

DE MORGAN'S



ELEMENTS OF ARITHMETIC.

Translated into the Marathi Language,

BY

COLONEL GEORGE RITSO JERVIS,

CHIEF ENGINEER BOMBAY PRESIDENCY,

ASSISTED BY

VISHNOO SOONDER CHUTRY,  
GUNGADHUR SHASTRI PHUDKAY, AND  
GOVIND GUNGADHUR PHUDKAY.



BOMBAY:

AMERICAN MISSION PRESS,  
T. GRAHAM, PRINTER.

1850

डमार्गन

याचा



## अंकगणिताचा मूळ पीठिका;

यांचे मराठी भाषांतर

कारनेल जार्जरिट्सो जर्विस साहेब,

मुंबई खाल्याचे चीफ इंजिनेर

याणी

विष्णु सुंदर भाई, गंगाधर शास्त्री फडके

आणि

गोविंद गंगाधर फडके

याचा सहाय्याने केले.



मुकाम मुंबई. माहे फेब्रुवारी सन् १८५०.

मुंबईमध्ये अमेरिकन मिशन छापखान्यात छापिले, सन् १८५०.

B1

155A

263212

1/21

# अनुक्रमणिका



## पहिले पुस्तक.

भाग.


	पृष्ठ.
पहिला. अंकसंख्यालेखनवाचन . . . . .	१
दुसरा. मिळवणी आणि वजाबाकी . . . . .	१७
तिसरा. गुणाकार . . . . .	२९
चौथा. भागाकार . . . . .	४१
पांचवा. अपूर्णीक . . . . .	५४
साहावा. दशांश अपूर्णीक . . . . .	७९
सातवा. वर्गमूल . . . . .	१०८
आठवा. प्रमाण . . . . .	१२२
नववा. संयोग आणि व्युक्तम संयोग . . . . .	१४३

## दुसरे पुस्तक.

पहिला. वजने मार्पे इत्यादि . . . . .	१५०
दुसरा. वैराशिक . . . . .	१८६
तिसरा. व्याज इत्यादि . . . . .	१९४

## पुरवणी.

पहिला. गणन करण्याची रीत . . . . .	२०७
दुसरा. नऊ आणि अकरा टाकून ताळा पहाण्याची रीत . .	२१३
तिसरा. अंकसंख्या लेखनवाचन क्रम रीत . . . . .	२१६



नाग.	२००
च्वथा. अपूर्णाकांचे व्याख्यान.	२२४
पांचवा. गुणदर्शकांची रीति.	२२६
स्त्रहावा. पैक्याचे दशांशरूप हिशोबाची रीति.	२२९
स्त्रातवा. वहिवाटवहिचा रितीचीं मूळ कारणे.	२३०
आठवा. अपूर्णाकांचे किमतीचे जवळ जवळ दुसरे अपूर्णांक काढण्याची रीति.	२४०
नववा. अंकांचे साधारण गुणांविषयीं.	२४४
दहावा. संयोगांविषयीं.	२५६
अकरावा. समीकरणे उलगडण्याची होनेर सहेवाची रीति.	२६७
बारावा. भूमितीला अंकगणित लावण्याचा रिती.	२७७

B4

A3

TO

THE HONORABLE SIR GEORGE RUSSELL CLERK, K. C. B.

GOVERNOR OF BOMBAY.

One of the most eminent of those Statesmen who have laboured in many ways, and with conspicuous success, for the mental and moral improvement of the Natives of Hindoostan ; and who considers that the introduction into India of European knowledge and modern science, by translation from the languages of Europe into the languages of the East, is the true basis on which the Education of the mass of the Native population should be founded ; this translation into Marathi of Professor De Morgan's pre-eminently lucid treatise on the Elements of Arithmetic is, with sentiments of unfeigned admiration and regard, dedicated, by his most obedient humble servant,

GEORGE RITSO JERVIS.

Bombay, August 1850.

“Ce n'est point par la routine qu'on s'instruit, c'est par sa propre réflexion ; et il est essentiel de contracter l'habitude de se rendre raison de ce qu'on fait : cette habitude s'acquiert plus facilement qu'on ne pense ; et une fois acquise, elle ne se perd plus.”—CONDILLAC.

ज्ञानप्राप्ती स्वकष्टानें आणि स्वविचारानें होती. दुसऱ्याचे सांग-  
ण्यावरून केवळ पाठ करणे, हा ज्ञानप्राप्तीचा उपाय नव्हे. जें कांहीं  
करायाचें, याचें कारण सांगण्यांची अवश्य संवय केली पाहिजे. अशी  
संवय करण्यास, जरी पहिल्यानें अवघड वाटतें, तथापि ती अभ्यासानें  
सोरी होती. आणि एकदां संवय झाली, लाणजे, ती कधीं सुटत नाहीं.



## मूळ पीठिका.

### पहिले पुस्तक. अंकगणिताचा मूळ पीठिका.

#### पहिला भाग.

अंकसंख्या लेखन वाचन यांविषयी.

१. कांहींएक जातीचे वस्तूंचा समुदाय एकत्र झालेला आहे असी कल्पना कर; ह्याणजे जसी, एक स्वारांची टोळी. ती पाहिल्यानंतर पाहणारास जरी मोजायाची संवय नसली, तरी त्या टोळींत प्रत्येक मनुष्यास एक एक घोडा आहे असे त्यास पहिल्याने वाटेल. आतां मनुष्ये आणि घोडे हे दोन्ही जरी भिन्न भिन्न जातीचे आहेत, तरी पहिल्ये जातीचे एकास दुसऱ्ये जातीचा एक आहे, ह्याणजे, प्रत्येक घोड्यावर एक एक मनुष्य आहे, यास्तव पाहणाराचा मनांत एक नवी कल्पना उत्पन्न होईल, ती शब्दांनीं याप्रमाणे बोलतां येईल, ह्याणजे, मनुष्यांची आणि घोड्यांची संख्या सारिखीच आहे. जेव्हां रानटी मनुष्यास मोजण्याची कांहींएक रीति माहित नव्हती, तेव्हां प्रत्येक मनुष्यावदल एक एक खडा घेऊन, वरची अंकसंख्या स्मरणांत ठेवीत असेल. अशा तज्ज्ञेचा रानटी रीतीपासून, उत्पन्न झालेले पुढील कलमांत जे क्रम सांगीतले थाहेत, यांचा योगाने आपला गणना करण्याचा प्रकार झाला असावा असे वाटते. स्वारांचा दोन टोळ्या आहेत, यांतून कोणत्या टोळींत संख्या अधिक आहे हे समजावें आणि प्रत्येक टोळीमध्ये किती स्वार आहेत हेंहि स्मरणांत ठेवतां यावें, असे एक पुरुष इच्छितो आहे, असे मनांत आण.

२. पहिली टोळी याचे समोरून जाते समर्थी, यांतील प्रत्येक मनुष्य जे याचे दृष्टीस पडते, यावदल तो पुरुष टोपलींत एक खडा टाकितो असे मनांत आण. प्रत्येक स्वाराविषयी एकएक खडा आहे, ह्याणजे व्यवहारी बोलण्याप्रमाणे खड्यांची आणि स्वारांची संख्या सारिखीच आहे, याशिवाय खड्यांचा आणि स्वारांचा दुसरा कांहीं संबंध नाही. जासमर्थी दुसरी टोळी याचे समोरून जाती, तेव्हां तो दुसऱ्ये टोपलींत प्रत्येक मनुष्यावदल एक एक खडा टाकितो असे मनांत आण; अशाने याजवल खड्यांचा दोन टोपल्या होतील, तेणेकरून प्रत्येक टोळीमध्ये किती स्वार आहेत, हे याचाने दुसऱ्या पुरुषास सांगवेल. आणि कोणती टोळी मोठी आहे, अथवा कोणतीत अधिक स्वार आहेत, असे जेव्हां तो जाणायास इच्छितो, तेव्हां तो प्रत्येक टोपलीतून एक एक खडा काढून यांस एकीकर्णे वेगळाले ठेवील. नंतर यांतून एक टोपली रिकामी होईपर्यंत याप्रमाणे करित जाईल. नंतर यास जर समजेल, कीं दुसरीहि टोपली रिकामी झाली, तर तो असे ह्याणेल कीं दोहों टोपल्यांमध्ये स्वारांची संख्या सारिखीच आहे; आणि जर दुसऱ्ये टोपलीमध्ये कांहीं खडे राहिले, तर पहिल्ये टोळीपेक्षां दुसरीत किती स्वार अधिक होते, तें आ राहिल्या खड्यांचा योगाने यास सांगतां येईल.

३. जा संख्या रानटी मनुष्यास अगायाने स्मरणांत ठेवण्याचा अस-  
तील, यांची गणना यास वर सांगीतिलेल्या तज्ज्ञेने ठेवतां आली असावी.  
तज्ज्ञाच तज्ज्ञेने याचे मुलावाळांची, किंवा गुरांची, किंवा उन्हाळे व हिं-  
वाळे जितके त्यांने पाहिले असतील यांची गणती, खड्यांनी, किंवा  
दुसऱ्या कांहीं लहान वस्तू, जा पुष्कलपणीं सांपडतात, यांहींकरून  
त्यांने ठेविली असावी. सांप्रतकाळीहि रानटी लोकांमध्ये अशा कांहीं  
तज्ज्ञेचा प्रकार आहे, आणि यापेक्षां खांगळ्ये रिकामी गणण्याची कल्प-  
ना निघाल्यानंतरहि कित्येक जागीं ती शीति तसीच राहिली आहे.  
रोम शहरांमध्ये प्रजाधिपत्याचे वैलेस, तें शहर वसल्यापासून वर्षे किती  
झालीं हे समजावें, ह्याणून तेथील मुख्य न्यायाधीश, वृहस्पतीचा देवळा-  
चा दारांत प्रक्षिवर्धी खिळा मारावा ह्याणून मोठे समारभाने जात असे;  
शहर वसविल्यास किती वर्षे झालीं पाचे स्वरण ठेवण्याची असी एक  
रीति होती, यावस्तू ती गणनेची युक्ती निघाल्याचे पूर्वी निघाली अ-  
सावी असा संभव होतो.

यांस काळानुक्रमाने नावे टेविलीं असावीं. परंतु जोपर्यंत केवळ लहान संख्या मोजण्याची गरज होती, तोपर्यंत यांचे मोजण्याचा सोयवार निर्वाह बोटांनी झाला असावा. जा कांहीं कामाकरितां थोड्या मोज-ण्याची गरज पडे, तेव्हां तीं कामे कोणताहि पुरुष आपल्या दोन्हीं हातांचा बोटांनी करित असे, आणि बोटांचे वेगळाले समुदायांस नावेहि देत असे. ह्याणजे, एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नव्ह, दहा, यांचे अर्थांचे शब्द याणे स्वभाषेत काढले असावे. जसा जसा याचा व्यवहार अधिक वाढला असेल, याप्रमाणे यास अधिक मोळे संख्यांस नावे देण्याचे, अगल्य पडले असेल; परंतु जा सगळ्या संख्या कामांत आणाव्या लागल्या असतील, या सांगण्यासाठीं अतिशय शब्दांचे प्रयोजन लागले असेल, आणि यांचा अतिशयपणा पाहून तो कुंठित झाला असावा. यावरून किलेक पहिल्या मूळ अंकांस वेगळालीं नावे देऊन, यांचा योगाने सर्व दुसऱ्या संख्या यास सांगतां आल्या असाव्या.

५. या सर्व गोष्टींचा क्रम आतां दाखवितो. या पुढील कोष्टकांत दहांचे पुढील जे अंक येतात, ते एक ओळींत मांडले आहेत, आणि दुसऱ्ये ओळींत यांचे पूर्वींचे अंकांचा संबंध दाखविला आहे.

एक.	अकरा	झणजे	दहा भाणि एक.
दोन.	बारा		दहा भाणि दोन.
तीन.	तेरा		दहा भाणि तीन.
चार.	चौदा		दहा भाणि चार.
पांच.	पंशा		दहा भाणि पांच.
सहा.	सोळा		दहा भाणि सहा.
सात.	सतरा		दहा भाणि सात.
आठ.	अठरा		दहा भाणि आठ.
नव्ह.	एकुणीस		दोन दहा उणा एक.
दहा.	वीस		दोन दशक.

एकवास	दान दशक आणि एक.	पनास ह्याणज पांच दशक.
बावीस	दोन दशक आणि दोन.	साठ सहा दशक.
इयादि	इयादि.	सत्तर सात दशक.
तीस	तीन दशक.	ऐशीं आठ दशक.
इयादि	इयादि.	नव्वद नज दशक.
चाळीस	चार दशक.	शंभर दहा दशक.
इयादि	इयादि.	

एकशे एक दहा दशक आणि एक.

इयादि इयादि.

हजार दहा शतक.

दहा हजार शंभर शतक.

लक्ष अथवा शंभर हजार.

दशलक्ष { दहा शंभर हजार अथवा हजार  
वेळा हजार.

कोटी.

दश कोटी.

इयादि.

६. गणनेमध्ये जें वारंवार कृत्य करावै लागतें, तें व्यवहारी भाषेचे शब्दांनी लिहिण्यास अति लांब पडेल. याकरितां शब्दांचे जागी लहान चिन्हे घेतलून असतील; परंतु प्रत्येक निरनिराळे अंकास भिन्नभिन्न चिन्हे देण्यास असाध्य, ह्याणून कांहीं थोडकीं चिन्हे घेऊन, त्यांचा योगाने बाकीचा सर्व अंकांविषयी दुसरीं चिन्हे योजण्यास सोईस पडले असेल. आतां जीं चिन्हे हालीं कामांत आणितात, तीं पुढील-प्रमाणे आहेत.

०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९.

शून्य, एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नज.

जा रीतीने या चिन्हांपासून दुसरे अंक दाखविता येतात, ती रीति आतां दाखविवो.

७. कोणीएक पुरुष, पहिल्याने आपले एक बोट वर करितो, नंतर दोन बोटे, आणि याप्रमाणे, सगळीं बोटे वर होतपर्यंत क्रमाने वर करित जातो असी कल्पना कर, आणि याप्रमाणेच, दुसरे किंत्येक पुरुष करि-

B4

A3

कडून काहा बाट वर करावल्यान, एक अकापासून दुसरा अक निराळा आहे, असे दाखवितां येईल; आणि असे अनेक तळांनी करितां येईल हें स्पष्ट आहे. उदाहरण, पंधरा हा अंक पंधरा पुरुषांनी एक एक बोट उंच केल्याने, अथवा चार पुरुषांनी दोन दोन, आणि पांचव्याने सात बोटे वर केल्याने दाखवितां येईल, आणि याप्रमाणे पुढेहि. तो अंक दाखविण्यासाठी, या सर्व युक्तीतून कोणती अति सुलभ पडेल? ही इंका उत्पन्न होती, याकरितां जी युक्ति निवडून काढिलेली आहे, तिला अंकसंख्या लेखनवाचनरीति ह्यणतात.

८. मुले जेव्हां पहिल्याने गणना करावयास लागतात, तेव्हां बहुत करून बोटांनी मोजितात, आणि अशा चालीवरून संभव होतो, की ही अपली गणना करण्याची रीति, आणि बहुतकरून पृथ्वींतील बाकीचा सर्व गणना करण्याचा रिती उत्पन्न झालेल्या असाव्या, ह्यानून वरच्यै व्याख्यान केले आहे. जी रीति वर सांगीतली ती केवळ रानटी आहे; परंतु, सांत किंचित फेरफार केल्याने, अतिशय मोठा अंक सुलभपणी दाखवितां येईल, असा प्रकार काढितां येईल.

९. मनांत आण कीं कांहीं मोठी संख्या मोजावयाची आहे, जसे वस्त्राचे किंवेक यार्ड मोजावयाचे आहेत. दुझे समोर एक मनुष्य बसविला आहे, जाची दृष्टी दुझेकडे असून, दूं जसा एक एक यार्ड मोजीत जातोस, तसा तो आपले एक बोट वर करितो असे मनांत आण. जेव्हां दहा यार्ड मोजिले गेले, तेव्हां त्या पुरुषाचीं दहा बोटे वर झाली असतील, आणि पुनः आरंभ केल्यावाचून, त्याला पुढे मोजतां येणार नाहीं, ह्यानून अकरावे यार्डास तो एक बोट पुनः वर करील, आणि बारावे यार्डास दोन, आणि याप्रमाणे पुढे. परंतु किती यार्ड मोजिले गेले हें जाणायासाठीं, केवळ याचीं बोटे वर जितकीं आहेत, तितक्यांनी पुरै माहित होणार नाहीं, परंतु यांने कितीवेळा पुनः पुनः आरंभ केला हें जाणले पाहिजे. आतां मनांत आण कीं पहिल्या पुरुषाचे उजवेकडे दुसरा पुरुष बसविला आहे, आणि त्याची दृष्टी पहिल्यावर असून, तो पहिले पुरुषास पुनः प्रारंभ करिताना पाहतांच, ह्याणजे जेव्हां दहा यार्डांचे मोजणे संपते, तक्षणीं तो आपले एक बोट वर करितो. पहिल्या पुरुषाचे प्रत्येक बोट केवळ एक यार्डांचे दर्शक



याह, परतु दुसऱ्या पुरुषाचे प्रवक्त बोट पाहल्या पुरुषाचे सव बाटाच, झणजे, दहांचे दर्शक आहे. या तन्हेने शंभर पर्यंत मोजितां येईल, कां कीं दुसऱ्या पुरुषाचे एक बोट वर होण्याकरितां पहिल्या पुरुषाने आपलीं दहा बोटे एकवेळ मोजावीं, आणि दुसऱ्याचीं सर्व बोटे वर होण्याकरितां पहिल्या पुरुषाने आपलीं बोटे दहवेळ मोजावीं, यावरून (५) कलमाप्रमाणे, दहा दशक झाणजे शंभर. आतां दुसऱ्या पुरुषाचे उजव्येकडे तिसरा एक पुरुष वशिवला, तो जेव्हां दुसऱ्या पुरुषास पुनः पुनः प्रारंभ करिताना पाहील, तेव्हां तो आपलें एक बोट वर करील. या तिसऱ्या पुरुषाचे एक बोट दुसऱ्या पुरुषाचे सर्व दहा बोटांचे गणनेवरोवर, झणजे, शंभरांवरोवर आहे. या तन्हेने तिसऱ्या पुरुषाचीं सर्व बोटे वर होतपर्यंत मोजितां येईल, आणि त्यापासून (५) कलमाप्रमाणे दहा शतक, किंवा एक हजार मोजले गेले असें कळेल. खवथ्या पुरुषाचे योगाने दहा हजारपर्यंत, पांचव्या पुरुषाचे योगाने लक्षपर्यंत, साहऱ्या पुरुषाचे योगाने दहा लक्षपर्यंत मोजण्याचे सामर्थ्य येईल; आणि याप्रमाणे पुढेहि.

१० प्रत्येक नवा पुरुष तुझे समोरचे ओळीत तुझे डाव्येकडे बसला आहे. आतां खालचेप्रमाणे कांहीं कोष्टक कर, आणि जे अंक दाखविण्याची इच्छा आहे, ते अंक या कोष्टकाचे उजव्येकडे शब्दांनी लिही; तें मोजणे ज्ञाल्यानंतर पहिल्या पुरुषाचीं जितकीं बोटे वर असतील, यांची संख्या उजव्येकडचे पहिले ओळीत मांड, नंतर दुसऱ्या पुरुषाचीं जितकीं बोटे वर असतील, तितकी संख्या डाव्येकडचे दुसऱ्ये ओळीत मांड; याप्रमाणे पुढेहि कर.

अ.	१.	२.	३.	४.	५.	६.	७.
का.	८	९	१०	११	१२	१३	१४
ला.	८	९	१०	११	१२	१३	१४
मा.	८	९	१०	११	१२	१३	१४
ता.	८	९	१०	११	१२	१३	१४
ता.	८	९	१०	११	१२	१३	१४
का.	८	९	१०	११	१२	१३	१४
का.	८	९	१०	११	१२	१३	१४

१९. १ यांत सत्तावन हा अंक दाखविला आहे. याचा अर्थ (५) प्रमाणे पांच दशक आणि सात आहे. यामुळे पहिल्या पुरुषाने आपली सर्व बोटे पांचवेळा मोजून, खावर सात बोटे अधिक मोजिलीं आहेत. दुसऱ्या पुरुषाचीं पांच बोटे, आणि पहिल्या पुरुषाचीं सात बोटे उंच केल्याने, हें दाखवितां येते. २ यांत एकदो आणि चार हा अंक दाखविला आहे. हा अंक (५) प्रमाणे दहा दशक आणि चार इतका आहे. यामुळे यांत दुसऱ्या पुरुषाने आपलीं सर्व बोटे एकवेळा मोजिलीं आहेत, हें तिसऱ्या पुरुषाने एक बोट उंच केल्याने दाखवितां येते; परंतु दुसऱ्या पुरुषाने फिरुन मोजावयास आरंभ केला नाही, कां कीं, पहिल्या पुरुषाने दहापर्यंत मोजल्यापावेतो तो एक बोट उंच करित नाहीं, आणि या दहांतून केवळ चार मात्र मोजिले. जेव्हां पहिला पुरुष ते दहा मोजितो, तेव्हां दुसरा पुरुष एक बोट उंच करितो. आणि पहिला पुरुष फिरुन आरंभ करायास तयार असून, याणे कांहीं बोटे वर केली नाहीं, आणि जो अंक याप्रमाणे निघाला तो अकरा दशक, किंवा दहा दशक आणि एक दशक, किंवा एक शतक आणि दहा. हा पक्ष वरचा तिसऱ्या उदाहरणात आहे. आतां को-ष्टकांतील सगळ्या दुसऱ्या अंकाविषयीं कांहीं अवघड पडणार नाहीं.

१३. या सर्व अंकातून जो अंक पहिले ओळींत लिहिला आहे, याचा अर्थ (६) कलमामध्ये जो व्या अंकाखालीं लिहिला आहे, तितके यार्ड मान्व दाखवितो. जो अंक दुसऱ्ये ओळींत लिहिला आहे, तो

तितक याडाचा नाहा, परंतु ता याडाचे तितक दशक दाखवितो; जो अंक तिसऱ्ये ओळींत लिहिला आहे, तो यार्डचे तितके शतक दाखवितो; जो अंक चवथ्ये ओळींत लिहिला आहे, तो तितके सहस्र दाखवितो; आणि याप्रमाणे पुढेहि; ह्याणजे, जर कोणताहि अंक कोणल्येहि ओळींतून याचे डाव्येकडचे ओळींत जाईल, तर तो याचे पूर्वीं जितके यार्ड दाखवीत होता, याचे दहापट किमतीचा होईल. ही गोष्ट पकी स्मरणांत ठेविली असता ओळींमध्ये रेघा करण्याचे प्रयोजन नाहीं, कांकीं अंकाचे स्थितीपासून प्रत्येक अंकाची पुरतेपणीं किमत समजण्यांत येईल; ह्याणजे जितके अंक याचे उजव्येकडेस असतील यांवरून कळेल.

१३. आपल्या ह्या अंक लिहिण्याचे रीतीचा इतका सहवास झाला आहे, कीं ती मूळची असावी असी दिसती, तथापि ती कोणल्येहि दुसऱ्ये रीतीपेक्षां अधिक मूळची नाहीं, हे स्मरणांत ठेवायास योग्य आहे. उदाहरण, एक दशक दाखविण्याविषयीं, एक या अंकाचे बाजूस एक स्मरचिन्ह केल्याने निर्वाह होतो थसे जर कदाचित् मानिले, जसे १' वीत अथवा दोन दशक, २' याणे दर्शवितां येतील; आणि याप्रमाणे पुढेहि; ज्ञभर अथवा दहा दशक ३'' याणे; सहस्र ५'' याणे; आणि याप्रमाणे पुढेहि. या रीतीने कोष्टकांतील चवथी संख्या याप्रमाणे लिहितां येईल, ह्याणजे ८' ३" २'', ४' ८' ३" २''; अथवा अंकाची रचना कोणल्येहि भिन्न भिन्न तर्फेने करिता येईल, कांकीं यांचा अर्थ यांचे डोक्यावरील सर चिन्हावरूप होतो, यांचा स्थितिकमापासून होत नाही. यांवरून अशे रीतीमध्ये शून्याचे कर्धांहि प्रयोजन पडणार नाही; को कीं १०४ आणि १४ यांचे तारतम्य या रीतीने कळेल, ह्याणजे पहिला १''४, आणि दुसरा ४'४ अशाने कळेल. जी हाली ज्ञवहारांत रीति आहे, ती यापेक्षा खरी आणि बरोबर आहे, याकरितां मान्य झाली असें नाहीं, परंतु ती हिजपेक्षा सोपी आहे यास्तव मान्य झाली आहे.

१४. प्रत्येक अंकाचा अर्थ कांहीसा स्थानापासून कळतो, हा भेद आमचे, आणि आमचे पूर्वजांचे भेदसरूपा देखन वाचनाचे रीतीमध्ये आहे. जसें, ४४४४४४ यात प्रत्येक चार कांहीं वस्तूचे चार दाख-

अंक, चार मात्र दाखवितो; दुसऱ्या स्थळीचा, दहा खड्यांचे असे चार समुदाय दाखवितो; तिसऱ्या स्थळीचा, शंभरांचे चार समुदाय दाखवितो; आणि याप्रमाणे पुढेहि.

१५. (११) या कलमांत जी वस्तु मोजिली गेली, ते कापडाचे यार्ड होते. या पक्षांत कापडाचा जो एक यार्ड यास एके ह्याणतात. उभव्येकडील जो पहिला अंक आहे, त्यांत (६) कलमाप्रमाणे जितके एके आहेत, तितके एकंचा तो दर्शक आहे, ह्याणून तो एकचे स्थळीं आहे असे ह्याणतात. दुसऱ्या अंकांत जितके एके आहेत, तितके दर्शक तो दाखवितो, ह्याणून तो दहंचा स्थळीं आहे असे ह्याणतात. तशेच कारणावरून तिसरा, चवथा, आणि पांचवा हे अंक, शातं, सहस्रं आणि दशसहस्रं यांचे स्थळीं आहेत असे ह्याणतात.

१६. मोजलेले परिमाण घर भूमीचे एकर असते, तर एके ह्याणजे जा वस्तु मोजिल्या यांतून एक आहे, यावरून भूमीचा एक एकरास एके असे घटलें असते. परिमाणे दोन जातींची असतात; ह्याणजे जामध्ये एकंची पूर्ण संख्या आहे, जसे ४७ यार्ड, आणि जामध्ये तसी संख्या नाही, जसे ४७ यार्ड आणि अर्ध. या दोहों जातीतून पहिल्याने पूर्ण अंकाचा विचार करितो.

१७. गणितांमध्ये बहुतकरून सर्व परिमाणांस एक जातीचा एक असावा. ३ आणि ३ मिळून ५ होतात, यावरून २ यार्ड आणि ३ फुटी मिळून, ५ यार्ड किंवा ५ फुटी होतात असे ह्याणवत नाही; तथापि ३ यार्ड आणि ३ यार्ड मिळून, ५ यार्ड होतात, आणि ३ फुटी आणि ३ फुटी मिळून, ५ फुटी होतात असे ह्याणतां येईल. एक जातीचे परिमाण दुसऱ्ये जातीचे परिमाणाचे एकंने मोजणे ही अगुक्तिक गोष्ट होईल; ह्याणजे एक ग्यालनांत किती यार्ड आहेत, अधवा पाण्याचे मापांत दाण्याचे किती शेर आहेत, असे सांगणे निरर्थक आहे.

१८. कांहीं जातीचे एकंचे संख्येविषयीं जा गोष्टी खण्या आहेत, त्या दुसऱ्ये जातीचे एकंचे याच संख्येविषयीं खण्या आहेत. जसें, १५ खडे आणि ७ खडे मिळून २२ खडे होतात; १५ एकर आणि ७ एकर मिळून २२ एकर होतात. यावरून १५ आणि ७ मिळून २२ होतात असे ह्याणतां येतें, ह्याणजे अर्ध हाच कीं एक जाती-

चा १५ वस्तू, आण त्याच जाताचा ७ वस्तू मिळून, लाच जाताचा २२ वस्तू होतात, या वस्तू खडे किंवा सार किंवा भूमीचे एकर किंवा दुसऱ्या कोणत्याहि जातीचा वस्तू असतील. सारांश १५ आणि ७ मिळून २२ होतात, याद्विवाय याविषयी दुसरे कांहीं लिहिण्याचे प्रयोग नाहीं. यामुळे खडे किंवा एकर अशा निरनिराळ्या वस्तूंचा एक-विषयीं या किसियाचे या भागांत पुनः कांहीं बोलणार नाहीं, परंतु केवळ अंकांविषयीं मात्र सांगीतले जाईल.

१९. या अध्यायांत जा मुख्य गोष्टी सांगीतल्या त्या एथे पुनः सांगतो.

पहिल्याने, दहा चिन्हे कामात घेतलीं आहेत, ह्याणजे एक चिन्ह चूऱ्याचे जागीं, आणि वाकी चिन्हे पहिल्या नऊ अंकांचे जागीं घेतलीं आहेत तीं याप्रमाणे.

०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, यांतून पहिल्याला शून्य घटणतात.

दुसऱ्याने, वापेक्षां मोळ्या अंकांकरिता निरनिशाळी चिन्हे नाहींत, परंतु वर सांगीतलेलीं चिन्हे एकाचे बाजूस एक मांडळ्याने, आणि जो उजव्येकडचा पहिला अंक आहे, तो एकटा मांडळा असतां जी याची किमत असती तीच तो ठेवील; उजव्येवाजूचा दुसरा अंक, एकटा मांडिला असतां जी याची किमत असती, तिचे दहावेळा किमतीचा अर्थ ठेवील; उजव्येवाजूचा तिसरा अंक, एकटा मांडिला असतां जी याची किमत असती, तिचे शंभरवेळा किमतीचा अर्थ ठेवील; चवथा अंक तितक्याचे सहस्रवेळा; आणि याप्रमाणे पुढेहि; असें मान्य केल्याने ते मोठे अंक दाखवितां येतात.

तिसऱ्याने, उजव्येवाजूचा पहिला अंक एकांचे स्थळीं, याचे ढाब्ये बाजूधा अंक दहंचे स्थळीं, तिसरा शतंचे स्थळीं, आणि याप्रमाणे पुढे आहेत असें हजतात.

चवथ्याने, जेव्हां कोणताहि अंक दशक, शतक किंवा सहस्र, इत्यादि वरेवर पूर्ण संख्या आहे, तेव्हां इच्छिलेले संख्येचे स्थळीं तो अंक येई इतकीं याचे उजव्येकडे शून्ये मांडिलीं पाहिजेत, याविषयीं हीं पुढील उदाहरणे आहेत.

B4

A3

पांचलक्ष अड्डावीस हजार..... ५२८०००  
यांत शून्ये नसतील, तर नुसते अंक ५,७,५२८ हे आहेत असे  
चुकून समजांत येतील.

पांचव्याने, एक, दहं इत्यादि संज्ञांतून कोणत्येहि एक संज्ञेचे जागी  
अंक नसेल, तर अंकाचे मध्ये शून्य मांडिवै लागते. जसें, वीस हजार  
आणि सहा हे २०००६ आहेत, दोनशें सहा हे २०६ आहेत. अंकाचे  
आरंभी शून्य मांडितां येईल, परंतु तेथें याचा कांहीं अर्थ नाहीं. जसें  
०२६ हे आणि २६ एकच आहेत, कां कीं यात शातं नाहींत इतके  
मात्र शून्य दाखवितें आणि ही गोष्ट केवळ अंकाषासून स्पष्ट आहे.

२०. १६७/५ अशा भलसा कोणत्याहि अंकांतून, कोणतेहि जव-  
ल्लजवळचे अंक काढिले, जसें ६७, आणि जर असें विचारिले, कीं या  
सतसष्टांचा अर्थ काय आहे? ते कोणत्या परिमाणाचे सतसष्ट आहेत?  
तर उत्तर हेच, कीं जा स्थळीं ७ हा अंक त्या संख्येत होता, तशाच  
समुदायाचे सतसष्ट; ह्याजे, ६७ शतक आहेत. कां कीं ६ हे सहा  
सहस्र, किंवा सहा दशशतक, किंवा साठ शतक आहेत; हे साठ शतक  
आणि दुसरे ७ शतक मिळून, ६७ शतक आहेत; याचप्रमाणे, ६७/८  
हे ६७८ दशक आहेत. यावरुन हे अंक या पुढील कोणत्येहि रीतीने  
सांगतां येतील.

१ दहा हजार दे हजार ७ शतक ८ दशक आणि ५;  
अथवा १६ हजार ७८ दशक आणि ५;

अथवा १ दहा हजार ६७८ दशक आणि ५;

अथवा १६७ शतक ८ दशक आणि ५;

अथवा १६७८ दशक आणि ५, आणि याप्रमाणे पुढे.

### २१ अभ्यासाकरितां उदाहरणे.

पढिले. या पुढील अंकांचीं चिन्हे मांड.

चारशें शाहात्तर;

दोन हजार सत्यापणव;

चौसष्ट हजार तीनशें पनास;



तित  
अंक  
तो  
तो

की  
या  
स्म  
की  
ये  
क

अ  
स  
उ  
स  
वै  
पु  
र

दान काठा सातश चार ;  
सत्तावन कोठी ऐशींलाख.

दुसरे. हे पुढील अंक शब्दांजी लिही, ५३, १८०५, १८३०,  
६६७०७, १८०९१७३२४, ६६७१३७२१, ९०९७ ६३९०,  
२५००००००.

तिसरे. १९९९९ अशा जा अंकसंख्येमध्ये केवळ नऊ हीं चिन्हे  
आहेत, यास एक मिळविला असतां, त्यांत काय भेद होईल तो सांग ?

चौथे. काहींएक संख्येमध्ये पांच अंक आहेत, आणि दुसरीमध्ये  
चार अंक आहेत, आणि जरी पहिल्ये संख्येमध्ये सगळे अंक लहान आ-  
हेत, आणि दुसरीमध्ये सगळे मोठे आहेत, तरी पहिली संख्या दुसरी-  
पेक्षां मोठी आहे हें दाखीव ? उदाहरण, १०१११ ही संख्या ९८७९  
या संख्येपेक्षां मोठी आहे हें दाखीव ?

२२. कित्येक शुद्ध चिन्हांची स्थळे जरी बदलतात, तशा यांचा  
क्रिमतीहि बदलतात, अशा कल्पनेवरून आपल्या लेखनवाचनरीती-  
चा सुलभपणा लक्ष्यांत येहील. व्यवहारांकील जा सगळ्या वस्तू कामांत  
आणितात, यांची तशेच रीतीने गणना केल्याने तसेच हित होतें. उदा-  
हरण, रूपये, आणे, आणि पै, असे पैक्याचे विभाग केव्याने पैका मोजतां  
येतो, यांतून एक आणा ह्याजे १२ पै आहेत, आणि एक रूपया ह्याजे  
१६ आणे आहेत, अथवा १९२ पै. रूपये, आणे, पै यांस वेगळाले  
तीन ओळीत मांडितात, आणि प्रत्येक ओळीचे मध्ये विटू मांडितात.  
जसें, २६३ पै यांस केवळ २६३ असे मांडीत नाहीत, परंतु ८१.

९. ३, मांडितात यांत रु यापासून असे समजावे कीं पहिली ओळ  
रूपयांची आहे. ही एक अंकसंख्या लेखनवाचनाची परिस्थांती आहे,  
जींत उजव्येकहून दुसऱ्ये ओळींचा अंक, पहिल्ये ओळींचे याच अंकाचे  
१२ पट मोठा आहे, आणि जो अंक तिसर्ये ओळींत येतो, तो दुसऱ्ये  
ओळींचील याच अंकाचे १६ पट आहे, अथवा पहिले ओळींचे याच  
अंकाचे १९२ पट मोठा आहे. यापुढे जे कोष्ठक पाहण्यांत येतील  
सांत अंकसंख्या लेखनवाचनाची दुसऱ्यी परिस्थांती पाहण्यांत येईल,  
परंतु सर्वांविषयीं गणना करण्याचा रिती एकसारिल्याच होवील.

२३. अंकगणिताची भाषा संविस करण्याकरिता, काहीं दुसरीं  
चिन्हे कामांत घेतात. तीं पा पुढीलप्रमाणे आहेत :

वयाचे आहेत, ते आणि ५३ एकच आहेत. ही १५ आणि ३८ यांची बेरीज आहे, आणि यांस याप्रमाणे वाचितात द्याणजे पंधरा अधिक अडलीस.

दुसरे. ६४-२२ याचा अर्थ हाच कीं ६४ यांतून १२ वजा करायाचे आहेत, आणि ते आणि ५२ एकच आहेत. ही ६४ आणि १२ यांची वजाबाकी आहे, आणि यांस याप्रमाणे वाचितात द्याणजे खवसष्ट उणे वारा.

तिसरे. ९×८ याचा अर्थ हाच, कीं ९ हे ८ वेळा घेण्याचे आहेत, आणि ते आणि ७२ एकच आहेत. हा ९ आणि ८ याचा गुणाकार आहे, आणि यांस नजुगिले आठ याप्रमाणे वाचितात.

चवथे.  $\frac{50}{6}$  याचा अर्थ हाच कीं १०८ हे ६ नीं भागायाचे आहेत, अथवा १०८ यांमध्ये कितीवेळा ६ आहेत हे काढायाचे; आणि ते आणि १८ एकच आहेत. हा १०८ आणि ६ यांचा भागाकार आहे; आणि यांस एकशे आठ भागिले सहानीं असे वाचितात.

पांचवे. जेव्हा भलते दोन अंक, अथवा अंकांचे समुदाय, वर लिहिलेल्या चिन्हांनी युक्त असून, एकसारखे असतात, तेव्हां यांचेमध्ये = हे चिन्ह मांडितात. जसे, ७ आणि ५ मिळून १२ होतात, आणि यास  $7+5=12$ , असे मांडितात. यास समीकरण द्याणतात, आणि यास सात अधिक पांच बरोबर वारा असे वाचितात. याचप्रमाणे ही तेवढीं समीकरणे केलीं जातील हे स्पष्ट आहे. जसे

$$7 + 9 - 3 = 12 + 1;$$

$$\frac{12}{6} - 1 + \frac{3}{2} \times 2 = 12, \text{ आणि याप्रमाणे पुढे.}$$

२४. जे केवळ एक अंकाविषयीं खरे आहे असे नाहीं, परंतु ते सर्व अंकाविषयीं खरे असते, याविषयीं वहुधा कांहीं वोलण्याचा प्रसंग पडतो. उदाहरण, १० आणि ७ हे दोन अंक घे; यांची बेरीज<sup>+</sup> १७ आहे, यांची वजाबाकी ३ आहे. जर ही बेरीज आणि ही वजाबाकी मिळविली तर २० होवील, द्याणजे हे पूर्वी घेतलेल्या दोन अंकांतून मोर्घा अंकाचे दुष्पट आहेत. जर १७ तून ३ वजा केले, तर १४

+ पुस्काचे या भागात जे लहान गणित करावै लागते, ते बोटानीं अथवा खालीनीं करिता येईल.

होतात, हे या दोन अंकांतून लहानाची दुप्पट आहेत. कोणत्याहि दोन अंकांविषयीं ही गोष्ट खरी आहे असें दिसेल, आणि यावरून ही सामान्य प्रतिज्ञा निघती; जर कोणत्याहि दोन अंकांची बेरीज आणि वजावाकी मिळविली, तर ती बेरीज या दोन अंकांतून मोळ्या अंकाचे दुप्पट होईल; जर यांचे बेरिजेतून यांची वजावाकी वजा केली, तर बाकी या दोहोतून लहान अंकाचे दुप्पट होईल. यावरून, जर भलते कांडी अंक घेतले, आणि यांस पहिला अंक आणि दुसरा अंक असें छाठलें, आणि जर पहिला अंक दुसन्या अंकापेक्षां मोठा असेल; तर या पुढीलप्रमाणे होईल.

$$(पहिं ० अं० + दुस० अं०) + (पहिं ० अं० - दुस० अं०) = \text{दुप्पट पहिं ० अं०}$$

$$(पहिं ० अं० + दुस० अं०) - (पहिं ० अं० - दुस० अं०) = \text{दुप्पट दुस० अं०}$$

वेगवेगळाल्या कुंडल्या जोडणारीं जीं चिन्हें आहेत तीं कामात आण-प्याचे पूर्वीं, जे कुंडलींत करायास सांगीतलें तें पहिल्याने केलें पाहिजे. जसें,  $C - (2+1) \times (1+1)$  याचा अर्थ हाच कीं  $2+1$  हे पहिल्याने  $1+1$  वेळा घ्यावे, नंतर तो मुणाकार  $C$  तून वजा करावा. तशाच त्रितीने दोन किंवा अधिक अंकांनी जे उत्तर येतें, आणि ते अंक कसेहि असोत त्याविषयी जर तें उत्तर खरें आहे, तर पहिला अंक, दुसरा अंक इत्यादि त्यांचे जागीं मांडून, आणि (२३) कलमांतील चिन्हे कामात आणून तें उत्तर दाखवितां येईल. परंतु यास यापेक्षां अधिक संक्षेप-रूप देतां येईल, कां कीं पहिला अंक, दुसरा अंक, इत्यादि हे भलत्या कोणत्याहि अंकाचे दर्शक होतील, तर अशे शब्दांचा जागीं अ आणि व हीं अक्षरे कामात आणितां येतील; आणि आतां लक्ष्यात ठेविलें पाहिजे कीं कोणत्याहि दोन अंकांचे स्थळीं अ आणि व आहेत, आणि यात व पेक्षां अ मोठा आहे. दोन वेळा अ दाखविण्यासाठी २अ घे, आणि दोन वेळा व दाखविण्यासाठी २ब घे. तर समीकरणे या पुढीलप्रमाणे होतात.

$$(अ + ब) + (अ - ब) = २ अ$$

$$(अ + ब) - (अ - ब) = २ ब$$

खाली लिहिल्याप्रमाणे याचा अधिक विस्तार होईल.


**२५.** मनात आण की, किंयेक वंद केलेलीं पुडकीं आहेत. आणि त्यांवर वाहेऱ्य अ, ब, क, ड, इत्यादि खुणा आहेत, या प्रयोक-

किती किती आहेत, या ठाऊक नाहात. जापयत प्रब्लेम उडूनपास  
किती किती आहेत, हें ठाऊक नाहीं तोंपर्यंत पुढक्यावर अं अक्षर आहे, तें  
त्या चकखांचे जागीं घेतां येईल, ह्याजे अ अक्षराने जें पुढके खून  
केलेले आहे, यांतील चकखांचे अंकांचे जागीं अ संख्या आहे असें  
झटले जाते. आणि जरी चकखांचे संख्याविषयीं अगदी बरोवर  
ठाऊक नाहीं, तरी या अंकसंख्याविषयीं काहीच ठाऊक नाहीं असें  
नाहीं; कां कीं सर्व अंकांमध्ये काहीं तज्जेचे संबंध असतात, यांस अंकांचे  
साधारण गुण ह्याणतात. उदाहरण, भलता काहीं अंक घेऊन, याणे  
तोच गुणून, त्या गुणाकारांतून एक वजा कर; नंतर घेतल्या अंकां-  
तून एक वजा कर. ह्याजे घेतलेला अंक एकाने वाढविला तितके-  
वेळा दुसरा अंक पहिल्या अंकांत जाईल. ६ हा अंक घे, हा याणे  
तोच गुणिला तर ३६ होतात, यांतून एक वजा केला तर ३५ राह-  
तात; पुनः, ६ तून एक वजा करून ५ होतात; आणि ५ हे ३५ मध्ये  
७ वेळा जातात, ह्याजे, ६ + १ वेळा. ही गोष्ट कोणत्याहि अंका-  
विषयीं खरी आहे, हें कलेल; आणि असें सिद्ध शाल्यावर अं  
पुढके अ या अक्षराने अंकले आहे, यांतील संख्येविषयीं किंवा अ संख्ये-  
विषयींहि खरें आहे असें ह्याणतां येईल. जर अ ने अ गुणिला हे दा-  
खविष्यासाठीं अभ॑ अशे तज्जेने मांडिला, तर (२३) प्रमाणे

$$\frac{\text{अभ॑} - १}{\text{अ} - १} = \text{अ} + १$$

२६. यावरून काहीं अंकाविषयीं सांगीतल्यावांचून, जर याविषयीं  
काहीं बोलण्याची इच्छा असेल, तर तो अंक दाखविष्यासाठीं अक्षर का-  
मांत घेतात. जसें; भलता काहीं अंक तीन भागांत विभागावयाचा  
आहे, तो अंक काय आहे, अथवा जा भागांत विभागावयाचा ते भाग  
काय आहेत, असें न विचारितां, या अंकाशीं अशीं कृती केल्यापासून  
काय निघेल, त्याजवर तर्फ करण्याची इच्छा आहे, असें मनात आण.  
तो अंक दाखविष्यासाठीं अ घे, आणि जा भागांत तो विभागावयाचा

+ (२३) कलमाप्रमाणे अभ॑ हा अ  $\times$  अ असावा, परंतु एथे  $\times$  या चिन्हाची ग-  
रंज नाहीं. २  $\times$  ७ यात, जे १४ आहेत त्याशीं आणि २७ याची घालमेल होऊ नव्ये,  
झाणून या चिन्हास अंकाशीं कामात आणितात.



आहे, ते भाग दाखविण्यासाठी व, क आणि ड घे. तर कल्पनेप्रमाणे,  
 $\text{अ} = \text{व} + \text{क} + \text{ड}$ .

याजवर तर्क करून उत्तरे काढितात, ती केवळ कोणत्याहि एकच  
 विशेष अंकाविषयीं खरीं आहेत असें नाहीं, परंतु सर्वाविषयीं खरीं आ-  
 हेत. जसें, जर अंकांतून एक भाग वजा केला, तर दुसरे दोन भाग  
 राहतील, अथवा

$$\text{अ} - \text{व} = \text{क} + \text{ड}.$$

जर प्रत्येक भागाची दुष्पट केली, तर सर्व अंकाची दुष्पट होईल,  
 अथवा

$$2\text{अ} = 2\text{व} + 2\text{क} + 2\text{ड}.$$

भागांतला कोणताहि एक भाग, जसा ड, यांतून क्ष अंक वजा के-  
 ला, तर तितक्याने सगळा अंक कमी होईल, अथवा.

$$\text{अ} - \text{क्ष} = \text{व} + \text{क} + (\text{ड} - \text{क्ष})$$

अशा रीतीने अंकांचे साधारण गुणांवर तर्क करणे, हे बीजगणित-  
 विद्याचे काम आहे.

### २७. अभ्यासासाठीं उदाहरणे.

जेव्हां अ = १२, व = १८, क = ७, तेव्हां अ + २व - क याची  
 किमत काय आहे? उत्तर ४१.

जेव्हां अ = ६, आणि व = २; तेव्हां  $\frac{\text{अ} - \text{व}}{\text{अ} - \text{व}}$  याची किमत काय

आहे?

उत्तर ८.

अ, व, क आणि ड, यांचा पुढीले किमतीपासून,  $(\text{अ} + \text{व}) \times$   
 $(\text{क} + \text{ड})$  आणि  $\text{अ} + \text{व} \text{क} + \text{ड}$  यांमध्ये अतरे काय आहेत?

अ	व	क	ड	उत्तरे.
१	३	३	४	१०
३	१२	७	१	२९
१	१	१	१	१

## दुसरा भाग.

### मिळवणी आणि वजाबाकी.

२८. अंकगणितांत जा कृतींत अंकांस वाढविणे, किंवा घटविणे, येत नाहीं असी कृति एकहि नाहीं. याकरितां खड्यांचे समुदायांनी करवत नाहीं असी कांहांच कृति नाहीं. बहुतकरून, पहिल्याने खडे किंवा बोठे कामांत घेतलीं असतील. खडे घेऊन जा गणना लांब आणि श्रमांचा असतात, या एकदांच थोड्या श्रमाने व्हाच्या, झणून संक्षिप्त गणण्याचा रिती काढल्या आहेत. यांतील मिळवणी, वजाबाकी, मुणाकार, आणि भागाकार, या चार मुख्य रिती आहेत; यांतून शेवटील दोन रिती आहेत, या पहिली आणि दुसरी यांस केवळ एकदांच करण्याकरितां आहेत.


२९. जेव्हां एक अंक दुसऱ्या अंकाने वाढविला आहे, तेव्हां जो अंक ते दोन अंक एकत्र केल्याने होतो, यास दोन अंकांची बेरीज द्याणतात. दोन किंवा अधिक अंकांची बेरीज करण्याचे रितीला मिळवणी द्याणतात, आणि पूर्वी सांगीतव्याप्रमाणे, जे अंक परस्पर मिळवायाचे आहेत, यांचामध्ये (+) असें चिन्ह मांडून मिळवणी दाखविली जाती.

मनांत आण की १८३४ आणि २७९९ यांची बेरीज करावयाची आहे. या अंकांची मिळवणी करावयाकरितां, यांचे तुकडे कर, द्याणजे प्रसेकाला एक, दहं, शतं, सहस्र, असे विभाग;

१८३४ हे १ सहस्र ८ शतक ३ दशक आणि ४ आहेत;

२७९९ हे २ सहस्र ७ शतक ९ दशक आणि ९ आहेत.

प्रत्येक अंकाचे या रितीने चार भाग होतात, जर पहिल्याचे प्रत्येक भागाशी, दुसऱ्याचा याचे खालचा प्रत्येक भाग मिळवून, जी वेगळाली उन्नेरे येतात, ती एकत्र केलीं असतां, १८३४ आणि २७९९ यांची मिळवणी होईल. पहिल्या अंकांत ४ एक आहेत, दुसऱ्यांत ९ आहेत; यांस मिळविले असतां, बेरीजेत १३ एक येतील. पुनः पहिल्या अं-



कात तीन दशक आणि दुसऱ्यांत ९ दशक मिळून वेरीजेत १२ दशक येतील. पहिल्या अंकांत ८ शतक आणि दुसऱ्यांत ७ शतक मिळून वेरीजेत १५ शतक येतील; आणि पहिल्या अंकांत १ सहस्र आणि दुसऱ्या अंकांत २ सहस्र मिळून वेरीजेत ३ सहस्र येतील; यामुळे इच्छिली वेरीज याप्रमाणे आहे,

३ सहस्र, १५ शतक, १२ दशक, आणि १३ एक.

या उत्तरास सोरे रूप देण्याकरितां, स्मरणांत ठेवावे की—

१३ एक हे. . . . . १ दशक आणि ३ एक आहेत.

१२ दशक हे. . . . . १ शतक आणि २ दशक आहेत.

१५ शतक हे. . . . . १ सहस्र आणि ५ शतक.

३ सहस्र हे. . . . . ३ सहस्र.

आतां, पूर्वी केल्याप्रमाणे उजड्येकडचे अंक एकत्र करून, १८३४ आणि २७९९ यांची वेरीज होईल; घणजे, ४ सहस्र, ६ शतक, ३ दशक, आणि ३ एक, यांस (१९) कलमावरून याप्रमाणे मांडित ४६३३.

३०. वरची कृति, (२३) कलमाप्रमाणे चिन्हांनी मांडिली असतां, या पुढीलप्रमाणे होये;

$$१८३४ = १ \times १००० + ८ \times १०० + ३ \times १० + ४$$

$$२७९९ = २ \times १००० + ७ \times १०० + ९ \times १० + ९$$

यामुळे,

$$१८३४ + २७९९ = ३ \times १००० + २५ \times १०० + १२ \times १० + १३$$

$$\text{परंतु } १३ = १ \times १०० + ३ \times १० + ३$$

$$१२ \times १० = १ \times १०० + ३ \times १०$$

$$२५ \times १०० = १ \times १००० + ५ \times १००$$

$$३ \times १००० = ३ \times १००० \quad \text{यामुळे,}$$

$$१८३४ + २७९९ = ४ \times १००० + ६ \times १०० + ३ \times १० + ३ \\ = ४६३३.$$

३१. सगळे पक्ष तजोच रितीने केले पाहिजेत, परंतु तितक्या लांब विस्ताराने करूनयेत. हें करण्यासाठी मूळ अंकांची वेरीज करावी करावी हें समजले पाहिजेत. हें तर केवळ समरणाने करितां घेऊल; आ

जे स्वरणाच सहाय्याकारता शकणारान आपल्या कामासाठा ह पुढाल कोष्टक तीन चार वेळा पुनःपुनः करावे;

०	१	२	३	४	५	६	७	८	९
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२	३	४	५	६	७	८	९	१०	११
३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४
६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७
९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८

कोष्टकाचा उपयोग या पुढीलप्रमाणे करितात; मनांत आण कौं ८ आणि ७ यांची वेरीज करावयाची आहे. डाव्येकडचे उभ्ये ओर्डिंग सांतून कोणताहि एक अंक शोधून काढ, जसे ८; आणि वरचे आ-डव्ये ओर्डिंग उ पाहा. ८ चे ओर्डिंग उ याखाली १५ दिसतात, ती या दोन अंकांची वेरीज आहे.

३२. प्रत्येक नवापेक्षां कभी असे कोणते दोन अंक घेऊन, यांची वेरीज सहज सांगतां येईल इतके जेव्हां वरचे कोष्टक पाठ होतील, तेव्हां भलते कोणते दोन अंक, एक नवांहून अधिक आणि दुसरा नवां-हून कभी, असे घेऊन यांची मिळवणी आणि वजावाकी करण्यांचा अभ्यास करावा. या पुढीलप्रमाणे पुष्कळ वाक्ये लिहावीं, तेणेकसून मिळवणीच्या आणि (२३) कलमांतील चिन्हे कामांत आणण्याचा अभ्यास होईल.

$$१३+६=१९$$

$$५+९=१४$$

$$१००-९=९१$$

$$२३+६=२९$$

$$५६+७=६३$$


$$२७-८=१९$$

$$१९+८=२७$$

$$२२+८=३०$$

$$४४-६=३८$$
 इत्यादि.

३३. वर लिहिलेली दोन कलमे पुरतेपणीं मनांत ठसलीं, तर या



तित  
अंक  
तो  
तो  
ली  
या  
स्थ  
की  
येव  
क  
अ  
स  
उ  
स  
वी  
पू  
य  
नि  
ति  
ति  
उ  
ल  
न  
न  
ह  
व  
म  
व  
द  
व  
द

पुढील कृतीप्रमाणे, भल्या कोणल्याहि अंकांची बेरीज करण्याचे सामर्थ्य येईल, ही रीति (२९) व्या कलमांत लिहिल्याप्रमाणे आहे.

पहिली रीति. अंकांस एकाखालीं एक मांड, असे कीं एकं खालीं एकं, आणि दहं खालीं दहं, इयादि येतील.

दुसरी रीति. सर्व अंकांचे एकं मिळाव, आणि असें केल्याने जो सर्व अंक होईल, याचे एकं आणि दहं असे दोन विभाग कर. जसें, जर तो अंक ८५ आहे, तर याचे ८ दहं आणि ५ एकं असे दोन विभाग कर; जर तो अंक १३६ असेल, तर याचे १३ दहं आणि ६ एकं असे विभाग कर, (२०) कलमाप्रमाणे.

तिसरी रीति. या आलेल्या अंकांचे एकं दुसऱ्या अंकांचे एकं खालीं मांड, आणि दहंच्या अंक ध्यान्यांत ठेव.

चौथी रीति. दहंचे ओळीतील सर्व अंकांची बेरीज घे, आणि तिसऱ्ये रितींत जे दहं ध्यानांत ठेवण्यास सांगीतले, तेहि यांशीं मिळाव, नंतर ह्या दहंचे बेरिजेचे दहं, आणि शतं, असे दोन विभाग कर. जसें, आलेले अंक ३३५ दहं असतील, तर यांचे ३३ शतं आणि ५ दहं असे दोन विभाग कर.

पांचवीं रीति. दशकांचे आलेले अंक दशकांखालीं मांड, आणि शतंचे अंक ध्यानांत ठेव.

साहारी रीति. प्रत्येक ओळीस असें करीत पुढे चाल, आणि शेवटील ओळीस आव्यावर, आलेल्या अंकांचे दोन भाग न करिता, यास दुसऱ्या सर्व अंकांचे पूर्वीं मांड.

उदाहरण. या पुढील अंकांची बेरीज काय आहे?

$1809 + 36 + 19727 + 3 + 1878 + 2004$

१८०९ एकंचे ओळीची बेरीज, अथवा ८ + ४ + ३ + ७ + ६

३६ + ९, हे ३३ आहेत, ह्याजे ३ दहं आणि ३ एकं आहेत.

१९७२७ ते ३ एकंचे स्थळीं मांड, आणि एकंचे बेरिजेपासून आ-  
३ लेले ३ दहं हातचे घेऊन, दहंचे ओळीची बेरीज घे-

१४७४ ह्याजे, ३ + ० + ७ + २ + ३ + ०, हे १५ दशक आहे-


२००८ ते ह्याजे १ शतं आणि ८ दशक आहेत. हे ८ दश-

२८०८८ काचे स्थळीं मांड, आणि दहंचे ओळीचे बेरिजेपासून आलेला १ शतं हातचा घेऊन, शतंचे ओळीची बेरीज घे; ह्याजे,

० शत आहेत. हे ० शतांच स्थळा माड, का का तस न कल, तर दुसरा अंक सहस्राचा ठिकाणी घेण्याचा तो न घेतां, शतंचे ठिकाणी घेतला जाईल, आणि शतंचे ओळीचे वेरिजेपासून आलेले २ सहस्र हातंचे घेऊन, सहस्राचे ओळीचा वेरीज घे; ह्यांजे,  $2 + 2 + 1 + 9$  + १, हे १५ सहस्र आहेत, अथवा १ दशसहस्र आणि ५ सहस्र आहेत. हे १५ सहस्रांचे ओळींत मांड, आणि सहस्राचे ओळीचे वेरिजेपासून आलेला १ दशसहस्र, हातचा घेऊन दशसहस्रांचे ओळीचा वेरीज घे; ह्यांजे,  $1 + 1$ , अथवा २ हे दशसहस्र आहेत. हे दोन, दशसहस्रांचे ओळीखाली मांड, ह्यांजे कृति पुरी होईल.

३४. मिळवणीचा अभ्यासासाठी, या पुढील कोष्टकाविषयीं जी गोष्ट सांगतो, ती खरी आहे असें खात्रीस येईल. प्रयेक आडव्ये, किंवा उम्हे, किंवा कोपन्यापासून कोपन्यांतचे ओळींत जे अंक लिहिले आहेत, यांस एकत्र केले असतां, यांची वेरीज २४१५६ इतकी होईल.

२०१६	४२१२	१६५६	३८५२	१२९६	३४९२	९३६	३१३२	५७६	२७७२	२१६
२५२	२०५२	४२४८	१६९२	३८८८	१३३२	३५२८	९७२	३१६८	६१२	२४१२
२४४८	२८८	२०८८	४२८४	१७२४	३९२४	१३६८	३५६४	१०००	२८०८	६४०
६०४	२४०४	३२४	२१२४	४३२०	१७६४	३९६०	१४०४	३२०४	१०४४	२८४४
२८८०	७२०	२५२०	३६०	२१६०	४३५६	१८००	३६००	१४४०	३२४०	१०६०
१११६	२९१६	७५६	२५५६	३९६	२१९६	३११६	१८३६	३६३६	१४७६	३२७६
३३१२	११५२	२९५२	७७२	२५१२	३६	२२३२	४०३२	१८७२	३६७२	१५१२
१५४८	३३४८	११८८	२९८८	४३२	२६२८	७२	२२६८	४०६८	१९०८	३७०८
३७४४	१५५४	३३०४	८२८	३०३४	४६८	२६६४	१०८	२३०४	४१०४	१९४४
१९८०	३७८०	१२२४	३४२०	८६४	३०६०	५०४	२७००	१४४	२३४०	४१४०
४१७६	१६२०	३०७६	१२६०	३४५६	९००	३०९६	५४०	२७३६	१८०	२३७६



जर एकांतून कांहीं भाग घेऊन, तितकाच भाग दुसऱ्याशी मिळवून, या दोहोची वेरीज केली, तर या दोन अंकांचे वेरिजेमध्ये कांहीं फेर पडणार नाहीं. जर दोन टोपल्यांत खड्यांचे समुदाय असेल, आणि एकांतून कियेक खडे काढून दुसरीं टाकले, तर दोन्ही टोपल्या मिळून खड्यांचे समुदायांत कांहीं फेर पडणार नाहीं. जसें,  $1\frac{9}{10} + 7$  आणि  $1\frac{2}{10} + 1\frac{1}{10}$  हे एकच आहेत, कां की  $1\frac{2}{10}$  हे  $1\frac{9}{10}$  पेक्षां  $3$  नी कभी आहेत, आणि  $1\frac{1}{10}$  हे  $7$  पेक्षां  $3$  नी अधिक आहेत. (२१) कलमांत जी कृति केली तिला आधार हें मूळ कारण आहे.

३६. (२४) कलमाप्रमाणे, दोन अंकांचे जागीं अ आणि व घे. ते अंक काय आहेत, हें समजेपावेती यांची वेरीज सांगण्यास अशक्य. परंतु सद्य: तर यांची वेरीज दाखविण्यासाठीं अ + व घे. अ आणि व यांतून अला क मिळविला, आणि लागलाच वनून क वजा केला, तर बीजगणिताचे भाषेप्रमाणे, अ आणि व यांचे वेरिंजेत कांहीं फेर पडत नाहीं, असें इटल्याने, हें पुढील सभीकरण होतें;

$$(अ + क) + (व - क) = अ + व;$$

हें सभीकरण कुंडलीबांच्यून या पुढीलप्रमाणे मांडतां येईल, जसें,  
अ + क + व - क = अ + व.

कां की विचार केला असतां या दोन्ही सभीकरणाचा अर्थ एकच आहे, असें दिसण्यांत येईल.

३७. जर दोन, तीन किंवा अधिक वेळा अ घेतला, तर यासबीज-गणितांत  $2\text{अ}$ ,  $3\text{अ}$ ,  $4\text{अ}$  इत्यादि रूपाने मांडितात. या पदांतून कोणत्येहि दोन पदांची वेरीज, यांचेमध्ये + हें चिन्ह मांडल्यापेक्षां ती अधिक संखेरूपाने दाखवितां येईल; कां की अ कोणत्या अंकाचे स्थळीं घेतला आहे, तें जरी कल्ले नाहीं, तरी तो कसाहि असल्याने,  $2\text{अ} + 2\text{अ} = 4\text{अ}$ ,  $3\text{अ} + 2\text{अ} = 5\text{अ}$ ,  $4\text{अ} + 3\text{अ} = 1\text{अ}$  असें होतें; आणि सामान्यत: जर म वेळा अ घेऊन, याशीं न वेळा अ मिळविला, तर उत्तर म + न वेळा अ घेतला असें होईल, अथवा

$$म अ + न अ = (म + न)अ.$$

३८. कुंडलीविषयीं येथें कांहीं सांगीजले पाहिजे. तिचा अर्थ हाच, कीं तींत जीं पद्धती असेल, तिचेजागीं एकच अक्षर आहे असें जाणून,

B4

A:

पथ याचा अर्थ हाच कीं प वेळा अ घेतला आहे, आणि (म + न)अ याचा अर्थ हाच कीं म + न वेळा अ घेतला आहे. यामुळे (म + न)अ आणि म + न अहीं दोन्हीं भिन्न आहेत, कां कीं म + नअ याचा अर्थ हाच कीं न वेळा अ घेऊन, नंतर याचीं म मिळविला आहे. जसे,  $(3+4) \times 2$  हे  $7 \times 2$  अथवा १४ आहेत; परंतु  $3+4 \times 2$  हे  $3+8$ , अथवा ११ आहेत.

३९. एक अंक दुसऱ्यांतून वजा करून जो अंक राहतो, त्यास बाकी किंवा शेष ह्याणतात. बाकी काढण्याचे रिनीस वजाबाकी ह्यगतात. जो अंक वजा करायाचा आहे, तो दोन अंकांतून अर्थात् लहान अंक आहे.

४०. वजाबाकीचे कृतीचा आश्रय या षुट्टील दोन मूळ कारणावर आहे.

पहिले. दोन अंकांची वजाबाकी करायाची असेल, आणि पहिल्या अंकाला काहीं अंक मिळवून, तितकाच जर दुसऱ्याशीं मिळविला; अथवा पहिल्या अंकांतून काहीं अंक वजा करून, तितकाच जर दुसऱ्यांतून वजा केला, तर या दोन अंकांचे वजाबाकीमध्ये काहीं केर पडणार नाहीं. दोन टोपल्या खड्यांनी भरलेल्या आहेत, आणि दुसरीपेक्षां पहिल्ये टोपलींत शंभर खडे अधिक आहेत, अशी कवणना कर. जर प्रत्येक टोपलीमध्ये ५० खडे अधिक टाकले, किंवा प्रत्येक टोपलींतून ५० खडे काढिले, तरी दुसऱ्ये टोपलीपेक्षां पहिल्ये टोपलींत १०० खडे अधिक होतील. यामुळे भलत्या दोन अंकांची वजाबाकी काढतेसमर्थीं जर सोईस पडेल, तर दोनही अंकांस भलता कोणताहि अंक मिळवितां येईल, कां कां, जरी असे केव्याने त्या अंकांत भेद होतो, तथापि त्यांचे वजाबाकीमध्ये काहीं भेद होत नाहीं.

दुसरे. ६ हे ४ पेक्षा २ नीं अधिक आहेत,  
आणि ३ हे २ पेक्षा १ ने अधिक आहेत,  
आणि १२ हे ५ पेक्षा ७ नीं अधिक आहेत,  
यामुळे ६, ३, आणि १२ हे सर्व, अथवा २१ हे, ४, २, आणि ९ हे सर्व,  
अथवा ११, यांपेक्षा २, १, आणि ७ हे सर्व, अथवा १०, इतक्यांनी  
अधिक आहेत; कोणत्याहि दुसऱ्या अंकांविषयीं ही गोष्ट खारी आहे.



दर. अ, ब, आणि क, असे तीन अंक असतील, आणि जर व पेक्षा अ-  
दोठा असेल, तर (४०) या कलमांतील पहिल्यामुळे कारणावरून पुढील-  
प्रमाणे होते,

$$(अ + क) - (ब + क) = अ - ब.$$

पुनः, अ आणि ब यांपेक्षा जर क कमी असेल, तर

$$(अ - क) - (ब - क) = अ - ब.$$

(३६) कलमाप्रमाणे या उदाहरणांत कुंडली काढवत नाहीं. ह्याणजे प - (क - र) आणि प - क - र हीं दोन्हीं सारखीं नाहींत. कां कीं, पहिलीत, क आणि र यांची बाकी, पतून वजा केली आहे; परंतु दुसरीत पतून पहिल्याने क भाणि दुसऱ्याने र असे वजा केले आहेत, ह्याणन क आणि र अधवा क + र, वजा केले असतां वरचे सारखेच होते. यामुळे प - क - र ही पद्धती प - (क + र) आहे. प - (क - र) यापासून कुंडली कशी काढावी कीं उत्तराचे किमतीत कांहीं केर पडणार नाहीं, हे दाखवायासाठी, पुढील सोपें उदाहरण घे, ह्याणजे १२ - (८ - ५). जर १२ तून ८ वजा केले, किंवा १२ - ८, असे केले तर अधिक वजा केले असे होईल; कां कीं केवळ ८ वजा करायाचे नाहींत, परंतु ८ हे ६ नीं कमी करून बाकी मात्र वजा करायाची आहे. यामुळे १२ - ८ असे केल्याने ५ अधिक वजा होतात. यामुळे त्यांस नीट करायासाठी १२ - ८ + ५ आहे. सर्व पक्षांस ही तर्करीति लागू होये, आणि यामुळे हे पुढील प्रमाणे होते.

$$प - (क + र) = प - क - र.$$

$$प - (क - र) = प - क + र.$$

तरेच तर्क रिताने,

$$अ - (ब + क - ड - इ) = अ - ब - क + ड + इ.$$

$$2\text{अ} + 3\text{ब} - (\text{अ} - 2\text{ब}) = 2\text{अ} + 3\text{ब} - \text{अ} + 2\text{ब}$$
$$= \text{अ} + 4\text{ब}.$$

$$४\text{क्ष} + \text{य} - (17\text{क्ष} - ९\text{य}) = ४\text{क्ष} + \text{य} - 17\text{क्ष} + ९\text{य}$$
$$= १०\text{य} - 13\text{क्ष}$$

पर. ५७७६९ आणि ३४६३४ या अंकांची वजावाकी करण्या-  
ची इच्छा आहे. (२९) या कलमाप्रमाणे या संख्याचे तुकडे कर;

३४६३१ हे ३ दशसहस्र, ४ सहस्र, ६ शत, २ दशक, १ एक आहेत.

आता २ एक हे १ एकपेक्षां २ एकनं अधिक आहेत.

३ दशक हे ३ दशकांपेक्षां ३ दशकांनीं अधिक आहेत.

७ शतक हे ६ शतकांपेक्षां ९ शतकाने अधिक आहेत.

७ सहस्र हे ४ सहस्रांपेक्षां ३ सहस्रांनीं अधिक आहेत.

५ दशसहस्र हे ३ दशसहस्रांपेक्षां २ दशसहस्रांनीं अधिक आहेत.

यामुळे (४० कलमाचे दुसऱ्या मूळ कारणप्रमाणे) पहिल्ये ओळीचा सर्व अंकांची एकंदर, दुसऱ्ये ओळीचे सर्व अंकांचे एकंदरीपेक्षां, तिसऱ्ये ओळीचे सर्व अंकांचे एकंदरीने अधिक आहे, झणजे यांनीं

२ दशसहस्र, ३ सहस्र, १ शतक, २ दशक आणि १ एक, झणजे ते २३१३१ आहेत. यामुळे ५७७६२ आणि ३४६३१ यांची वजावाकी २३१३१ आहे, अथवा ५७७६२ - ३४६३१ = २३१३१.

धृ३. अशी कल्पना कर, की ६१२७४ आणि ३९६२८ यांची वजावाकी करायाची आहे. हे दोन अंक विस्ताराने लिही, झणजे ६१२७४ यांत ६ दशसहस्र, १ सहस्र, २ शतक, ७ दशक आणि ४ एक आहेत.

३९६२८ यांत ३ दशसहस्र, ९ सहस्र, ६ शतक, २ दशक आणि ८ एक आहेत.

वरचे कलमाप्रमाणे करू लागले, तर लागलीच अडचग पडती, की की ८ हे, ४ पेक्षां अधिक आहेत, झणून खातून वजा होत नाहीं, परंतु (४०) व्या कलमावरून असें दिसतें की जर दोन अंकांची वजावाकी करायाची असेल, आणि त्या दोहोलाहि एकसारिग्वा अंक मिळविला, तर खांचे वजावाकींत फेर पडणार नाहीं. पहिल्या अंकास दहा मिळीव, झणजे ४ एकंचे जागी १४ एकं घे, आणि दुसऱ्या अंकाला दहा मिळीव, परंतु एकंचा अंकाला दहा मिळविण्याचे जागी, दहं या अंकाला एक मिळीव झणजे सारिखेच होईल. झणजे ते दोन अंक या पुढीलप्रमाणे मांडले जातोल.

६ दशसहस्र, १ सहस्र, २ शतक, ७ दशक आणि १४ एक.<sup>+</sup>

३ दशसहस्र, ९ सहस्र, ६ शतक, ३ दशक आणि ८ एक.

+ जांभंकोस फिरविले आहे सौस मोब्ली अक्षरानों लिहिले आहे.

ओळीचे एक आणि दहं यांतून वजा करितां येतील, परंतु खालचे ओळीचे शतक, वरचे ओळीचे शतकांतून वजा केले जात नाहीत. यासाठीं, या दोहों अंकांस एक सहस्र अथवा १० शतक मिळीव, ह्याणजे असें केळ्याने यांचे वजाबाकीत काहीं फेर पडणार नाहीं, आणि स्मरणांत ठेव की वरचे ओळीचे शतक १० नी अधिक कर, आणि खालचे ओळीचे सहस्र, एक याने अधिक कर, ह्याणजे हे दोन सारखेच होतील. आणि खालचे ओळीचे सहस्र, वरचा ओळीचा सहस्रांत वजा होत नाहीं, यामुळे या दोहों अंकांस १ दशसहस्र अथवा १० सहस्र मिळीव, आणि वरचे ओळीचे सहस्रास १० नी अधिक कर, आणि खालचे ओळीचे दशसहस्रास १ याने अधिक कर, ह्याणजे हे दोनीं सारखेच होतील; असें केळ्याने शेवटीं जे अंक निघतात, ते या पुढीलप्रमाणे होतील,

६दशसहस्र, ११ सहस्र, १२ शतक, ७ दशक, आणि १४ एक. ४दशसहस्र, १० सहस्र, ६ शतक, ३ दशक, आणि ८ एक.

हे दोन अंक आणि या कलमाचे आरंभी सांगीतले अंक सारखेच नाहीत खेर, परंतु (४०) कलमाप्रमाणे यांची वजाबाकी सारखेच आहे. (४२) कलमाचे रितीप्रमाणे या शेवटील सांगीतल्या अंकांशी कृति कर, ह्याणजे यांची वजाबाकी या पुढीलप्रमाणे निघेल,

२ दशसहस्र, १ सहस्र, ६ शतक, ४ दशक, आणि ६ एक आहेत, ह्याणजे हे २१६४६ आहेत.

४४. यावरून वजाबाकी करण्याचा द्या पुढील रिती निघतात.  
पहिली. जो अंक वजा करायाचा थाहे, यास दुसऱ्याचे खालीं अंसा मांड की, एकंखालीं एक, दहंखालीं दहं, इत्यादि येतील.

दुसरी. जर खालचे ओळीचा प्रयोक अंक, वरचे ओळीचे याच अंकांतून वजा करितां येतो तर कर. आणि जर तसें करितां येत नाही, तर वरचे अंकास दहा मिळवून, यांतून खालचा अंक वजा कर; परंतु स्मरण ठेव, कीं या पक्षांत यास वरचे ओळीचे अंकांतून वजा करण्याचे पूर्वी, खालचे ओळीचा जवळचा अंकास एकाने नेहमी वाढविला पाहिजे.

४५. जर खालचे ओळीचीं अंकस्थळे, वरचे ओळीचे अंकस्थळाचे बरोबर नसरील, तर तीं अंकस्थळे बरोबर होतील, इतकीं गूऱ्ये खालचे

८९८ ह्या दोनहि संख्या सारिख्यांच आहेत, कां कीं यांतून पहिली-  
चा अर्थ हाच आहे,

० दशसहस्र, ० सहस्र, ८ शतक, १ दशक आणि ८ एक;  
पहिले दोन अंक शून्य आहेत, आणि बाकी

८ शतक, १ दशक आणि ८ एक, अथवा ८९८ आहेत.

या दोहोंतून दुसऱ्या अंकांमध्ये सहस्र आणि दशसहस्र नाहीं, या  
द्व्याणण्याशिवाय या दोहोंत दुसरा कांहीं केर नाहीं, आणि यांत सहस्र  
आणि दशसहस्र नाहींत, हे सांगीतल्यावांचून ध्यानांत येते. कदाचित्  
कोणी असें विचारील, कीं शून्य अंकांचेमध्ये, किंवा यांचे उजव्ये बा-  
जूस मांडिले असतां, जसे २८००७ आणि ३९७००, यांस ही गोष्ट  
कां लागू होत नाहीं? परंतु स्मरणांत ठेविले पाहिजे, कीं पहिल्या अं-  
कांतील दोन शून्ये नसलीं तर, जे ८ आहेत ते ८ सहस्रांचे जागीं ८  
दशक आहेत असे होईल; आणि दुसऱ्या अंकांत दोन शून्ये नसलीं,  
तर ७ आहेत ते ७ शतकांचे जागीं ७ एक आहेत असे होईल.

४६.

उदाहरणे.

३७०८२९१६४००३०१७४

३०८१३६४९२७६१८८ } यांची वजाबाकी काय?

३६७७४७७९९०७५३९८६ बाकी.

अभ्यासाकरितां उदाहरणे.


पहिले. १८३३७+१४९२६३२००-६४७२९०२ उत्तर काय आहे?

उत्तर १४२८०८६३५.

१०००-४६४+३२७९-६४६ उत्तर काय आहे? उत्तर ३१६९.

दुसरे. ३३-२+१०००३७ यांतून ६४+७६+१४४-१८ हे  
वजा कर. उत्तर ९९८०२.

तिसरे. जर उदाहरणातील वरचे ओळींतल्या डाव्येकडील पहिल्या  
स्थलाशिवाय बाकीचे सर्व अंकस्थळीं शून्ये असतील, घ्यांगजे ही पुढील  
वजाबाकी करायाची आहे, तर वजाबाकी करायाकरितां कोणती अधिक  
संख्येप रीति आहे?



१०००००००० - २७३३६३४.

**चवथे.** १८३६२+२४६९ आणि १८३६२-२४६९, यांची किंमत काढ, दुसरे उत्तर पहिल्या उत्तराशीं मिळीव, नंतर यांतून १८३६२ वजा कर; पुनः पहिल्या उत्तरांतून दुसरे उत्तर वजा कर, नंतर यांतून २४६९ वजा कर. उत्तर १८३६२ आणि २४६९.

**पांचवे.** अ, ब, क, आणि ड, या क्रमाने एकच ओळीत चार स्थळे आहेत. अपासून डपावेतो १४६३ मैल; अपासून कपावेतो ७२८ मैल; आणि बपासून ड पावेतो १३१७ मैल आहेत. तर अपासून ब पावेतो, बपासून कपावेतो, आणि कपासून डपर्यंत हीं वेगवेगळ्यालीं अंतरे किती किती आहेत?

उत्तर अपासून बपावेतो १४६, बपासून कपावेतो ५८३, आणि कपासून डपर्यंत ७२५ मैल अंतर आहे.

**साहावे.** या पुढील कोष्टकांत अंतून ब वजा कर, आणि या बाकीतून ब पुनः वजा कर, आणि याप्रमाणे पुढे पुनः पुनः ब वेगवेगळ्येवेगळ्ये बाकीतून, जोपर्यंत वजा केला जात नाही तोपर्यंत कर. अ पासून ब किती वेग्या वजा केला जातो, आणि शेवटील बाकी काय आहे हे काढ.

अ	ब	बेळांक	बाकी
२३६०४	९९९९	३	३६०६
२०९९६१	३७१७३	५	२४०९६
७४७२२	६७९२	११	०
४८०२४६९	६५४३२१	७	२२२२२२
१४८४९७४७	३१४१५९२	६	१९९
९८७६५४३२१	१२३४५६७८९	८	९

४७. अंकगणितातील सर्व प्रश्नांस मिळवणी आणि वजाबाकी लागती, याशिवाय दुसरे काहीं लागत नाहीं असे वर सांगीतले आहे. तथापि मागील भागांत जा रिती सांगीतल्या आहेत, यांशिवाय कोणत्याहि दुसऱ्या रिती कधीहि कामांत आणु नये, असे सांगण्याचा अभिप्राय नाहीं, परंतु मागील रितींपासून जें फळ उत्पन्न होते, तेंच फळ संक्षेप रितीने काढण्याचा मार्ग दुसऱ्या रिती दाखवितात असा अभिप्राय आहे. आणि अशा कल्पनेप्रमाणे जें काहीं खड्यांनी किंवा चकखांनी होते, तेंच करण्याचा संक्षिप्त आणि सोपा मार्ग दाखविण्या केवळ वरचा दोन रिती आहेत.

४८. पांच सत्रांची वेरीज झाणायाची इच्छा आहे, अथवा हा पुढील प्रश्न करितो की, खड्यांचा पांच राशी आहेत, आणि प्रत्येक राशींत सत्रा खडे आहेत; तेव्हां ते सर्व मिळून किती आहेत? एकाखालीं एक असे सत्रा पांच वेळा मांड आणि वेरीज घे, एणेकरून ८५ होतात.

१७ या पक्षांत ८५ यांस ५ आणि १७ यांचा गुणाकार ह्याणतात,

१७ आणि हा गुणाकार करण्याचे कृतीलाहि गुणाकार ह्याणतात,

१७ यापासून तर भलत्या काहीं सारिख्या परिसाठांची वेरीज नि-

१७ घेती दुसरे काहीं होत नाहीं. या उदाहरणात १७ यांस

१७ गुण्य ह्याणतात, आणि ५ यांस गुणक ह्याणतात.

४९.

यापेक्षां जर अवघड प्रश्न नसते, तर वर केलेल्ये रितीपेक्षां दुसऱ्ये काहीं संक्षेप रितीचे प्रयोजन पडले नसते. परंतु जर खड्यांचा १३६७ राशी असतील, आणि प्रत्येक राशींत ४२९ खडे असतील, तर यांची एकंदर संख्या ४२९ यांचा १३६७ वेळा आहे, अथवा ४२९ गुणिले १३६७ इतक्यावरोवर आहे. वरचे रितीप्रमाणे केले असतां ४२९ यांस एकाखालीं एक १३६७ वेळा मांडावे लागतील, आणि नंतर मोठी लांब मिळवणी करावी लागेल. ही खटपट धुकवापासाठीं त्यापेक्षां संक्षेप रिती भगव्य असावी, ती रीति आतां पुढे सांगतो.



३० \*

## अंकगणिताचा मूळ फ्रिका.

६५०.

५०. या पुढील कोष्टकावरून, † १० वेळा १० एथपावेतो तरी सर्व अंकांचे गुणाकारांशी शिकणारानें पहिल्यानें माहित व्हावें, आणि तो कोष्टक याणें पाठ करावा.

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
२	४	६	८	१०	१२	१४	१६	१८	२०	२२	२४
३	६	९	१२	१५	१८	२१	२४	२७	३०	३३	३६
४	८	१२	१६	२०	२४	२८	३२	३६	४०	४४	४८
५	१०	१५	२०	२५	३०	३५	४०	४५	५०	५५	६०
६	१२	१८	२४	३०	३६	४२	४८	५४	६०	६६	७२
७	१४	२१	२८	३५	४२	४९	५६	६३	७०	७७	८४
८	१६	२४	३२	४०	४८	५६	६४	७२	८०	८८	९६
९	१८	२७	३६	४५	५४	६३	७२	८१	९०	९९	१०८
१०	२०	३०	४०	५०	६०	७०	८०	९०	१००	११०	१२०
११	२२	३३	४४	५५	६६	७७	८८	९९	११०	१२१	१३२
१२	२४	३६	४८	६०	७२	८४	९६	१०८	१२०	१३२	१४४

७ वेळा ६ हे किती होतात, हें जर या कोष्टकांतून जाणायाची इच्छा असेल, तर यांतून कोणताहि अंक, जसें ६ हा डाव्येकडचे पहिल्ये

† १ पासून १२ अंकपावेता फारे वहनकरून पाठ करण्याची चाल आहे, यासव वरचा कोष्टक १२ वेळा १२ पर्यंत सर्वैला आहे.

वर ७ हा अंक आहे तथे थाव, या जागा ४२ हा अक सापडता, आणि  
तो ७ आणि ६ यांचा गुणाकार आहे.

५१. ६ वेळा ७, अथवा ७ वेळा ६, यांतून कोणताहि पक्ष या दि-  
तीने करितां येईल, आणि या दोहोंपक्षां उत्तर ४२ येईल. इणजे, सहा  
सात आणि सात सहा यांचा गुणाकार सातिखाच आहे. हे या पुढी-  
लप्रमाणे दाखवितां येते; सात खडे एका आडव्ये ओळीत मांड, आणि  
तशाच एकाखालीं एक अशा सर्व मिळून सहा ओळी मांड. वरपा-  
सून खालीं पावेतों सर्व ओळी मोजिल्या, तर सर्वीत खड्यांची संख्या  
६ वेळा ७, किंवा सहा सात आहेत; परंतु बाजूकडून ओळी मो-  
जिल्या, तर असें दिसते कीं सात ओळी आहेत, आणि  
प्रत्येक ओळीत सहा आहेत, इणून सर्वीत खड्यांची  
संख्या ७ वेळा ६ अथवा सात सहा आहेत. आणि  
या दोहोंतून कशेहि तज्जेने मोजिल्या, तरी सर्व  
संख्या ४२ होती. हीच रीति भलसे कोणतेहि दोन  
अंकांस लावितां येईल. (२३) कलमांतील झिन्हे  
कामांत आणिलीं, तर असें इणावे लागेल कीं  $7 \times 6 = 6 \times 7$ .

५२. जर भलते कांहीं परिमाण कांहीवेळा घेगे असेल, तर या  
परिमाणाचा प्रत्येक भाग तितक्ये वेळा घेतल्यांने कार्य होईल. जसे धान्या-  
चा एका पोलांतील प्रत्येक मणाचा ठिकाणी पन्नास मण याप्रमाणे भरले  
असतां, तें सर्व धान्य पन्नासपट वाढेल. कोणतेहि मुलुखांतील प्रत्येक  
बिघा, किंवा प्रत्येक परगणा दुप्पट केला असतां, तो मुलुख दुप्पट  
होईल. जरी ही गोष्ट सरळ दिसत्ये, तरी ती सांगीतली पाहिजे, की  
कीं ही गोष्ट गुणाकाराचे रितीचा आश्रयरूप मूळकारणातून एक  
कारण आहे.

५३. कोणताहि अंकानें गुणायाचे असेल, तर या अंकाचे हवे तेवढे  
भाग करून, या प्रत्येक भागाने वेगवेगळे गुणून, या गुणाकारांची बेरीज  
घ्यावी. उदाहरण, ४ आणि २ मिळून ६ होतात. तर ७ यांस ६नीं  
गुणायासाठी, पाहिल्याने ७ यांस ४ नीं गूण, नंतर ७ यांस २ नीं गूण,  
या दोन गुणाकारांची बेरीज घे, इणजे इच्छिला गुणाकार होईल.  
असे केल्याने ४२ होतात, तो ७ आणि ६ यांचा गुणाकार आहे. पुनः,

३२ आणि २५ मिळून ५७ होतात, ह्याणून ५७ वेळा ५० हे ३२ वेळा ५०, आणि २५ वेळा ५०, या दोन गुणाकारांचे बेस्तिजवरोबर आहेत, आणि याप्रमाणे पुढीलहि. जर चिन्हां कामांत आणिलीं, तर वरचीं दोन उदाहरणे या पुढीलप्रमाणे मांडितां येतील;

$$७ \times ६ = ७ \times ४ + ७ \times २.$$

$$५० \times ५७ = ५० \times ३२ + ५० \times २५.$$

५४: मागील दोन कलमांचीं मूळ कारणे या पुढीलप्रमाणे दाखवितां येतील; जर, क्ष, य, आणि ज्ञ हे मिळून अचे वरोबर असतील, तर मक्ष, मय, आणि मज्ज, मिळून मअचे वरोबर होतील; अथवा, जर अ = क्ष + य + ज्ञ.

$$\text{तर } \text{मअ} = \text{मक्ष} + \text{मय} + \text{मज्ज}.$$

अथवा, म (क्ष+य+ज्ञ) = मक्ष + मय + मज्ज.  
क्ष, य, आणि ज्ञ हे मिळून अ होतो खाबदल, जर क्ष + य - ज्ञ, क्ष - य + ज्ञ, क्ष - य - ज्ञ, इत्यादि अशा क्रियेक मिळवण्या आणि व्यावाक्या मिळून जर अ होईल, तर वरप्रमाणे फळ उत्पन्न होईल. यांतून पहिली रकम घे; ह्याणजे,

$$\text{जर अ} = \text{क्ष} + \text{य} - \text{ज्ञ}.$$

$$\text{तर } \text{मअ} = \text{मक्ष} + \text{मय} - \text{मज्ज}.$$

कां, जर अ हा क्ष + य यांचे वरोबर असला, तर मअ हा मक्ष + मय यांचे वरोबर होईल. परंतु क्ष + य यांत ज्ञ कभी इतका अ आहे, ह्याणून जितक्या वेळा क्ष + य घेतला, तितक्याच वेळा ज्ञ अधिक घेतला आहे; ह्याणजे, मज्ज अधिक घेतला आहे; यामुळे, मअ हा मक्ष + मय नव्हे, परंतु मअ हा मक्ष + मय - मज्ज आहे. या जातीचा तर्क दुसऱ्या पक्षांसहि लागू होईल, आणि खापासून हीं पुढील कळे निघतील;

$$\text{म(अ+व+क-ड)} = \text{मअ} + \text{मव} + \text{मक} - \text{मड}.$$


$$\text{अ(अ-व)} = \text{अअ} - \text{अव}. \quad ७\text{अ}(७+२\text{व}) = ४९\text{अ} + १४\text{अव}.$$

$$\text{व(अ-व)} = \text{वअ} - \text{वव}. \quad (\text{अअ} + \text{अव} + १)\text{अ} = \text{अअअ} + \text{अव} + \text{अ}.$$


$$३(३\text{अ}-२\text{व}) = ६\text{अ} - २\text{व}. \quad (३\text{अव}-२\text{क}) ४\text{अवक} = \begin{cases} १२\text{अअववक} \\ - ८\text{अवकक} \end{cases}$$

५५. कोणायाहि दोन अंकांचा गुणाकार करण्याची आणखी एक रिती आहे. ४ वेळा ३ ह्याणजे ८ होतात, ह्याणून ७ वेळा ८ किती

हातात, हे जागीचासाठा ७ यांस ४ नीं गुणून, तो गुणाकार २ नीं गुणिला असता उत्तर येईल. हे दाखवायासाठी, खालचे (१) आणि (२) आकृतीप्रमाणे व खडे एक आडब्ये ओळींत मांड, आणि एकाखालीं एक अशा आठ ओळी मांड.



सर्व मिळून खड्यांची संख्या ८ वेळा ७, किंवा ५६ आहे. परंतु (पहिल्ये आकृतीप्रमाणे) प्रत्येक चार ओळीभोवतीं एक काटकोनचौकोन कर, जसें (अ) आणि (ब). प्रत्येक काटकोनचौकोनांतील संख्या ४ वेळा ७, किंवा २८ आहे, आणि तसे दोन काटकोनचौकोन आहेत; यामुळे, सर्व मिळून खड्यांची संख्या २८ चे दुप्पट आहे, अथवा  $28 \times 2$ , अथवा, ७ पहिल्याने ४ नीं गुणून, नंतर तो गुणाकार २ नीं गुणिला इतकी आहे. ७ यांस ८ यांणीं गुणां, आणि ७ यांस पहिल्याने २ नीं गुणून, नंतर ४ नीं गुणां हीं दोन्हीं एकच आहेत, असें दुसऱ्ये आकृतींत दाखविले आहे. हीच रीति दुसऱ्या अंकांस लागू होईल. जसें, १० ह्याणजे ८ वेळा १० आहेत, तर २५६ वेळा ८० हे किंती होतात हे समजण्यासाठी, पहिल्याने २५६ यांस ८ नीं गुण, नंतर तो गुणाकार १० भी गुणावा, ह्याणजे, इच्छलेला गुणाकार होईल. चिन्हे कामांत आणिलीं असतां, वरचीं ऊदाहरणे या पुढीलप्रमाणे मांडिलीं जातील;



$$256 \times 80 = 256 \times 8 \times 10 = 256 \times 10 \times 8.$$

अभ्यासाकरितां उदाहरणे.

$$2 \times 3 \times 8 \times 5 = 2 \times 8 \times 3 \times 5 = 5 \times 8 \times 2 \times 3 \text{ इत्यादि हें दाखीव.}$$

$$1 \times 100 = 1 \times 50 + 1 \times 8 \text{ हें दाखीव.}$$

५६. अब याचा अर्थ अ हा व वेळा घेतला असा आहे, आणि अबक याचा अर्थ अ, व वेळा घेऊन तो गुणाकार क वेळा घेतला असा आहे; असें समजून (५१) आणि (५५) कलमे या पुढीलप्रमाणे दाखवितां येतील.

अब = वथ.

अबक = अकब = वकभ = वअक, इत्यादि.

अबक = अ  $\times$  (बक) = ब  $\times$  (कअ) = क  $\times$  (अब).

अला व, क, आणि ड, यांणीं एकामार्गे एक गुणिले असतां, अथवा अला वकड यांणीं एकदांच गुणिले असतां सारिखाच गुणाकार होतो असें जर हाटले, तर या पुढीलप्रमाणे लिहिले पाहिजे;

$$\text{अ} \times \text{ब} \times \text{क} \times \text{ड} = \text{अ} \times \text{वकड.}$$

सारांश कीं जर कांहीं अंक परस्पर गुणायाचे असतील, तर यांतील दोन किंवा अधिक अंकांचे गुणाकार करून, ते गुणाकार या अंकांचे जागीं मांडितां येतील; जसें,

अबकडिफ हा गुणाकार, हीं पुढील पदे परस्पर गुणिल्याने होतो,

अब	कडिफ	फ	इयादि.
अबक	डिफ	क	
अबक	डिफ		

५७. १० नीं गुणायाचे असेल, तर गुण्याचे उजव्ये बाजूस एक चूऱ्य मांडावे. जसें, १० वेळा २३५६ हे २३५६० होतात. हे दाखवायासाठीं, २३५६ हीं संख्या विस्ताराने मांड, जसें,

३ हजार, ३ शतक, ९ दशक, आणि ६ एक.

हे प्रत्येक भाग १० वेळा घे, तर (५२) व्या कलमाप्रमाणे सर्व संख्येस १० नीं गुणाणे इतक्यावरोवर होईल, नंतर याप्रमाणे होईल.

हजाराचे ३ दशक, शतकाचे ३ दशक, दशकाचे ९ दशक, आणि एकंमाचे ६ दशक.

हे याप्रमाणे लिहिले पाहिजे, झणज,  $23560$ , का का ह ह एक नाहींत, परंतु ६ दशक आहेत, यामुळे  $2356 \times 10 = 23560$  आहेत.

१०० यांणीं गुणायाचे असेल, तर गुण्याचे उजव्ये बाजूस दोन शून्ये मांडावीं; १००० यांणीं गुणायाचे असेल, तर गुण्याचे उजव्ये बाजूस तीन शून्ये मांडावीं, आणि याप्रमाणे पुढील. ही रीति खरी आहे असे वरचे रितीप्रमाणे दाखवितां येईल. या पुढील कोष्टकावरून ही रीति सहज ध्यानांत येईल.

$$\begin{array}{ll} 13 \times 10 = 130 & 142 \times 1000 = 142000 \\ 13 \times 100 = 1300 & 23700 \times 10 = 237000 \\ 13 \times 1000 = 13000 & 3080 \times 1000 = 3080000 \\ 13 \times 10000 = 130000 & \left\{ \begin{array}{l} 10000 \times 100000 \\ = 1000000000 \end{array} \right. \end{array}$$

५८. २, ३, ४, ५, ६, ७, ८, अथवा ९ यांतून कोणत्याही एक अंकाने गुणायाची रीति दाखवितो. यांत १ हा अंक घेतला नाहीं, कांकी १ ने गुणाणे, अथवा कांहीं एक संख्या १ वेळा घेणे, यापासून ती संख्या नुसती लिहावी असा अर्थ होतो.  $1368$  यांस ८ नीं गुणायाचे आहे. पहिली संख्या विस्ताराने याप्रमाणे मांड.

१ हजार, ३ शतक, ६ दशक, आणि ८ एकं.

यांस ८ नीं गुणायासाठीं, (५०) आणि (५२) प्रमाणे या वेगळाल्या भागांस ८ नीं गुण, तर याप्रमाणे होईल,

८ हजार, २४ शतक, ४८ दशक, आणि ६४ एकं.

आतां ६४ एकं याप्रमाणे लिहितात..... ६४

४८ दशक..... ४८०

२४ शतक..... २४००

८ हजार..... ८०००

यांची बेरीज घे, झणजे ती  $10944$  आहे, ही  $1368$  आणि ८ यांचा गुणाकार आहे, अथवा  $1368 \times 8 = 10944$  आहे. याप्रमाणे कांहीं थोडीं उदाहरणे केली असतांही पुढील रीति ध्यानांत येईल.

५९. पाहिल्याने. गुण्याचे उजव्येकडील पहिल्या अंकास गुण-

तित  
अंव  
तो  
तो  
ज्जी  
या  
सम  
कर  
ये  
क  
अ  
स  
ल  
म

दशक हातच घे.

दुसऱ्यानें. गुण्याचा दुसऱ्या अंकास पूर्वप्रमाणे गुण, आणि त्या गुणाकारांत पहिले हातचे दशक मिळीव; यांतील एकंचा अंक खाली मांडून त्याचे दशक हातचे घे.

तिसऱ्यानें. याप्रमाणे शेवटचा अंकापर्यंत कर, आणि नंतर त्या अंकापासून जो गुणाकार येईल तो सगळा खाली मांड.

चौथ्यानें. जर गुण्यांत एकादें शून्य असले, तर  $0 \times 1 = 0,0$   
 $2 = 0$ , इत्यादि असें होते हैं लक्षांत धरून, त्याशीं अंकाप्रमाणे कृति कर.

६०. याच रितीनें जा अंकास शून्ये जोडिलेलीं असतात, जसें  $10000$ , खाणे कोणताहि अंक गुणितां येईल. कांकी  $1000$  हे  $1 \times 1000$  इतक्यावरोबर आहेत, आणि यामुळे (५५) प्रमाणे पहिल्याने  $1$  नी गुणून नंतर  $1000$  ने गुणावे, हजाराने गुणण्याची कृति (५७) प्रमाणे अंकाचे उजव्ये कडेस  $3$  शून्ये जोडिल्याने पुरी होये. यावरून या पक्षाची रीति पुढील आहे, तुसया अंकाने गुणून, त्या अंकावर जितकी शून्ये असतात, तीं त्या गुणाकाराचे उजव्ये बाजूस मांड.

#### उदाहरण.

१६७९४२३८००८७२ यांस

६०००० यांणी गुण.

१००७६५४२८०५२३२००००

६१. अभ्यासाकारितां उदाहरणे.

१००७३६०५७ हे किती होतात? उत्तर. ७०५१५२०.

१२३४५६७८९५९+१० आणि १२३५९+४ हें किती होतात?

उत्तर. ११११११११११११ आणि १११.

$136 \times 3 + 129 \times 4 + 147 \times 8 + 275 \times 3000$

उत्तर. ८३१००.

एक लक्षरांभाष्ये पायदळांची ३३ पळटणे आहेत, आणि प्रत्येक पळटणात १०० मनुष्ये आहेत; स्वारांची १४ पळटणे आहेत, त्या प्रत्येक पळटणात ६०० मनुष्ये आहेत; आणि गोलंदाजांची २ पळटणे आहेत, आणि प्रत्येकात ३०० मनुष्ये आहेत. शत्रूपाशीं पायदळांची ६ पळटणे अधिक आहेत, आणि त्या प्रत्येक पळटणामध्ये १०० मनुष्ये

B4

3

पळटणे आहेत, या प्रखेकांतील मनुष्यांची संख्या वरचे गोलंदाजांचे पळटणाप्रमाणेच आहे. पहिले लश्करातून स्वारांचीं दोन आणि पायदळांचे एक पळटण शत्रूकडे पळून जातात. तर शत्रूचे लश्करांत पहिल्येपेक्षां किती मनुष्ये अधिक होतील? उत्तर. १३४००.

६२. मनांत आणकीं २३७०७ यांस ४५६७ यांणीं गुणायाचै आहे. आतां (५३) प्रमाणे ४५६७ हे ४०००,५००,६०, आणि ७ या वेगवेगळाल्ये संख्यांचे वेरजेवरोवर आहेत, तर २३७०७ यांस त्या प्रखेकांने गुणन, त्या वेगळाल्या गुणाकारांची वेरीज घ्यावी.

आतां (५८) प्रमाणे २३७०७× ७ = १६५९४९

(६०) प्रमाणे २३७०७× ६० = १४२२४२०

२३७०७× ५०० = ११८५३५००

२३७०७× ४००० = ९४८२८०००

यांची वेरीज = १०८२६९८६९

हा इच्छिलेला गुणाकार आहे.

प्रखेक ओळीचा शेवटीं जीं शून्ये मांडिलीं असतात त्यांस सोडून, ओळींतील बाकीचे अंक त्यांचे त्यांचे जागीं मांडले असतांहि चालेल. शून्ये सोडल्यानंतर, दुसऱ्ये ओळीचे उजव्येकडील पहिला अंक, पहिल्ये ओळीचे उजव्येकडील पहिला अंक, दुसऱ्ये ओळीचे उजव्येकडील पहिल्या अंकाचे एक स्थळ डाव्येकडे येतो, तिसरे ओळीचा उजव्येकडील पहिला अंक, दुसऱ्ये ओळीचे उजव्येकडील पहिल्या अंकाचे एक स्थळ डाव्येकडे येतो, आणि याप्रमाणे पुढेहि. वरचा गुणाकाराचे ओळींचा डोक्यावर गुणक मांडून, गुणाकाराची कृति या पुढीलप्रमाणे होईल.

२३७०७ ६३. जेव्हां गुणकांत मध्ये कोठे तरीं शून्य

४५६७ येतें, असा एक अधिक पक्ष दाखवायाचा राहिला

१६५९४९ आहे. जा जा अंकाने गुणावयाचे, या अंकाचा गुणाकाराचा पहिला अंक त्याच गुणकांकाचे खालीं यावा, इतके मात्र यापक्षांत केले

पाहिजे, असें पुढील उदाहरणावरून दिसेल.

१४२२४२

९४८२८

१०८२६९८६९ मनांत आण कीं, ३६५ यांस १०१०१ याणी



तित  
अंक  
तो  
तो  
ज्ञा  
या  
स्म  
कॅ  
ये  
क

अ  
स  
द  
स  
व

सांगीतलेल्ये गुणकावरोबर आहे. तर पूर्वी सांगीतित्याप्रमाणे कृति कर; ह्याजे,  $\frac{365 \times 1}{365} = 365$   
 (५७) प्रमाणे  $\frac{365 \times 1000}{365} = 365000$   
 $\frac{365 \times 100000}{365} = 36500000$   
 यांची वेरीज  $= \frac{36500000}{365} = 365$

या उदाहरणांत शून्ये सोडून गुणाकार कृति याप्रमाणे होईल;

$\frac{365}{365} = 101001$  ६४. सर्व पक्षांत गुणाकाराची रीति यापुढीलप्रमाणे आहे.

$\frac{365}{365}$

$\frac{365}{365}$


$\frac{365}{365} = 365$

दुसऱ्याचे. (५९) प्रमाणे सर्व गुण्य, गुणकाचे प्रत्येक अंकाने क्रमाने

गुण, आणि अशा प्रत्येक गुणाकाराचा एकंचा स्थळींचा अंक याच गुणक अंकाखाली मांड.

निसऱ्याचे. वेगळाले गुणाकार जे दुसऱ्यानें झाले त्यांची वेरीज घे.  
 ६५. जेव्हां गुण्याचा, किंवा गुणकाचा, किंवा दोहोंचे उजव्येकडे स शून्ये असतात, तेव्हां शून्यावांचून गुणाकार कृति कर, नंतर त्या गुणाकाराचे उजव्येवाजूस गुण्यगुणक या दोहोंत जितकीं शून्ये आहेत तितकीं मांड. उदाहरण,  $3200 \times 13000$  किती होतात? आतां,  $3200$  हे  $32 \times 100$  आहेत, अथवा  $32$  चे  $100$  पटी वरोबर. पुन,  $32 \times 13000$  हे  $32 \times 13$  आणि लाजवर  $3$  शून्ये मांडिलीं इतके आहेत, ह्याजे  $416$  आणि यांचे उजव्येकडे  $3$  शून्ये, अथवा  $416000$  आहेत. परंतु इच्छिलेला गुणाकार यापेक्षां  $100$  पट अधिक असावा, ह्यानुन यावर आणखी दोन शून्ये मांडिलीं पाहिजेत. यावरून  $41600000$  हा इच्छिलेला गुणाकार आहे, ह्यानुन जितकीं गुण्य आणि गुणकांत शून्ये आहेत तितकीं यांत आहेत.

६६. काही अक्ष याणे तोच वारंवार गुणिला असतां, गुणाकाराला या अंकाचा धात द्यावातात. जसें;



द्वयास द्वचा पाहला घात ह्यणतात.  
 द्व॒ यांस . . . दुसरा घात ह्यणतात.  
 द्व॒ यांस . . . तिसरा घात ह्य०  
 इयादि.

दुसऱ्या आणि तिसऱ्या घातास बहुतकरून वर्ग आणि घन ह्यणतात ; भूमितीतील चौरस आणि घनयांशीं दुसऱ्या आणि तिसऱ्या घाताचा संबंध आहे, यासाठीं हे दोन शब्द कामांत आणिले आहेत ; परंतु हीं नामे केवळ शुद्ध नाहीत. गुणाकाराचा अभ्यासासाठीं, हे पुढील घात कर.

सांगितलेल्या संख्या.	वर्ग.	घन.
९७२	९४४७८४	९१८३३००४८
१००८	१०१६०६४	१०२४१९२९१२
३१४३	९८७२९६४	३१०१८३३९२८८
३१६३	१०००४८५६९	३१६४४४८९१७४७
५५५९	३०८५८०२५	१७१४१६३२८८७५
६७८९	४६०९०६२९	३१२९०८९४७०६९
३६ यांचा पंचघात.	.....	६०४६६१७६ आहे.
५० यांचा चतुर्धीत.	.....	६२५००००—
१०८ यांचा चतुर्धीत.	.....	१३६०४८८९६—
२७७ यांचा चतुर्धीत.	.....	९८८७३३९४४१—

६७. अ + ब यांस क + ड यांणीं गुणायाचें आहे, ह्यणजे क + ड यांत जितके एकं आहेत, तितक्ये वेळा अ + ब घेण्याचे आहेत. परंतु (५३) प्रमाणे अ + ब हे क वेळा आणि ड वेळा घेण्याचे आहेत, अथवा इच्छिला गुणाकार (अ + ब)क + (अ + ब)ड आहे. परंतु (५२) प्रमाणे (अ + ब)क हा अक + बक आहे, आणि (अ + ब)ड हा अड + बड आहे ; यावरून इच्छिलेला गुणाकार अक + बक + अड + बड आहे ; अथवा,

$$(अ+ब)(क+ड) = अक+बक+अड+बड.$$

अशेच रितीनें (अ-ब)(क+ड) हे (अ-ब)क+(अ-ब)ड ; अथवा,

$$(अ-ब)(क+ड) = अक-बक+अड-बड.$$



ह खरे नाहा, का कर्क  
अ - ब हे क - ड वेळा न घेतां क वेळा मात्र घेतले, तेव्हां ड वेळा  
अधिक घेतले गेले; अथवा (अ - ब)ड इतक्यानें गुणाकार अधिक  
झाला. यामुळे, अक - बक - (अ - ब)ड हें खरे उत्तर आहे. परंतु  
(अ - ब)ड हे अड - बड, यांमुळे,

(अ - ब) (क - ड) = अक - बक - (अड - बड)

अथवा (४१) प्रमाणे = अक - बक - अड + बड

या मागील तीन उदाहरणांपासून वीजगणित परिमाणांचा गुणाकार  
कारायाची ही पुढील रीति निघाले; गुण्याचे प्रत्येक पद गुणकाचे प्रत्येक  
पदानें गुण; जेव्हां दोनीहि पदांस +, किंवा - आहे, तेव्हां यांचे गु-  
णाकाराचे पूर्वी + मांड; जेव्हां एक पदास + आणि दुसऱ्याला - आहे,  
तेव्हां यांचे गुणाकारापूर्वी - मांड; आरंभीचे पदास कांहीं चिन्ह न-  
सले, तर + हें चिन्ह आहे असें जाणून कृति कर.

६८. उदाहरण, (अ + ब)(अ + ब) यांचा गुणागार अब + अब  
+ अब + बब आहे. परंतु अब + अब हे २अब आहेत; यावरून अ + ब  
यांचा वर्ग अब + २अब + बब आहे; पुनः, (अ - ब)(अ - ब) यांचा  
गुणाकार अब - अब - अब + बब. परंतु अब ची दोन वेळा वजावा-  
की, २अब चे वजावाकी वरोवर; यावरून अ - ब यांचा वर्ग अब -  
२अब + बब आहे. पुनः, (अ + ब)(अ - ब) यांचा गुणाकार अब +  
अब - अब - बब आहे. परंतु अब मिळविल्यानें आणि वजा केव्यानें  
कांहीं अंतर पडत नाहीं; यावरून अ + ब आणि अ - ब यांचा गुणाकार  
अब - बब आहे.

पुनः अ + ब + क + ड यांचा वर्ग, अथवा (अ + ब + क + ड)(अ + ब + क + ड)  
हा गुणाकार, अब + २अब + २अक + २ अड + बब + २ बक + २बड +  
कक + २कड + डड आहे; अथवा अशा परिमाणाचा वर्ग करण्याची  
रीति ही पुढील आहे; डाव्येकडचा पहिल्या पदाचा वर्ग कर, आणि  
या पदाचे उजव्येकडील वेगळाल्या सर्व पदांस या पहिल्या पदाचे  
दुपटीने गुण; दुसऱ्या पदानें तसेच कर, आणि याप्रमाणे शेवटचा  
पदापावेतो कर.

२५३२।२

भागाकार.

६९. १५६ हे कांहीं एक भागांत भागिता येतील, असे कां सांतील प्रयेक भाग १३ होईल, अथवा १५६ यांत किती तेरा आहेत ? अशा प्रभावे उलगडण्यास भागाकार हाणतात. या पक्षांत, १५६ यांस भाज्य हाणतात, १३ यांस भाजक हाणतात, आणि इच्छलेख्य भागांस भागाकार हाणतात ; आणि भागाकार केल्यानंतर, १५६ यांस १३ नीं भागिले असे हाणतात.

७०. १५६ यांतून १३ वजा करावे, आणि नंतर बाकींतून पुनः १३ वजा करावे, आणि याप्रमाणे पुढे करीत आवें; अथवा व्यवहारी बोलण्याप्रमाणे १५६ हे १३ नीं मोजून घ्यावे, ही भागाकार करण्याची सोपी रीति आहे. यासारखीच कृति (४६) कलमांत वजाबाकीचे अभ्यासाविषयीचा उदाहरणांत सांगीतली आहे. आतां वर सांगीतव्याप्रमाणे कर, आणि प्रयेक वजाबाकी १५६ नांतून १३ कर्मा करिती, ही आठवण राहण्यासाठी प्रयेक वजाबाकीचे समोर १ हा अंक मांड, हाणजे ही कृति या पुढीलप्रमाणे होईल.

१५६ पहिल्याने १५६ नांतून १३ वजा कर, हाणजे १४३  
१३ १ राहातील. नंतर १४३ सांतून १३ वजा कर, हाणजे १३० राहातील ; आणि याप्रमाणे पुढेहि. शेवटी १३ मात्र राहतात, आणि लांतून १३ वजा केल्याने कांहीं राहात नाहीं. तेव्हां किती वेळा १३ वजा केले हे मोजूल्याने असें दिसतें, कीं ते १२ वेळा वजा केले आहेत; अथवा १५६ यांत १३ हे १२ वेळा जातात.

ही सर्वांहून सोपी रीति आहे, आणि ही नुसद्या खड्यांनी होईल. आरभी १५६ खड्यांची रास घें. नंतर या राशींतून १३ खडे घेऊन ते एक बाजूस ठेव. नंतर राशींतून दुसरे १३ खडे घेऊन यांची वरप्रमाणे नि-

तिव	१३	१
अंद्र	७८	
तो	१३	१
तो	६५	
व्ही	१३	१
या	६२	
स्म	१३	१
कं	३९	
येत	१३	१
क	२६	
अ	१३	१
स	१३	
उ	१३	१
स	०	

पुनः असे करीत जा. शब्दां वेगळाल्या राशी मोजव्या-  
वर व्या १२ आहेत असें दिसेल.

७१. भागाकार हणजे गुणाकाराची उलट कृति आहे. गुणाकारामध्ये, किंवेके राशीची संख्या असती, जा प्रथेकीत एकसारिखेच खडे असतात, आणि यावरून सर्वांत किती खडे आहेत, हें जाणण्याची इच्छा असती. भागाकारांत सर्व खडे किती आहेत, आणि प्रथेक वेगळाले राशीत किती किती असावे हें माहित असते, यावरून अशा किती राशी होतील, हें जाणायाची इच्छा असती.

७२. मागील उदाहरणांत अशी संख्या घेतली, कीं तींत १३ अमुक वेळा वरोवर जातात. परंतु प्रथेक संख्येशी असें घडत नाहीं. उदाहरण, १५९ ही संख्या घे. (७०) प्रमाणे कृतिकर, नंतर दिसण्यात येईल, कीं १३ हे १२ वेळा वजा केल्यानंतर ३ बाकी राहतात, हणून यांतून १३ वजा होत नाहींत. तर असें हाणण्यांत येतें कीं १५९ यांत १२ वेळा १३ आहेत, आणि ३ वर राहतात; अथवा १५९ यांत १३ नीं भागिले असतां, भागाकार १२ आणि बाकी ३ राहतात. चिन्हे कामांत आणिलीं असतां, हें या पुढीलप्रमाणे होईल;

$$159 = 13 \times 12 + 3.$$

### अभ्यासाकृतिं उदाहरणे.

१४३ = २४५६ + २, अथवा १४६ यांत सहा, चोवीस वेळा जातात आणि २ वर राहतात.

१४६ = ६ × २४ + २, अथवा १४६ यांत चोवीस, सहा वेळा जातात आणि २ वर राहतात.

३०० = ५२ × ७ + ६, अथवा ३०० यांत बेचाबीस, सात वेळा जातात आणि ६ वर सहातात.

$$39628 = 7377 \times 5 + 239.$$

$$\text{अ} = \text{बक्क} + \text{र}.$$

जर कांहीं वाकीं नसली, तर  $\text{अ} = \text{बक्क}$ . वरचे उदाहरणांत अ भाज्य, व भाजक, क भागाकार, आणि र वाकीं आहे. अमध्ये व हा क वेळा जातो हे दाखवायासाठी या पुढीलप्रमाणे मांडितात,

$$\frac{\text{अ}}{\text{व}} = \text{क}, \text{ अथवा } \text{अ} : \text{व} = \text{क},$$

किंतुके पूर्वीचा जुन्या पुस्तकांत याप्रमाणे मांडितात;

$$\text{अ} - \text{व} = \text{क}.$$

७४. १५६ यांचे निरनिराळे भाग जर केले, आणि सा प्रत्येक भागांत १३ किंती वेळा जातात हे जर पाहिले, तर स्पष्ट आहे की जितक्या वेळा त्या वेगळाल्ये भागांत १३ जातात, तितक्या वेळा मिळून १३ हे १५६ नांत जातात. उदाहरण, ९१, ३९, आणि २६ हे मिळून १५६ होतात. या वेगळाल्या भागांत,

$$९१ \text{ यांत } १३ \text{ हे } ७ \text{ वेळा जातात},$$

$$३९ \text{ यांत } १३ \text{ हे } ३ \text{ वेळा जातात},$$

$$२६ \text{ यांत } १३ \text{ हे } २ \text{ वेळा जातात};$$

यामुळे  $91+39+26$  यांत १३ हे  $7+3+2$  वेळा, अथवा १२ वेळा जातात.

$$\text{पुनः, } १००, ५०, \text{ आणि } ६, \text{ मिळून } १५६ \text{ होतात.}$$

$$\text{आतां } १०० \text{ यांत } १३ \text{ हे } ७ \text{ वेळा जाऊन } ९ \text{ वर राहातात,}$$

$$५० \text{ यांत } १३ \text{ हे } ३ \text{ वेळा जाऊन } ११ \text{ वर राहातात,}$$

$$६ \text{ यांत } १३ \text{ हे } ०^* \text{वेळा जाऊन } ६ \text{ वर राहातात.}$$

यामुळे  $100+50+6$  यांत १३ हे  $7+3+0$  वेळा जाऊन,  $9+1+6$  वर राहातात; अथवा १५६ यांत १३ हे १० वेळा जाऊन २६ वर राहातात. परंतु २६ यांत १३ हे २ वेळा जातात; यामुळे १५६ यांत १३ हे १० आणि २ वेळा, अथवा १२ वेळा जातात.

---

\* एक सारखेंच थोलणे राहायासाठी, ६ मध्ये १३ जात नाहीं असें झणत नाहीं, परंतु त्याने जागीं असें झाटले पाहिजे, की ६ मध्ये १३ हे ० वेळा जाऊन ६ वर राहतात, याचा अर्थ ६ हे ० पेक्षा ६ नीं अधिक आहेत असें झणणे मात्र आहे.

७५. मागील कलमांतव्ये उदाहरणाची गोष्ट या पुढीलप्रमाणे दाखवितां येती.

जर  $\text{अ} = \text{ब} + \text{क} + \text{ड}$ , तर  $\frac{\text{अ}}{\text{म}} = \frac{\text{ब}}{\text{म}} + \frac{\text{क}}{\text{म}} + \frac{\text{ड}}{\text{म}}$

७६. पहिल्या उदाहरणांत, अतिसोष्ये रितीने उलगडायासाठी, १३ हे एक वेळेपेक्षां अधिक वेळा वजा केले नाहीति. परंतु दोन वेळा १३, तीन वेळा १३, इत्यादि जाणल्यास, जितके वेळा १३ वजा करायास इच्छिले, तितक्या वेळा १३ एकदांच वजा करितां येतील, परंतु त्या वेळा वजावाकीचे वाजूस आठवणीसाठी लिहिल्या पाहिजेत. उदाहरण, १० वेळा १३, ह्याजे १३०, हे एकदांच १५६ यांतून वजा कर, २ वेळा १३, ह्याजे २६ या वजावाकीतून घे; ह्याजे याप्रमाणे कृति होईल;

१५६

१३० . . . . . १० वेळा १३.

२६

२६ . . . . . २ वेळा १३.

००

यामुळे १५६ यांत १३ हे १०+२, अथवा १२ वेळा जातात.

पुनः, ३०९६ यांस १८ यांणीं भाग.

३०९६

यामुळे ३०९६ यांत १८ हे १००

१८०० . १०० वेळा १८.

+९०+२०+२, अथवा १७२ वेळा

३०९६

जातात.

१०० . ६० वेळा १८.

३०९६

७७. यावरून हीं पुढील वाक्ये

३६० . २० वेळा १८.

ध्यानांत येतील, आणि दुसऱ्या

३६

कोणतोहि संख्यांविषयीं तशी प्र-

३६ . २ वेळा १८.

तिक्का करितां येईल.

००

४५० हे ७५×६ आहेत; यामुळे कोणतोहि संख्या, जसे ५, हे

जातील.

१३५ यांत ३ हे... २६ वेळांपेक्षां अधिक वेळा  
जातात; यामुळे,  
२ वेळ १३५ यांत ३ हे... ५२ अथवा २ वेळा २६ पेक्षां  
अधिक वेळा जातात.  
१० वेळ १३५ यांत ३ हे... २६० अथवा १० वेळा २६ पेक्षां  
अधिक वेळा जातात.  
५० वेळ १३५ यांत ३ हे... १३०० अथवा ५० वेळा २६ पेक्षां  
अधिक वेळा जातात.  
४७२ यांत १८ हे... २१ वेळांपेक्षां अधिक वेळ जा-  
तात; यामुळे,  
४७२० यांत १८ हे... २१० वेळांपेक्षां अधिक वेळ,—  
४७२०० यांत १८ हे... २१०० वेळांपेक्षां अधिक,—  
४७२००० यांत १८ हे... २१००० वेळांपेक्षां अधिक,—  
३२ यांत १२ हे... २ वेळांपेक्षां अधिक—परंतु ३ वे-  
लांपेक्षां कमी वेळा जातात.  
३२० यांत १२ हे... २० वेळा... ३० वेळा—  
३२०० यांत १२ हे... २०० वेळा... ३०० वेळा—  
३२००० यांत १२ हे... २००० वेळा... ३००० वेळा—  
इत्यादि. इत्यादि. इत्यादि.

७८. वरचा कलमामध्ये भागाकाराचीं मूळकारणे आहेत. आ-  
तां तीं संक्षेपानें आणि सोईने कामांत आणावी, इतके मात्र दाखवायाचे  
राहिले. मनांत आण कीं ४०६/ यांस १८ नीं भागायाचे,  
अथवा (२३) प्रमाणे  $\frac{406}{4}$  हे किती येतात हे जाणण्याची इच्छा  
आहे.

जर ४०६/ यांचे अनेक भाग केले, तर या प्रत्येक भागांत १८  
किती वेळा जातात हे (७४) चे कृतीवरून निघेल, आणि यावरून या  
सर्व अंकांत १८ किती वेळा जातात हे कलेल. आतां, ४०६/ यांचे  
कसे भाग केल्याने सोईस पडेल? पहा कीं ४०६/ यांचा पदिला अंक ४,

यांत १८ कांहीं वेळा जात नाहीं; परंतु ४० हे दोन अंक मिळून, त्यांत १८ हे २ वेळांपेक्षां अधिक, परंतु ३ वेळांपेक्षां कमी वेळा जातात. परंतु (२०) प्रमाणे ४०६८ ही संख्या ४० शतक आणि ६८ आहे; ४० शतक यांत (७७) प्रमाणे १८ हे २०० वेळांपेक्षां अधिक, परंतु ३०० वेळांपेक्षां कमी वेळा जातात. यामुळे, ४०६८ यांत १८ हे २०० वेळांपेक्षां अधिक वेळा जातात, कां की ४००० यांत १८ हे २०० वेळांपेक्षां अधिक वेळा जातात. आणखी या संख्येत १८ हे ३०० वेळांपेक्षां कमी वेळा जातात, कां की ३०० वेळा १८ हे ५४०० आहेत, आणि ४०६८ यांपेक्षां अधिक आहेत. आतां ४०६८ यांतून २०० वेळा १८ अथवा ३६०० वजा कर, तर ४६८ राहातील. यामुळे, ४०६८ यांत १८ हे २०० वेळा जातात, आणि ४६८ यांत १८ जितके वेळा जातील, तितके वेळा अधिक जातील.

आतां, ४६८ यांत १८ किंती वेळा जातात, हे काढायाचे राहिले. तर पूर्वीप्रमाणेच कर. पहा ४६८ यांत १८ दोन वेळांपेक्षां अधिक आणि तीन वेळांपेक्षां कमी वेळा जातात; यामुळे (७७) प्रमाणे ४६० यांत १८ हे ३० वेळांपेक्षां अधिक आणि ३० वेळांपेक्षां कमी वेळा जातात; ४६८ यांतहि तिकव्याच वेळा जातात. तर २० वेळा १८ दण्डे ३६० यांस ४६८ तून वजा करून वाकी १०८ राहातात. यामुळे ४६८ यांत १८ हे २० वेळा जातात, आणि १०८ यांत जितके वेळा १८ जातात, तिकव्या अधिक वेळा जातात. आतां, १०८ यांत १८ वरोवर ६ वेळा जातात असे दिसते; यामुळे, ४६८ यांत १८ हे २० + ६ वेळा जातात, आणि ४०६८ यांत १८ हे २०० + ३० + ६, असा ३३६ वेळा जातात. जर भाजक, भाज्य, आणि भागाकार, हे कौंसानें वेगळे करून एके ओळीत मांडिले, आणि कांहीं विवरण केल्यावांचून वर दाखवलेली कृति केली, तर ती या खालचा (अ) उदाहरणाप्रमाणे होईल.

३६३३६९९ यांस १३४२ यांणी भागायाचे आहे असे मनांत आण (ब).

(ब)

$$1382) 36326599 (20000 + 7000 + 60 + 9$$

$$\underline{36380000}$$

$$\begin{array}{r} \cdot 986599 \\ - 9398000 \\ \hline \dots 9 \end{array}$$

$$\begin{array}{r} \dots 93599 \\ - 80520 \\ \hline 12079 \\ - 12078 \\ \hline \dots 1 \end{array}$$

(अ)

$$\begin{array}{r} 17) 4068 (200+20+6 \\ - 3600 \\ \hline \dots 468 \\ - 360 \\ \hline 108 \\ - 108 \\ \hline \end{array}$$

पूर्वीचा उदाहरणाप्रमाणे, ३६३२६५९९ यांस ३६३२०००० आणि ६५९९ या दोन भागांत विभागिले आहेत; भाजकापेक्षां अधिक असी संख्या असायासाठी, भाज्याचे डाव्येकडून चार अंक घ्यावे लागतात, ह्याणून, ३६३२ हे पहिले चार अंक दुसऱ्यांपासून वेगळे केले आहेत. पुनः ३६३२०००० यांत १३४२ हे २०००० पेक्षां अधिक आणि ३०००० यांपेक्षां कमी वेळा जातात असें दिसतें; आणि १३४२ × ३००००, यांस भाज्यांतून वजा करून ९४८६५९९ बाकी राहातात. पुनः पुनः असी कृति करून, दिसतें, की २०००० + ७००० + ६० + ९, अथवा २७०६९ असा भागाकार होतो, आणि बाकी १ राहतो.

पुढे चालायाचे पूर्वी हे पुढील प्रश्न वरचा कलमांतील कृतीप्रमाणे विस्तारानें करावे.

$$\begin{array}{r} 10093/78, 66779922, 2718218, \{ \text{यांचा किमती} \\ 3207, 114833, 13353, \{ \text{काय आहेत?} \\ \text{यांचे वेगवेगळे भागाकार, } 3147, 583, 203, \text{ आणि यांचा वेगवेगळ्या बाक्या } 1445, 6487, 7962, \text{ अशा आहेत.} \end{array}$$

७९. मागील कलमाचा उदाहरणात, पहा, की पहिल्याने, शून्यांशिवाय दुसरे अंक यांचे यांचे जागी ठेविले, तर वजाबाकीचे उजव्येकडे जी शून्यांशे आहेत, यांस मांडायाचे प्रयोजन नाही; दुसऱ्याने, भा-

तित  
अंक  
तो  
तो  
व्ही  
या  
स्म  
कॅ  
ये  
कॅ  
अ  
स  
व  
स

ज्याचे उजव्येकडील जे अंक शून्यावर येतात, यांचे मांडण्याचे काम पडत नाहीं, परंतु कृति करतांना यांचे खालचीं शून्ये नाहींशी झाल्यावर ते घ्यावे लागतात, कां कीं वजावाकी करण्यांत ते कामांत येत नाहीं; तिसऱ्यानें, वरचे विस्तार रितीप्रमाणे भागाकाराची संख्या लांब लिहिण्याचे प्रयोजन नाहीं, ते अंक मात्र लिहिले पाहिजेत. उदाहरण, वर दाखविलेला पहिला भागाकार  $200+20+6$ , अथवा  $226$  आहे; दुसरा भागाकार  $20000+7000+60+9$ , अथवा  $27069$  आहे. तर यावरून, पहिल्या ओळीशिवाय, सर्व शून्ये आणि यांचे वरले अंक सोडून दे, आणि एक ओळीत भागाकार मांड; हणजे मागल्या कलमाचीं दोन उदाहरणे याप्रमाणे होतील.

(१)  $8068 (226 \cdot 1382) 36326599 (27069$

$\frac{36}{\underline{8}}$	$\frac{268}{\underline{986}}$
$\cdot 86$	$\cdot 986$
$\frac{36}{\underline{108}}$	$\frac{9398}{\underline{1052}}$
$\cdot 108$	$\cdot 1052$
⋮	⋮
	$\cdot 9269$
	$\cdot 12079$
	$\cdot 13078$
	⋮

८०. यावरून ही पुढील रीति निघती;  
पहिल्यानें. भाजक आणि भाज्य एक ओळीत मांड, आणि भाज्याचे दोहों नाजूस कौस कर.

दुसऱ्यानें. भाज्याचा डाव्येकडून इतके अंक घे, कीं यांची संख्या भाजकापेक्षां एक अंक अधिक होईल; या अंकांत भाजक किती वेळा जातो तें काढ, आणि तो वेळांक भागाकाराचे डाव्येकडील पहिल्यासाठी मांड.

तिसऱ्यानें. वर सांगितल्याप्रमाणे आलेल्या अंकानें भाजकास गुण, आणि जे अंक भाज्याचे डाव्येकडून घेतले, यांचे खालीं वरचा गुणाकार मांडन तो वरचा अंकांतून वजा कर.

चवध्याने. दुसऱ्याने सांगितल्याप्रमाणे जे अंक वेगळे घेतले, यांचे

उजव्येकडील जबळचा अंक या वजावाकीचे उजव्येकडे मांड; असे वाढविल्याने वजावाकी जर भाजकापेक्षां अधिक असेल, तर यांत भाजक किती वेळा जातो तें काढ; तो वेळांकभागाकाराचा पूर्वीचा अंकाचे उजव्येकडे मांड, आणि असे पुनः पुनः करीत जा; जर वजावाकी वाढविल्यानंतर भाजकापेक्षां अधिक नसली, तर भाज्यांतील दुसरा अंक मांड, आणि जौपर्यंत ती बाकी भाजकापेक्षां मोठी होई तोपर्यंत असे कर; परंतु शेवटील घेतलेल्या अंकप्रशिवाय जितके भाज्यांतून अंक घेऊन मांडिले असतील, या प्रयेकाविषयी भागाकार स्थळी एक शून्य मांडिले पाहिजे हे स्मरणांत ठेवावे.

यांचव्याने. भाज्यांतील सर्व अंक संपतपावेतो या रितीने करीत चाल.

कौणसेहि मोळ्ये संख्येत, भलती मोठी संख्या किती वेळा जाईल, हे पहायासाठी, दोहों संख्यांतून अंकांची सारिखी संख्या घेऊन, मोठी संख्या न घेतां यांशी कृति केल्याने, अटकळीने उत्तर कळेल. जसें, ४७३२ आणि १४३७९ यांतून ४ आणि १४ घेतले, तर १४ मध्ये ४ जितके वेळा जातात तितके वेळा सुमाराने १४३७९ यांत ४७३२ जातील, हाणजे सुमाराने ३ वेळा. कारण की १४००० यांत जितक्या वेळा ४००० जातात, तितक्या वेळा १४ मध्ये ४ जातात, आणि ४००० आणि १४००० यांचे आणि सांगितल्ये अंकांचे अंतर शतक, दशक इत्यादि लहान अंक येते. तर सुमाराने कळेल, की १४००० यांत ४००० जाण्याचा आणि १४३७९ यांत ४७३२ जाण्याचा, या दोहों वेळांत फार अंतर पडणार नाही; आणि बहुत-कळून याप्रमाणेच घडते. परंतु भाजकाचा दुसरा अंक ५ फिरा ९ पेक्षां अधिक असेल, तर वर सांगितल्याप्रमाणे कृति केल्याचे पूर्वी, भाजकाचे डावेकडील पहिला अंक १ ने वाढविल्याने सोरें पडेल. ई अटकळ करण्याची इशारी केवळ अभ्यासाने येईल.

८१. गुणाकार कोष्टक चागला पाठ केल्यानंतर, (५०) प्रमाणे जर भाजक १२ पेक्षां अधिक नसेल, तर वरची कृति अधिक सरळ होईल. उदाहरण, १३२९७६ यांस ४ नीं भागायाचे भावे असे मनात आण. विस्ताराने कृति पुढीलप्रमाणे होईल.

तिद  
अंद्र  
तो  
तो  
व्ही  
या  
स्व  
कॅ  
ये  
क  
अ  
स  
ल  
स

$$\begin{array}{r}
 8) 132976 (33244 \\
 - 12 \\
 \hline
 12 \\
 - 12 \\
 \hline
 0 \\
 \hline
 8 \\
 - 8 \\
 \hline
 0 \\
 - 16 \\
 \hline
 16 \\
 - 16 \\
 \hline
 0
 \end{array}$$

परंतु १३ मध्यें ४ हे ३ वेळा जातात, आणि १ वाकी राहाती, ती मांडल्यावांचून स्मरणांत राहील; जो १ राहिला खास, भाज्यांतील पुढील अंक, ह्याजे, २ याचे पूर्वीं मांडून १३ होतील, या बारामध्ये ४ हे ३ वेळा बरोवर जातात, आणि याप्रमाणे पुढे. भागाकार मांडायास ही पुढील रीति सोईची आहे;

४) १३२९७६

३३२४४

एर्थे या पुढील गोष्टी सांगायास योग्य आहेत; ५ यांणीं गुणायाचे असेल, तर उजव्येकडे शून्य जोडून २ नीं भागावै, ही ५ नीं गुणाकार करण्याची सोपी रीति आहे, कां कीं १० वेळांचे अध्या ५ वेळा आहेत. ५ यांणीं भागायाचे असेल, तर पहिल्यानें २ नीं गुणून उजव्येकडंचा शेवटील अंक छेंकल्यानें भागाकार होईल; आणि छेंकलेल्या अंकाचे अर्ध भागाकाराची वाकी होईल. २५ यांणीं गुणायानें असेल, तर दोन शून्ये जोडून ४ नीं भाग. २५ यांणीं भागायाचे असेल, तर ४ नीं गुणून खाचे शेवटील दोन अंक छेंकून भागाकार होतो; दोन शेवटील छेंकलेल्ये अंकांचा चतुर्थांश वाकी होईल. कोणताहि अंक ९ नीं गुणायाचा असेल, तर या अंकास एक शून्य जोडून, खांतून तो सांगीतलेला अंक वजा कर, ह्याजे, तो अंक १० वेळा घेतला आणि यांतून तो अंक एक वेळा वजा केला अशी खाची कृति आहे. ९९ यांणीं गुणायाचे असेल, तर दोन शून्ये जोडून खांतून सांगीतलेला अंक वजा कर, इसादि.

कोणतीहि संख्या ३ यांणीं निःशेष भागावयाजोगी असायासाठी, तिच्ये एकचे स्थवीचा अंक सम\* असला पाहिजे. कोणतीहि संख्या

\* शून्यास सम अंक असे मानितात.

४ यांणीं निःशेष भागायाजोगी असायासाठी, तिचे उजव्येकडील दोन अंक ४ नीं निःशेष भागिले जावे. उदाहरण, १२३६ ही संख्या घे; ही संख्या १२ शैं आणि ३६ मिळून झाली आहे, आणि तिचा पहिला भाग शतकाचा आहे, ह्याणून तो ४ नीं निःशेष भागिला जातो, आणि यापासून १२ पंचवीस येतात, आणि १२३६ ही संख्या ४ नीं निःशेष भागिली जाती कीं नाहीं, हें तिचा शेवटील दोन अंक, ह्याणजे, ३६, हे ४ नीं निःशेष भागले जातील कीं नाहीं, यावरून कळेल. जर कोणयेहि संख्येचे उजवे बाजूचा शेवटील तीन अंक ८ नीं निःशेष भागिले जातात, तर ती संख्याहि ८ नीं निःशेष भागिली जाईल; कारण कीं उजव्येकडचा शेवटील तीन अंकांशिवाय संख्येतील कोणताहि अंक हजारांचा असतो, आणि ८ नीं १००० निःशेष भागिले जातात; यावरून ती सर्व संख्या ८ नीं निःशेष भागिली जाती कीं नाहीं, हें शेवटील तीन अंकांवरून कळते; जसें १२७९४६ ही संख्या ८ नीं निःशेष भागिली जात नाहीं, कारण कीं ९४६ हे शेवटील तीन अंक ८ नीं निःशेष भागिले जात नाहींत. जेव्हां एकाद्ये संख्येचा अंकांची बेरीज ३ अथवा ९ यांणीं निःशेष भागिली जाती, तेव्हां ती संख्या ३ अथवा ९ यांणीं निःशेष भागिली जाईल. उदाहरण, १२३४ ही संख्या घे; ह्याणजे,

१ हजार, अथवा ९९९ आणि १

२ शैं, अथवा २ वेळा ९९ आणि २

३ दशक, अथवा ३ वेळा ९ आणि ३

आणि ४ एकं अथवा ..... ४

आतां ९, ९९, ९९९, इत्यादि, हे सर्व ६ आणि ३ यांणीं निःशेष भागिले आतात हें स्पष्ट दिसते, आणि ते अंक वारंवार घेऊन जो अंक होईल तोहि ९ आणि ३ यांणीं निःशेष भागिला जाईल. तर १२३४ ही संख्या ३ अथवा ९ यांणीं निःशेष भागिली जाती कीं नाहीं, हे १+२+३+४, अथवा वेगळाळ्या अंकांची बेरीज, ९ अथवा ३ यांणीं निःशेष भागिली जाती कीं नाहीं, यावरून कळते. जेव्हां एकाद्ये संख्या सम असून तिचा वेगळाळ्या अंकांची बेरीज ३ नीं निःशेष भागिली जाती, तर ती सर्व संख्या ६ नीं निःशेष भागिली जाईल, हे दूर सांगीतलेल्या गोष्टीवरून कळते. जेव्हां एकाद्ये संख्येचा एकंचा स्थळीं

० किंवा ५ असतील, तर ती संख्या ५ नी निःशेष भागिली जाईल.

८३. जेव्हां भाजक १ आहे, आणि याचे उजव्येबाजूस शून्ये आहेत, तेव्हां भागाकार करण्याची रीति अति सोपी आहे. ती या पुढील उदाहरणांपासून कलेल.

याची रीति हीच आहे; भाजकाचे उजव्येकडेस जितकी शून्ये आहेत, तितके भाज्याचे उजवेकडील अंक छेंकून टाक; छेंकलेले अंक वाकी होईल, आणि भाज्याचे राहिलेले अंक भागाकार होईल.

$100)33429(334$

$\underline{300}$

$\underline{342}$

$\underline{300}$

$\underline{429}$

$\underline{400}$

$\underline{29}$

$10)2717316$

$\underline{27}$

$\underline{173}$

$\underline{16}$

२७१७३१ आणि ६ वाकी.

३३४ शातक आणि २९ आहेत; या पहिलींत १०० हे ३३४ वेळा जातात, आणि दुसरींत १०० जात नाहींत; यामुळे (७३) प्रमाणे २७१७३१ हा भागाकार, आणि २९ वाकी आहे.

८४. जेव्हां भाजकाचे उजव्येकडेस शून्ये आहेत, तेव्हां भागाकार करण्याची रीति संक्षिप्त कशी करावी, हे या पुढील उदाहरणांपासून कलेल. प्रत्येक उदाहरणाचे एकीकडे तेंच उदाहरण अनुपमोगी अंक छेंकून माडिले आहे; आणि ती प्रत्येक दोन दोन उदाहरणे परस्पर ताढून पाहिली असतां, या कलमाचा ज्ञेवटी यी रीति सांभावितली, ती घ्यानात येईल.

५८३-८४.

## भागाकार.

५३

$$1783000) 6428700000 (3605 1782) 64287000 (3605$$
9346000534610770001077(1.) 10692000106929500000.. 95001910000.. 1910590000.. 590000

$$12300000) 82176189300 (3428 123) 821761 (3428$$
3690000036992761893.. 927(2.) 8920000089235618930.. 356286000002861101893001101918000009181178930011789300

याची रीत हीच आहे; भाजकाचे उजव्ये वाजूस जितकीं शून्ये आहेत, तितके भाज्यांतील अंकां छेक. नंतर भाजकांतील सर्व शून्ये छेंकून, खालखाली प्रमाणे भागाकार कर; परंतु कृति संपल्यावर जितके भाज्यांतील अंक छेंकले, तितके खाली बाकीचे उजव्येकडे स मांड.

## ८४. अभ्यासाकरितां उदाहरणे.

## भाज्य.

## भाजक.

## भागाकार.

## बाकी.

9694

47

206

12

175618

3136

56

2

23796848

130000

183

2

18002564

1871

6864

0

3103184820

7878

39390

0

3939080647

6779

57177

8

32876792858961

83086731

531849

0

† अणजै शून्ये जमेस धरून याचे भरीस लागतील तितके अंक घेऊन छेक.

$$(1). \frac{100 \times 100 \times 100 - 83 \times 83 \times 83}{100 - 83} = 100 \times 100 + 100 \times 83 + 83 \times 83$$

$$(2). \frac{100 \times 100 \times 100 + 83 \times 83 \times 83}{100 + 83} = 100 \times 100 - 100 \times 83 + 83 \times 83$$

$$(3). \frac{76 \times 76 + 2 \times 76 \times 52 + 52 \times 52}{76 + 52} = 76 + 52$$

$$(4). \frac{1 + 12 + 12 \times 12 + 12 \times 12 \times 12}{12 - 1} = 12 \times 12 \times 12 \times 12 - 1$$

ही उदाहरणे करून दाखीव.

१३७६४२९ यांचे अति जवळची संख्या कोणती आहे, जी ३६३०० यांणी निःशेष भागिलो झाईल? उत्तर. १३७९४००

जर १ वर्षांत ३६ वैल २१६ एकरांतील गवत खातात, आणि जर एक मेंदा वैलाचे निर्मे खातो, तर ४९ वैल आणि १३६ मेंडे मिळून १७५५० एकरांतील गवत किती काळांत खातील? उत्तर. २५ वर्षे.

८५. भलते दोन अंक घे, असे कीं एक दुसऱ्यास निःशेष भागितो; जसें ३२ आणि ४. या दोन अंकांस भलया दुसऱ्या अंकानें गुण; जसें ६ यांणी. यांचा गुणाकार १९२ आणि २४ होईल. आतां, जितक्या वेळा ३२ यांत ४ जातात, तितक्या वेळा १९२ यांत २४ जातील. मनांत आण कीं ६ टोपल्या आहेत, आणि प्रत्येक टोपलींत ३२ खडे आहेत, तर सर्व टोपल्यांत १९२ होतील. एक टोपलींतून ती रिकामी होई तो, ४ खडे वारंवार काढ. स्पष्ट आहे कीं, केवळ एकच टोपलींतून ४ काढल्याचे जागी, प्रत्येक टोपलींतून ४ काढले असतां, सर्व ६ टोपल्या एकदांच रिकाम्या होतील; हणजे जितक्या वेळा ३२ यांत ४ जातात, तितक्या वेळा, ६ वेळा ३२ यांत ६वेळा ४ जातात. हा तर्क दुसऱ्ये संख्यांस लागू होतो. यामुळे, भाज्य आण भाजक हे एकच संख्येने गुणिले असतां त्यांचे भागाकारांत काहीं फेर णडव नाही.

८६. पुन भजात आण कीं २०० यांस ५० यांणी भागायाचे आहे. भाज्य आण भाजक एकच संख्येने भाग, जसें ५ नी. तर

२०० हे ५ वेळा ४० आणि ५० हे ५ वेळा १० आहेत. परंतु (८५) प्रमाणे ४० भागिले १० यांचा भागाकार, ५ वेळा ४० भागिले ५ वेळा १० यांचे भागाकारावरोवर आहे, आणि यामुळे, भाज्य आणि भाजक हे एकच संख्येने भागिले असतां, त्यांचे भागाकारांत कांहीं केर पडणार नाहीं.

८७. (५५) प्रमाणे, जर कोणतीहि संख्या अनुक्रमे दुसऱ्या दोन संख्यांनी गुणिली, तर ती पहिली संख्या दुसऱ्या दोन संख्यांचे गुणाकाराने गुणिल्यावरोवर होईल. जसें, २७ यांस पहिल्याने ५ नीं गुणून पुनः तो गुणाकार ३ यांणीं गुणिला, आणि २७ यांस ५ वेळा ३ अथवा १५ यांणीं गुणिले, हीं दोन्हीं वरोवर होतील. जर कांहीं संख्या दुसऱ्ये कांहीं संख्येने भागिली, नंतर, तो भागाकार दुसऱ्ये संख्येने भागिला, अथवा ती पहिली संख्या दुसऱ्ये दोन संख्यांचे गुणाकाराने भागिली, तर या दोहोंचे उन्नर सारिखेच आहे. उदाहरण, ६० यांस ४ नीं भागिले असतां १५ येतात, या भागाकारास ३ नीं भागिले असतां, ५ येतात. ६० यांत १५ असे ४ समभाग आहेत, आणि तो प्रयेक समभाग वरोवर ३ समभागांत विभागिला, तर सर्व मिळून १२ समभाग होतात; अथवा पहिल्याने ४ आणि दुसऱ्याने ३ यांणीं भागावै, अथवा  $4 \times 3$ , अथवा १२ नीं एकदांच भागावै या दोन्हीं कृती सारिख्याच आहेत, हे स्पष्ट आहे.

८८. पुढे जा रिती सांगतो त्या उदाहरणांपासून लक्षात येतील. ३२ यांस २४ नीं गुणून तो गुणाकार ६ नीं भागिला, आणि २४ भागिले ६ नीं हाणजे ४, या भागाकाराने ३२ गुणिले हीं दोन्हीं उन्नरे वरोवर होतील; कां कीं २४ यांचा ६ वा भाग ४ आहे, याकरितां कोणतीहि संख्या २४ वेळा घेऊन तिचा ६ वा भाग, आणि तीच संख्या ४ वेळा घेतली हीं दोन्हीं वरोवर आहेत; अथवा २४ नीं गुणून ६ नीं भागावै, हे ४ नीं गुणिल्यावरोवर आहे.

८९. पुनः ४८ यांस ४ नीं गुणून, तो गुणाकार २४ नीं भागिला, अथवा २४ यांस ४ नीं भागून, हाणजे ६ या भागाकाराने ४८ यांस एकदांच भागिले, हीं दोन्हीं वरोवर आहेत. कां कीं ४८ यांत जो प्रयेक एकं ६ वेळा घेतला आहे, तोच एकं ४ वेळा अधिक घेतला आहे, अथवा, ४ वेळा ४८ यांत तोच एकं २४ वेळा घेतला आहे,

अथवा  $4/8$  आणि  $6/8$  यांचा भागाकार, आणि  $4/8 \times 8/8$  आणि  $6/8 \times 8/8$  यांचा भागाकार हीं दोन्हीं बरोबर आहेत.

९०. बीजगणित रूपानें वरचे पांच कलमांचा कृती या पुढील प्रमाणे मांडितां येतात;

$$(85) \text{ प्रमाणे } \frac{\text{अ}}{\text{ब}} = \frac{\text{अ}}{\text{ब}}$$

जर अ आणि  $\frac{1}{b}$  यांस न निःशेष भागितो, तर

$$(86) \text{ प्रमाणे } \frac{\frac{\text{अ}}{\text{न}}}{\frac{\text{ब}}{\text{न}}} = \frac{\text{अ}}{\text{ब}} \quad (87) \text{ प्रमाणे } \frac{\frac{\text{ब}}{\text{क}}}{\frac{\text{न}}{\text{क}}} = \frac{\text{अ}}{\text{बक}}$$

$$(88) \text{ प्रमाणे } \frac{\text{अब}}{\text{क}} = \text{अ} \times \frac{\text{ब}}{\text{क}} \quad (89) \text{ प्रमाणे } \frac{\text{अक}}{\text{ब}} = \frac{\text{अ}}{\text{ब}} \times \frac{\text{क}}{\text{क}}$$

जा पक्षांत सर्व भागाकार निःशेष होतात, या पक्षास मात्र वरची गोष्ट लागू होती है स्परणांत ठेविले पाहिजे.

९१. जैव्हां एक संख्या दुसऱ्ये संख्येने निःशेष भागिली जाती, अथवा, पहिन्ये संख्येत दुसरी संख्या काहीं बरोबर वेळा जाती, तेव्हां ती दुसरी संख्या पहिन्ये संख्येचा भाजक, किंवा मापक, अथवा ती पहिन्ये संख्येस निःशेष मापिती, किंवा भागिती, असें द्याणतात. जसें ४ हे १३६ यांचे मापक आहेत, अथवा १३६ यांस ४ हे निःशेष मापितात; परंतु १३७ यांस ४ हे निःशेष मापीत नाहीत. मापक हा शब्द कामांत आणण्याचे कारण हे पुढील आहे; मनांत आण कीं एक काठी ४ फुटी लांबीची आहे, तिजवर काहीं खुणा केलेल्या नाहीत, आणि या काठीने काहीं लांबी मापावयाची आहे; जसें एक रस्ता. तो रस्ता जर १३६ फुटी लांबीचा असेल, तर या काठीने तो निःशेष मापितां येईल; कां कीं १३६ यांत ४ हे ३४ वेळा जातात, यावरून कळेल, कीं रस्त्याची लांबी काठीचे लांबीचे बरोबर ३४ पट आहे. परंतु रस्त्याची लांबी १३७ फुटी असली, तर ती या काठीने निःशेष मापित नाही; को कीं ३४ काळ्या मापल्यावर, काहीं बाकी मापावयाची राहिली असें दिसेल, आणि यावरून या काठीचा काहीं लहान मापावांचून, ती बाकीची लांबी मापवत नाही. यामुळे १३६ यांस ४ हे

निःशेष मापितात, परंतु १३७ यांस ४ निःशेष मापीत नाहीत असे ह्य-  
ज्ञतात. तर जो भाजक संख्येस निःशेष भागितो, यास या संख्येचा  
निःशेष भाजक किवा माप ह्यगतात.

९२. जेव्हां कांहीं संख्या दुसऱ्या दोन संख्यांचा मापक किवा  
भाजक आहे, तेव्हां तीस, या दोन संख्यांचा साधारण मापक, किवा  
भाजक ह्यगतात. जसें, १५ हे १८० आणि ७५ यांचा साधारण  
भाजक आहे. दोन संख्यांस अनेक साधारण भाजक असतात. उदा-  
हरण, ३६० आणि १६८ यांचे साधारण भाजक २, ३, ४, ६, १४,  
आणि यांशिवाय दुसरेहि आहेत. आतां, यावरून कदाचित् हा पुढील  
प्रश्न उत्पन्न होईल; कीं ३६० आणि १६८ यांचा सर्व साधारण भाज-  
कांतून, अति मोठा भाजक कोणता? अंकगणिताचे एक रितीपासून  
या प्रश्नाचे उत्तर कळेल, आणि यास अति मोठा साधारण भाजक  
ह्यगतात. अति मोठा साधारण भाजक यास, भास्कराचार्याचे रिती-  
प्रमाणे दृढ भाजक ह्यगतात, याचा आतां विचार करितो.

९३. जर एक परिमाण दुसऱ्या दोन परिमाणांस भागितें, तर  
या दोन परिमाणांची बेरीज आणि वजाबाकी यांसहि तें परिमाण भा-  
गितें. जसें ७ हे २१ आणि ५६ यांस भागितात. यामुळे  $56+21$   
आणि  $56-21$ , अथवा ७७ आणि ३५ यांसहि ७ भागितात. पूर्वीं  
(७४) कलमांत जी गोष्ट सांगीतली, ती हीच आहे, परंतु एथें ती सां-  
गण्याची तळा निराळी आहे.

९४. जर एक संख्या दुसऱ्ये संख्येस भागिती, तर जितक्या सं-  
ख्यांस ती दुसरी संख्या भागिती, या सर्व संख्यांसहि ती पहिली संख्या  
भागील. जसें, ५ हे १५ यांस भागितात, आणि १५ हे ३०, ४५,  
६०, ७५, इत्यादि या सर्व संख्यांस भागितात; यावरून या सर्व  
संख्यांस ५ भागितील. स्पष्ट आहे, कीं जर,

१५ यांत ५ हे ३ वेळा जातात,

तर ३०, अथवा  $15+15$  यांत ५ हे ३+३ वेळा, अथवा ६ वेळा जातात.

४५, अथवा  $15+15+15$  यांत ५ हे ३+३+३ वेळा, अथवा ९  
वेळा जातात; आणि याप्रमाणे पुढेहि.

९५. जी संख्या भाजक आणि भाज्य यांस भागिती, ती बाकीसहि  
भागिती. हें दाखवायासाठीं, ३६० यांस ११२ यांणीं भाग, यांचा

भागाकार ३ येऊन बाकी २४ राहतात, ह्याणजे (७२) प्रमाणे ३६० हे ३ वेळा ११२ आणि २४ आहेत, अथवा  $360 = 112 \times 3 + 24$ . यावरून कळतें, कीं ३६० आणि ३ वेळा ११२ यांच्ये अंतर २४ आहे, अथवा  $24 = 360 - 112 \times 3$ . ३६० आणि ११२ यांस जे अंक भागितात, यांतून कोणताहि एक घे; जसे, ४ तर

४ हे ३६० यांस भागितात,

४ हे ११२ यांस भागितात, आणि यामुळे (९४) प्रमाणे  $112 \times 3$ , अथवा  $112 + 112 + 112$  यांसहि भागितात, यामुळे (९३) प्रमाणे  $360 - 112 \times 3$ , अथवा यांची वजाबाकी ह्याणजे २४, यांसहि ४ भागितात. ३६० आणि ११२ यांचा सर्व दुसऱ्या भाजकांविषयीहि ही गोष्ट लागू होती; आणि यावरून हें सिद्ध होतें, कीं जें परिमाण भाज्य आणि भाजक यांस भागितें, तें यांचे वाकीसहि भागितें. यावरून भाज्य आणि भाजक यांचा जो प्रत्येक साधारण भाजक आहे, तोच भाजकाचा आणि वाकीचाहि साधारण भाजक आहे.

९६. भाजक आणि बाकी यांचा जो साधारण भाजक आहे, तोच भाजक आणि भाज्य यांचाहि साधारण भाजक आहे. वरचे उदाहरण घे, आणि लक्षांत ठेव कीं  $360 = 112 \times 3 + 24$  आहेत. बाकी २४ आणि भाजक ११२ यांचा कोणताहि साधारण भाजक घे; जसें ८ तर

८ हे २४ यांस भागितात;

आणि ८ हे ११२ यांस भागितात, आणि यामुळे (९४) प्रमाणे  $112 \times 3$  यांसहि भागितात.

यावरून (९३) प्रमाणे ८ हे  $112 \times 3 + 24$  यांस भागितात, अथवा ३६० भाज्यासहि भागितात. तसु बाकीचा आणि भाजकाचा जो साधारण भाजक आहे, तोच भाजक आणि भाज्य यांचाहि साधारण भाजक आहे, अथवा बाकीचा आणि भाजकाचा असा कोणताहि साधारण भाजक आहे, कीं जो भाजक आणि भाज्य यांचाहि साधारण भाजक होत नाहीं.

९७. पहिल्यानं. (९५) कलमांत सिद्ध झालें, कीं भाजक आणि

भाज्य यांचे जे सर्व साधारण भाजक आहेत, ते वाकी आणि भाजक यांचेहि सर्व साधारण भाजक आहेत.

दुसऱ्यानें, (१६) कलमांत सिद्ध झाले, कीं सांस कांहीं दुसरे साधारण भाजक नाहींत.

यावरून निघतें, कीं वर पहिल्यानें सांगीतव्ये दुसर्ये दोन रकमांचा जो दृढभाजक आहे, तो पहिल्ये दोन रकमांचाहि दृढभाजक आहे, ह्यांजे यावरून कोणतेहि दोन संख्यांचा दृढभाजक† काढण्याची रीति पुढीलप्रमाणे कळेल;

१८. वरचें उदाहरण घेय, ह्यांजे ३६० आणि ११२ यांचा दृढभाजक काढण्याचा आहे असें मनांत आण, आणि पहा कीं

३६० भागिले ११२, यापासून २४ वाकी राहातात,

११२ भागिले २४, यापासून १६ वाकी राहातात,

२४ भागिले १६, यापासून ८ वाकी राहातात,

१६ भागिले ८, यापासून कांहीं वाकी राहात नाहीं.

आतां ८ हे १६ यांस निःशेष भागितात, आणि ८ हे आठांस निःशेष भागितात, यास्तव ८ हे ८ आणि १६ यांचा दृ०भा० आहे, कारण कीं ८ यांस ८ पेक्षां कोणतेहि मोज्ये अंकानें भागितां येत नाहीं; ह्यांजे १६ यांस जरी ८ पेक्षां अधिक मोठा साधारण भाजक असला, तरी तो १६ आणि ८ या दोहोंचा साधारण भाजक असत नाहीं.

यामुळे ८ हा १६ आणि ८ यांचा दृ०भा० आहे, (१७) प्रमाणे १६ आणि ८ यांचा जो दृ०भा०, तोच २४ आणि १६ यांचा दृ०भा० आहे,

२४ आणि १६ यांचा जो दृ०भा०, तोच ११२ आणि २४ यांचा दृ०भा० आहे;

११२ आणि २४ . . . . . , तोच ३६० आणि ११२ यांचा दृ०भा० आहे;

यामुळे ८ हा ३६० आणि ११२ यांचा दृ०भा० आहे. या पुढीलप्रमाणे दृ०भा० काढण्याची कृति मांडितात.

† संक्षेपानें दृढभाजकाचे स्थळीं, दृ०भा० असें मांडिले आहे.

११२)	३६०	(३
३३६		
<u>२४)</u>	<u>१२२</u>	(४
९६		
<u>१६)</u>	<u>२४</u>	(१
९६		
<u>८)</u>	<u>१६</u>	(२
९६		
०		

११२	३६०	३
९६	३३६	४
१६	२४	१
१६	१६	२
०	८	

दोन संख्यांचा दृ० भा० काढ्या-  
ची रीति.

पहिल्याने. मोठी संख्या लहान  
संख्येने भाग.

दुसऱ्याने. यापासून जी वाकी  
राहाती, तीस नवा भाजक कर, आ-  
णि वरचे भाजकास भाज्यस्थळी  
मांडून, भागाकार करून दुसरी  
वाकी काढ.

तिसऱ्याने. याप्रमाणे वाकी न  
राहिपर्यंत पुढे करीत जा, ह्याणजे  
शॉवटील भाजक इच्छिलेला दृ०  
भा० होईल.

९९. कदाचित् असें कोणी विचारील कीं, जेव्हां दोन संख्यास  
कोणताहि साधारण भाजक नाहीं, तर ही गोष्ट रितीवरून कशी कळेल?  
खरे झाटले, तर अशा संख्याच नाहीत, कां कीं सर्व संख्या १  
यांने भागिल्या जातात; ह्याणजे सर्व संख्येत अनेक एकंचा संग्रह आहे,  
आणि यामुळे कोणताहि दोन संख्यांचा साधारण भाजक १ आहे. यांस  
दुसरा कांहीं साधारण भाजक नसला, तर शॉवटील भाजक १ होईल,  
जसें या पुढील उदाहरणांत, ८७ आणि २५ यांचा दृ० भा० काढा.  
यास सर्वीतला आहे.

२५) ८७(३

अभ्यासासाठी उदाहरणे.

७५	संख्या.	दृ० भा०
११) २५(२	६१९७	९५२१
३४	५८३६३	२६०३
<u>१) १२(१२</u>	<u>५५४७</u>	<u>१४७००८४३</u>
१३	६२८१	३२६०४१
०	२८९१५	३१४९५
	१९०९	३००३०९

$3\overset{6}{\times}3\overset{6}{\times}+2\overset{5}{\times}3\overset{6}{\times}72+72\times72$ ,

आणि  $3\overset{6}{\times}3\overset{6}{\times}3\overset{6}{\times}+72\times72\times72$ ; या संख्या काय आहेत,  
आणि यांचा दृ० भा० काय आहे? उत्तर. ११६६४.

१००. जर दोन संख्या तिसऱ्ये संख्येने भागिल्या जातात, आणि खांचे दोन भागाकार पुनः चवधे संख्येने भागिले जातात, तर ती तिसरी संख्या दृ० भा० नाहीं. उदाहरण, ३६०, आणि ५०४ या दोन्हीं ४ यांणीं भागिल्या जातात. खांचे भागाकार ९० आणि १२६ आहेत. आतां ९० आणि १२६ या दोन्हीं ९ नीं भागिल्या जातात, आणि त्यांचे भागाकार १० आणि १४ आहेत. (८७) प्रमाणे, कोणतीहि संख्या ४ नीं भागून, तो भागाकार ९ नीं भागिला, अथवा ती संख्या  $4\times9$  अथवा  $3\overset{6}{\times}4$  यांणीं एकदांच भागिली, तर या दोन्हीं कृती सारिख्याच आहेत. तर, ३६० आणि ५०४ यांचा साधारण भाजक  $3\overset{6}$  आहे, आणि ४ पेक्षां  $3\overset{6}$  मोठे आहेत. तर यावरून खांचा दृ० भा० ४ नाहीं. पुनः १० आणि १४ हे २ नीं भागिले जातात, असें असतां  $3\overset{6}$  हाहि दृ० भा० नाहीं. यावरून कळते कीं जेव्हां दोन संख्या खांचे दृ० भा० न भागाव्या, तेव्हां (९९) प्रमाणे खांचे भागाकारांस १ या शिवाय दुसरा कांहीं साधारण भाजक नाहीं. अथवा या संख्येस मागील वाक्यांत दृ० भा० असें नाव दिले, ती खरें नाहीं असें होईल.

१०१. तीन संख्यांचा दृ० भा० काढाया करितां, पहिल्यानें, पहिली आणि दुसरी या संख्यांचा दृ० भा० काढ. नंतर तो दृ० भा० आणि तिसरी संख्या, यांचा दृ० भा० काढ. कारण, पहिली आणि दुसरी या संख्यांचे सर्व साधारण भाजक मात्र दृ० भा० कांत आहेत, आणि दुसरे नाहीत. इणून पहिली, दुसरी आणि तिसरी या संख्यांशीं जे साधारण भाजक आहेत, ते मात्र तिसरी आणि पहिली, या दोन संख्यांचा दृढ भाजकाशीं साधारण आहेत, दुसरे भाजक नाहीत. तज्ज्ञांच रितीने चार संख्यांचा दृ० भा० काढायाकरितां, पहिली, दुसरी, आणि तिसरी, या संख्यांचा दृ० भा० काढून, तो दृ० भा० आणि चव्यी संख्या यांचा दृ० भा० काढावा.

१०२. जेव्हां एका संख्येत दुसरी संख्या जाती, अथवा पहिली संख्या दुसरीनै निःशेष भागिली जाती, तेव्हां पहिल्ये संख्येस दुस-

रीचे गुणित ह्याणतात. गुणित आणि भाजक यांचा संबंध पुढे दाखविल्याप्रमाणे आहे; ह्यपजे ४ हा २४ यांचा भाजक आहे, आणि २४ हे ४ चे गुणित आहे. ९६ हें ८, १२, २४, ४८, आणि यांचेरीज अनेक दुसऱ्या अंकांचे गुणित आहे. यामुळे ९६ यांस ८, १२, २४, ४८, इत्यादि यांचे साधारण गुणित ह्याणतात. कोणतेहि दोन संख्यांचा गुणाकार या दोन संख्यांचे साधारण गुणित आहे हे स्पष्ट आहे. जसें,  $3 \times 8$ , अथवा  $2 \times 8$  हे  $3 \times 8$  आणि  $8$  यांचे साधारण गुणित आहे. परंतु  $2 \times 8$  पेक्षां लहान असी,  $3 \times 8$  आणि  $8$  यांची साधारण गुणिते आहेत; आणि जेव्हां दोन परिसारांचे साधारण गुणिताचे काम लागते, तेव्हां त्यांतून अति लहान गुणित घेतल्यानें सुलभ पडते, याठीं दोन संख्यांचे अति लहान गुणित\* काढण्याची रीति दाखविलो.

१०३. उदाहरण,  $3 \times 8$  आणि  $8$  या दोन संख्या घे. यांचा दृ०-भा० काढ, ह्याणजे तो ४ आहे, आणि पहा, कीं  $3 \times 8$  हे  $9 \times 8$ , आणि  $8$  हे  $2 \times 8$  आहेत. तर  $3 \times 8$  आणि  $8$  यांस यांचे दृ० भाजकाने भागून यांचे भागाकार ९ आणि २ आहेत. हे दोन भागाकार परस्तर गुणून तो गुणाकार यांचे दृ० भा०  $8 \times 8$  यांगीं गुण, ह्याणजे  $9 \times 2 \times 8$ , अथवा  $72$  होतात. तर, (५५) प्रमाणे  $8$ , अथवा  $8 \times 2$  यांचे गुणित  $72$  आहे; आणि  $3 \times 8$  अथवा  $8 \times 9$  यांचेहि तेंच गुणित आहे. आणि  $72$  हे  $3 \times 8$  आणि  $8$  यांचे लघुतम गुणित आहे; परंतु ही गोष्ट याजागीं सिद्ध करून दाखविलो. येत नाहीं, कां कीं, अंकांचे जागीं अक्षरे कामांत आणण्याचा अधिक अभ्यासावांचून, याची सिद्धता पुरतेपणी समजांर येगार नाहीं. वर सांगीतलेल्या पक्षांत  $72$  हे लघुतम साधारण गुणित आहे, पापेक्षां अधिक जाणण्याचे प्रयोजन नाहीं, आणि दुसऱ्या कोणत्याहि पक्षांत अति लहान साधारण गुणित अशे कृतीने काढितां येईल. हेच अति लहान साधारण गुणित आहे, असे जाणायाचे केवळ अगत्य नाहीं. कां कीं, जेव्हां कोणतेहि साधारण गुणित कामांत आणण्याचे आहे, तेव्हां अति लहानाचा जागीं याचा सारिखे दुसरे कोणतेहि साधारण गुणित कामांत घेतां येईल. अति मोठ्ये संख्येशीं काम करण्याचे चुक्रविण्यासाठीं मात्र दुसरों गुणिते न घेतां, लघुतम गुणितास घेताक लघुतम गुणितास लघुतम साधारण गुणाकारहि ह्याणतात.


\* अति लहान साधारण गुणित पास मासेक चालौप्रमाणे लघुतम गुणाव झाणतात.

लघुतम साधारण गुणाकार काढण्याची रिति; दोन संख्यांचा लघुतम गुणाकार काढायासाठी, त्यांचा दृ० भा० काढ, नंतर खांतून एक संख्या या दृ० भाजकाने भागून, त्या भागाकाराने दुसऱ्या संख्येस गुण, झगजे तो गुणाकार लघुतम साधारण गुणाकार आहे. तीन संख्यांचा लघुतम साधारण गुणाकार काढायासाठी, आरंभी पहिल्ये दोन संख्यांचा लघुतम साधारण गुणाकार काढ, नंतर तो लघुतम साधारण गुणाकार, आणि तिसरी संख्या यांचा लघुतम साधारण गुणाकार काढ, आणि याप्रमाणे पुढे हि.

### अभ्यासाकारितां उदाहरणे.

सांगीतल्या संख्या.	लघुतम साधारण गुणाकार.
१४, २१	४२
१६, ५, २४	२४०
१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०	२५२०
६, ८, १३, १६, २०	२६४०
८७६, ८६४	६३०७२
८६८, ८५४	५२९४

अनेक संख्यांचा दृ० भा० सहज लक्षांत येतो, त्यावरून त्या संख्यांचा लघुतम साधारण गुणाकार काढायास ही पुढील रिति सोईची आहे; दोन किंवा अधिक, असे साधारण भाजक जे केवळ १ यांने भागिले जातात ते घे, आणि ते वेगळाले भाजक स्थळीं मांड, आणि सांगीतल्या संख्यांतून प्रयेक संख्येस त्या भाजकांतील एक किंवा अधिक भाजकाने भाग. ते वेगळाले भागाकार, आणि जा संख्या भागिल्या जात नाहीत त्या, यांचे त्यांचे खालीं मांड. नंतर खालीं घेतलेल्या अंकांशीं तसेच पुनः पुनः कर, जोपर्यंत त्यांतून कोणत्याहि दोन अंकांस एका वांचून कोणताहि दृ० भा० नाही. नंतर लघुतम साधारण गुणाकार जाणायासाठी, सर्व वेगळाले भाजक आणि खालीं आलेले सर्व अंक पर-



ति  
अ  
तो  
तो  
व्ह  
य  
स  
व  
वे  
व

धारण गुणकार काढायाचा असें मनांत आण.

२,२,३,५,७) ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ २९ २० २१

११ १२ १३ १४ ४ १७ ३ १९ ११

आतां खालचे ओळीचे संख्यांस १ वांचून दुसरा कांही दृ० भा० नाहीं. तर  $2 \times 2 \times 3 \times 5 \times 7 \times 11 \times 13 \times 8 \times 17 \times 3 \times 19$ , अथवा २३२७९२५६० हा लघुतम लाधारण गुणकार आहे.

## पांचवा भाग.

### अपूर्णांक.

१०४. मनांत आण कों ४९ यार्डांस ५ समभागांत भागाव-याचे आहे, ह्याजे, व्यवहारी बोलण्याप्रमाणे, ४९ यार्डांचा ५ वा भाग काढायाचा आहे. जर ४९ यांस ५ यांणी भागिले, तर भागाकार ९ येतो, आणि वर ४ राहातात; ह्याजे, (७२) प्रमाणे, ४९ यांत ५ वेळा ९ आणि ४ आहेत. ४९ यार्ड दाखविण्यासाठीं अब रेघ घे;

अ \_\_\_\_\_ ब \_\_\_\_\_

क \_\_\_\_\_ रे \_\_\_\_\_

ड \_\_\_\_\_ ख \_\_\_\_\_

ह \_\_\_\_\_ ल \_\_\_\_\_

फ \_\_\_\_\_ म \_\_\_\_\_

ग \_\_\_\_\_ न \_\_\_\_\_

ह ऐ ख ल म न

९ यार्ड लांबीचा अशा ५ रेघा, क,ड,इ,फ, आणि ग घे, आणि ४ यार्ड लांबीची दुसरी ह रेघ घे. तर जा पेक्षां ४९ हे ५ वेळा ९ आणि ४ आहेत, तर, क,ड,इ,फ,ग, आणि ह, या सर्व रेघा मिळून अब रेघेचा वरोवर आहेत. ह रेघ ४ यार्डांची आहे, तीस ऐ,ख,ल,-

क, ड, इ, फ आणि ग, या रघाच वाजूस जाड. यावस्तुन क, ड, इ, फ, ग, ऐ, ख, ल, म, न, या सर्वे रेघ मिळून अब, अथवा ४९ यार्डांचे बरोबर आहेत. आतां ड रेघ आणि ख रेघ मिळून, क रेघ आणि ऐ रेघ यांचे बरोबर आहेत, त्याच्चप्रमाणे इ रेघ आणि ल रेघ, फ रेघ आणि म रेघ, आणि ग रेघ आणि न रेघ, या निरनिराक्षया दोन दोन रेघा क रेघ आणि ऐ रेघ यांचे बरोबर आहेत. यामुळे, क आणि ऐ या दोन रेघा मिळून ५ वेळा घेतल्या असतां, ४९ यार्ड होतील; ह्यांजे, क आणि ऐ रेघ मिळून ४९ यार्डांचा पांचवा भाग आहे.

१०५. क ही रेघ कांहीं नियमित लांबीची आहे, ह्यांजे ९ यार्ड; परंतु ऐ रेघ नव्ये जातीचे परिमाण आहे, जें अद्यापी कधींहि आढळांत आले नव्हतें. ही रेघ पूर्ण यार्ड लांबीची नाहीं, कां कीं ४ यार्डांस ५ समभागांत विभागून, खांतून १ भाग घेतल्याने ती रेघ उत्पन्न होती. ती रेघ ४ यार्डांचा पांचवा भाग आहे. तीस यार्डांचा अपूर्णांक किंवा अंश ह्यांजतात. (२३) प्रमाणे यास  $\frac{5}{6}$  याप्रमाणे मांडितात, आणि ४९ यार्डांचा पांचवा भाग पूर्ण करायासाठीं ९ यार्डांस  $\frac{5}{6}$  हे मिळवावे लागतात.

धान्याचे ४९ मण, अथवा जमिनीचे ४९ एकर, यास ५ समभागांत भागायास वरची कल्पना लागू होईल. पहिल्याचा पांचवा भाग, ९ मण आणि ४ मणांचा पांचवा भाग यावरोबर होईल; आणि दुसऱ्याचा पांचवा भाग ९ एकर आणि ४ एकरांचा पांचवा भाग यांचा बरोबर होईल.

सर्वांविषयीं याप्रमाणे ह्याटले पाहिजे, कीं ४९ चा पांचवा भाग, ९ आणि  $\frac{5}{6}$ , अथवा  $9\frac{5}{6}$  आहे; यास  $9\frac{5}{6}$  या रितीने मांडितात, अथवा चिन्हे कामांत घेतलीं असतां,  $\frac{5}{6}=9\frac{5}{6}$  असे लिहितात.

#### अभ्यासासाठीं उदाहरणे.

१२३७ यांचा सत्रावा भाग काय आहे? उत्तर. ७२  $\frac{13}{17}$ .  
 $\frac{10032}{1974}, \frac{663810}{23710},$  आणि  $\frac{22773399}{242403649}$  हे काय आहेत?

उत्तर.  $4\frac{162}{1974} 27\frac{23710}{242403649}, 9394\frac{2383}{2424}$ .

१०६. अपूर्णांक या शब्दांचा अर्थ कांहीं संख्येचा भाग आहे असे समजावें, अथवा जा समभागांत एकादि संख्या विभागली आहे त्या समभागांतील कांहीं भागांची वेरीज आहे असे समजावें. जसे,

ति  
अ  
तो  
तो  
बं  
य  
ह  
व  
से  
व

संप्रह होतो; उदाहरण, १७ हे  $\frac{१७}{१}$ ,  $\frac{३४}{२}$ ,  $\frac{५१}{३}$ , ३० आहेत.

अपूर्णांकांतील वरचा अंकास अंश ह्याणतात, आणि खालचा अंकास छेद ह्याणतात, आणि या दोहोस अपूर्णांकाची पद्धे ह्याणतात. जेव्हां अंश छेदापेक्षां कमी असतो, तेव्हां अपूर्णांक एकापेक्षां कमी आहे; जसें,  $\frac{६}{७}$  हा एकापेक्षां कमी आहे; कां की ६ हे ६ समभागांत भागिले असतां प्रथेक भाग १ चे बरोबर आहे, आणि यांस १७ भागांत भागिले असतां प्रथेक १ पेक्षां अगाय कमी असावा. यासारिले, जेव्हां अंश आणि छेद बरोबर आहेत तेव्हां अपूर्णांक एकाचे बरोबर आहे; आणि जेव्हां अंश, छेदापेक्षां अधिक आहे तेव्हां अपूर्णांक एकापेक्षां अधिक आहे.

१०७.  $\frac{३}{५}$  याचा अर्थ २ चा तिसरा भाग आहे असे जाणावे. हे आणि १ चा तिसऱ्या भागाची दुप्पट हीं दोन्हीं सारिलीच आहेत.

हे सिद्ध करून दाखविण्यासाठी, दोन यार्ड लांबीची अब रेघ कर, आणि यांतील अक आणि कब या प्रथेक यार्डास तीन समभागांत भाग.

अ ड इ क फ ग ब  
तर अह, इफ आणि फब परस्परांशीं बरोबर असतां २ चा तिसरा भाग अह आहे. यामुळे तो  $\frac{३}{५}$  आहे. परंतु अह रेघ अड रेघेचे दुप्पट आहे, आणि अड रेघ एक यार्डाचा तिसरा भाग अथवा  $\frac{१}{३}$  आहे. 'यामुळे  $\frac{३}{५}$  हे  $\frac{१}{३}$  चे दुप्पट आहेत; ह्यांजे, अब रेघेची  $\frac{३}{५}$  लांबी काढायासाठी, दोन यार्ड एकदांच तीन समभागांत भागून यांतून एक भाग घेतला, अथवा एक यार्ड तीन समभागांत भागून, यांतून दोन भाग घेतले, वरी कांही फेर होत नाही. याच कल्पनवरून  $\frac{२}{३}$  हा अपूर्णांक,  $\frac{५}{८}$  हे  $\frac{१}{८}$  भागांत भागून यांतून एक घेतल्यानें, अथवा  $\frac{१}{८}$  कास  $\frac{१}{८}$  भागांत भागून, यांतून  $\frac{५}{८}$  भाग घेतल्यानें काढितां येईल. या दोनहि रिली सारिल्याच आहेत, यामुळे यांतून जी रीति समयास सोईस पडेल, तीच या पुढे घेऊ. हे मूळ कारण या पुढीलप्रमाणे आहे; कोणतेहि संख्येचा तिसरा भाग काढण्यासाठी, या संख्येत जितके एकं असतील,

\* ५७, १००, ह्यांद जांत एकमात्रो बरोबर संख्या आहे, सास पूर्णांक ह्याणतात, तेंकरून ते अपूर्णांकासून भिज आहेत असे दाखविता येते—

जस, रचा अथवा २ एकमाचा तिसरा भाग, यांतील प्रत्येक एकमाचा तिसर्ये भागांची वेरीज घेतल्यानें निघतो, ह्याणजे,

$$\frac{2}{3} = \frac{1}{3} \times 2.$$


जेव्हां अंश, छेदपेक्षां अधिक असतात, तेव्हां वरचा गोष्टीपासून संशय उत्पन्न होईल; जसें,  $\frac{15}{7}$  याचा अर्थ असा होईल, कीं १ यास ७ समभागांत भागून त्यांतून १५ भाग घेण्याचे आहेत असें वाटेल. परंतु या पक्षीं एकमाची संख्या असी व्यावी, कीं त्यांतून प्रत्येक एकं ७ भागांत भागिला असतां, सर्व भागांची संख्या १५ पेक्षां अधिक होईल, आणि नंतर त्या भागांतून १५ भाग घेतले असतां अपूर्णांक उत्पन्न होतो.

१०८. अपूर्णांकाचे अंश आणि छेद एकाच परिमाणानें गुणिले असतां अपूर्णांकाची किमत बदलत नाही.  $\frac{3}{4}$  हा अपूर्णांक घेचे, त्याचे अंश आणि छेद ६ यांणीं गुणित्यानें  $\frac{15}{20}$  होतात, हा अपूर्णांक आणि  $\frac{3}{4}$  हे दोन्हीं एकच आहेत; ह्याणजे, पंधरा यांडीचा विसावा भाग आणि तीन यांडीचा चवथा भाग हे एकच आहेत; अथवा, अपूर्णांक या शब्दाचा वर सांगीतलेल्या दोन अर्धांतून दुसरा अर्थ कामांत घेतला तर, एक यार्ड २० भागांत भागून त्यांतून १५ घेतले, आणि एक यार्ड ४ भागांत भागून त्यांतून तीन घेतले, तरी लांबी सारिखीच येईल. ही गोष्ट याप्रमाणें सिद्ध होती,

अ	क	ड	इ	ब
---	---	---	---	---

एक यार्ड दाखविण्यासाठीं अब रेघ कर; तीस अक, कड, डड, आणि इब, अशा ४ समभागांत भाग, नंतर त्यांतील प्रत्येक भाग ५ समभागांत भाग. यावरून दिसतें कीं अह रेघ  $\frac{3}{4}$  आहे. परंतु पुनः लहान भाग केल्यानें अब रेघ २० भागांत भागिली आहे, त्यांतील १५ भाग अह रेघेत येतात. तर ती अह रेघ  $\frac{15}{20}$  आहे. यामुळे  $\frac{15}{20}$  आणि  $\frac{3}{4}$  हे एकच आहेत.

पुनः  $\frac{15}{20}$  याचे अंश आणि छेद ५ यांणीं भागून  $\frac{3}{4}$  होतात, यामुळे अपूर्णांकाचे अंश आणि छेद एकच परिमाणानें भागिले असतां, त्याची किमत बदलत नाहीं. हे मूळ कारण अंकगणितांत सर्वत्र फार उपयोगी पडतें, आणि व्यवहारी बोलण्यांतहि तें फार येतें, कां कीं २१



१०९. ते आणि १५ या दोन अपूर्णांकांची किमत जरी बरोबर आहे, आणि त्यांतून कोणताहि एक दुसऱ्याचे जागीं चुकीवांचून कामांत घेता येईल, तथापि दुसऱ्यापेक्षां पहिला कामांत आणायास सोईस पडते, कां कीं १५ यार्डांचा २० वा भाग यापासून जो बोध होतो, त्यापेक्षां तीन यार्डांचा चवथा भाग यापासून अधिक बोध होतो, ह्याणून तो केवळ सोईचा आहे इतकेच नाहीं, परंतु पहिल्या अपूर्णांकाचे अंक फार लहान आहेत, ह्याणून गुणकार आणि भागाकार करायास सुलभ पडते, या कारणावरून तो अपूर्णांक फार करून घेतात. याजकरितां जेव्हां कांहीं अपूर्णांक सांगीतला आहे, खाचे अंश आणि छेद यांस कांहीं साधारण भाजक किंवा दृढभाजक आहे कीं नाहीं हें पहावै. (९८) वे कलमांत कोणतेहि दोन संख्यांचा दृढभाजक काढण्याची रीति सांगीतली, आणि असें दाखविले आहे, कीं जर कोणत्याहि दोन संख्यांलांचे दृढभाजकानें भागिल्या, तर त्यांचा भागाकारास १ शिवाय दुसरा कोणताहि दृढभाजक नाहीं. अपूर्णांकाचा पदांचा दृढभाजक काढून याणे तीं पदे भाग, तर असें केल्यानें या अपूर्णांकाचे अतिसंक्षेपरूप झाले असें ह्याणतात, आणि त्याचे या रूपानें त्याचे किमतीचा बोध चांगला होतो.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

या प्रत्येक अपूर्णांकापुढे त्याचे अतिसंक्षेपरूप लिहिले आहे.

$$\frac{२७९४}{२९३१} = \frac{२२ \times १२७}{२३ \times १२७} = \frac{२२}{२३}$$

$$\frac{२७८८}{४९२०} = \frac{१७ \times १६४}{३० \times १६४} = \frac{१७}{३०}$$

$$\frac{९३२०८}{९३७८६} = \frac{७६४ \times १२२}{९९३ \times १२२} = \frac{७६४}{९९३}$$

$$\frac{६६८८००}{४०३५९६००} = \frac{२२ \times ४०४००}{९९५ \times ४०४००} = \frac{२२}{९९५}$$

$$\frac{१५४५९}{३५५३८} = \frac{१२१ \times ७८९}{४५६ \times ७८९} = \frac{१२१}{४५६}$$

११०. अपूर्णकाचा पद गुण्यगुणकल्पान सागातिलला असतात, तेव्हां अंशांतील एक गुण्यगुणक आणि छेदांतील एक गुण्यगुणक, हे एका अंकानें भागितां येतील तर खांस या अंकानें भागावें. ही गोष्ट (८८) आणि (१०८) कलमांपासून उत्पन्न होती. पुढील उदाहरणात जे अंक भागकारानें बदलतात, खांवर स्वर चिन्हे केलीं आहेत.

$$\begin{aligned}\frac{12 \times 11 \times 10}{2 \times 3 \times 4} &= \frac{3 \times 11 \times 10}{2 \times 3 \times 1} = \frac{11 \times 11 \times 5}{1 \times 1 \times 1} = 55. \\ \frac{18 \times 14 \times 13}{20 \times 5 \times 12} &= \frac{2 \times 3 \times 1}{8 \times 5 \times 4} = \frac{1 \times 1 \times 1}{2 \times 2 \times 4} = \frac{1}{16}. \\ \frac{27 \times 28}{9 \times 70} &= \frac{3 \times 4}{1 \times 10} = \frac{3 \times 2}{1 \times 5} = \frac{6}{5}.\end{aligned}$$

१११. (१०८) प्रमाणे किंमत बदलल्यावांच्यून, कोणत्याहि अपूर्णांकाचे अंश आणि छेद कोणत्याहि संख्येने गुणितां येतात, यावरून दोन अपूर्णांकांस दुसऱ्या दोन अपूर्णांकांचे रूप देतां येते, असें कीं दुसऱ्यांची किंमत पहिल्यांचे वरोबर असून, त्यांचे छेद सारिखेच होतील. उदाहरण,  $\frac{2}{3}$  आणि  $\frac{4}{5}$  घेचे;  $\frac{2}{3}$  याचीं दोन्हीं पदे ७ यांणीं गुण, आणि  $\frac{4}{5}$  याचीं दोन्हीं पदे ३ यांणीं, गुण यावरून असें दिसतें, कीं

$$\frac{2}{3} \text{ हे } \frac{2 \times 7}{3 \times 7} \text{ अथवा } \frac{14}{21} \text{ आहेत.}$$

$$\frac{4}{5} \text{ हे } \frac{4 \times 3}{5 \times 3} \text{ अथवा } \frac{12}{25} \text{ आहेत.}$$

एधें तर  $\frac{14}{21}$  आणि  $\frac{12}{25}$  असे दोन अपूर्णांक आहेत, आणि खांचे छेद २१ सारिखेच असून, खांची किंमत  $\frac{2}{3}$  आणि  $\frac{4}{5}$  यांचे वरोबर आहे; या पक्षांत  $\frac{2}{3}$  आणि  $\frac{4}{5}$  हे समछेद झाले असें ह्याणतात.

$\frac{9}{10}, \frac{5}{6}$  आणि  $\frac{7}{8}$ , हे समछेद करावयाचे आहेत असें मनांत आण. पहिल्या अपूर्णांकाचीं दोन्हीं पदे ६ आणि ९ यांचे गुणाकारानें गुण; दुसऱ्याचीं १० आणि ९ यांचे गुणाकारानें गुण; आणि तिसऱ्याचीं १० आणि ६ यांचे गुणाकारानें गुण. तेव्हां (१०८) प्रमाणे असें दिसतें कीं

---

\* जी संख्या दुसऱ्या संख्येस निशेष भागिता, तीस दुसरीचा गुण्य किंवा गुणक द्याणतात; जेसे ४, ६, ८, हे २४ चे गुण्य किंवा गुणक आहेत, आणि  $4 \times 8, 8 \times 3, 2 \times 2 \times 3$ , आणि दुसऱ्या कित्येक तन्हानीं २४ चे गुण्य गुणकात पृथकरण होतें.

$\frac{5}{6}$  हे  $\frac{5 \times 10 \times 9}{6 \times 10 \times 9}$  अथवा  $\frac{450}{540}$  आहेत,

$\frac{7}{6}$  हे  $\frac{7 \times 10 \times 6}{6 \times 10 \times 6}$  अथवा  $\frac{420}{540}$  आहेत,

शेवटीचे अपूर्णांक पाहून, असें दिसतें कीं यांचे सर्व अंश आणि समछेद, ६ यांणीं भागिले जातात, आणि (१०८) प्रमाणे भागिल्यानें यांची किंमत बदलत नाहीं.  $\frac{54}{540}$ ,  $\frac{450}{540}$  आणि  $\frac{420}{540}$  यांचे अंश आणि छेद ६ यांणीं भागून  $\frac{9}{10} \frac{75}{10}$ , आणि  $\frac{70}{10}$  असे अपूर्णांक येतात. हे समछेद अपूर्णांक आहेत, आणि  $\frac{1}{10}, \frac{6}{6}$ , आणि  $\frac{7}{6}$  यांसारखेच आहेत, आणि यामुळे ते पहिल्या अपूर्णांकांपेक्षां सरळ आहेत. आणखी पहा कीं ५४० हे १०, ६, ९, अथवा  $10 \times 6 \times 9$  यांचे, एक साधारण गुणित आहे, परंतु (१०३) प्रमाणे १०, ६, आणि ९ यांचे लघुतम साधारण गुणित ९० आहे. यामुळे, ही पुढील कृती वरचे कृतीपेक्षां बरी आहे.  $\frac{9}{10}, \frac{6}{6}$ , आणि  $\frac{7}{6}$  यांची किंमत बदलल्यावाचून समछेद करायासाठी, पहिल्यानें, (१०३) कलमाचे रितीप्रमाणे, १०, ६, ९, यांचे लघुतम साधारण मुणित काढ, ते ९० आहे. पहा कीं ९० यांत १०, ६, आणि ९, हे वेगवेगळे ९, १५, आणि १० वेळा जातात. तर पहिल्या अपूर्णांकाचीं दोन्हीं पदे ९ नीं गुण, दुसऱ्याचीं १५ नीं गुण, आणि तिसऱ्याचीं १० नीं गुण, घणजे  $\frac{9}{10}, \frac{75}{10}, \frac{70}{10}$ , असे अपूर्णांक पूर्वप्रमाणेच येतात.

सांगीतलेल्या अंकांत कदाचित् पूर्णांक असला, तर त्यास अपूर्णांकाचे रूप देतां येऊन, दुसऱ्याशीं समछेद (१०६) कलमाचे रितीप्रमाणे करिता येईल.

### अभ्यासाकारितां उदाहरणे.

सांगीतले अपूर्णांक

समछेद झालिले.

$\frac{2}{3}$	$\frac{1}{5}$	$\frac{1}{6}$	$\frac{20}{30}$	$\frac{6}{30}$	$\frac{5}{30}$
$\frac{1}{3}$	$\frac{2}{5}$	$\frac{3}{15}$	$\frac{12}{30}$	$\frac{3}{30}$	$\frac{4}{30}$
$\frac{1}{3}$	$\frac{7}{15}$	$\frac{18}{30}$	$\frac{21}{30}$	$\frac{4}{30}$	$\frac{8}{30}$
$\frac{1}{3}$	$\frac{4}{15}$	$\frac{9}{30}$	$\frac{12}{30}$	$\frac{4}{30}$	$\frac{6}{30}$
$\frac{3}{10}$	$\frac{6}{10}$	$\frac{9}{30}$	$\frac{9}{30}$	$\frac{9}{30}$	$\frac{6}{30}$
$\frac{33}{100}$	$\frac{20}{100}$	$\frac{27}{300}$	$\frac{300}{300}$	$\frac{180}{300}$	$\frac{120}{300}$
$\frac{379}{100}$	$\frac{179}{100}$	$\frac{223}{300}$	$\frac{3000}{3000}$	$\frac{1800}{3000}$	$\frac{1200}{3000}$
			$\frac{22341}{3000}$	$\frac{106499}{3000}$	
			$\frac{22341}{3000}$	$\frac{106499}{3000}$	

१८९. दोन अपूर्णकांस समछेद कल्यान, त्यास ताढून पहातां येते; ह्याजे, दोहोंतून कोणता मोठा आणि कोणता लहान हैं सांगतां येते. उदाहरण,  $\frac{1}{2}$  आणि  $\frac{7}{15}$  घे. यांची किंमत न बदलता समछेद करून,  $\frac{15}{30}$  आणि  $\frac{14}{30}$  निघतात. यांतून पहिला अगल्य मोठा असावा, कां कीं (१०७) प्रमाणे एकांस ३० समभागांत भागिल्याने, आणि यांतून १५ घेतल्याने तो अपूर्णांक होतो, परंतु यांच समभागांतून १४ घेतल्याने मात्र दुसरा होतो.

दोन अपूर्णांकांस समछेद असले तर जास मोठा अंश आहे तो यांतून मोठा आहे; आणि जा दोन अपूर्णांकांस सारखेच अंश असतील, यांतील जास लहान छेद आहे तो मोठा हैं स्पष्ट आहे. जसें  $\frac{6}{6}$  पेक्षां  $\frac{6}{6}$  मोठे आहेत, कां कीं पहिला  $\frac{1}{6}$  चा १ नवमांश, आणि दुसरा  $\frac{1}{6}$  चा १ सप्तमांश आहे. पुनः, छेद हवा तेवढा वाढविल्याने, कोणताहि अंश हवातेवढा लहान अपूर्णांकाचा आहे असें करितां येईल. जसें, (१०८) प्रमाणे  $\frac{10}{100}$  है  $\frac{1}{10}$  अहेत,  $\frac{100}{100}$  है  $\frac{1}{100}$  अहेत, आणि  $\frac{10}{1000000}$  है  $\frac{1}{1000000}$  अहेत.

आतां,  $\frac{1}{2}$  यास  $\frac{7}{15}$  मिळवितां येतील किंवा यांतून वजा करितां येतील. कां कीं पहिला अपूर्णांक हा, १ याचे ३० समभागांतील १५ भाग आहेत. दुसरा अपूर्णांक या समभागांतील १४ भाग आहेत. यामुळे या दोहोंची वेरीज  $15+14$ , अथवा या समभागांतून २९ भाग अगल्य असावी; ह्याजे,  $\frac{1}{2}+\frac{7}{15}$  है  $\frac{29}{30}$  आहेत. या दोहोंची वजावाकी  $15-14$ , अथवा या समभागांतून १ भाग अगल्य असावी; ह्याजे,  $\frac{1}{2}-\frac{7}{15}=\frac{1}{30}$ .

११३. मागील दोन कलमांपासून या पुढील रिती निघतात; पहिल्याने. अपूर्णांकांस ताढून पहायासाठी, यांची वेरीज, किंवा वजावाकी करायासाठी, पहिल्याने यांस समछेद कर. असे केल्यानंतर जास मोठा अंश आहे, तोच यांतील मोठा अपूर्णांक आहे.

या दोन अपूर्णांकांचे वेरिजेचा अंश, या दोन अपूर्णांकांचे अंशांची वेरीज आहे, आणि समछेद या वेरिजेचा छेद आहे.

यांचे वजावाकीचा अंश यांचे अंशांचे वजावाकी वरोवर आहे, आणि समछेद यांचे वजावाकीचा छेद आहे.

$$\frac{1}{2} + \frac{1}{3} + \frac{1}{4} - \frac{1}{5} = \frac{43}{60}$$

$$1 + \frac{6}{10} + \frac{3}{100} + \frac{8}{1000} = \frac{1034}{1000}$$

$$\frac{1}{2} + \frac{6}{16} + \frac{18}{180} = \frac{3}{2}$$

$$\frac{44}{3} - \frac{143}{427} = \frac{143}{427}$$

$$2 - \frac{9}{17} + \frac{13}{13} = \frac{243}{91}$$

$$\frac{163}{521} \cdot \frac{97}{881} = \frac{93066}{459009}$$

११४. मनांत आण, कीं एक पूर्णक अपूर्णकासीं मिळवायाचा आहे, जसें ६ हे  $\frac{6}{5}$  यांस मिळवायाचे आहेत. (१०६) प्रमाणे ६ हे  $\frac{58}{9}$  आहेत, आणि  $\frac{58}{9} + \frac{8}{9}$  हे  $\frac{58}{9}$  आहेत; इण्जे,  $6 + \frac{8}{9}$ , अथवा मांड-प्याचे चालीप्रमाणे  $6\frac{8}{9}$ , हे  $\frac{58}{9}$  आहेत, या पक्षांत रिति हीच आहे; पूर्णकास अपूर्णकाचे छेदानीं गुण, आणि या गुणाकारास अपूर्णकाचे अंश मिळीव; ही वेरीज उत्तराचे अंश होतील, आणि अपूर्णकाचे छेद उत्तराचे छेद होतील. जसें,  $3\frac{1}{4} = \frac{13}{4}$ ,  $2\frac{2}{5} = \frac{20}{5}$ ,  $7\frac{4}{5} = \frac{40}{5}$ . ही रिति (१०५) कलमांतील रितीचे उलटी आहे.

११५. मागील रितीपासून असें दिसतें कीं  $1723\frac{207}{10000}$  हे  $1723\frac{907}{10000}$  आहेत,  $667\frac{225}{1000}$  हे  $667\frac{225}{1000}$  आहेत, आणि  $23\frac{901}{100000}$  हे  $23\frac{900}{100000}$  आहेत. यावरून जेव्हां कोणताहि पूर्णक असे अपूर्णकास मिळवायाना आहे, कीं जाचे छेदस्थळी १ आणि यावर कांहीं शून्ये येतात, आणि या शून्यांची संख्या या अपूर्णकाचे अंशांतील अंकांचे संख्येपेक्षां कमी नाहीं, तर या पुढील रितीनं कर; पहिल्याने पूर्णक मांड, नंतर याचे उजव्येकडे स अपूर्णकाचे अंश मांड, आणि अंशांतील अंक संख्येपेक्षां जितकी छेदांतील शून्यांची संख्या अधिक असेल, तितकी शून्ये या दोहों अंकांचे मध्ये मांड. असें केल्यानं उत्तराचा अंश निघतो, आणि अपूर्णकाचा जो छेद तोच या उत्तराचा छेद आहे. जर छेदस्थळांतील शून्यांची संख्या अंश स्थळांतील अंक संख्येचे वरोबर असेल, तर पूर्णक आणि अपूर्णकाचा अंशाचे अंक यांमध्ये काही शून्ये मांडू नको.

#### अभ्यासाकरितां उदाहरणे.

$1\frac{23507}{100000} - 2\frac{14571}{100}, 1207\frac{251}{10000000}$ , आणि  $233\frac{221}{10000}$ , या मिश्रसंख्यांस अपूर्णकाचे रूप दें.

११६. मनांत आण, कीं दुयास ४ नों गुणायाचे आहे. (४८)

(१२) प्रमाणे यांची वेरीज  $\frac{5}{3}$  आहे; यावरून अपूर्णाकास पूर्णाकाने गुणायाची रीति हीच की: अपूर्णाकाचे अंश पूर्णाकानें गुण, आणि याचे छेद तसेच राहू दे.

१७. पूर्णाकाने अपूर्णाक गुणायाचा असल्यास, या पूर्णाकाने जर अपूर्णाकाचे छेद निःशेष भागिले जातात, तर या पुढीलप्रभाणे रीति आहे. अपूर्णाकाचे छेद पूर्णाकाने भाग, आणि याचे अंश तसेच राहू दे. उदाहरण,  $\frac{5}{3}$  यांस ६ नीं गुणायाचे आहे. तर (१६) प्रमाणे  $\frac{5}{3} \times 6 = \frac{30}{3} = \frac{10}{1}$  आहेत, यांत अंश आणि छेद ६ यांनी भागिले जातात, तर (१०८) प्रमाणे ते आणि  $\frac{7}{1}$  हे बरोबरच आहेत. तर सष्ट होतें, कीं वर सांगीतलेल्या रितिप्रमाणे  $\frac{10}{1}$  यापासून  $\frac{7}{1}$  हे उत्पन्न होतात.

१८. दुसऱ्या संख्येत जितके एक आहेत, तितक्या वेळा कांहीं संख्या घेणे ही गुणाकार कृति आहे असे पूर्वी दाखविले. जसे १२ यांस ७ नीं गुणायाचे, इणजे ७ यांत जितके एक आहेत तितक्या वेळा १२ घेणे आहेत, अथवा ७ होण्याकरितां जितक्यावेळा १ घ्यावा लागतो, तितक्या वेळा १२ घेण्याचे आहेत. जसे, ७ होण्याकरितां १ या अंकाशीं जी कृती करावी लागती तीच कृती ७ वेळा १२ होण्याकरितां १२ या अंकाशीं केली पाहिजे. उदाहरण,

$$7 \text{ हे } 1+1+1+1+1+1+1.$$

$$7 \text{ वेळा } 12 \text{ हे } 12+12+12+12+12+12+12.$$

दोन अपूर्णाकांशीं अशीच कृति केली, तरी फळास गुणाकार इण्ठात, आणि या कृतीसहि गुणाकार इण्ठातात. यांत इतकाच भेद, कीं पूर्णाक करायासाठीं १ कांहीं वेळा घ्यावा लागतो, परंतु अपूर्णाक करायासाठीं १ यास कांहीं समभागांत भागून त्यांतील एक समभागास तोच भाग कांहीं वेळा मिळावा लागतो. गुणाकार या शब्दाचा वर सांगीतलेला अर्थ अपूर्णाकास लाविला असतां,  $\frac{5}{3}$  यांस  $\frac{10}{1}$  नीं गुणिले तर काय होते?  $\frac{10}{1}$  हे करायासाठीं जें काम १ शीं केले तेंच काम  $\frac{10}{1}$  यांशीं केले पाहिजे; परंतु  $\frac{10}{1}$  करायासाठीं, १ यास आठ समभागांत भागून, यांतून ७ घेतले आहेत. यामुळे,  $\frac{10}{1} \times \frac{7}{1}$  हे करायासाठीं,  $\frac{70}{1}$  यांस आठ समभागांत भागून, यांतून ७ घेतले पाहिजेत. आतां (१०८) प्रमाणे  $\frac{10}{1}$  आणि  $\frac{70}{1}$  सारिखेच आहेत.  $\frac{70}{1}$  हे करायास १ हा ३२ समभागांत,

उं यास / समभागात भागल, तर याताल प्रयक भाग  $\frac{3}{2}$  आहे; आणि जर यांतून ७ भाग घेतले, तर (११६) प्रमाणे  $\frac{3}{2}$  उत्पन्न होतात; यामुळे  $\frac{3}{2}$  यांस  $\frac{7}{2}$  यांणीं गुणिले, तर  $\frac{21}{2}$  उत्तर आहे; आणि ही कल्पना दुसऱ्ये कोणतेहि अपूर्णांकांस लागू होईल. परंतु  $\frac{21}{2}$  हे  $\frac{3}{2}$  आणि  $\frac{7}{2}$  यांपासून याप्रमाणे होतात, ह्याजे, यांचे दोन अंश परस्पर गुणून अंश होतो, आणि या दोहोंचे छेद परस्पर गुणून छेद होतो; ह्याजे यापासून अपूर्णांकाचा गुणाकार करायाची रीति निघती.

११९.  $\frac{3}{2}$  हा गुणाकार तिसऱ्या अपूर्णांकाने गुणायाचा असेल, जसें  $\frac{5}{2}$  यांणीं, तर तज्ज्ञ रितीने,  $\frac{10}{2}$  हे फल आहे; आणि याप्रमाणे पुढेहि. यामुळे भलखा कांहीं अपूर्णांकाचा गुणाकार करायाची ही पुढील सामान्य रीति आहे.

अंश करायासाठीं वेगळाले अंश परस्पर गुण, आणि छेद करायासाठीं वेगळाले छेद परस्पर गुण.

१२०.  $\frac{15}{2}$  आणि  $\frac{5}{2}$  हे परस्पर गुणायाचे आहेत असें मनांत आण. यांचो गुणाकार या पुढीलप्रमाणे मांडावा;  $\frac{15 \times 8}{16 \times 10}$  ह्याजे,  $\frac{120}{160}$ , आणि या अपूर्णांकास (१०९) प्रमाणे अतिसक्षेपरूप देऊन  $\frac{3}{2}$  होतील. १५ आणि १० हे दोन्हीं ५ नीं भागिले जातात, आणि / आणि १६ हे दोन्हीं / नीं भागिले जातात, आणि सांगीतला अपूर्णांक  $\frac{3 \times 5 \times 8}{2 \times 8 \times 2 \times 5}$  या रितीने मांडितां येतो. ही सगळी गोष्ट मनांत धरून वरचे उत्तर लागलेच निघतें. याचे अंश आणि छेद या दोहोंस (१०८) आणि (१७) प्रमाणे  $5 \times 2$  यांणीं भागिले असतां, लागलेच  $\frac{3}{2}$  उत्पन्न होतात; यामुळे, अनेक अपूर्णांक गुणायाचे पूर्वी, जर त्यांतील एका अपूर्णांकाचे अंश आणि छेद, अथवा एकाचे अंश आणि दुसऱ्याचे छेद, यांस जर साधारण भाजक असेल, तर यांस या साधारण भाजकाने भागून, यांचा भागाकार यांचे भाज्यांचे स्थळी कृति करायास कामांत घे.

पूर्णांकाला अपूर्णांकाचे रूप देणे, तर छेदस्थळी १ लिहिन्याने अपूर्णांक द्यातो असें कल्पावे; जसें, १६ हे (१०६) प्रमाणे  $\frac{1}{2}$  आहे; आणि एक किंवा आधिक पदे जेव्हां पूर्णांक असतात, यांस हीच रीति लागू होईल.

$$\frac{936 \times 268}{7470 \times 99} = \frac{36448}{684930} = \frac{10224}{3432465}$$

$$\frac{1}{2} \times \frac{2}{3} \times \frac{3}{4} \times \frac{4}{5} = \frac{1}{5}, \quad \frac{2}{17} \times \frac{17}{85} = \frac{2}{85}$$

$$\frac{2}{59} \times \frac{13}{7} \times \frac{249}{92} = \frac{6266}{7847}, \quad \frac{93}{869} \times \frac{609}{99} = \frac{7693}{5079}$$

सांगीतले अपूर्णांक.

वर्ग.

घन.

$\frac{709}{148}$	$\frac{491409}{28964}$	$\frac{344472109}{3944312}$
$\frac{940}{941}$	$\frac{94600}{94889}$	$\frac{2744000}{2803229}$
$\frac{345}{993}$	$\frac{126025}{12769}$	$\frac{44738875}{1442797}$

भूमीचे १०० एकरांतून, यांचे  $\frac{2}{3}$  वजाकरून, बाकीला ५० एकर मिळवून, नंतर त्या वेरिजेचे  $\frac{1}{2}$  काढून उत्तर काय होईल ? उत्तर,  $49 \frac{11}{29}$ .

१२१. एक पूर्णांक दुसऱ्ये पूर्णांकांने भागणे, इणजे १०८ यांस ९ यांर्णी भागणे, तर पहिल्याने याप्रमाणे प्रश्न उत्पन्न होतो, अनेक नवांचे वेरिजेने, १०८ उत्पन्न होतील की काय ? जर होतील, तर किती वेळा ९ घेतले पाहिजेत ?

मनांत आण, की  $\frac{2}{3}$  आणि  $\frac{1}{2}$ , असे दोन अपूर्णांक घेतले, आणि याप्रमाणे विचारिले, की  $\frac{1}{2}$  यांस अनेक समभागांत भागून, या अनेक भागांची वेरिज करून,  $\frac{1}{2}$  हे उत्पन्न होतील की काय ? होतील, तर  $\frac{1}{2}$ , यांस किती समभागांत भागावै, आणि यांतून कितीकांची वेरिज घेतली पाहिजे ? या प्रश्नाचा उलगडण्यास  $\frac{2}{3}$  यांस  $\frac{1}{2}$  यांर्णी भागणे असे इणतात ; आणि  $\frac{1}{2}$  यांचे जे भाग केले आहेत ती भागसंख्या छेदस्थळीं, आणि या भागांतून जितके भाग घेतले, ती भागसंख्या अंशस्थळीं मांडल्याने जो अपूर्णांक होतो, त्यास  $\frac{1}{2} : \frac{1}{2}$  यांच्या भागाकार इणतात. अशा प्रश्नाचे उलगडणे या पुढील प्रमाणे आहे ; (१२१) प्रमाणे या दोन अपूर्णांकांस समछेद कर, इणजे (१०८) प्रमाणे यांची किमत बदलत नाही ; त्यांची रूपे तर  $\frac{1}{2}$  आणि  $\frac{1}{2}$  होतात. तर आतां प्रश्न हाच आहे, की  $\frac{1}{2}$  यांस कांही समभागांत भागून, या भागांतून कांही भाग घेऊन,  $\frac{1}{2}$  उत्पन्न करावे. १ यास १५ समभागांत भागून यांतून १२ घेतल्याने  $\frac{1}{2}$  उत्पन्न होतात, तर  $\frac{1}{2}$  यांस १२ समभागांत



घेतले, तर  $\frac{1}{5}$  उत्पन्न होतील. यामुळे, (१०८) प्रमाण, दूद किंवा  $\frac{1}{2}$  यांस उत्पन्न करायासाठी  $\frac{1}{5}$  किंवा  $\frac{1}{4}$  यांस  $\frac{1}{2}$  समभागांत भागून, त्यांतन  $\frac{1}{2}$  घेतले पाहिजेत; इणजे,  $\frac{1}{2}$  हा भागाकार आहे. जर पूर्वप्रमाणे  $\frac{2}{3}$  यांस भाज्य, आणि  $\frac{1}{4}$  यांस भाजक द्याणतात, तर या पक्षांत भागाकार या पुढील रितीपासून निघतो, आणि लक्षांत येईल, कीं ही कम्बना सर्व दुसऱ्या पक्षांसहि लागू होईल:

भाज्याचा अंश गुणिला भाजकाचा छेद, याचे वरोबर भागाकाराचा अंश आहे. आणि भाज्याचा छेद गुणिला भाजकाचा अंश, याचे वरोबर भागाकाराचा छेद आहे. या दोन्ही पक्षांत काय उत्तर याचे हैं ताढून पाहिल्याने ही रीति मुणाकाराचे रितीची उलट आहे हैं लक्षात येईल.  $\frac{1}{4}$  यांस  $\frac{1}{2}$  यांणीं गुणायाचे, तर या पुढील प्रमाणे प्रभ होतो, जर  $\frac{1}{2}$  याचे  $\frac{1}{2}$  भाग कसून, त्यांतून  $\frac{1}{2}$  भाग घेतले, तर एकंमाचा किंती भाग घेतला आहे? याचे उत्तर  $\frac{1}{2}$ , किंवा  $\frac{1}{2}$  आहे. तुन;  $\frac{1}{2}$  यांस  $\frac{1}{4}$  यांणीं भागाणे, तर या पुढीलप्रमाणे प्रभ होतो,  $\frac{1}{2}$  है  $\frac{1}{4}$  यांचा कोणता भाग आहे? याचे उत्तर  $\frac{1}{2}$ .

१३२. ही रीति केव्हां केव्हां सुलभ करितां येईल, असे या पुढील उदाहरणापासून समजेल.  $\frac{1}{2}$  यांस  $\frac{1}{4}$  यांणीं भाग. पहा कीं  $\frac{1}{6}$  हे  $4 \times 4$  आहेत, आणि  $\frac{1}{8}$  हे  $4 \times 7$  आहेत;  $\frac{1}{3}$  हे  $3 \times 11$  आहेत, आणि  $\frac{1}{6}$  हे  $3 \times 9$  आहेत; यामुळे ते दोन अपूर्णांक  $\frac{4 \times 4}{3 \times 9}$  आणि  $\frac{4 \times 7}{3 \times 9}$  या प्रमाणे आहेत, आणि रितीप्रमाणे यांचा भागाकार  $\frac{4 \times 4 \times 3 \times 5}{3 \times 9 \times 8 \times 7}$  आहे, अंश आणि छेद या दोहोंतहि  $3 \times 8$  आहेत. यावरून (१०८) प्रमाणे ती अपूर्णांक  $\frac{4 \times 4}{3 \times 9}$  अथवा  $\frac{1}{2}$  यांचे वरोबर आहे. यावरून तरचे कलमातील रितीत या पुढीलप्रमाणे फेर करितो येतो; दोन अंश अथवा दोन छेद यांस जर साधारण भाजक असेल, तर याणे ते भागून भाज्याचे स्थळी भागाकार कामात व्याख्या.

१३३. अपूर्णांकास पूर्णांकाने भागते समयी, जसे,  $\frac{1}{2}$  यांस  $\frac{1}{5}$  नी भागते समयी,  $\frac{1}{5}$  हे  $\frac{1}{5}$  याप्रमाणे अपूर्णांक आहेत असे जाणावें. द्याणजे रितीप्रमाणे  $\frac{1}{2}$  हा भागाकार येतो. यावरून अपूर्णांकास पूर्णांकाने भागायाचे असेल, तर अपूर्णांकाचे छेदास पूर्णांकाने गुणावें.

भाज्य.	भाजक.	भागाकार.
$\frac{4}{3}$	$\frac{6}{11}$	$\frac{4}{11}$
$\frac{467}{951}$	$\frac{907}{101}$	$\frac{47167}{136957}$
$\frac{7013}{5071}$	$\frac{601}{11}$	$\frac{13}{861}$
$\frac{1 \times 1 \times 1}{5} - \frac{2}{17} \times \frac{2}{17} \times \frac{2}{17}$ , आणि	$\frac{6}{11} \times \frac{6}{11} - \frac{3}{11} \times \frac{3}{11}$ , यांचा किंमती काय?	
$\frac{1}{5} - \frac{2}{17}$	$\frac{6}{11} - \frac{3}{11}$	

उत्तरे,  $\frac{555}{7225}$ , आणि १.

कोणी पुरुष अ, एक शेत १२ दिवसांत कापितो, तेंच शेत ब, ६ दिवसांत कापितो, आणि क, तेंच शेत ४ दिवसांल कापितो; तर ते सगळे मिळून तें शेत किती दिवसांत कापितील?† उत्तर, २ दिवसांत.

एक टांक्यास ४ नळ आहेत, आणि ते प्रत्येक निरनिराळे सोडिले असतां १२, ११, १०, आणि ९ तासांत तें टांके भरितात, तर ते सगळे एकदांच सोडिले असतां किती काळांत भरतील? उत्तर, २  $\frac{454}{763}$  तास.

१३४. या अध्यायांतील मुख्य परिणाम बीजगणितानें या पुढीलप्रभागें दाखवितां येईल; अ, ब, क, इत्यादि कोणायाहि पूर्णांकांचे स्थळीं घेतले आहेत असें मनांत आण. तर

$$(107) \text{ प्रमाणे } \frac{\alpha}{\beta} = \frac{1}{\beta} \times \alpha \quad (108) \text{ प्रमाणे } \frac{\alpha}{\beta} = \frac{\alpha \beta}{\beta \beta}$$

$$(109) \text{ प्रमाणे } \frac{\alpha}{\beta} \text{ आणि } \frac{\alpha}{\beta} \text{ हे } - - - \frac{\alpha \beta}{\beta \beta} \text{ आणि } \frac{\alpha \beta}{\beta \beta} \text{ याप्रमाणे आहेत}$$

$$(110) \text{ प्रमाणे } \frac{\alpha}{\beta} + \frac{\beta}{\beta} = \frac{\alpha + \beta}{\beta} \quad \frac{\alpha}{\beta} - \frac{\beta}{\beta} = \frac{\alpha - \beta}{\beta}$$

$$(111) \text{ प्रमाणे } \frac{\alpha}{\beta} + \frac{\beta}{\beta} = \frac{\alpha + \beta}{\beta} \quad \frac{\alpha}{\beta} - \frac{\beta}{\beta} = \frac{\alpha - \beta}{\beta}$$

† हें आणि पुढील उदाहरणे करण्याची दिति याप्रमाणे आहे; प्रत्येक मनुष्य जितके दिवसांत शेत कापितो त्या दिवसाची संख्या जर दिली आहे, तर प्रत्येक मनुष्य त्या शेताचा किती भाग एक दिवसांत कापितो हे काढिता येईल, आणि त्यावरून सगळे मिळून एक दिवसांत किती कापितील हे कळेल; नंतर, तें सर्व काम करण्यास त्या सर्व मनुष्यांस किंती दिवस लागतील हे काढिता येईल.




$$\text{अथवा } \frac{\frac{अ}{क}}{\frac{न}{उ}} = \frac{अउ}{कन}$$

१३५. जरी अक्षरे अपूर्णाकांचे जागी घेतली तरी, हीं वरची उत्तरे खरीं आहेत. उदाहरण,  $\frac{अ}{क}$  हा अपूर्णाक घे, याचे अंश आणि छेद

अपूर्णाक आहेत, आणि यांस  $\frac{अ}{क}$  या अपूर्णाकाने गुण, यापासून  $\frac{अ}{क}$  कृत असे होते, हे (१२१) प्रमाणे  $\frac{अउजफ}{कफकह}$  आहे, याचे अंश आणि छेद यांस (१०८) प्रमाणे इफ यांणी भागिले असतां,  $\frac{अउ}{क}$  होतो. परंतु मुळचा

अपूर्णाक  $\frac{अउ}{क}$  आहे; यावरून  $\frac{अ}{क} \times \frac{इ}{उ}$  हे (१२४) कलमांतील दुसऱ्या सारणीसाठी मिळते आहे. याचप्रमाणे जेव्हां अक्षरे अपूर्णाकांचे ठिकाणी घेतली आहेत, अयथा तीं काढून यांचे जागी अपूर्णाक मांडिले आहेत, तेव्हा (१२४) कलमांतील बाकीचा दुसऱ्या सारणी खाला आहेत असे दाखविता येईल. जा सर्व सारिणी या पुस्तकांत सिद्ध केल्या आहेत, या जेव्हां पूर्णाकांचे ठिकाणी अपूर्णाक लिहिव्यात, तेव्हांहि तशाच खाल्या आहेत. उदाहरण, (५४) कलमांत, (म+न)अ=मअ+नअ. आतां म, न, आणि अ, हे अनुक्रमाने  $\frac{ए}{क}, \frac{ए}{स}, \frac{ए}{र},$  आणि  $\frac{अ}{क}$  याप्रमाणे अपूर्णाक आहेत असे मनात आण. तर म+न, हे  $\frac{ए}{क} + \frac{ए}{स}$ , अथवा  $\frac{एस+एर}{कस}$  आहेत, आणि (म+न)अ, हे  $\frac{एस+एर}{कस} \times \frac{अ}{क},$  अथवा  $\frac{एसक+एरक}{कसक}$  अथवा  $\frac{एसर+एरस}{कसक}$  आहेत. परंतु हे (११२) प्रमाणे  $\frac{एसन}{कसक} + \frac{एरन}{कसक}$  आहेत, हे  $\frac{एन}{क} + \frac{एन}{सक}$  याचे बरोबर आहेत, कांकी (१०८) प्रमाणे  $\frac{एसन}{कसक} = \frac{एन}{क}$  आणि  $\frac{एरन}{कसक} = \frac{एन}{सक}$  परंतु  $\frac{एन}{क} = \frac{ए}{क} \times \frac{ए}{क}$  आणि  $\frac{एन}{सक} = \frac{ए}{स} \times \frac{ए}{क}$  यामुळे (म+न)अ, अथवा  $(\frac{ए}{क} + \frac{ए}{स}) \frac{अ}{क} = \frac{ए}{क} \times \frac{अ}{क} + \frac{ए}{स} \times \frac{अ}{क}.$  याचप्रमाणे बाकीचा सारणीविषयी हीच गोष्ट सिद्ध करिता येईल.

† जी शीजरूप पद्धती यात्तार कामात येतो तो स सारणी असे नाह दिले आहे.



$$\frac{अ \times क + व \times ग}{अ + व} = \frac{अकफह + वजडग}{अहउह + वकफग}$$

$$\frac{व}{अ + व} = \frac{व}{अव + १}$$

$$\frac{१}{अ + \frac{१}{व+क}} = \frac{१}{अ + \frac{क}{वक+१}} = \frac{वक+१}{अवक+अ+क}$$

$$\text{जसे } \frac{१}{६+\frac{१}{७+८}} = \frac{१}{६+\frac{८}{५७}} = \frac{५७}{३५०}$$

जा रिती सर्व अंकांविषयीं खन्या अशा सिद्ध केल्या आहेत, या जेव्हां अकांचा जागीं अक्षेत्र घेतलीं असतील, तेव्हा लागू करितां येतील.

## सहावा भाग.

### दशांश अपूर्णांक.

१२६. अपूर्णांकांचा मोठेपणा ताढून पडण्याकरितां, या अपूर्णांकांस समछेद करावे लागतात, हे (२१२) आणि (१२१) कलमात पाहिले. अपूर्णांकांस निरनिराळे छेद असतां, यांशी कृति करितां येती यापेक्षां यांस समछेद केल्यावर यांशीं कृति, किती त्वरित होती हैंहि वर पाहिले. या कारणावरून जा जा गणिताचा भागांत अपूर्णांकांची गणज लागती, या ठिकाणीं जा अपूर्णांकांस समछेद आहेत, अथवा जांस समछेदरूप लवकर देतां येईल, यांशीबाबू दुसरे अपूर्णांक कामात घेत नाहीत, असी चाल पडून गेली आहे. आतां, सर्व अंकातून जांशीं कृति करायास सोपें पडते, ते अंक १ यावर शून्ये असे असतात, जसे १०, १००, १०००, इत्यादि. या अंकांस दशागुणक



सतो, यास दशांश अपूर्णांक हणतात, अथवा सामान्यतः दशांश हणतात.

१३७. पूर्णांकास दशांश अपूर्णांकाचे रूप, अथवा दशांश अपूर्णांकास दुसऱ्या दशांश अपूर्णांकाचे रूप, सहज रितीने देतां येईल. उदाहरण, (१०६) प्रमाणे, ९४ हे  $\frac{९४}{१०}$  अथवा  $\frac{९४००}{१००}$ ,  $\frac{९४०००}{१०००}$  इयादि आहेत; आणि (१०८) प्रमाणे,  $\frac{३}{१०}$  हे  $\frac{३}{१००}$ , अथवा  $\frac{३००}{१०००}$ , अथवा  $\frac{३०००}{१००००}$  इयादि आहेत. (५७) प्रमाणे कोणत्येहि संख्येचे उजव्ये वाजूस एक शून्य मांडणे, हे आणि त्या संख्येस १० नीं गुणांने हे सारिखेच आहे, आणि (१०८) कलमाप्रमाणे याच रितीने कोणत्याहि अपूर्णांकाचे अंश जितके वेळा १० नीं गुणावे, तितकेच वेळा १० नीं याचे छेदहि गुणावे.

१३८. या नंतर असा प्रभ उत्पन्न होतो, कीं जो अपूर्णांक दशांश नाहीं, यास किमत बदलव्यावाचून दशांशाचे रूप कसे दावे? उदाहरणासाठी  $\frac{७}{१०}$  अपूर्णांक घे, याचे अंश आणि छेद क्रमाने १०, १००, १०००, इयादि यांणीं गुणून,  $\frac{७०}{१६०}$ ,  $\frac{७००}{१६००}$ ,  $\frac{७०००}{१६०००}$ ,  $\frac{७००००}{१६००००}$ , असे अपूर्णांक होतील, आणि त्यांतून प्रत्येक (१०८) प्रमाणे  $\frac{७}{१६}$  यांचे वरोबर आहे. या प्रत्येक अपूर्णांकाचा छेद १६ यांणीं निःशेष भागिला जातो, आणि त्यापासून जे वेगळाले भागाकार येतात, ते हे पुढील दशगुणक अंक आहेत, हणजे, १०, १००, १०००, १००००, इयादि. यामुळे त्या अपूर्णांकांतील कोणत्याहि एकाचा अंश १६ यांणीं निःशेष भागिला जातो, तर त्याचे अंशाचे अपूर्णांकाचा अंश आणि छेद हेतूनहीं १६ नीं निःशेष भागिले जातील. असा भागाकार केल्यावर (१०८) प्रमाणे अपूर्णांकाचा किमत बदलव्यावाचून, दुसरा एक अपूर्णांक निघेल, जावा छेद या पुढील एकादा दशगुणक अंक होईल, हणजे, १०, १००, १०००, इयादि. आणि त्याची किमत  $\frac{७}{१६}$  यांचे वरोबर होईल. आता, ७०, ७००, ७०००, ७००००, इयादि यातून कोणता परिव्याने १६ यांणीं निःशेष भागिला जातो हे शोधायाचे राहिले.

$\frac{1}{16} \times 70(4)$	$\frac{1}{16} \times 700(43)$	$\frac{1}{16} \times 7000(437)$	$\frac{1}{16} \times 90000(4375)$
$\frac{4}{6}$	$\frac{6}{60}$	$\frac{6}{60}$	$\frac{6}{60}$
$\frac{48}{92}$	$\frac{88}{120}$	$\frac{88}{120}$	$\frac{88}{120}$
	$\frac{112}{8}$	$\frac{112}{8}$	$\frac{112}{8}$
		$\frac{8}{0}$	$\frac{8}{0}$
			$\frac{0}{0}$

तर, असे दिसते, कीं ७०००० हे या अंशांतून पहिल्याने १६ यांणी निःशेष भागिले जातात. परंतु वरचा प्रत्येक भागाकार मांडण्याचे प्रयोजन नाही, कांकीं शेवटल्या भागाकारांत सर्व पूर्वीचे भागाकार आले आहेत हे सप्ट आहे. तर शून्यांची संख्या अनंत आहे असे मानून, कृति चालवाची, आणि जेव्हांचा काकी शून्य राहील तेहां थांवावे, आणि जितकीं शून्ये कामांत घेतलीं असतील, तीं मोजावीं. या पक्षांत, ७०००० हे  $\frac{1}{16} \times 8375$  आहेत, तर  $\frac{70000}{160000}$  हा  $\frac{16 \times 8375}{16 \times 10000}$ , अथवा  $\frac{8375}{10000}$  हा इच्छिला अपूर्णांक होईल.

यामुळे, अपूर्णांकास दशांस अपूर्णांकाचे रूप देण्यासाठी, अंशाचे उजव्येकडे शून्ये मांडून, वाकी न राही तोंपर्यंत छेदाने भाग. जो भागाकार येईल तो इच्छिलेल्या अपूर्णांकाचा अंश होईल, आणि भागाकार करायासाठी जितकीं शून्ये कामांत आणिलीं असतील, तितकीं शून्ये १ याचे उजव्येकडे मांडिल्याने इच्छिलेल्या अपूर्णांकाचा छेद होईल.


### अभ्यासाकरितां उदाहरणे.

या पुढील अपूर्णांकांस दशांस अपूर्णांकांचे रूप दे.

$$\frac{1}{2}, \frac{1}{4}, \frac{2}{4}, \frac{1}{5}, \frac{3927}{1250}, \text{ आणि } \frac{453}{6250}$$

$$\text{उत्तर. } \frac{5}{10}, \frac{25}{100}, \frac{6}{100}, \frac{2}{100}, \frac{39496}{100000}, \text{ आणि } \frac{7248}{10000}$$

१३९. बहुतकरून असे पक्ष असतात, कीं शून्ये मांडिल्याने अपूर्णांकांचे रूप देण्यासाठी, अंशाचे उजव्येकडे शून्ये मांडून, वाकी न राही तोंपर्यंत छेदाने भाग. जो भागाकार येईल तो इच्छिलेल्या अपूर्णांकाचा अंश होईल, आणि भागाकार करायासाठी जितकीं शून्ये कामांत आणिलीं असतील, तितकीं शून्ये १ याचे उजव्येकडे मांडिल्याने इच्छिलेल्या अपूर्णांकाचा छेद होईल.



र्णकाचा अंश कधीहि छेदानें निःशेष भागिता येत नाही. उदाहरण,  
उयास दशांश अपूर्णकाचे रूप देऊन पहा.

एधे भागाकारात १,४,३,८,५,७, हे अंक क्रमानें पुनः पुनः येतात; यामुळे तु यास दशांश अपूर्णांकाचेहरूप देतां येत नाही. तथापि भागाकारात्तन १४२८५७१४२८५७, इत्यादि अनेक संख्या अंशाचेस्थळी घेतल्या, आणि इतकाच भागाकार करायासाठी जितकीं शून्यें कामांत आणिलीं, तितकीं १ चे उजव्येकडे मांडून, तीं छेदस्थळीं माडिलीं, तर तु चे फार थोड्ये अंतरानें एक अपूर्णांक मिळेल, आणि अंशाचेस्थळीं अधिक अंक घेतले, आणि छेदाचेस्थळीं अधिक शून्ये घेतली, तर अंतर पूर्वपेक्षां कमी होईल.

गांधी वरोचर नाहात.		
जसें, $\frac{9}{10}$ हे $\frac{9}{10}$ पेक्षां $\frac{3}{70}$ { इतक्यानें कमी आहेत. } परंतु $\frac{3}{70}$ हे $\frac{1}{10}$		
$\frac{18}{100}$ हे $\frac{9}{10}$ . . . . . $\frac{2}{700}$ . . . . . $\frac{2}{700}$ हे $\frac{1}{100}$		
$\frac{182}{1000}$ हे $\frac{9}{10}$ . . . . . $\frac{6}{7000}$ . . . . . $\frac{6}{7000}$ हे $\frac{1}{1000}$		
$\frac{1828}{10000}$ हे $\frac{9}{10}$ . . . . . $\frac{8}{70000}$ . . . . . $\frac{8}{70000}$ हे $\frac{1}{10000}$		
$\frac{18284}{100000}$ हे $\frac{9}{10}$ . . . . . $\frac{5}{700000}$ . . . . . $\frac{5}{700000}$ हे $\frac{1}{100000}$		
$\frac{182847}{1000000}$ हे $\frac{9}{10}$ . . . . . $\frac{3}{7000000}$ . . . . . $\frac{3}{7000000}$ हे $\frac{1}{1000000}$		
इत्यादि.	इत्यादि	

पहिल्या उम्हा ओळींत दशांश अपूर्णांक आहेत, आणि ते  $\frac{1}{7}$  चे ज-  
वळ जवळ येतात, असें तिसऱ्ये ओळीवरून दिसते. यामुळे  $\frac{1}{7}$  याचे केवळ  
वरोनरीचा दशांश अपूर्णांक जरी काढिता येत नाही, तथापि त्याशी  
हव्या तिरक्षणा लहान अंतराने भिन्न असा अपूर्णांक काढिता येईल.  
ही गोष्ट मा पुढीलप्रमाणे दाखविता येती;  $\frac{1}{7}$  यास एकमाचे एक दश-  
लक्षांशा इतकी चूक न येता दशांश अपूर्णांकाचे सूप वावयाचे आहे

त्या दाहास ७ याणा भाग; ह्याणजे याप्रमाणे होईल

$$\frac{9}{9} = \frac{9000000}{9000000} = \frac{982649}{9000000}$$

जर अंशांतील  $\frac{1}{9}$  हा अपूर्णांक सोडून दिला, तर जे परिमाण सोडून दिलें, ते वास्तवीक एकमाचा एक दशलक्षांशाचा उ वा भाग आहे; अथवा एकमाचा एकदशलक्षांशपेक्षां ते परिपाण कमी आहे. यामुळे  $\frac{182857}{9000000}$  हा इच्छिला अपूर्णांक आहे.

## अभ्यासाकरितां उदाहरणे

$\frac{3}{21}$ ,  $\frac{17}{143}$  आणि  $\frac{1}{247}$ , या अपूर्णांकांचे मागीलप्रमाणे कोष्टक कर.

**३१** { याचे भागाकारांत हे पुढील } ३२९६७०, ३२९६७०, इयांदि,

$\frac{1}{247} \cdot \dots \dots \dots \{ 80884529945451891900 \}$  इत्यादि.

१३०. भागाकारांत वरप्रमाणे क्रमाक्रमानें अंकांचे पुनःपुनः येण्या-  
चे कारण हेच आहे; जर १०००, इत्यादि अंकांस २४७ यांजी भा-  
गिले, तर भागाकार करितानां जी प्रथेक बाकी येती, ती २४७ पेक्षां  
कमी आहे, ह्याणून ती बाकी० किंवा २४६ यांचे मागला कोणताहि  
अंक येईल. यावरून, जर बाकी कधीहि० होत नाहीं, तर भागाकार  
हवा तितका चालविळ्याने, एकादी बाकी पुनः दुसरे वेळी० येईल, मनांत  
आण, की पहिल्या सगळ्या २४६ बाक्या केवळ निरनिराळ्या आहेत,  
ह्याणजे, या १,२,३, इत्यादिपासून २४६ पावेतो आहेत, आणि यांच्या  
क्रम बरोबर नाहीं. २४७ वी बाकी २४७ यांचे बरोबर येत नाहीं, यामुळे०  
जा बाक्या पूर्वी आल्या, यांतून एकादीचे बरोबर २४७ वी बाकी होईल,  
तर जा ठिकाणची बाकी कांही पूर्वीचे बाकी बरोबर येती, या ठिका-  
णापासून भागाकारांतील पूर्वीचे अंक क्रमानें पुनःपुनः येतील, हे स्पष्ट आहे.

१३१. जर व्हातेक अपूर्णांकांस दशांशांचे स्पृ देतां येत नाहीं, तर दशांश अपूर्णांकांचा उपयोग काय, असा प्रभ फारकरून उत्पन्न होईल? यास उन्ह हेच आहे; कीं व्यवहारी अपूर्णांकांची मिळवणी, वजाबाबी, गुणाकार, आणि भागाकार, करण्याचा रितीपेक्षां दशांशांची, मिळ-

वणी, वजावाकी, गुणाकार, भागाकार करण्याचा रिती फार सोप्या आहेत; आणि जरी सर्व व्यवहारी अपूर्णांकांस दशांशाचे रूप देतां येत नाहीं, तथापि या प्रत्येक अपूर्णांकांचे जवळ जवळ असे दशांश अपूर्णांक काढितां येतात, आणि व्यवहारी अपूर्णांकांचे स्थळी हे दशांश अपूर्णांक घेतल्यानें जी कांहीं चूक होती, ती लक्षांत घेण्याजोगी नसती. उदाहरण, मनांत आण, कीं एक इंचास एक कोटी संमभागांत भागिला आहे, तर त्यांतील एक भाग डोळ्यांनीं दिसणार नाहीं. यामुळे सूक्ष्म मानाची जरी गरज असली, तरी लांबी मोजण्यांत इंचाचा कोट्यांशाची चूक असली तरी कांहीं चिंता नाहीं. आतां, (१२९) कलमांतील कोष्टक वाढविल्यानें  $\frac{142857}{10000000}$  हा अपूर्णांक  $\frac{1}{7}$  पेक्षां  $\frac{1}{10000000}$  इतक्यानें भिन्न नाहीं; आणि जर हे दोन अपूर्णांक इंचाचे भाग दाखवितात, आणि त्यांचे अंतर अतिलहान, दिसण्या जोगे नाहीं, ह्यानून पहिला अपूर्णांक दुसऱ्याचे जागीं घेतां येईल. व्यवहार कामांत अंकगणित लाविले असतां, कांहीं चुकी वांचून कोणताहि पदार्थ केवळ वरोवर असा मोजतां येत नाहीं, तो पदार्थ लांबी, वजन, किंवा दुसरी कांहीं महत्वाची जात असो. यामुळे दशांश अपूर्णांकांशिवाय दुसरे कांहीं जातीचे अपूर्णांक कामांत घेण्याचे प्रयोजन नाहीं; कां कीं दुसऱ्या कांहीं रितीनें एकादें परिमाण जितके चुकी वांचून दाखवितां येतें, याच प्रमाणे दशांशानें चुकी वांचून दाखवितां येईल.

अभ्यासाकरितां उदाहरणे.

या पुढील अपूर्णांकांहून,  $\frac{1}{100000000}$  इतक्यानें भिन्न नाहींत असे दशांश अपूर्णांक काढ.

$\frac{1}{3} \dots$ उत्तर	$\frac{33333333}{100000000}$	$\frac{113}{345} \dots$ उत्तर	$\frac{31830985}{100000000}$
$\frac{5}{7} \dots$ उत्तर	$\frac{57142857}{100000000}$	$\frac{345}{113} \dots$ उत्तर	$\frac{314949292}{100000000}$

१३२. प्रत्येक दशांशास असे रूप देतां येईल, कीं त्यांत एकादा पूर्णांक आणि कांहीं सरळ दशांश येतील, अथवा नुसते सरळ दशांश येतील, आणि या प्रत्येक दशांशाचा अंशाचा ठिकाणीं केवळ एक अंक येईल. उदाहरण,  $\frac{147326}{1000}$  हा अपूर्णांक घे. (११९) प्रमाणे  $\frac{147326}{1000}$  हे  $\frac{147}{1000}$   $\frac{326}{1000}$  आहेत; आणि  $\frac{326}{1000}$  हे  $\frac{300}{1000}$ , आणि  $\frac{20}{1000}$ , आणि  $\frac{6}{1000}$ , याचे वरोवर आहेत; (१३२) प्रमाणे  $\frac{326}{1000} = \frac{300}{1000} + \frac{20}{1000} + \frac{6}{1000}$ .

$\frac{6}{1000}$  परंतु  $(10)$  प्रमाणे  $\frac{300}{1000}$  हे  $\frac{3}{10}$  आहेत, आणि  $\frac{20}{1000}$  हे  $\frac{2}{100}$  आहेत. यामुळे  $\frac{147326}{1000}$  हे  $14\frac{7}{10} + \frac{3}{10} + \frac{2}{100} + \frac{6}{1000}$  आहेत. आतां, कोणतीही दुसरी संख्या घे, जसे  $147326$  हे अंक घे, आणि कांही अपूर्णांक कर जांचे अंशस्थळी ही संख्या असेल, आणि त्यांचे छेदस्थळी  $1, 10, 100, 1000, 10000, 100000$ , इत्यादि येतील, आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे या अपूर्णांकांस पूर्णांक आणि सरल दशांश अपूर्णांकांचे रूप दे, असें केल्याने हा पुढील कोष्टक उत्पन्न होईल.

$$\begin{aligned}
 & \frac{147326}{1000} = 147326 + \frac{6}{1000} \\
 & \frac{147326}{100} = 147326 + \frac{2}{100} \\
 & \frac{147326}{1000} = 147326 + \frac{3}{1000} \\
 & \frac{147326}{10000} = 147326 + \frac{2}{10000} \\
 & \frac{147326}{100000} = 147326 + \frac{3}{100000} \\
 & \frac{147326}{1000000} = 147326 + \frac{2}{1000000} \\
 & \frac{147326}{10000000} = 147326 + \frac{3}{10000000} \\
 & \frac{147326}{100000000} = 147326 + \frac{2}{100000000} \\
 & \frac{147326}{1000000000} = 147326 + \frac{3}{1000000000}
 \end{aligned}$$

दशांश अपूर्णांकांचे पृथक्करण.



वरचा कोष्टक शिकणाराने आपणच लिहावा, नंतर या पुढील उदाहरणांपासून दुसरे कोष्टक करावे.

अभ्यासाकारितां उदाहरणे.

या पुढील अपूर्णांकांस पूर्णांक, आणि अधिक सरल अपूर्णांक रूप दे;

<u>३१४९५९२६</u> , १०	<u>३१४९५९२६</u> , १००, इत्यादि.
<u>२७०००३१</u> , १०	<u>२७०००३१</u> , १००, इत्यादि.
<u>२०७३०००</u> , १०	<u>२०७३०००</u> , १००, इत्यादि.
<u>३३३१३०३</u> , १०००	<u>३३३१३०३</u> , १००००, इत्यादि.

१३३. वरचे कोष्टकांत, आणि या सारिख्याच दुसऱ्या केलेन्या कोष्टकांत, जा अपूर्णांकापासून पूर्णांक येतात, त्यांस पाहिले असतां, वरें दिसेल, की, ते याप्रमाणे मांडितां येतील; अपूर्णांकाचे छेदस्थळीं जितकीं शून्ये भावेत, तितके अंशाचे उजव्ये कडील अंक विटूने, किंवा दुसऱ्ये कांही सुणेने वेगळे कर. तर

जेव्हां अपूर्णांक  $\frac{147326}{10}$  आहे, तेव्हां  $14732\cdot6$  याप्रमाणे होईल  
 - - - - -  $\frac{147326}{100} - - - - - 1473\cdot26 - - - - -$   
 - - - - -  $\frac{147326}{1000} - - - - - 147\cdot326 - - - - -$   
 - - - - - इत्यादि. - - - - - इत्यादि. - - - - -

अपूर्णांकापासून जे पूर्णांक निघतात, ते विटूचे डाव्येकडचे अंक आहेत. विटूचे उजव्ये कडचा पहिला अंक, तो अशा अपूर्णांकाचा अंश आहे, जाचा छेद १० आहे, तरें उजव्येकडचा दुसरा अंक, तो अशा अपूर्णांकाचा अंश आहे, जाचा छेद १०० आहे, आणि इत्यादि. जा अपूर्णांकापासून पूर्णांक निघत नाहीं त्यांविषयीं आतां विचार करिवो.

१३४.  $\frac{147326}{1000000}$  हा अपूर्णांक घे, यांत छेदस्थळीं जितकीं, शून्ये भावेत, तितके च अंशस्थळीं अंक भावेत. वर संगीतल्या रितीप्रमाणे

अंशाचे सर्व अंकांपूर्वी बिंदू मांडून यांस जर वेगळे केले, जसे, १४७३२६, तर (१३३) कलमांत जे सांगीतले ते येथे लागू होते; कां की,  $\frac{147326}{1000000}$  यास वरचे कोष्टकांत पाहून, तो पुढील प्रमाणे आहे असे दिसेल,

$$\frac{1}{10} + \frac{4}{100} + \frac{7}{1000} + \frac{3}{10000} + \frac{2}{100000} + \frac{6}{1000000}$$

$\frac{147326}{10000000}$  हा दुसरा अपूर्णांक घे; वरचे कोष्टकावरून तो याप्रमाणे आहे,

$$\frac{1}{100} + \frac{4}{1000} + \frac{7}{10000} + \frac{3}{100000} + \frac{2}{1000000} + \frac{6}{10000000}$$

या उदाहरणांत १ यास १० यांणी भागिले नाही, परंतु १०० नी भागिले आहे; यामुळे, जर सर्व अंशांकांचे पूर्वीच बिंदू मांडिला, तर वरची रीति खरी नाही, कां की बिंदूचे उजव्येकडील पहिल्ये अंकाचा जो छेद, तो रितीप्रमाणे दुसऱ्ये स्थळींचा असावा, तसा दुसऱ्या स्थळींचा जो छेद, तो तिसऱ्या स्थळीं असावा, आणि याप्रमाणे पुढे. तर या पक्षांत वरची रीति लागू करायासाठी, असी योजना केली पाहिजे, की १ हा बिंदूचे उजव्येकडचा दुसऱ्ये स्थळीं येईल. ह्याणजे १ आणि बिंदू यांचे मध्ये शून्य मांडिल्याने असे होईल, ज्ञासे, १०१४७३२६. हे खरे आहे, कां की वरचा रितीप्रमाणे यांस मांडिले असतां याप्रमाणे होईल,

$$\frac{1}{10} + \frac{4}{100} + \frac{7}{1000} + \frac{3}{10000} + \frac{2}{100000} + \frac{6}{1000000}$$

आतां हे तर वरचे प्रमाणेच आहे, कां की  $\frac{1}{10}$  बरोबर ० आहे, ह्याणने ते पद कामांत आणण्याचे प्रयोजन नाही.

याचप्रमाणे, जर अंशस्थळींचे अंकांपेक्षां छेदस्थळीं दोन शून्ये अधिक असतील, तर बिंदू आणि अंशांतील पहिला अंक यांमध्ये दोन शून्ये मांडिल्याने वरची रीति खरी लागू होईल. यामुळे विस्ताराने रीति, सांगीतली असतां, ती या पुढीलप्रमाणे आहे;

कोणत्याहि दशांश अपूर्णांकास, पूर्णांक आणि अधिक सरळदशां-

शाचें रूप देण्यासाठी, किंवा जा अपूर्णांकांत पूर्णांक नसेल यास सरळ दशांशरूप देण्यासाठी, छेदांत जितकीं शून्ये आहेत, तितके अंक अंशांतून विंदूने वेगळे कर. असें करायास अंशांतील अंक पुरत नाहीत, तर जितकीं स्थळे कमी आहेत, तीं भरायासाठी डाव्येकडे शून्ये मांडून या शून्यांचे पूर्वी विंदू कर. असें केळ्यावर विंदूचे डाव्येकडेस जे अंक येतात, ते सांगीतल्ये अपूर्णांकांतील पूर्णांक आहेत. विंदूचे उजव्येकडे पहिला अंक जाचा छेद १० आहे, दुसरा अंक जाचा छेद १०० आहे, आणि इत्यादि, जे अंक आहेत ते सांगीतल्या अपूर्णांकांचे अपूर्णांक आहेत.

१३५. दशांश अपूर्णांकांस विस्ताराने लिहिण्याची चाल नाही. छेदामध्ये जितकीं शून्ये येतात, तितकीं स्थळे अंशांकांतून विंदूने वेगळीं करायास सोईस पडते. जेव्हां छेदस्थळींचीं शून्ये, अंशस्थळींचे अंकांपेक्षां अधिक आहेत, तेव्हां अंशाचीं अंकस्थळे जितकीं कमी आहेत, तितकीं शून्ये यांचे डाव्येकडेस मांडून, शून्यांचे पूर्वी विंदू मांडितात. जसे,  $\frac{9}{10}$  यास  $^7$ , आणि  $\frac{9}{100}$  यास  $^{107}$  याप्रमाणे मांडितात. हे सर्व अंकलेखन या पुढील कोष्टकावरून एकदांच कळेल, आणि पहिल्ये भागांत जें दशांक अंकलेखन सांगीतले, याशीं हे वरचे लेखन जो संबंध ठेविते तोहि कळेल. पूर्णांकाचे एकं स्थळींचा अंकाचे उजव्ये बाजूस जे जे अंक येतात, ते क्रमाने एकं भागिले  $10, 100, 1000$ , इत्यादि आहेत, परंतु त्याचे डाव्येकडचे अंक एकं गुणिले,  $10, 100, 1000$ , इत्यादि आहेत, असें पाहाण्यांत येईल.

शिकणाराने एर्थे दाखविल्याप्रमाणे दशांशाचा विंदू अंकांचे डोक्यावरोवर अथवा मध्ये संभालून मांडावा, खालीं मांडू नये, कांकीं पुढचा विजादि मोळ्या गणितामध्ये दोन अंकांचा किंवा अक्षरांचा गुणाकार दाखवायासाठी, यांचे मध्ये खालचे आंगास विंदू मांडितात जसे,  $1\frac{5}{16}$ , अ.व, अ+व कन्ज, एर्थे या संख्यांचा किंवा अक्षरांचा गुणाकार तो विंदू दाखवितो.

दयांशु अपर्णाक.

पहिला कौष्टक

तिसरा कोष्ठक

चवथा कोष्टक. १२३४०५६७८९ इतके  
इंच आहेत, तर यांत

१ हा	१०००	इंच आहेत
२ हे	२००	- - - - -
३ हे	३०	- - - - -
४ हे	४	- - - - -
५ हे	५	इंचाचे
६ हे	६	- - - - -
७ हे	७	- - - - -
८ हे	८	- - - - -
९ हे	९	- - - - -
१० हे	१००००	- - - - -
११ हे	११००००	- - - - -
१२ हे	१२००००	- - - - -
१३ हे	१३००००	- - - - -
१४ हे	१४००००	- - - - -
१५ हे	१५००००	- - - - -
१६ हे	१६००००	- - - - -
१७ हे	१७००००	- - - - -
१८ हे	१८००००	- - - - -
१९ हे	१९००००	- - - - -
२० हे	२०००००	- - - - -

१३६. (१०) व्ये कलमांत जें शून्यांपासून कार्य होतें, तेंच कार्य दशांश विदूचे उजव्येबाजूचे शून्यांपासून होतें. तीं शून्ये गणनेत येत नाहीत, परंतु यांचा योगाने यांचे उजव्येकडे जे अंक येतात या अंकांचीस्थळे दाखवितां येतात. पहिल्या भागांत उभ्या ओळी करून यांत जसे अंक मांडिले आहेत, याप्रमाणे एधे मांडिलें असतां तीं शून्ये सोडून देता येतील. जा अंकांशीं तीं शून्ये लागलेलीं असतात, यांपासून तीं वेगळीं आहेत हें जाणायासाठीं, या अंकांस अर्थ बोधक अंक द्याणतात; जसे, १०००३७४७ हे सात अंकस्थळाचे दशांश आहेत, आणि यांत चार अर्थ बोधक अंक आहेत; ३४६ हे तीन स्थळाचे दशांश आहेत, आणि यांत कीन अर्थ बोधक अंक आहेत, इयादि.

१३७. दशांशाचे उजव्ये बाजूस कितीहि शून्ये मांडिलीं तरी याची किमत बदलत नाही. उदाहरण, ३ आणि ३०० हे घे. (१३५) प्रमाणे यांत पहिला  $\frac{३}{१०}$  आहे, आणि दुसरा  $\frac{३००}{१०००}$  आहे, आणि पहिल्याचे अंश आणि छेद १०० यांणीं गुणून दुसरा झाला आहे, आणि (१०८) प्रमाणे हीं सारखींच परिमाणे आहेत.

१३८. दोन अपूर्णांकांस समछेद करायासाठी, जांत अंकांचीस्थळे योडीं आहेत याजवर इतकीं शून्ये मांडावीं, कीं दोन्हीं अपूर्णांकांची अंकस्थळे बरोबर होतील. उदाहरण, ५४ आणि ४३२९७ हे घे. प्रात्यनु पहिला  $\frac{५४}{१००}$  आणि दुसरा  $\frac{४३२९७}{१०००००}$  आहे. (१०८) प्रमाणे पहिल्याचे अंश आणि छेद १०० यांणीं गुण, यावरून तो  $\frac{५४००}{१००००}$  होतो; आणि याचा छेद,  $\frac{५३२९७}{१०००००}$ , याचे छेदावरोबर होतो. परंतु (१३५)

प्रमाणे  $\frac{५४}{१००}$  हा  $५४००$  आहे. दशांश चिन्ह पूर्णांकांचे उजव्येक-डेस मांडिले पाहिजे; जसें, १२९ हे १२९ याप्रमाणे मांडिले पाहिजेत. परंतु असे पक्षांत दशांश चिन्ह बहुतकसून मांडीत नाहीं; तथापिलक्षांत टेक्किले पाहिजे, की १२९ आणि  $१२९\cdot०००$  यांची किंमत सारिखाच आहे; कां कीं यांतून पहिले १२९ आहेत, आणि दुसरे  $\frac{१२९\cdot०००}{१००}$  आहेत.

१३९. मिळवणी, वजाबाकी, गुणाकार, आणि भागाकार, यांचा रिती जा मागील अध्यायांत सांगीतल्या, त्या सर्व अपूर्णांकांस लागू होतात, आणि यामुळे दशांश अपूर्णांकांसहि लागू होतात. परंतु या अध्यायांत दशांश अपूर्णांक मांडण्याची जी रिती दाखविली आहे, तिजवरून या वेगळाल्या रिती लावण्यास सोरें पडतें. आतां या वेगळाल्या पक्षांचा विचार करितो.

मनांत आण, की  $४२\cdot६\cdot३\cdot४$ ,  $४५\cdot२\cdot८\cdot०\cdot६$ ,  $२\cdot०\cdot०\cdot१$ , आणि  $५\cdot४$  यांची बेरीज करायाची आहे. (११२) प्रमाणे यांस समछेद केले पाहिजेत, ह्याणजे (१३८) प्रमाणे यांस समछेदरूप देऊन या पुढीलप्रमाणे मांडितात;  $४२\cdot६\cdot३\cdot४\cdot०$ ,  $४५\cdot२\cdot८\cdot०\cdot६$ ,  $२\cdot०\cdot०\cdot१\cdot०$ , आणि  $५\cdot४\cdot०\cdot०\cdot०\cdot०$ . हे वेगळाले दशांश अपूर्णांक आहेत, जांचे अंश  $४\cdot२\cdot६\cdot३\cdot४\cdot०$ ,  $४\cdot५\cdot२\cdot८\cdot०\cdot६$ ,  $२\cdot०\cdot०\cdot१\cdot०$ , आणि  $५\cdot४\cdot०\cdot०\cdot०\cdot०$  असे आहेत, आणि यांचा साधारण छेद  $१\cdot०\cdot०\cdot०\cdot०$  आहे. (११२) प्रमाणे यांची बेरीज  $\frac{४२\cdot६\cdot३\cdot४\cdot०+४५\cdot२\cdot८\cdot०\cdot६+२\cdot०\cdot०\cdot१\cdot०+५\cdot४\cdot०\cdot०\cdot०\cdot०}{१०\cdot०\cdot०\cdot०}$ , अथवा  $\frac{१४\cdot३\cdot९\cdot१\cdot५\cdot६}{१०\cdot०\cdot०\cdot०}$ , अथवा  $१\cdot४\cdot३\cdot९\cdot१\cdot५\cdot६$  अशी आहे. ही बेरीज करण्याची सोपी रीति पुढील आहे; वेगळाले दशांश एकाखालीं एक मांड, असे कीं यांचीं दशांश चिन्हे एकाखालीं एक येतील, जसें;

$४२\cdot६\cdot३\cdot४$

$४५\cdot२\cdot८\cdot०\cdot६$

$२\cdot०\cdot०\cdot१$

$५\cdot४$

$\underline{१\cdot४\cdot३\cdot९\cdot१\cdot५\cdot६}$

वेगवेगळाल्ये ओळींची बेरीज साध्ये मिळवणीप्रमाणे करून, दशांश चिन्ह दशांश चिन्हाचे खालीं मांड.

## अभ्यासाकरितां उदाहरणे.

$1527+64\cdot732094+200013+000001978;$   
 $2276\cdot3+107+9+26\cdot3172+5672001;$   
 आणि  $1\cdot11+7\cdot7+0029+00182+8838?$

} यांचा वेग  
लाल्या वे-  
रजा काय  
आहेत ?

उत्तर,  $1593\cdot733481378$ ,  $59035\cdot6252$ ,  $9\cdot69912$ .

१४०. मनांत आण, की  $137\cdot321$  यांतन  $9107328$  वजा करायाचे आहेत. या दोन अपूर्णकांस समछेदकरून (१३८) प्रमाणे  $9107328$  आणि  $137\cdot32100$  आहेत. तर यांची वजावाकी  $\frac{93732100-9107328}{90000}$ , अथवा  $\frac{4624776}{100000}$ , अथवा  $46\cdot24776$  आहे. वजावाकी करायासाठी ही पुढील रीति सोपी आहे; लहान संख्या मोळ्ये संख्येखाली मांड, अशी की त्यांचीं दशांश चिन्हे एकाखालीं एक येतील, जसें;

$$\begin{array}{r} 137\cdot321 \\ - 9107328 \\ \hline 46\cdot24776 \end{array}$$

वरचे ओळीतून खालची ओळ वजा कर, आणि जेव्हां एक ओळीत अंक आहे आणि दुसऱ्ये ओळीत नाहीं, तेव्हां मनांत आण की, रिकाम्य जागी शून्य आहे.

## अभ्यासाकरितां उदाहरणे.

$12362-278\cdot22107+5;$   
 $9976\cdot2073942-00183976728;$   
 आणि  $1\cdot2+03+008-0005?$

} हे काय आहेत ?

उत्तर,  $1208\cdot27893$ ,  $9976\cdot20595848272$ ; आणि

१२३३५.

१४१. कोणताहि दशांश,  $10,100,1000$ , इत्यादि पाणी गुणायाचा असेल, तर दशांश विट केवळ उजव्येकडे स सारल्याने गुणाकार होतो. मनांत आण, की  $1\cdot2079$  हे  $100$  पाणी गुणायाचे

(११७) प्रमाणे  $\frac{132079}{100}$ , अथवा १३२०७९ आहे. पुनः, १३०९  
 $\times 100000 = \frac{1309}{100} \times 100000$ , अथवा (११६) प्रमाणे  $\frac{13090000}{1000}$ ,  
अथवा १३०९०० आहेत. या आणि पुढील उदाहरणापासून ही पु-  
ढील रिति निघती; दशांश अपूर्णांकास दशागुणक अंकाने गुणायाचे  
असेल, तर (१२६) प्रमाणे दशागुणक अंकांमध्ये जितकीं शून्यस्थळे  
आहेत, तितकींस्थळे दशांश बिंदू उजव्येकडे सार. असें जेव्हां करि-  
तां येत नाहीं, तेव्हां (१३७) प्रमाणे असे होईपर्यंत दशांशाचे उजव्ये-  
कडे स शून्ये मांड.

१४२. मनांत आण, कीं १७०३६ यांस ४.२७ यांणी गुणायाचे  
आहे. यांतील पहिला दशांश  $\frac{17036}{1000}$ , आणि दुसरा  $\frac{427}{100}$  आहे.  
(११८) प्रमाणे १७०३६ आणि ४२७ यांचा गुणाकारापासून त्या  
अपूर्णांकाचा गुणाकाराचा अंश होतो, आणि १०००, आणि १०० यां-  
चा गुणाकारापासून छेद होतो; यामुळे गुणाकार  $\frac{7274372}{1000000}$ , अथवा  
७२.७४३७२ आहे. १७०३६ आणि ४२७ या दोन संख्या पर-  
स्पर गुणून, आणि १७०३६ आणि ४.२७ यांत जितकीं दशांशस्थळे  
आहेत, तितकीं अंकस्थळे गुणाकारांत दशांश चिन्हाने वेगळी केल्याने  
वरचे काम सोरे पडते, कां कीं दोन दशागुणक संख्यांत जितकीं शून्ये  
आहेत, तितकीं शून्ये यांचे गुणाकारांत येतात.

१४३. आतां हा प्रश्न उत्पन्न होतो; गुण्य आणि गुणक यांमध्ये जि-  
तकीं दशांशस्थळे असतील, तितकीं यांचे गुणाकारांत नसलीं, तर कसे  
करावै? या पक्षांत कसे करावै हे पहायासाठीं, १७२ यांस १०१ यांणी  
गुण, अथवा  $\frac{172}{1000}$  यांस  $\frac{101}{1000}$  यांणीं गुण. या दोहोंचा गुणाकार  
 $\frac{17372}{1000000}$ , अथवा ००१७३७२ आहे, (१३५) प्रमाणे. यामुळे, जेव्हां  
माझान्या कलमाची रीति लागू होण्यांस गुणाकाराचीं अंकस्थळे पुरीं  
होत नाहीत, तेव्हां तीं रिकामीस्थळे भरायासाठीं गुणाकाराचे ढाव्ये-  
कडे शून्ये मांड, आणि यांचे डाव्येकडे स दशांश चिन्ह कर.

आणखी दुसरीं उदाहरणे.

$1001 \times 101$  हे १००००१ आहेत.

$56 \times 10004$  हे ५००५६ आहेत.

असासाकरिता उदाहरणे.

३००२ × ३००२ = ३ × ३ + २ × ३ × ३  
 ११५६०९ × ७४८ = ७४८ × ७४८ - २ × १०९ × ३ + २०९  
 २१७ × १००१ = १००१ × २१७ + १०५ × २१७ + १००१ × २१७  
 } दाखीव?

अपूर्णक.

वर्ग.

घन.

३२९२	$3^2 = 9^2 + 2^2 + 6^2 + 8^2$	$3^3 = 9^3 + 2^3 + 6^3 + 8^3$
०१७३	$0^2 = 1^2 + 7^2 + 3^2$	$0^3 = 1^3 + 7^3 + 3^3$
१४३	$1^2 = 4^2 + 3^2$	$1^3 = 4^3 + 3^3$
०००९	$0^2 = 0^2 + 0^2 + 0^2 + 9^2$	$0^3 = 0^3 + 0^3 + 0^3 + 9^3$

१४

अंकगणिताचा मूळ पीडिका.

६ १४३-१४४.

१४४. कोणताहि दशांश, १०, १००, १०००, इयादि दशगुणक अंकांनी भागायाचा असेल, तर दशगुणक अंकांमध्ये जितकीं शून्यस्थळे असतील, तितकीं स्थळे दशांश विटू डाव्येकडे सारल्यानें भागाकार होतो. असेही करायासाठी भागाकारात अंकस्थळे पुरत नाहीत, तर याचे डाव्येकडे स इतकीं शून्ये मांड, की रिकार्मीस्थळे भरतील, आणि त्याचे पूर्वी दशांश चिन्ह मांड. उदाहरण, १७३४०२२९ यास १००० यांणी भाग, हा दशांश अपूर्णक  $\frac{1734229}{1000}$  आहे, लागेहा

(१०८) ब्रमण ३००० याणी भागिला तर  $\frac{७४४५५}{१००००००}$ , अथवा १०७३४२२९ होतात. अशा रितीने, १०२१०६ यांस १०००० यांणी भागिले, तर ०००१२१०६ होतात.

१४५. एक दशांश अपूर्णक दुसऱ्ये दशांश अपूर्णकानें भागाच्याचे रितीचा संक्षेप करण्याचे पूर्वी, (१२८) कलमांत कोणत्याहि अपूर्णकास, दशांशरूप देण्याविषयीं जी गोष्ट सांगीतली ती पुनः लक्षांत आणली पाहिजे. या कलमांत असे दाखविले, की  $\frac{७}{१६}$  हे  $\frac{४३७५}{१००००}$  अथवा ४३७५ या बरोबर आहेत. आतां  $\frac{३}{१२८}$  यांस दशांश अपूर्णकाचेरूप दे. (१०८) कलमाचे रितीप्रमाणे कृति कर, जसें;

१२८) ३००००००००० (२३४३७५		४८०
२५६		३८४
४४०		९६०
३८४		८९६
५६०		६४०
५२२		६४०
४८०		०

यावरून असे दिसते कीं ७ शून्ये कामांत आणिल्यावर, ३०,३००, इत्यादि वेगवेगळ्या संख्यांचे श्रेणीतील जी संख्या १२८ यांणी निःशेष भागिली जाती, ती ३०००००००० आहे; आणि यामुळे  $\frac{३}{१२८}$  अथवा (१०८) प्रमाणे  $\frac{३०००००००}{१२८०००००००}$  हे  $\frac{२३४३७५}{१००००००००}$ , अथवा (१३५) प्रमाणे ०२३४३७५ यांचे बरोबर आहेत.

या वरचे उदाहरणापासून अपूर्णकास दशांशरूप देण्याची रीति निघती; अंशाचे उजव्ये वाजूस शून्ये मांड; नंतर छेदानें भाग, आणि अंशातील सर्व अंक कामांत घेणे संपल्यावर, प्रयेक वाकीवर शून्ये मांड आणि अंशाची शून्ये अनंत असे कन्पून खास छेदानें भागायाचे आहे, अशी कल्पना करून पुढे चाल. वाकी न राहीपर्यंत कृति करीत पुढे चाल, नंतर पहा कीं कितीं शून्ये कामांत आणिलीं. जितकीं शून्ये कामांत आणिलीं असतील, तितकीं उझव्येकडील भागाकारांतली स्थळे वेगळीं होतील असे दशांश चिन्ह मांड, यासाठी भागाकारांतील अंकस्थळे पुरत नाहीत,

१४६. (१२९) कलमांत जें सांगीतले, त्यापासून दिसते, कीं हर एक अपूर्णाकास दशांश अपूर्णांक रूप देता येत नाहीं. तथापि, त्यांत दाखविले, कीं जास हवे तेवढे जवळ जवळ दशांश अपूर्णांकाचे रूप देता येत नाहीं, असा कांहीं अपूर्णांक नाहीं. जसे,  $\frac{1}{10}, \frac{1}{100}, \frac{1}{1000}, \frac{1}{10000}, \frac{1}{100000}$ ,  $\frac{1}{1000000}$  इत्यादि, अथवा '१, '१४, '१४२, '१४२८, '१४२८५ हे अपूर्णांक  $\frac{1}{10}$  याचे अधिक जवळ जवळ येतात असे वर दाखविले. या वेग-लाल्या अपूर्णांकांस काढायासाठीं, मागील कलमांतील रीति लागू होती परंतु या रितीत या पुढील प्रमाणे फेर करावा लागतो. पहिल्याने कृति करितानां, बाकी शून्य रहात नाहीं, ह्याणून बाकी शून्य आल्यावर तेथे थांवतात त्याप्रमाणे, कृतीमध्ये कोठेहि थांवावै, आणि कृति करण्यांत जितकीं शून्ये घेतली असतील तितकीं अंकस्थळे भागाकारांत येतील असे करावै, जर भागाकारांत तितकीं स्थळे नसलीं, तर भागाकाराचे डाव्येकडे तितकीं शून्ये मांडून, स्थळे पुरीं करून त्यांचे डाव्येकडे दशांश चिन्ह मांड. दुसऱ्याने जा अपूर्णांकाशीं कृति करायास आरंभ केला याचे केवळ वरोबर असा अपूर्णांक निघत नाहीं, परंतु याचे जवळ जवळ असा अपूर्णांक येतो, आणि भागाकारांत अधिकस्थळे घेतलीं, तर तो अपूर्णांक अधिक जवळ जवळ येतो. जसे '१४२८ हे  $\frac{1}{10}$  याचे जवळ जवळ आहेत, परंतु '१४२८५७ इतके जवळ नाहीत; आणि हेहि '१४२८५७१४२८५७ इत्यादि, इतके जवळ नाहीत.

१४७. अपूर्णांकाचे अंशाचे उजव्ये बाजूस शून्ये असतील, त्यांची गणना या अपूर्णांकास दशांश रूप देण्याकरितां जीं नवीं शून्ये घ्यावीं लागतात, याशी करू नये. उदाहरण,  $\frac{1}{100}$  हा अपूर्णांक घे; याचे अंशाचे उजव्येकडे स शून्ये मांडून, यास छेदान्में भाग. 'असे' दिसते कीं १००० हे १२५ यांणीं भागिले जातात, आणि त्याचा भाग-कार  $\frac{1}{100}$  होतो. या पक्षांत अंशावर केवळ एक शून्य मांडिले आणि यामुळे १००० भागिले १२५ तर भागाकार  $\frac{1}{100}$  होतो.  $\frac{1}{100}$  हा अपूर्णांक घेतला, आणि १००० यांस १२५ यांणीं भागिले तर भागाकार  $\frac{1}{100}$  होतो, आणि या पक्षांत अंशावर तीन शून्ये मांडावीं लागतात, तर दशांशअपूर्णांक ००८ आहे.

वाजूस शून्ये आहेत; जसे,  $\frac{31}{2500}$ . अंशावर शून्ये मांडणे आणि छेदावर शून्ये हीं दोन्हीं सारखीच आहेत, कां की (१०८) प्रमाणे  $\frac{31}{2500}$  हे  $\frac{31}{250}$  यासारिखेच आहेत, आणि  $\frac{31}{250}$  हे  $\frac{31}{25}$  यासारिखेच आहेत. तर या पक्षांत रीति हीच आहे; छेदांतील शून्ये छेकून अंशावर शून्ये मांडून पूर्वीप्रमाणे चाल; नंतर किती शून्ये कामांत आणिली, तें जाणायासाठीं अंशावर जीं शून्ये मांडिलीं तींच केवळ मोजूनये परंतु छेदांतून जितकीं शून्ये छेकलीं त्यांसुद्धां मोज.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

या पुढील अपूर्णांकांस दशांश अपूर्णांकरूप दे;

$$\frac{1}{200}, \frac{31}{1250}, \frac{297}{64} \text{ आणि } \frac{1}{128}.$$

उत्तर. ००१२५, ०२८८, ४६४०६२५, आणि ०७८१२५.

या पुढील अपूर्णांकांचे जवळ जवळ ६ स्थळांचे दशांश काढ;

$$\frac{27}{49}, \frac{146}{33}, \frac{22}{37000}, \frac{114}{13}, \frac{2637}{9907}, \frac{1}{2907}, \frac{1}{464}, \text{ आणि } \frac{3}{277}$$

उत्तर. ५५१०२०, ४७२७२७२, ०००५९४, १४९२३०७६,  
२६६१७५, ०००३४३, ००२१४५, आणि, ०१०८३०.

१४९. (१२१) कलमापासून असे कळले, कीं दोन अपूर्णांक समछेद असतील, तर पहिल्याचा अंश दुसऱ्याचे अंशानें भागल्यानें, पहिला अपूर्णांक दुसऱ्यानें भागला जातो. मनांत आण कीं, १७७६२ यांस ६२५ यांणीं मागायाचे आहे. हे दोन अपूर्णांक (१३८) प्रमाणे समछेद झाल्यावर, १७७६२ आणि ६२५०, अथवा  $\frac{17762}{1000}$  आणि  $\frac{6250}{1000}$  असे आहेत. यामुळे त्यांचा भागाकार  $\frac{17762}{6250}$  आहे, तर यास मागील रितीप्रमाणे दशांश अपूर्णांकरूप दिले पाहिजे. ही कृति विस्ताराने या पुढील प्रमाणे आहे; छेदस्थळांची शून्ये सोड, आणि अंशावर किंवा वेगळाल्ये वजाबाबद्यावर हीं तेवढीं शून्ये माड, नंतर (१४५) प्रमाणे भागाकार कर.



१०५०
९२६२
५०००
२६३०
२५००
१२००
६२५
५७५०
५६२५
१३५०
१२५०
०

या दत्तत्रय, तर भागाकारांत पांच दशांश स्थळे कर, ह्याणजे १७७६२ यांस ६२५ यांणीं भागाप्यानें, २०८४१९२ असा भागाकार होतो.

१५०. एक दशांश अपूर्णांक दुसर्ये दशांश अपूर्णांकानें भागाप्याची ही पुढील रीति आहे; भाज्य आणि भाजक यांमध्ये जांत दशांशस्थळे थोड्हा आहेत, त्यावर शून्ये मांडून त्या दोहोर्धीं दशांशस्थळे वरोवर कर. नंतर जितकीं दशांशस्थळे पाहिजेत, तितकीं शून्ये भाज्यावर मांडून दशांशचिन्ह काढून सरेल भागाकाराप्रमाणे कृति कर. भागाकारांत इच्छलेलीं दशांशस्थळे घेई.

जसें, ६७१७३ यांस ०१४ यांणीं तीन दशांशस्थळांपेक्षेतीं भागापाचे असेल, तर आरंभी या दोहोत चार दशांशस्थळे असायासाठीं ६७१७३ आणि ०१४० असें मांडावे. भागाकारांत तीन दशांशस्थळे असायासाठीं, ६७१७३ यांवर तीन शून्ये मांडावीं लागतात; परंतु असें दिसतें कीं ०१४० या भाजकावर एक शून्य आहे, ह्याणून तें शून्य छेकून ६७१७३ यावर दोन शून्ये मांडावीं. दशांशचिन्ह काढून, ६७१७३०० यांस ०१४ किंवा १४ यांणीं चालत्ये रीतिने भाग, ह्याणजे त्यावरून भागाकार ४७९८०७ आणि बाकी २ येतात. यावरून ४७९८०७ हें उत्तर आहे.

सामान्यत: रीति हीच आहे; भाज्यांत भाजकापेक्षां जितकीं अधिक दशांशस्थळे आहेत, तितकीं भागाकारांत दशांशस्थळे असावीं. परंतु जेव्हा भाजकापेक्षा भाज्यांत अधिक दशांशस्थळे असतील, आणि भाज्यावर शून्ये मालावीं लागतात, या पक्षाशिवाय वरची रीति निरुपयोगी होती. पूर्वी सांगातलेली रीति याप्रमाणेच आहे, आणि तीत किती द-

B4

A3

विषयां जी रीति सांगीतली आहे, ती शिकणारानें पुरतेपणी माहित करून घ्यावी, आणि दशांशचिन्हाचे स्थळ तर्कानें काढण्याचा अभ्यास करावा. जसें,  $26\cdot 119 \div 7\cdot 283$  यांचे भागाकारांत दशांशचिन्हाचे पूर्वी एक अंक आहे, हे उघड आहे आणि  $26\cdot 119 \div 7\cdot 283$  यांचे भागाकारांत दशांशचिन्हाचे उजव्येकडे सर्व अर्थबोधक अंकांचे पूर्वी एक शून्य आहे.

अथवा ही पुढील रीति कामांत आणावी; भाजकाचे दशांशचिन्ह पुसून टाक, आणि भाजकांत जितकीं दशांशस्थळे असतील तितकीं स्थळे भाज्याचे दशांश चिन्ह उजव्येकडे सार, आणि स्थळे पुरत नसलीं, तर भाज्यावर शून्ये मांड. नंतर सरळ भागाकाराप्रमाणे भागून, शेवटील कामांत घेतलेल्या प्रत्येक दशांशस्थळाविषयां भागाकारांत एक एक दशांशस्थळ कर, जसें,  $17\cdot 318$  हे  $61\cdot 2$  यांणी भागेने तर  $17\cdot 318$  भागिले  $61\cdot 2$  असेहोते, आणि दशांशचिन्ह भागाकारांत डाव्येकडील पहिल्या अंकाचे पूर्वी असावे. परंतु  $17\cdot 318$  भागिले  $66\cdot 175$  हे, दशांश चिन्ह सारल्यावर  $17\cdot 318$  भागिले  $66\cdot 175$  असे होताव; आणि जापेक्षां भागाकारांत पहिला एक अंक येण्याचे पूर्वी,  $17\cdot 318000$ ... यांतून तीन दशांशस्थळे घ्यावी लोगतात, ह्याणुन भागाकारांतील पहिला अर्थबोधक अंक दशांशाचा तिसऱ्या स्थळावर येतो, अथवा भागाकार  $100\cdot 2$  याप्रमाणे होतो.

### उदाहरणे.

$$\frac{3\cdot 1}{0\cdot 025} = 1280, \quad \frac{0\cdot 00062}{0\cdot 48} = 0\cdot 000136875.$$

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

$$\begin{aligned} & 14\cdot 006 \times 14\cdot 006 - 008 \times 008 = 14\cdot 002 \text{ आणि } \frac{01 \times 01 \times 01 + 2\cdot 9 \times 2\cdot 9 \times 2\cdot 9}{2\cdot 9} \\ & = 2\cdot 9 \times 2\cdot 9 - 2\cdot 9 \times 01 + 01 \times 01 \text{ हें दाखीव!} \end{aligned}$$

६ दशांश स्थळांपावेतो हे पुढील अपूर्णांक काय आहेत?  $3\cdot 14158$

$\frac{1}{27182818}$  आणि  $\frac{365}{10349}$ .

उत्तर.  $3\cdot 141592653589793231$ , आणि  $19\cdot 9209221$ .

पुढील श्रेण्यांचे दहापदांची ५ दशांश स्थळेपर्यंत क्रिमत काढ.



$1 + \frac{1}{2} + \frac{1}{3} + \frac{1}{4} + \frac{1}{5}$  इत्यादि = 2.92895.

$\frac{60}{61} + \frac{61}{62} + \frac{62}{63} + \frac{63}{64} + \frac{64}{65}$  इत्यादि = 1.088266.

१५१. आता, व्यर्थ श्रम पडून नये अशी दशांश परिमाणांशी गणित करण्याची रीति दाखवितो. आरंभी, मनांत आण, कांग मलत्ये कांहीं मैलांचे मोज घेऊन, त्यांची संख्या १७/४६२१७ अशी झाली. या लांबीत किंतु मैल आहेत असें विचारिले असतां, आणि अंश भागावांचून केवळ सुपारांचे उत्तर इच्छिले असले, तर बहुतकरून १७ मैल आहेत असें सांगतां येईल. जरी लांबीतील पूर्ण मैलांची संख्या ही आहे, तरी मैलांचे जवळ जवळ ही संख्या नाहीं; कां कीं लांबी १७ मैल आणि ८ दशांशांपेक्षां अधिक आहे, झणून ती साडेसत्रांपेक्षां अधिक आहे तर ती लांबी १८ मैल आहे असें हाटले असतां, १७ मैल झण्यांपेक्षां खरी आहे. ही संख्या अधिक आहे, तथापि हिचा अधिकपणा १७ मैलांचे कर्मीपणा इतका नाहीं, झणजे त्यांत अर्ध मैलांइतकी चूक नाहीं. पुनः जर, ती लांबी मैलांचे दशांशाचे आंत इच्छिली असेल, तर १७/८ हैं उत्तर आहे; कां कीं जरी हैं उत्तर ००४६२१७ इतक्याने कमी आहे, तथापि जितक्याने १७.९ अधिक आहेत, तितक्याने तें कमी नाहीं; आणि दशाकांचे अर्ध, अर्थवा  $\frac{1}{20}$  यांपेक्षां त्यांत चूक कमी आहे. पुनः जर, ती लांबी मैलांचे शतांशाचे आंत इच्छिली असेल, तर १७/८५ है १७/४ यांपेक्षां खरे आहेत, कां कीं ००६२१७ इतक्याने १७/४ कमी आहेत, झणजे हे ००१ यांचे अंधपेक्षां अधिक आहेत; आणि यामुळे १७/४+०१ है १७/४ यांपेक्षां अधिक खरे आहेत. यावरून ही सामान्य रीति उत्पन्न होती; कामापुरती अमुक दशांशस्थळांची संख्या सांगीतली, तर तिचे उजव्येकडचे सर्व वाकी दशांश टाक, परंतु टाकलेल्यांतील डाव्येकडचा पहिला अंक ५ चे वरोवर किंवा खांपेक्षां अधिक असेल, तर घेतलेल्यांतील उजव्येकडचा पहिला अंक ९ नें वाढवावा.

अनुमाने पकाएक स्थळ सोडून, दशांशाचा संक्षेप करण्याची हीं पुढील उदाहरणे आहेत.

२५३२१२

B4

A3

२०७१/८८१८, २०७२/८८२, २०७१/८८२, २०७१/८३, २०७१/८  
२०७२, २०७३, ३००

१०९९९, १०९९२, १०९९९, २०००, २००

१५२. गुणक आणि भाजक इत्यादि यांत जितकीं खर्री दशांश स्थळे असतात, यांपेक्षां अधिक दशांश स्थळे, गुणाकार आणि भागाकार इत्यादि कृतीचे उत्तरांत आणण्याचे प्रयोजन नाहीं. मनांत आण, कीं ९०९८ आणि ८९६ ह्या दोन, इंचांचा लांब्या दोन दशांश स्थळांपावेतो वरोवर मोजल्या आहेत, अथवा एक इंचाचे शतांशाचे आंत मोजल्या आहेत. जी लांबी ९०९८ क्लिटली तिची खरी किमत ९०९७५ आणि ९०९८५ यांचे मध्ये कोठेहि असेल, आणि ८९६ इची खरी किमत ८९५५ आणि ८९६५ यांचे मध्ये कोठेहि असेल. यामुळे खन्या लांब्या दाखविणाऱ्या जा संख्या, यांचा गुणाकार, ९०९७५  $\times$  ८९५५ आणि ९०९८५  $\times$  ८९६५ यांचे मध्ये येईल, ह्याणजे गुणाकारांत तीन दशांश स्थळे घेतल्यानें, ८०३२६ आणि ८०५१६ यांचे मध्ये येईल. पहिल्या सांगीतल्या संख्यांचा खरा गुणाकार ८०४२०८ आहे. तर, असें दिसतें, कीं या पक्षांत गुणाकारांतील ८९ या पूर्णकावर आणि कदाचित्, दशांशाचे पहिल्ये स्थळावर मात्र भरंवसा ठेवतां येतो. याचे कारण हेच, कीं ८९६ यांचे मोजण्यांत केवळ दशांशाचे तिसऱ्ये स्थळावर चूक येती, तथापि ती चूक गुणाकार करण्यानें ९०९७५ इतकी, अथवा जवळ जवळ १० वेळा वाढली जाती, आणि यामुळे ती दशांशाचे दुसऱ्ये स्थळाचे अंकास गूणकरिती. अशा कोणत्याहि गुणाकारावर कोठपर्यंत भरंवसा ठेवावा, हे ह्या पुढील सरळ रितीपासून कळेल. गुणक दाखवायासाठीं अ, आणि गुण्य दाखवायासाठीं ब घे; हे जर केवळ दशांशाचे पहिल्ये स्थळांपावेतो खरे आहेत, तर यांचा गुणाकार वरोवर खरा होण्यास  $\frac{अ+ब}{२०}$  यांचे आंत यावा; जर ते अंक दशांशाचे दोन स्थळांपावेतो खरे आहेत, तर यांचा गुणाकार वरोवर खरा होण्यास,  $\frac{अ+ब}{२००}$  यांचे आंत यावा; आणि जर तीन स्थळांपावेतो, तर  $\frac{अ+ब}{२०००}$  यांचे आंत यावा; आणि याप्रमाणे पुढेहि. जसें, वरचे उदाहरणांत, ९०९८ आणि ८९६ ह्या दोन संख्या दोन

\* हे वरोवरच खरें नाहीं, परंतु कामापुरतें जवळ जवळ खरें आहे.



तर भागाकार १९४७ हातो, आणि खांचा गुणाकार १९४२०८  
 आहे, हा तर खरा बरोबर होण्यास १९४७ यांचे आंत आहे. जर  
 १९४२०८ हे १९४७ यांणीं वाढविले, आणि कमी केले, तर  
 १९५१५५ आणि १९३२६१ असे येतात, ह्याणजे हे अंक गुणाका-  
 राचा दोन मर्यादा आहेत, आणि खांचे मध्ये गुणाकार यावा. याव-  
 रून, असे दिसते, कीं या पक्षीं दशांशाचे पहिल्ये स्थळावर भरंवसा  
 ठेवतां येत नाहीं, कां कीं जर तें पहिले स्थळ खरे आहे, तर (१५१)  
 प्रमाणे ०५ इतकीं चूक येणार नाहीं; आणि यात ०१ इतकी, किंवा  
 हिंजपेक्षां अधिक चूक अवश्य घडती. जर दिलेले अंक खरे आहेत,  
 तर खांचा गुणाकारहि खरा आहे असे ह्याणण्याचे अगदी प्रयोजन नाहीं,  
 आणि दिलेले अंक केवळ अमुक दशांश स्थळापर्यंत खरे आहेत, असे  
 या कलमापासून दिसते हें ह्याणण्याचे प्रयोजन नाहीं. तर याविष्यां  
 रीति या पुढीलप्रमाणे आहे; गुण्य आणि गुणक यांची वेरीज करून  
 तिंचे अर्ध कर, नंतर गुण्य अथवा गुणक यांत जितकीं दशांशस्थळे  
 खरी असतील, तितकीं स्थळे ढाव्येकडे या अर्ध वेरिंजेत दशांश चिन्ह  
 सार; तर यावस्तु जें उत्तर येईल याचे आंत गुणाकारवर भरंवसा  
 ठेवतां येईल. भागाकाराविष्यां ही पुढील रीति आहे; गुण्य आणि  
 गुणक यांचे जागी भाज्य आणि भाजक घेऊन वरचे रितीप्रमाणे कृति  
 कर, नंतर जें येईल यास भाजकाचे वर्गानें भाग; जो भागाकार येईल  
 याचे आंत दिलेले भाज्य आणि भाजक यांचे भागाकारवर भरंवसा  
 ठेवतां येईल. उदाहरण, १७३२४ यांत ५३८०९ यांणीं भागा-  
 याचे असेल, आणि ह्या दोन्ही संख्या तीन दशांश स्थळांपर्यंत खाऱ्या  
 असतील, तर खांची अर्ध वेरीज ३५९६६ होईल, आणि ती वरचे  
 रितीप्रमाणे ००३५५६६ होईल, ती ५३८०९ यांचे वर्गाने अथवा  
 सुमाराने, ६० चे वर्गाने, अथवा २९०० यांणीं भागायाची आहे. ह्या  
 भागाकार ००००२ यापेक्षां कांहीं कमी आहे, ह्याणून १७३२४ आणि  
 ५३८०९ यांचे भागाकारवर चार दशांशस्थळे पर्यंत भरंवसा ठेवतां येतो.

१५३. दोन दशांश अपूर्णांक परस्पर असे गुणायाचे आहेत, कीं  
 अनुपयोगी दशांश सोडून गुणाकारांत कांहीं सांगीतलेलों मात्र दशांश  
 स्थळे रहावीं. या पुढील सांगीतलेल्या संकेतावरून, पहिल्यानें, स्पष्ट

B4

A3

१२३४ हे ४३२१ असे मांडिले, आणि जर कृति करयेसमर्थी प्रत्येक ओळ एक स्थळ डाव्येकडे न मांडितां, तशीच उजव्येकडे मांडिली तर चालेल, जसें, या पुढील उदाहरणांत;

२२२१	२२२१
१२३४	४३२१
८८८४	२२२१
६६६३	४४४२
४४४२	६६६३
२२२१	८८८४
२७४०७१४	२७४०७१४

मनांत आण, कीं ३४८८४१४ यांस ५१०३०७४२ यांर्णीं गुणायाचै आहे, असे कीं गुणाकारात चार दशांशस्थळे मात्र रहावीं. वर सांगितल्या रितीप्रमाणे गुणकाचे अंक उलटे फिरवून मांडिले, तर या पुढील प्रमाणे होईल.

३४८८४१४	
२४७०३१५	
१७४४२०७०	
३४८८४१४	
१०४६५२४२	
२४४१८८९८	
१३९५३६५६	
६९७६८२८	
३७८९८१५२२	२३१८८

विचारकेला पाहिजे; दुसऱ्यानें, उभ्ये रेघेचे उजव्येकडील पहिल्ये ओळीं-तून जे हातचे घेण्याचे आहेत, यांचा विचार केला पाहिजे. उभ्ये रेघेचे डाव्येकडील पहिली ओळ पहिली असता, ४, ४, ८, ५, ९, हे अंक दिसतात, यांतून पहिले ४ हे  $4 \times 1^+$  यापासून होतात, दुसरे ४ हे  $1 \times 3'$  यापासून, ८ हे  $8 \times 7'$  यापासून, ९ हे  $9 \times 8'$  यापासून आणि

f १ हा गुणक अंक आहे हे जाणायासाठी, १' अशी रूपानें मांडिला आहे.

डाव्येकडील पहिलीं चार दशांशस्थळे, आणि जा ओळीपासून तीं चार दशांशस्थळे झाली, या दोहोंस एकये उभ्ये रेघेने दुसऱ्यापासून वेगळीं कर. संक्षेप रीति करयेसमर्थी स्पष्ट आहे, कीं या पुढील गोष्टी मात्र लक्षात आणिल्या पाहिजेत. पहिल्यानें, जे सर्व उभ्ये रेघेचे डाव्ये बाजूस आहे, यांचा



९ हे  $4 \times 2'$  यापासून होतात. गुण्य आणि त्याचे खालीं गुणक उल्टून मांडिल्यानें या पुढीलप्रमाणे होते, ह्याजे,

३४८८४१४

२४७०३१५

दशांशाचीं पहिलीं चार स्थळे उत्पन्न होण्यासाठी, गुणकाचे जा अंकाने गुण्यांतील पहिला अंक गुणावा लागतो, ते दोन्ही अंक एकाखालीं एक येतात. आणि एथें पहा, कीं ५१०३०७४२ या गुणकांतील एक स्थळाचा अंक १, हा गुण्यांतील चवथ्या दशांशस्थळीचे ४, या अंकाखालीं येतो. जर उभ्ये रेघेचे उजव्येकडून काहीं हातचे घेण्याचे नसतील, तर ही पुढील रीति लागू होईल; गुणकाचे अंक उलटे फिरीव, आणि ते गुण्याखालीं मांड, अशा रीतीने कीं, गुण्यांतील जें शेवटील दशांशस्थळ ठेवण्याचे आहे, त्याचा खालीं गुणकांतील एकमस्थळींचा अंक यावा; गुणकांतील जा अंकांवर गुण्याचे अंक नसतील खांवर इ॒न्य॑ मांड; चालये रितीप्रमाणे गुणकार कर, परंतु गुणकाचा जा अंकाने गुणायाचे आहे, त्याचा वरचा गुण्यांत जे अंक आहेत, त्यापासून गुणण्यास प्रारंभ कर, उजव्येकडील अंकांस मनांत आणू नको; गुणकाराचे ओळीचे पहिले अंक एकाखालीं एक मांड. उभ्ये रेघेचे उजव्येकडून डाव्येकडे हातचे नेतां यावे, यासाठी या रितींत फेर करायास, या पुढील दोन गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे, पहिल्याने गुणकाराचा ओळी करतानां जे हातचे घ्यावे लागतात खांवर लक्ष दिले पाहिजे, दुसऱ्याने उभ्ये रेघेचे उजव्येकडील पहिल्ये ओळीचे बेरिजेपासून जे हातचे घ्यावे लागतात, त्यांविषयी लक्षांत आणिले पाहिजे. गुणकांतील प्रसेक अंकाने खाचे वरल्या उजव्येकडील पहिल्या अंकास गुणाचे, आणि गुणाकारांतील एकंचा अंक न मांडितां, हातचे दुसऱ्या अंकाचा गुणाकारांत मिळवावे, असे केव्याने, वर सांगीतलेली पहिली गोष्ट सिद्ध होती. परंतु (१५१) व्ये कलमांतील मूळकारणावरून ५ प्राप्त १५ पर्यंत हातचा १,१५ पासून २५ पर्यंत हातचे दोन, इसांदि घेवल्याने, ह्याजे, जवळचे दशक अंक हातचे घेतल्याने, वरचा दोन ही गोष्टींची व्यवस्था होती. जसें, ३७ आले असतां, हातचे ४ घ्यावे, का कीं ३७ हे ३० पेक्षां ४० चे जवळ आहेत. यावरून दशांशाचे शेवटील स्थळ बरोबर येणार नाहीं, परंतु खरे उन्हर येण्या-

करितां, जितकीं दशांशस्थळे असार्वीं, खांपेक्षां एक स्थळ अधिक घेऊन प्रारंभ केलां असतां, चूक येणार नाहीं. तर यावरुन ही पुढील रिती निघाये.

१५४. दोन दशांशभूर्णांकांचे गुणकारांत दशांशाचीं न स्थळे येण्याकरितां याप्रमाणे करा.

पहिल्याने. गुणकाचे अंक उलटे फिरवून दशांशबिंदू सोडून गुण्याखालीं गुणक मांड, असे कीं गुण्याचे न दशांश स्थळाखालीं गुणकाचा एकं स्थळींचा अंक येईल, आणि असें करितांना गुणकाचे प्रत्येक स्थळावर गुण्याचा अंक नसला, तर खाचे जागीं शून्ये मांड.

दुसऱ्याने. चालीप्रमाणे गुणकार करा, परंतु गुणकांतील प्रत्येक अंकावर गुण्यांतील जो अंक येतो, त्याचे उजव्येवाजूचे अंकाने गुणकार करायास आरंभ करा; त्या गुणकाराचा अंक मांडू नये, परंतु त्याचे जवळचा दशक हातचा घेऊन पुढे चाल.

तिसऱ्याने. सर्व ओळींचे उजव्येकडील पहिले अंक एकाखालीं एक मांड; नंतर चालीप्रमाणे बेरीज घे; आणि दशांशासारीं उजव्येकडे न स्थळे घे.

१३६४०७२ यांस १०३०६०९ यांणीं गूण, असें कीं गुणकारांत दशांशस्थळे होतील.

१३६४०७२०००

९०६०३१

१३६४०७२०००

४०९२२१६००

८१८४४३२

१२२७६६

१७८१६००७९८

या पुढील उदाहरणांत वरचा दोन ओळी गुण्य आणि गुणक आहेत; आणि गुणकारांत जितकीं दशांश स्थळे ठेवायाचीं आहेत तीं उन्नरांपासून कळतील.

४४७९६९८	३२१६६२४८	३४६४१०९६
३७७१९२१४	१४१४२१३६	१७३२०५०८
३७७१९२१४	०३३१६६२४८	३४६४१०९६०
८१६१७४४	६३१२४१४९	८०५२३७१
१५०८७६८६	३३१६६२५	३४६४१०९६०
१५०८७६८	१३२६६५०	२४२४८७११२
२६४०३४	३३१६६६	१०३९२३०५
३७७२	१३२६६६	६९२८२०
२२६३	६६३	१७३२०५
३८	३३	२७७१
३०	१०	६००१५८३७२
१६८६६५९१	२	

४६०९०४१५

(१४३) कलमापासून अभ्यासाकरितां दुसरी उदाहरणे. मिळतील.  
 १५५. भागाकाराचे उदाहरणाकरिता, भलया काही दोन संख्या  
 घे, जसें, १६८०४३७९२१ आणि ३०१४२, यांतून पहिली संख्या  
 काही इच्छिल्या स्थळापावेतौ, जसें, एथे ५ स्थळांपावेतौ दुसऱ्या संख्येने  
 भाग. ह्याणजे याप्रमाणे होईल;

३०१४२)१६८०४३७९२१(५०१४८३०

१५७१०

	१०१४३
	९४९६
	१५१७७
(अ)	१२५६८
२६०९	२६०९९
२५१४	२५१३६
९९	९६३२
९४	९४२६
	२०६१

आता (१५३) प्रमाणे, शेवटचे २६०९ या वार्कीलील २ याचे उ-

जव्येकडेस जे अंक येतात, त्यांस उम्हे रेघेने दुसऱ्यांपासून वेगळे कर. गुणाकाराप्रमाणे यांत, जे उम्हे रेघेचे डाव्येकडे आहेत, ते सर्व वरचे(अ) प्रमाणे संक्षेपरितीने निघतील. गुणाकाराचे संक्षेपरितीविषयीं एवढे वर उघड करून सांगीतले, आतां एथं अधिक विस्ताराने सांगण्याचे प्रयो-जन नाहीं; तर ह्या पुढील रितीनेहि निर्वाह होईल; एक दशांशभपूर्णाक दुसऱ्या दशांशभपूर्णाकाने न स्थळापर्यंत भागायाचा असेल; तर चालत्ये रितीने एक पायरीपर्यंत भागाकार कर, आणि (१५०) प्रमा-णे भागाकार कोणत्या स्थळींचा अंक आहे, त्याचा निश्चय कर; नंतर भाजकांतील अंकांचा स्थळापेक्षां भागाकारांतील काढण्याचीं राहिलेलीं स्थळे कमी असतील, तोपर्यंत चालत्ये रितीने भागाकार करीत आ; जर भागाकार करण्याचे आंधींच असें असेल, तर चालीप्रमाणे भागा-कार करीत पुढे जाऊ नको. वजाबाकीवर शून्य किंवा अंक मांडून-ये, परंतु त्याचे बदलींत भाजकाचे उजव्ये बाजूकडील एक अंक सो-डून, संक्षेप भाजकाने चालीप्रमाणे एक पायरी पुढे चाल, परंतु ही गोष्ट स्मरणांत ठेविली पाहिजे, कीं या संक्षेप भाजकाचा गुणाकार करते समर्थीं, त्यांतून जो अंक सोडिला त्याचे जवळचा दशक, (१५४) प्रमाणे हातचा घेतला पाहिजे; याप्रमाणे भाजकांतील सर्व अंक क्रमाक-माने काहीं न राहात पर्यंत सोडीत पुढे चाल. भागाकारांतील पहिल्या अंकाचे स्थळ, आणि इच्छिलेलीं दशांशस्थळे या दोन्ही गोष्टी आ-रंभीं समजतात, यावरून भागाकारांत किती अंकस्थळे होतील हें कृतीचे आरंभी सांगतां येईल. भागाकारापेक्षां भाजकांत अधिक अंकस्थळे असलीं तर तीं कामांत घेण्याचे अगत्य पडत नाहीं; द्यून तीं सोडून यावीं. परंतु बाकी अंक (१५५) प्रमाणे नीट केले पाहिजेत; भाज-काचे डाव्येकडेस आरंभी शून्ये असलीं, जसें, ३००३१७८ असा द-शांशभपूर्णाक भाजक असेल, तर तो अपूर्णाक ३००० या रूपाचा आहे, तर चालते रितीप्रमाणे ३१७८ यांणीं भाग, नंतर भागाकारास १०० नीं गुण, अथवा दशांशचिन्ह दोन स्थळे उजव्येकडे सार. या-मुळे जर ६ दशांशस्थळे इच्छिलीं आहेत, तर स्पष्ट दिसते कीं ३१७८ यांणीं भागांने तर ८ स्थळे घेतलीं पाहिजेत. भागाकाराचा शेवटील अंक काढितेसमर्थीं, जवळचा अंक असेल तो घेतला पाहिजे, जसें, या पुढील उदाहरणातून दुसऱ्या उदाहरणांत दाखविले आहे.

इच्छलेली स्थळे,	२	८
भाजक,	४१४३२	३१४१५९२७
भाज्य,	६७३०४८९	२०७१८२८१०
	४१४३२	२९१३२७४९६
	२५८८९८	२०५००७६४
	२४८५९९	१८८४९५५६
	१०२३७*	१६५१२०८
	८३८६	१५७००७९६
	१९५९	८०४१२
	१६५७	६२८३२
	२९४	१७५८०
	२९०	१५७०८
	४	१८७२
	४	१५७१
	०	३०९
		२८३
		१८
		१९

भागाकार, १६२४०७९ ८६५२५५९६  
 (१४३) आणि (१५०) कलमांतून सातरीं उदाहरणे मिळतील.

### सातवा भाग.

#### वर्गमूळ काढण्याविषयीं.

१५६. पूर्वी (६६) कलमांत असे सांगीतले आहे, की कोणतीहि संख्या त्याच संख्येने गुणिली, तर आ गुणाकारास त्या संख्येचा वर्ग द्याणतात. जसे, १६९, अथवा  $13 \times 13$  हा १३ चा वर्ग आहे. उलटे

\* भाज्यातील सोडिलेला थेक ९ आहे, याकरितांना या जागीं ६ चे ठिकाऱ्यांचे मांजिले आहेत (१५१) प्रमाणे.

पक्षानें, १३ यांस १६९ यांचे वर्गमूळ ह्याणतात, आणि ५ हें २५ यांचे वर्गमूळ आहे; आणि जेव्हां एक संख्या लाई संख्येने गुणून तो गुणाकार दुसऱ्या संख्येचे बरोबर आहे, तर पहिली संख्या दुसरे संख्येचे वर्गमूळ आहे. ✓ अथवा ✓ या चिन्हानें वर्गमूळ दाखवितात; जसें, ✓२५ याचा अर्थ पंचविसांचे वर्गमूळ, अथवा ५ होतो. ✓१६+९ हें १६+९ यांचे वर्गमूळ किंवा ५ आहे, आणि अशे वर्गमूळ रूपाचा, ✓१६+✓९ यारूपाशी गोष्ठल करून नये, कां कीं याचा अर्थ ४+३ अथवा ७ आहे.

१५७. वर सांगीतल्या व्याख्यानापासून हीं पुढील सभीकरणे स्पष्ट कळतील;

$$\sqrt{अ} \times \sqrt{अ} = अ$$

$$\sqrt{\overline{अ} \overline{अ}} = अ$$

$$\sqrt{\overline{अ} व} \times \sqrt{\overline{अ} व} = अ व$$

$$(\sqrt{अ} \times \sqrt{व}) \times (\sqrt{अ} \times \sqrt{व}) = \sqrt{अ} \times \sqrt{अ} \times \sqrt{व} \times \sqrt{व} = अ व$$

$$\text{यावरून } \sqrt{अ} \times \sqrt{व} = \sqrt{अ व}$$

१५८. कोणत्याहि संख्येचा वर्ग होतो, ह्याणून या संख्येचे वर्गमूळ हि आहे असा निश्चय नाही; जसें, ५ हे जरी त्याणीच गुणिले जातील, तथापि, तिणें तीच गुणिल्यानें ५ होतील अशी कांहीं संख्या नाही. बीजगणितांत हीं गोष्ठ सिद्ध झाली आहे, कीं स्यांने तोच गुणिला असतां गुणाकार पूर्णांक येईल असा कोणताहि अपूर्णांकां नाहीं, आणि किंतीहि उदाहरणे घेतलीं तरी हीं गोष्ठ खरी आहे असे कळेल; यामुळे ५ यांस नुसता पूर्णांक किंवा नुसता अपूर्णांक असे एकहि वर्गमूळ नाहीं. ह्याणजे यांस निःशेष वर्गमूळच नाहीं, असे असतां असे अपूर्णांक काढण्याचा रिती आहेत, कीं जांचे वर्ग हवे तेवढे ५ यांचे अवल होतील, परंतु बरोबर ५ होणार नाहींत. लांतील एकारिती पासून  $\frac{15127}{4765}$  येतात, ह्याणजे यांचा वर्ग  $\frac{15127}{4765} \times \frac{15127}{4765}$ , अथवा  $\frac{228826129}{45765235}$  होतो; यांचे आणि ५ यांचे अंतर  $\frac{4}{45765235}$  इतके मात्र आहे, ह्याणजे, तें अंतर  $10000002$  यापेक्षा कमी आहे; यावरून अंक गणित आणि बिजगणित यातील तर्क करायास, ✓५ हे

† या डिफाणीं खाच्ये जातीचा अपूर्णांक, जसें  $\frac{7}{9}$ , अथवा  $\frac{95}{99}$  असा असावा, परंतु जे अपूर्णांकरूपात असून खरेपणानें पूर्णांक आहेत, जसें  $\frac{10}{5}$ , अथवा  $\frac{27}{3}$ , असा नसावा.

कामांत घेतां येतील, परंतु कोणतेहि कृत्य वहिवार्टींत आणवै लागेल, तेव्हां जा अपूर्णांकाचा वर्ग ५ यांचे जवळ असेल, यास ५५ यांचे जागीं कामांत घेतलें पाहिजे. आणि जसें जसें खरेपणाचें अगल्य असेल, तसा तसा अपूर्णांक निवडला पाहिजे. कां कीं कांहीं कामासाठी  $\frac{123}{125}$  हा अपूर्णांक पुरेल, कां कीं याचा वर्ग आणि ५ यांचे अंतर  $\frac{123}{3025}$  इतके मात्र आहे; दुसऱ्या कामासाठीं, वर सांगीतलेला अपूर्णांक घ्यावा लागेल; अथवा कदाचित् जाचा वर्ग त्यापेक्षां ५ यांचे अधिक जवळ जवळ होईल तो घ्यावा लागेल. जा संख्येचे बरोबर वर्गमूळ आहे, तें काढायाची, अथवा जीस वर्गमूळ बरोबर नाहीं, त्याविषयीं जाचा वर्ग हवा तेवढा तिचे जवळ येईल, असा अपूर्णांक काढायाची रीति आतां दाखवितो. पुढील गोष्ट स्पष्ट आहे, तथापि आरंभीं सांगीतलें पाहिजे, कीं दोन संख्यांतून मोळ्ये संख्येचा वर्ग मोठा आहे; आणि कोणतीहि संख्या दुसऱ्ये दोन संख्यांचेमध्ये असली, तर तिचा वर्ग या दोन संख्यांचे वर्गांमध्ये येतो.

१५९. क ही एक संख्या आहे, आणि तीजमध्ये कांहीं भाग आहेत जसें अ, ब, क, ड, हे चार भाग; हणजे या पुढीलप्रमाणे,

क्ष=अ+ब+क+ड

(६८) प्रपाणे त्या संख्येचा वर्ग पुढीलप्रमाणे आहे,

अभ+२अ(व+क+ड)

+वब+२ब(क+ड)

+कक+२कड

+डड

या कलमांत वेगवेगळ्या भागांचे संख्येचा वर्ग करायाची रीति याप्रमाणे सांगीतली आहे; प्रसेक भागाचा वर्ग करून, त्याचे उजव्येकडचे सर्व निरनिराळे भाग त्याचे दुपटीने गुण, नंतर या वेगळाळ्या गुणाकारांची वेरीज करून, या सर्व संख्येचा वर्ग होईल. वर आलेल्या पद्धतीमध्ये २अ यांस ब, क, आणि ड, या प्रत्येकानें निरनिराळें गुणून याची वेरीज न घेतां, २अ यांस यांचे सर्व पुढळ्ये भागांचे वेरीजेने गुणालै आहे, हणजे (५२) प्रपाणे हीं दोन्हीं सारिखींच आहेत, आणि एका संख्येचे निरनिराळे भाग कसेहि मांडिके असतां, यांची वेरीज या संख्येचे बरोबर आहे, हणून त्या भागांचा क्रम उलटा

मांडितां येईल, हाणजे, सोवटचे पद पहिल्यानें मांडितां येईल; आणि इत्यादि असें केल्यानंतर वर्ग करण्याची ही पुढील रीत आहे; प्रथेक भागाचा वर्गकरून त्याचे डाव्येकडचे सर्व निरनिराळे भाग त्याचे दुपटीनें गुण. यावरून वर्गमूळ काढायास एक उलटीरीति सोईनें सापडती. ती ही आहे; न संख्येचे वर्गमूळ काढायाचे असेल, तर कांहीं आ संख्या घें, आणि न संख्येतून अ संख्येचा वर्ग वजा होतो किंवा नाही हें पहा; जर वजा होईल, तर वजाकरून बाकी काढ, नंतर दुसरी एक ब संख्या घें, तर ब चा वर्ग, आणि पूर्वी घेतलेली अ संख्या ब चे दुपटीनें गुणून तो गुणाकार, हीं दोन्हींवर आलेल्या बार्कांतून वजा होतील किंवा नाहीं हें पहा; जर वजा होतील, तर वजाकरून दुसरी बाकी काढ. नंतर तिसरी एक क संख्या घें, तर क चा वर्ग, आणि अ+ब यांस क चे दुपटीनें गुणून तो गुणाकार, हीं दोन्हीं वरचे दुसऱ्ये बार्कां तून वजा होतील तर पहा; याप्रमाणे जौपर्यंत बाकी कांहीं राहाणार नाहीं, तोपर्यंत कर, अथवा कोणताही नवा भाग १ इतका लहान घेऊन त्याशीं कृति केली असतां, पूर्व बार्कांतून वजा करितां येत नाहीं, तोपर्यंत कृति कर. यांतून पहिल्यापक्षीं अ, व, क, इत्यादींची वेरीज द्वाच्छिले वर्गमूळ आहे; दुसऱ्यापक्षीं वर्गमूळ नाहीं.

१६०. उदाहरण, मनांत आण कीं २०२५ यांचे वर्गमूळ जाणामाची इच्छा आहे. पहिला भाग २० घेतला, तर २० यांचा वर्ग ४००, हे २०२५ यांतून वजा करून पहिली बाकी १६२५ निघती. पुनः दुसऱ्या भागासाठीं २० घेतले, तर त्यांचा वर्ग आणि पहिला भाग २० यांचे दुपटीने गुणून याप्रमाणे होतें, हाणजे  $20 \times 20 + 2 \times 20 \times 20$ , अथवा १२०० होतात; हे १६२५ या पहिल्या बार्कांतून वजाकरून दुसरी बाकी ४२५ निघती. तिसऱ्या भागासाठीं ७ घेतले, तर हे अधिक आहेत असें दिसतें, कां कीं  $7 \times 7 + 2 \times 7 \times 20 + 20$ , हाणजे ६०९ होतात, हे तर ४२५ पेक्षां अधिक आहेत. यामुळे ६ घेऊन पहा, हाणजे  $6 \times 6 + 2 \times 6 \times 20 + 20$ , हे वरोवर ४२५ होतात, तेणेकरूज कृति संपती. यामुळे ३०२५ यांचे वर्गमूळ २० + २० + ५, अथवा ४५ आहे, हे ताढून पाहिले असतां खरे आहे असें दिसेल; कां कीं  $45 \times 45 = 2025$  आहेत. पुनः, १३३४० यांचे वर्गमूळ आहे कीं नाहीं, हे विचारिले आहे असें मनांत आण. पहिल्या भागा-

साठी १०० घे, ह्याजे यांचा वर्ग १०००० हा सांगीतलेल्या संख्येतून वजाकरून ३३४० ही पहिली बाकी निघती. दुसऱ्या भागासाठी १० घे, तर  $10 \times 10 + 2 \times 10 \times 100$ , अथवा २१०० हे पहिल्ये बाकीतीन वजाकरून, ३३४०-२१००, अथवा १२४० ही दुसरी बाकी निघती. तिसऱ्या भागासाठी ५ घे; तर  $5 \times 5 + 2 \times 5 \times (100 + 10)$ , अथवा ११२५ होतात, हे १२४० यांतून वजा केले, तर बाकी ११५ राहातात. यावरून दिसते कीं या पक्षांत वर्गमूळ नाहीं; कां कीं चवथ्या भागासाठी केवळ एक एक घेतला, तर  $1 \times 1 + 2 \times 1 \times (100 + 10 + 5)$ , अथवा २३१ होतात, हे तर ११५ पेक्षां अधिक आहेत. परंतु सांगीतली संख्या, १३३४०, ही ११५ इतक्यानें कमी असती, तर प्रत्येक बाकी ११५ इतक्यानें कमी असती, आणि शेवटीं बाकी शून्य राहाती. यामुळे १३३४०-११५, अथवा १३२२५ यांचे वर्गमूळ  $100 + 10 + 5$ , अथवा ११५ आहे; ह्याणून विचारिलेल्या प्रश्नाचें उत्तर हेच आहे, कीं १३३४० यांचे वर्गमूळ नाहीं, आणि १३२२५ ही संख्या तिचे जवळची खालची आहे, जिचे वर्गमूळ वरोवर ११५ आहे.

१६१. बहुतकरून जे भाग घेण्यास सोईस पडतील, यांची सूचना बहावी अशे तहाचें रूप वरचे रितीस देण्याचे मात्र राहिले आहे. (५७) प्रमाणे स्पष्ट आहे, कीं जा संख्येचे उजव्येकडे स शून्ये आहेत, जसें, ४०००, यांचे वर्गात शून्यांची संख्या दुप्पट आहे. जसें,  $4000 \times 4000 = 16000000$ ; यामुळे, कोणतीहि वर्ग संख्या,† जसें ४९, तिजवर शून्यांची समसंख्या असली, जसें ४९००००, तर ती वर्ग संख्या आहे. ४९०००० हिचे मूळ\* ७०० आहे. ही गोष्ट मनांत ठेऊन, उदाहरणाकरितां, भलती कांहीं संख्या घे, जसें ७६१७६; यांत उजव्येकडून डाव्येकडे स दोन दोन अंकांवर खुणा करून यांस वेगळे कर, याप्रमाणे शेवटीं एक किंवा दोन अंक राहातपर्यंत करीत जा; जसें ७,६१,७६. ही संख्या ७,००,००, हिजपेक्षां अधिक आहे, परंतु तिचा डाव्येकडील पहिला अंक, वर्ग संख्या नाहीं, तिचे जवळ

† वर्ग संख्या द्यायजे जीस वर्गमूळ आहे. जसें २५ ही वर्ग संख्या आहे, परंतु २६ ही नव्हो नाही.

\* वर्गमूळ शाब्दाचे जापां बहुतकरून संकेताकरिता केवळ मूळ असे शाठले आहे.

ची खालची वर्गसंख्या ४ आहे. यावरून ७,००,००, हिचे जवळ-  
ची खालची वर्गसंख्या ४,००,००, आहे यांत चार शून्ये आहेत,  
आणि तिचे वर्गमूळ २०० आहे. तर २०० हे पहिल्ये भागाक-  
रितां घे; यांचा वर्ग ७६१७६ यांतून वजा करून, ३६१७६ ही  
पहिली वजावाकी राहाती; आणि ७६१७६ यांचे वर्गमूळांतून, अति  
मोळ्ये संबोधी अति मोठी संख्या अशाने निघाली हे स्पष्ट आहे;  
कां की ३०० ही मोठी होती, ह्यांजे तिचा वर्ग ९,००,००, हा  
७६१७६ पेक्षां अधिक आहे; तर (१६०) कलमांतल्या उदाहरणाप्र-  
माणे, ३६१७६ या बाकीपासून दुसरा भाग निवडून काढामाचा रा-  
हिला. आतां जें वर सांगीतलै त्यापासून दिसते, की हा दुसरा भाग  
१०० एवढा होणार नाही; यामुळे त्याची अति मोठी संज्ञा दशकां-  
तील कांहीं संख्या होईल. १, २, ३, इत्यादि सरळ संख्यांचे दशक  
दाखवायासाठीं न घे; ह्यांजे नवा भाग दाखवायासाठीं १०न घे,  
यांचा वर्ग  $10n \times 10n$ , अथवा  $100n^2$  आहे, आणि त्याची  
दुपट पूर्वीचे भागाने गुणून  $20 n \times 200$ , अथवा  $4000 n$  होतात;  
हीं दोन्हीं मिळून  $4000n + 100n$  होतात. आतां न ची  
किमत असी घेतली पाहिजे कीं, वरची पद्धती ३६१७६ यांपेक्षा अधिक  
होणार नाही. ३६१७६ यांत ४००० किती वेळा जातात, अथवा  
३६१७६ यांत ४ किती वेळा जातात, ती वेळांची संख्या नचे जागी घे-  
अन पाहातां येईल. (८१) कलमांतील गोष्ट एथे लागू होती. ह्यांनुन  
९ दशक किंवा १० घेऊन पहा. तर,  $2 \times 90 \times 200 + 90 \times 90$ ,  
अथवा  $48100$ , हे वजा करायाचे आहेत, हे तर अधिक आहेत, कां  
की वरची बाकी केवळ ३६१७६ आहे. पुनः ८ दशक, किंवा ८० घेतले,  
तर  $2 \times 80 \times 200 + 80 \times 80$ , अथवा  $38400$  होतात, आणि हे हि  
अधिक आहेत. ७ दशक किंवा ७० घेतले, तर  $2 \times 70 \times 200 +$   
 $70 \times 70$ , अथवा  $32900$  होतात, हे ३६१७६ यांतून वजा करून  
३२७६ ही दुसरी वजावाकी निघती. वर्गमूळाची राहिलेला भाग अ-  
वश्य एकांचा असावा, पूर्वीप्रमाणे कांहीं एकांची संख्या दाखवायासाठीं  
न घे. पूर्वीचा भाग  $200 + 70$  किंवा  $270$  असतां, जी संख्या  
वजा करायाची आहे, ती  $270 \times 2n + n^2$ , अथवा  $540n + n^2$   
आहे, यावरून, पूर्वीप्रमाणे,  $540n$  हे  $3276$  यांपेक्षां कमी असावे,

अथवा  $3 \times 76$  यांत जितक्या वेळा  $540$  जातात, अथवा (८१) प्रमाणे  $3 \times 7$  यांत जितक्या वेळा  $54$  जातात, या वेळां पेक्षां न अधिक नसावा. यामुळे,  $6$  चालतील कीं नाहीं हें पाहातो, तर यावरून  $2 \times 6 \times 76$   
 $+ 6 \times 6$ , अथवा  $3 \times 76$  ही संख्या वजा करायास मिळाली. ही तर दुसऱ्ये वजावाकीचे बरोबर आहे, आणि तिसरी वाकी शून्य होऊन कृति संपती. यामुळे, इच्छिले वर्गमूळ  $200 + 70 + 6$  अथवा  $276$  आहे.

जा संख्या वजा करायाचा आहेत, या करण्याची रीति या पुढील प्रमाणे संक्षिप्त होईल. पूर्वी काढलेल्या भागाची वेरीज दाखवायासाठी अ, आणि नवा भाग दाखवायासाठी न घेचे; तर जी वजा करायाची आहे, ती  $2\text{अन}+नन$  आहे, अथवा, (५४) प्रमाणे  $2\text{अ}+न$  गुणिला न आहे. यामुळे वजा करण्याची संख्या काढण्याची रीति हीच आहे; पूर्वीचे सर्व भागांचे वेरिजेची दुप्पट करून त्यांत नवा भाग मिळवून ती वेरीज नव्या भागानें गुणावी.

१६२. मागील कलमांतली कृति या पुढीलप्रमाणे आहे;

	७,६१,७६(२००)	७,६१,७६(३७६)
४००००	७०	४
४००	३,६१,७६	४७) ३६१
७०	३२९००	३२९
४००	३२७६	६४६) ३२७६
१४०	३२७६	३२७६
	६	०

वरचा पहिल्या उदाहरणांत, संख्या विस्ताराने मांडिल्या आहेत; दुसऱ्या उदाहरणांत, (७९) कलमाप्रमाणे अनुपयोगी शून्ये छेंकिली आहेत, आणि कृतिपुढे चालवून,  $61$ , आणि  $76$  हे दोन भाग, जोपर्यंत खाली शून्ये येत नाहीत तोपर्यंत खालीं आणीत नाही. मागील कलमांतील तर्के लागू होईल असे खालीं एक दुसरे उदाहरण देवो.

	३४,८६,७८,४४,०१(५००००	३४,८६,७८,४४,०१(५००४९
	३४००००००००००	२५
	९००००	
१००००००	९८६७८४४०१	१०६
९००००	९८९००००००	९८१
	४०	
	१००००००	५७८४४०१
९८००००	४७२९६००	५७८४४
४०	१०६२८०१	४७२९६
१००००००	१०६२८०१	११८०८९)१०६२८०१
९८००००	१०६२८०१	१०६२८०१
४०		

१६३. कोणत्याहि संख्येचे वर्गमूळ काढण्याची रीत;

पहिल्याने. जोंपर्यंत डाव्येकडील दोन किंवा एक अंकस्थळ मात्र राहील, तोंपर्यंत उजव्येकडून आरम्भून दोनदोन अंकांचीं स्थळे खुणेने निरनिराळीं कर.

दुसऱ्याने. डाव्येकडील पहिल्या भागांतल्या अंकाचे खालचा जवळचा वर्गसंख्येचे मूळ काढ. हें मूळ इच्छिल्या मूळाचा पहिला अंक होईल; याचा वर्ग पहिल्या भागांतून वजाकरून पहिली वाकी निघेल. तिसऱ्याने. या वार्कीचे उजव्येकडेस सांगीतल्ये संख्येचा दुसरा भाग मांडून तो पहिला भाज्य होईल.

चौथ्याने. मूळाचा पहिल्या अंकाची दुष्पट करून, ती या पहिल्या भाज्याचे उजव्ये कडील एक अंक सोडून यांत किती वेळा जाईल तें पहा, पाहिजे तर खालचे (९) प्रमाणे कर; अशाने जो भागाकार येईल, तो इच्छिलेल्या मूळाचा दुसऱ्या अंकस्थळीं मांड; यास पहिल्या अंकाचे दुपटीचे उजव्ये कडेस मांडून यास पहिला भाजक घण.

पांचव्याने. पहिला भाजक मूळाचे दुसऱ्ये अंकाने गुण; जर तो गुणाकार पहिल्या भाज्यापेक्षां अधिक असेल, तर असा केलेला गुणाकार जोंपर्यंत पहिल्या भाज्यापेक्षां कभी येईल, तोंपर्यंत मूळाचे दुसऱ्ये स्थळीं आणि भाजकाचे उजव्ये कडचे स्थळीं त्यापेक्षां लहान अंक मांड, नंतर तो गुणाकार पहिल्या भाज्यांतून वजा करून दुसरी वाकी निघेल.

साहाय्याने. या दुसऱ्या वाकीचा उजव्येकडेस सांगीतले संख्येचा तिसरा भाग मांडून, दुसरा भाज्य होईल.

**सातव्याने.** मूळाचा पहिल्या दोन अंकांची दुप्पट\* करून, ही, दुसर्ये भाज्याचे उजव्येकडील एक अंक सौदून त्यांत किती वेळा आईल तें पहा; अशाने जो भागाकार येही तो इच्छिल्ये मूळाचे तिसरे स्थळीं मांड. आणि यास पहिल्ये दोन अंकांचे दुपटीचे उजव्येकडेस माडून त्यास दुसरा भाजक हाण.

**आठव्याने.** पांचव्याप्रमाणे नवी बाकी काढ, आणि सांगीतल्या संख्येतील सर्व भाग संपतपर्यंत, अशी कृति पुनःपुनः करीत जा; जर शेवटी काहीं बाकी राहिली नाहीं, तर वर्गमूळ बरोबर निघालें; बाकी राहिली, तर सांगीतल्ये संख्येला वर्गमूळ नाहीं, हाणजे सांगीतल्ये संख्येतून शेवटील बाकी वजा करून जी संख्या राहाती, तिच्येच तें काढिलेले वर्गमूळ आहे.

**नवव्याने.** भाज्याचे उजव्येकडील अंक आल्यानंतर मूळांतल्ये अंकांची दुप्पट त्यांत जात नाहीं असें जर घडेल, अथवा जेव्हां, एकवेळा जात असतां, १ याने कृती करून भाज्यापेक्षा अधिक होतात, या दोहों पक्षांत वर्गमूळस्थळीं आणि भाजकस्थळीं शून्य माडून, सांगीतल्ये संख्येचा पुढील भाग खाली घे; असें जर पुनः घडेल, तर मूळ आणि भाजक यांवर दुसरे शून्य माडून, सांगीतल्ये संख्येचा पुढील दुसरा अंक भाग खाली घे; आणि याप्रमाणे पुढे कर.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

#### सांगीतल्या संख्या.

वर्गमूळे.
३७१
१७३०
८००८९
९५०६२९
२०६९६२९७६
११५८५६२०१
१३७३३६५९३३०१५२४०१
६४१४२४७९२२१
९०३६८७८९०६२९
४४३४२०७४७४८२७७६५७६
२९९२९००
७३४४१

\* मूळाचा दुसरा अंक, पहिल्या भाजकाचीं ग्रिह्यवाना ही वर सांगीतल्यापेक्षा सरळ रीति आहे.

चा वर्ग केल्यानेहीतो, यामुळे अपूर्णांकाचे वर्गमूळ, याचे अंश आणि छेद यांचे वर्गमूळ काढण्यानेहीतो. जसें,  $\frac{25}{64}$  यांचे वर्गमूळ  $\frac{5}{8}$  आहे, कां की  $\frac{8 \times 5}{64} = \frac{5}{8}$  आहेत, आणि  $\frac{1 \times 1}{64} = \frac{1}{64}$  आहेत. अंश किंवा छेद, हे दोन्ही वर्गसंख्या नसतील, तर त्या अपूर्णांकास वर्गमूळ नाहीं असा निश्चय नाहीं; कां की याचे अंश आणि छेद कांहीं एकच संख्येने गुणन, किंवा भागन, ( $10\%$ ) प्रमाणे ते वर्गसंख्या होतील. जसें,  $\frac{27}{64}$  यांचे वर्गमूळ नाहीं असे पहिल्यानेही दिसतें, परंतु खास वर्गमूळ आहे हेच रे, कां की  $\frac{27}{64}$  आणि  $\frac{1}{64}$  हे दोन्ही सारखेच आहेत, आणि  $\frac{1}{64}$  यांचे वर्गमूळ  $\frac{3}{8}$  आहे.

१६५. आतां ( $15\%$ ) या कलमापासून पुढे चालतो. या कलमांत असे सांगीतले कीं कोणतीहि संख्या किंवा अपूर्णांक दिला असतां, दुसरा अपूर्णांक किंवा संख्या काढितां येईल, आणि तिचा वर्ग या पहिल्या दिलेल्या संख्येचे हवा तेवढा जवळजवळ येईल. उदाहरण, असा एक अपूर्णांक काढ, कीं जाचा वर्ग  $2$  होईल, हेच कृत्य उलगडत नाहीं, तथापि एक अपूर्णांक असा काढ, कीं जाचा वर्ग  $2$  यांची  $00000001$  इतकेच अंतरानेही जवळ होईल; हेच कृत्य उलगडती येईल. या अंतरपेक्षांहि लहान अपूर्णांक घेता येईल; सारांश कांहींएक अपूर्णांक हवा तेवढा लहान घेता येईल; आणि अशा कृतीनेही वर्गमूळा जवळ जवळ तो अपूर्णांक येत जातो असे झणतात. हेच कोणत्याहि अवधीपर्यंत या पुढीलप्रमाणे करिता येईल; मनात आण, कीं  $2$  यांचे वर्गमूळ  $\frac{1}{64}$  इतक्याचे अंत खरे यावे असे इच्छितले आहे; माणजे असा एक अपूर्णांक काढावा, कीं जाचा वर्ग  $2$  पेक्षा कमी होईल. परंतु तो असा असावा कीं  $\frac{1}{64} + \frac{1}{64} = \frac{2}{64}$  यांचा वर्ग  $2$  यांपेक्षां अधिक होईल.  $\frac{2}{64}$  यांचे अंश आणि छेद  $57$  चे वर्गानेही, अथवा  $3249$  यांची गुण, क्षणजे  $\frac{1}{3249}$  होते. या अपूर्णांकाचे अंशांचे वर्गमूळ काढण्याचे कृतीत, ( $163$ ) प्रमाणे असे दिसतें कीं  $98$  बाकी राहीतात, आणि  $6498$  यांचे खालची वर्ग संख्या  $6400$  आहे, आणि तिचे वर्गमूळ  $80$  आहे. यावरून  $80$  चा वर्ग  $6498$  यांपेक्षां कमी आहे, परंतु  $81$  चा वर्ग यांपेक्षा अधिक आहे. अपूर्णांकाचे छेदांचे वर्गमूळ अवश्य  $57$  आहे. यामुळे  $\frac{1}{64}$  यांचा वर्ग  $\frac{1}{3249}$  अधवा  $2$  यांपेक्षां कमी आहे, परंतु  $\frac{1}{64}$  यांचा वर्ग  $2$  यांपेक्षां अधिक आहे, आणि या दोन

अपूर्णांकांचे अंतर केवळ  $\frac{1}{4}$  इवके आहे यावरून इच्छले उत्तर सिद्ध झाले.  
१६६. वहिवार्टीत कांही दशांश पावेतो खरे असे वर्गमूळ काढ-  
प्याची चाल आहे. जसें, २ यांचे चार दशांशस्थळांपावेतो खरे व-  
र्गमूळ १०४१४२ आहे, कां की १०४१४३ यांचा वर्ग, अथवा  
१०९९९९६२६४ हे २ पेक्षां कमी आहेत, परंतु यांतले चवये दशां-  
शस्थळ १ यांणे अधिक केले, तर १०४१४३ होतात, यांचा वर्ग  
२०००२४४४९ आहे, ह्याणजे हा वर्ग २ पेक्षां अधिक आहे. यापेक्षां  
एक साधारण पक्ष घे; मनांत आण, कीं चार दशांशस्थळांपावेतो खरे  
हीप्यास १०६३७ यांचे वर्गमूळ काढायाचे आहे. यांचे अपूर्णांक-  
स्त्रुप  $\frac{1637}{1000}$  आहे, आणि यांचे वर्गमूळ ०००१, अथवा  $\frac{1}{10000}$  इत-  
क्याचे भांत काढायाचे आहे. आतां या अपूर्णांकाचा छेद  $\frac{1}{10000}$   
यांचा वर्ग होईपर्यंत त्याचे अंश आणि छेद यांवर शून्ये मांड, तर तो  
 $\frac{163700000}{100000000}$  याप्रमाणे होईल; (१६३) प्रमाणे अंशांचे वर्गमूळ काढून,  
असे कलंते कीं त्याचे अंश जबलची वर्गसंख्या  $163700000$ -  
१३५६४ आहे, जीचे वर्गमूळ १३७९४ आहे. यावरून  $\frac{12794}{100000}$ ,  
अथवा  $1\frac{2794}{10000}$  यांचा वर्ग  $10637$  यांपेक्षां कमी आहे, आणि  
१०२७९५ यांचा वर्ग  $10637$  यांपेक्षां अधिक होतो. यावरून ते दोन्ही  
वर्ग  $10637676436$  आणि  $10637912025$  आहेत.

१६७. अमुक दशांशस्थलांपावेतो खरे वर्गमूळ काढण्याची रीति; मूळांत जितकीं दशांशस्थले असावीं, त्या स्थलांची दुप्पट होईपर्यंत वर शून्ये मांड; आणि या संख्येचे जवळ जवळ वर्गमूळ काढून सांगीतलेल दशांशांचे अंक खुणेने वेगळे कर. अथवा यापेक्षां ही पुढील रीति सौधी आहे; सांगीतल्ये संख्येचे दोन दौन अंकांचे भाग कर, असे कीं, एकं स्थळीचा अंक एका भागाचे उजव्येकडे स घेईल; नंतर चालीप्रमाणे पुढे कर; आणि एकंमाचे उजव्येकडे स दशांश असून, उजव्येकडे स नुसता एक अंक असला, तर तास खाली आणतेसमर्यां, त्यावर एक शून्य मांड, आणि त्याचे पुढील प्रयेक भाग दोन शून्यांचा असावा. जा भागात एकं पेतो ताचे मूळाचे उजव्येकडे दशांशचिन्ह मांड.

१६८. उदाहरण, पांच दशांशस्थलांपावतें  $\frac{1}{2}$  यांचे वर्गमूळ काय आहे? (१४७) प्रमाणे  $\frac{1}{2}$  हे  $1\cdot375$  आहेत, आणि यांचे वर्गमूळ काढण्याची रीती खाली दाखविल्याप्रमाणे आहे. सात दशांशस्थला-

६ १६८.

वर्गमूळ काढण्याविषयी.

११९

पावतो ००८१ यांचे वर्गमूळ काढण्याची रीति खालीं दाखविली आहे,  
या पक्षात, पहिला भाग ०८आहे, परंतु अनुपयोगी शून्य सोडिलें आहे.

१०३७,६(१०१७२६०

८,१(२८४६०४९

१

४

२१)३७

२१

४८)४१०

३८

२२७)१६५०

१५८९

५६४)२६००

२२९६

२३४२) ६१००

४६८

५६८६)३४४००

३४११६

२३४४६) १४१६००

१४०६७६

५६९२०४)२८००००

२२७६८१६

२३४५२) ९२४००

५६९२०८९)५६३१८४००

००००००२४१३६७२२१(००१५५३५९९

१

२५)१४१

१२९

२०५)१६३६

१५२५

३१०३)१११७२

९३०९

३१०६९)१८६३२२

१५५३२५

३१०७०९)३०९९७१०

२७९६३८१

३०३३२९००

१६९. इच्छलेल्या दशांशस्थळांचे अर्धप्रेक्षां अधिक स्थळे निघाल्यावर, (१५५) प्रमाणे केवळ भाज्य, भाजकाने भागून दुसरीं दशांशस्थळे निघतील. हे दाखवापासाठी, १२ यांचे वर्गमूळ दहा स्थळांपावेतो काढण्याची कृति खाली लिहिली आहे. परंतु या कृतीत, आणि जवळ जवळ येण्याचे दशांश काढण्याचा सर्व दुसऱ्या कृतीत, ही गोष्ट मनांत धरिली पाहिजे, कीं उजव्येकडचे शेवटील दशांश अंकावर नेहमी भरवंसा ठेवत नाही; यास्तव खरे होण्यास जीं दशांशस्थळे अगद्य असावी, भांवेक्षां एक किंवा दोन दशांशस्थळे अधिक निघतपावेतो कृति पुढे चालवावी.

(अ)

३२(३४६४१०१६१६१३  
९

(ब)

६९२८२०३२३०२६)५३७२५३५०८३१(७७५८५८७०५४९  
४२२७९३२४७१३  
४८४९७४२२६३१८६४)३००  
२५६६८६)४४००  
४११६६९२४)२८४००  
२७६९६६९२८)७०४००  
६९२८१६९२८२०१)१११००००  
६९२८२०१६९२८२०२६)४२६१७९९००  
४२५६९३१५६६९२८२०३२१)१०४८७७४४००  
६९२८२०३२१६९२८२०३२५)३५६९५४००७००  
३४६४१०१६६९२८२०३२३०१)९५४०१६१७७५००  
६९२८२०३२३०१६९२८२०३२३०२)२६१५७१४१९००  
२०७८४६०९६९०६९६९२८२०३२३०२)२६१५७१४१९००  
२०७८४६०९६९०६९३७१९०२१०२  
३४६४१०१६१५३१७८००४८७  
२७७१२८१२९४०६७२३५८  
३४६४१०१६३०६१३४२  
५५४०४६२४८८७८०  
४८४९७४८३८०६  
३४६४३४२  
२७७६५  
६२

३

जर कोणले हि बाकीवरचीं शून्यें, आणि या शून्यां खालचे किंवा यांचे उजव्येकडील सर्व अंक एकये उभ्ये रेघेने वेगळे केले, तर या रेघेचे डाव्येकडेस (१५५) प्रमाणे संक्षेप भागाकार सांपडेल. जसें, वरचा उदाहरणांत ३४६४१०१ इतकीं मूळाचीं स्थळे निघाल्यावर, ४२६१७९९ हे अंक बाकी राहातात, आणि भाजक ६९२८२०२ होतो. जे अंक उभ्ये रेघेचे डाव्येकडेस आहेत, ते वर सांगीतिले-ली बाकी आणि भाजक यांचा संक्षेप भागाकार आहे. परंतु त्यात भेद हाच, की या भाजकांतील सर्व अंक एकदांध कामात न घेतां, संक्षेप कृतीचा आरंभ करितेसमर्थी याचे उजव्ये वाजूकडून एक अंक छेंकिला पाहिजे; केवळ याच रितीपासून दशांशाचे स्थळांची दुपट झाली असती, आणि पहिले सहास्थळांपेक्षां ६१५१३७ इतकीं अधिक स्थळे मिळालीं असती, आणि यांचे शेवटीं जे ७ अहेत, ते ५३ या बाकीशीं संक्षेप भागाकाराने एक पायरी पुढे चालव्याने उत्पन्न होतात. यामुळे रीति याप्रमाणे आहे; जेव्हां दशांश स्थळांची अर्धी संख्या निघती, तेव्हां बाकीवर दोन शून्ये मांडण्याचे जागीं, कृति पुढे विस्ताराने चालली असतां जो भाजक असेल, याचे उजव्येकडील एक अंक छेंकून (१५५) प्रमाणे त्या बाकीला संक्षेप भाजकाने भाग.

मनात आण, कीं ३४६४१०१६१५१३ यांपेक्षां दुपट स्थळे काढायाचीं आहेत. ५३७२५३५५०८३१ ही बाकी आहे, आणि भाजक ६९२८२०३२३०२६ हा आहे, आणि (ब) प्रमाणे कृति पुढे चालत आहे. यावरून १२ चैं वर्गमूळ.

३४६४१०१६१५१३७७५४५८७०५४९ आहे.  
हे तर उजव्येकडील शेवटचा अंकापावेतो खरे आहे, परंतु यत्किंचित् अधिक आहे; जर उजव्ये शेवटास ९ यांचे जागीं ८ मांडिले, तर तें कमी होईल.

#### अभ्यासाकरितां उदाहरणे.

संख्या

५००१७२८
६४३४
८०७४
१०
१०५७

वर्गमूळे.

०४१५६९२१९४
,८०२१२२१८५
८९८५५४३९४
३०१६२२७७६६
१०२५२९९६४०८६९४१६६७७८४४६६
१६

## आठवा भाग.

## संख्यांचा प्रमाणाविषयी.

१७०. जैवहां दोन संख्या कोणत्याहि कृत्यामध्ये सांगीतल्या असतात, यांस कांही एक तऱ्हेनें, पडताळून पहाण्याचें बहुतकरून अगद्य पडते; ह्याजे, या दोहोचा परस्पर विचार करून, यांचामध्ये असा कांही संबंध स्थापावा, कीं तो पुढचे कृतीमध्ये उपयोगी पडेल. हे जाणायासाठीं या दोन संख्यांतून मोठी कोणती, व तिचे आणि दुसरीचे अंतर किती आहे हे पहाऱ्ये ही सरळ शीत आहे. दोन संख्यांमध्ये जो असा संबंध स्थापिलेला असतो, तोच संबंध दुसऱ्या दोन अंकांतहि असेल; उदाहरण, ८ आणि १९ यांचे अंतर ११ आहे, आणि १०० आणि १११ यांचेहि तितकेच अंतर आहे. अशा अर्थानें, १०० हे जसे १११ यांस आहेत, तसे ८ हे १९ सांस आहेत, ह्याजे पहिल्ये दोन संख्यांचे अंतर दुसऱ्या दोन संख्यांचे अंतरावरोबर आहे. सांगीतलेल्या संख्या, ह्याजे,

८, १९, १००, १११,

ह्या परस्पर गणितप्रमाणांत आहेत असें ह्यानतात. अशे तऱ्हेनें चार अंक मांडिले असतां, पहिला आणि शेवटील या अंकांस आदिअंत अंक ह्यानतात, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकांस मध्य अंक ह्यानतात. स्पष्ट आहे, कीं  $111+8=100+19$ , ह्याजे, आवंतांची बेरीज मध्यांचे बेरीजेवरोवर आहे. जे एर्थे निशेष अंक घेतले आहेत, त्यांपासून ही गोष्ट अवचित घडती असें नाहीं, परंतु प्रत्येक गणित प्रमाणांत असें अवश्य घडते; कां कीं (३५) प्रमाणे  $111+8$  यांत, १११ तून कांहीं वजा केले, तितकेच ८ यांत भिळविले, तर बेरीजेत कांहीं अंतर पडणार नाहीं; आणि वर सांगीतल्या व्याख्यानप्रमाणे, एक मध्यांक जितका १११ पेक्षां कभी आहे, तितकाच दुसरा मध्यांक ८ पेक्षा आधिक आहे.

१७१. जेव्हां एकादे श्रेणींत जवळ जवळचा कोणत्याहि दोन पदांचे अंतर एकसारखेच असते, तर ते अंक गणितश्रेणींत आहेत असें ह्यानतात. ही गोष्ट या पुढील श्रेणींकरून दिसेल;

१, २, ३, ४, ५, इयादि.  
 ३, ६, ९, १२, १५, इयादि.  
 १२, ३, २२, ३, ३२, इयादि.

प्रयेक जवळ जवळचे दोन पदांचे अंतरास उन्नर क्षणतात. वर सांगीतलेल्या तीन श्रेणींत १, ३, आणि  $\frac{1}{2}$ , ही उन्तरे आहेत.

१७२. जर एकाद्या गणित श्रेणींतील कांहीं पदें घेतली, तर पहिले आणि शेवटील या पदांची वेरीज, श्रेणीचा दोन शेवटांपासून सारिखे अंतरावरचा कोणलाहि दोन पदांचे वेरिजेवरोवर होईल. उदाहरण, श्रेणीचीं ७ पदें घेतलीं आहेत, तीं ही पुढील आहेत,

अ, व, क, ड, इ, फ, ग.

तर श्रेणीचे लक्षणावरून (१७०) प्रमाणे व जितका अचे वर आहे, तितका फ, गचे खालीं आहे, क्षणून अ+ग = व+फ. पुनः (१७०) प्रमाणे क जितका वचे वर आहे, तितकी इ, कचेखालीं आहे, यावरून व+फ = क+इ. परंतु अ+ग = व+फ आहे, यामुळे अ+ग = क+इ, आणि याप्रमाणे पुढेहि. पुनः दोन्हीं शेवटांपासून सारिखे अंतरावरचे पदाची, क्षणजे मध्य पदाची दुप्पट अद्यंत पदांचे वेरिजेवरोवर आहे, जेव्हां पदांची संख्या विषम असती तेव्हांही वरची गोष्ट घडती; कां कीं क जितका डचे खालीं आहे, तितकी इ, डचे वरतीं आहे, यावरून क+इ=ड+ड=२ड. परंतु क+इ=अ+ग; यामुळे अ+ग=२ड. गणित श्रेणीचे कितीहि पदाची वेरीज काढण्याची संक्षिप्त रीति यावरून निघेल. मनांत आण, कींवर तिन्ही वेरीज सारिख्याच आहेत, यावरून त्या तिन्हींची वेरीज (अ+ग) चे तिप्पट आहे, यांत जर मध्य पद ड, अथवा अ+गचे अर्ध मिळविले, तर ती वेरीज तीन वेळा आणि एक अर्धी वेळा अ+ग होईल, अथवा पहिल्या आणि शेवट पदांचे वेरिजेस  $\frac{3}{2}$ , अथवा  $\frac{7}{2}$ , अथवा पदांचे संख्येचे अर्ध इतक्यानें गुणिल्याचे वरोवर होईल. जर पदांची संख्या सम असेल, क्षणजे जर अ, व, क, ड, इ, आणि फ, इयादि सहा पदें असतील, आणि अ+फ, व+इ, आणि क+ड ही सारिखींच आहेत असे कल्तें, यावरून त्या पदांची वेरीज अंक यांचे तिप्पट आहे, अथवा

पूर्वप्रमाणे अद्यांताचे बेरिजेस पद संख्येचे अर्धाने गुणावे इतव्या वरोवर खा सर्व पदांची बेरीज आहे. यावरून रीति ही आहे; गणितश्रेणीं-कील कितीहि पदांची बेरीज करणे, तर अद्यांताचे बेरिजेस पदसंख्येचे अर्धाने गुण. उदाहरण, १, २, ३, इयादि श्रेणींकील ९९ पदे मिळून बेरीज काय होईल? यांत ९९ वै पद ९९ आहे, आणि  $(99+1) \frac{1}{2}$  अथवा  $\frac{100 \times 99}{2}$  अथवा ४९५० ही बेरीज आहे.  $\frac{1}{3}, \frac{2}{3}, \frac{1}{4}, \frac{5}{3}, 2$ , इयादि श्रेणीचे ५० पदांची बेरीज  $(\frac{1}{3} + \frac{5}{3}) \frac{50}{2}$ , अथवा  $17 \times 25$ , अथवा ४२५ आहे.

१७३. श्रेणीचे पहिले पद आणि उत्तर आणि पदसंख्या दिली असतां, उत्तर एकोनपद संख्येने गुणून खा गुणाकारांत पहिले पद मिळवावै, घणजे शेवटील पद निघेत. कां कीं दुसरे पद पहिल्ये पदाहून, उत्तराने भिन्न आहे, तिसरे पद पहिल्ये पदाहून उत्तराचे दुपटीने भिन्न आहे, चवर्थे पद उत्तराचे तिपटीने भिन्न आहे; आणि याप्रमाणे पुढील. अथवा न-१ इतके कृति क्रम केत्यानें पहिल्या पदापासून न पदापर्यंत जातां येते, यातून प्रत्येक क्रमांत उत्तर मिळवावै लागेत.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

#### दिलेलीं पदे.

#### काढायाचीं पदे.

श्रेण्या.	पदसंख्या.	शेवटील पद.	बेरीज.
४, $\frac{6}{3}$ , ९, इयादि	३३	८४	१४५२
१, $\frac{2}{3}$ , ५, इयादि	२८	९५	७८४
३, २०, ३८ इयादि	१००००००	१७९९९८४	८९९९३०००००

१७४. बेरीज, पदसंख्या, आणि पहिले पद दिलें असेल, तर खापासून उत्तर काढितां येईल. उदाहरण, एका श्रेणीचे पहिले पद एक, पदसंख्या १००, आणि बेरीज १००००० आहे. पहिले आणि शेवटील पद यांचे बेरिजेस  $\frac{1}{2}$  यांणीं गुणून १००००० झाले आहेत, घणजून जर खाप.  $\frac{1}{2}$  यांणीं भागिले, तर आदिअंताची बेरीज निघेल. आता  $\frac{100000}{2}$  भागिले,  $\frac{1}{2}$  हे (११२) प्रमाणे २०० आहेत,

आणि पहिले पद १ आहे, यावरून शेवटले पद १९९ आहे. यावरून १ पासून १९८ अंकांतून ९९ वेळा सारिख्या कृती केल्या असतां, १९९ पर्यंत जातां येईल. यावरून प्रयेक पायरी  $\frac{१९९}{९९}$ , अथवा २ आहे, हे श्रेणीचे उत्तर आहे; अथवा १,३,५, इयादि १९९ पर्यंत दिलेली श्रेणी आहे.

## दिलेलीं पदें.

देरीज.	पदसंख्या.	पहिले पद.	शेवटील पद.	उत्तर.
१८०९०२५	१३४५	१	२६८९	२
४४	१०	३	$\frac{२९}{५}$	$\frac{१४}{४५}$
७०७५६००	१३३०	४	१०६३६	८

## काढायाची पदें.

१७५. (१७०) कलमामध्ये दोन संख्या खांचे अंतराने पडताळून पहाण्याचे जे सांगीतले, या गोष्टीचा एधे पुनः विचार करितो. असी पडताळण्याची रीति वहिवारीचे कामांत आणीत नाही, ही गोष्ट परिपाठांतल्या एका उदाहरणापासून कळेल. उदाहरण, आ जवळ १०००० रुपये आणि ब जवळ ३००० रुपये असतील, तर ब पेक्षां आ फार द्रव्यवान आहे असें ह्याणण्यांत येईल; परंतु क जवळ १०७००० रुपये आणि ड जवळ १००००० असतील, अशा दोहोपक्षांत संपत्तीचे अंतर जरी सारिखेच ७००० रुपये आहे, तरी क हा ड पेक्षां फार धनवान आहे असें कोणी ह्याणार नाही. संख्या पडताळण्याचे समर्थीं केवळ त्यांचे अंतर लक्षांत घेतात असें नाहीं, परंतु या संख्याहि लक्षांत आणाव्या लागतात. जसें, ब आणि ड या दोघांस जर ७००० रुपये मिळाले, तर ब जवळ जे पूर्वी द्रव्य होते, खांतील दर १०० स २३३ आणि  $\frac{१}{२}$  इतके रुपये मिळतील, परंतु डला दर १०० स केवळ ७ रुपये मिळतील. आणि जरी (१७०) कलमाचे दृष्टांतप्रमाणे, जितके १०७ यांचे जवळ १०० आहेत, तितके १० चे जवळ ३ आहेत, तथापि जा हेतूने आतां त्यांचा विचार करितो, यावरून जितके १०० हे १०७ यांचे जवळ आहेत, तितके ३ हे १० चे जवळ नाहीत, कांकी १० आणि ३ यांचे अंतर ३ चे दुपटीपेक्षां अधिक आहे, परंतु १०७ आणि १०० यांचे अंतर १०० चे एक पंचमांशा इतकेहि नाहीं. यावरून गणिताचे भाषेप्रमाणे, या गोष्टीस असें ह्याणतात, कांकी १०७ यांस १००, या प्रमाणापेक्षां १० यांस ३ हे प्रमाण अधिक आहे.

आतां प्रमाण या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट करून पुढे सांगतो.

१७६. या भागांत पुढे जेव्हां संख्येचा किंवा अपूर्णांकाचा अंश असे लिहिण्यांत येईल, तेव्हां अर्धा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, इयादि जा समभागांत ती संख्या भागिली असेल, यांतून १ भाग घेण्याचा आहे असे समजावै; गुणित या शब्दाचा अर्थ पूर्वी (१०२) कलमांत सांगीतला आहे. संख्येचे अंशाचे गुणित, याचे संक्षेप वावय गुणित अंश असे आहे. जसें, १, २, ३, ४, आणि ६ हे, १२ यांचे अंश आहेत;  $\frac{1}{2}$  हाहि १२ यांचा एक अंश आहे, कां की  $\frac{1}{2}$  हा १२ यांत २४ वेळा जातो; १२, २४, ३६, इयादि ही १२ यांची गुणिते आहेत; आणि ८, ९, १०, इयादि हे १२ यांचे गुणितांश आहेत, कां की ते १२ चा कांहीं भागांचीं गुणिते आहेत. १२ यांस १२ चैं एक गुणित झणतात, कां कीं त्याचा गुणक १ आहे, या कारणावरून, जेव्हां विशेषेकरून गुणित भाग असें बोलण्यांत येते. तेव्हां ते भागाहि त्यांत गणिले असतात. गणितांश यांमध्ये गुणितेहि येतात; कां कीं सगळे २४ हे ४८ अर्ध भाग आहेत, आणि यामुळे ते १२ चे मुणितांशांत येतात. प्रत्येक अंश वेगवेगळ्या तऱ्हेने गुणितांश आहे; कां कीं एक चवथा भाग हा दोन आठवे भाग, आणि तीन वारवे भाग आहेत, इयादि.

१७७. प्रत्येक संख्या किंवा अपूर्णांक, दुसऱ्या प्रत्येक संख्येचा किंवा अपूर्णांकाचा गुणितांश आहे. जसें १२ हे ७ यांचा कोणता अंश आहे असे विचारिले असतां, ७ यांस सात समभागांत विभागून, त्यांतून एक अंश १२ वेळा पुनःपुनः घेतला असतां १२ होतात; अर्थवा ७ यांस १४ समभागांत विभागिले, तर तो प्रत्येक अंश एक अर्धा वरोबर आहे, आणि यांतील १ अंश २४ वेळा पुनःपुनः घेतल्यानें, २४ अर्ध भाग, किंवा १२ होतात. यावरून, १२ हे ७ यांचे  $\frac{1}{7}$ , अर्थवा  $\frac{12}{7}$ , अर्थवा  $\frac{36}{21}$  आणि इयादि असे आहेत. सामान्यतः जर अ आणि व हे वेळ पूर्ण संख्या असतील, तर व चा अ कोणता गुणितांश आहे, तें चूळा दाखविले, आणि अ चा व कोणता गुणितांश आहे तें चूळा दाखविले. पुनःपनाव आण कीं  $\frac{2}{7}$  हे  $\frac{3}{7}$  यांचा, किंवा  $\frac{12}{7}$  हे  $\frac{36}{21}$  यांचा कोणता गुणितांश असे विचारिले गाहे. या दोन अपूर्णांकांस सम्छेद करून,  $\frac{4}{21}$  आणि  $\frac{12}{21}$  होतात, यांतून दुसऱ्या अपूर्णांकांस ११२

७९ वळा घडन  $\frac{75}{92}$  हा अपूर्णाक निघता. यामुळ दुसऱ्या अपूर्णाकाचा  $\frac{75}{92}$  इतका गुणितांश पहिला अपूर्णाक आहे, असे गुणितांश (१२१) कलमाचे रीति प्रमाणे निघाले, आणि त्यांत भागाकाराविषयीं जी गोष्ट सांगीतली, ती प्रत्येक पक्षांत व चा अं कोणता गुणितांश आहे हे  $\frac{75}{92}$ , अथवा अ भांगला व भशाने दाखवितात.

१७८. जेव्हां चार संख्यांतून तिसरी संख्या चवध्ये संख्येचा जितका गुणितांश असती, तितकीच जर पहिली संख्या दुसऱ्ये संख्येचा गुणितांश असेल, तर या चार संख्या भूमितिप्रमाणांत, अथवा सरळ रितीने प्रमाणांत आहेत असें घ्यणतात. प्रमाण हा शब्द व्यवहारांत फार येतो; आणि व्यवहारांत जो अर्थ या शब्दास लावितात, तोच अर्थे या शब्दाचा वरदिलेव्या गणितानुरूप व्याख्यानांत आहे, इतके मात्र दाखवायाचे राहिले. उदाहरण, मनांत आण, की एक नकाशाची नक्कल लहान भागावर करायाची आहे, अशी की, मूळचे नकाशावरची दोन इंच लांबीची रेघ, नक्कलेचे नकाशावर एक इंच आणि एक अर्ध इंच लांबीची असावी; यावरून जर या नकाशाचे सर्व अवयव २ होंस  $\frac{1}{2}$  याप्रमाणे कभी केले नसतील, तर ती नक्कल बरोबर नाही असें घ्यणतां येईल. दोन इंच ४ भागांत विभागून, त्यांतून तीन भाग घेतल्याने  $\frac{1}{2}$  होतो, घ्याणून मूळचे नकाशांतील सर्व रेघांशी याच प्रमाणे केलें पाहिजे, घ्याणजे मूळचे नकाशांतील कोणलेहि रेघेचे चार भाग करून, त्यांतून तीन भागांनी नक्कलेतील रेघ केली पाहिजे. पुनः, व्याजाचा भाव झेंकडा ५ रुपये आहे, घ्याणजे १०० रुपयांचे व्याज ५ रुपये पडते, तर यावरून दुसऱ्ये कोणलेहि रकमेचे व्याज देतां येईल; उदाहरण, ७० रुपयांचे व्याज काय होईल, तर ५ रुपये हे १०० रांचा जो अंश आहे, तितका ७० रांचा अंश ७० साठी घेतला पाहिजे.

तर, जापेक्षां, व याचा जो अंश अ आहे, तो  $\frac{75}{92}$ , किंवा त्याचे बरोबरीचा कोणत्याहि दुसऱ्या अपूर्णाकाने दाखवितां येतो, आणि डच्चा जो अंश क आहे तो  $\frac{75}{92}$  याप्रमाणे दाखवितां येतो, यावरून अ, ब, क, आणि ड हे जेव्हां प्रमाणांत आहेत, तेव्हां  $\frac{75}{92}$ =क. प्रमाणांतील परिमाणाविषयीं जे तर्क करायाचे आहेत, त्यांस या समीकरणाचा



आधार आहे; आणि प्रमाणांतील परिमाणांचा विचार करते-समर्थी, केवळ ती परिमाणेच लक्षांत आणिन्यानें निर्वाह होत नाहीं, परंतु यांचे क्रमहि लक्षांत घेतले पाहिजेत, जसें, अ, ब, क, आणि ड, हे प्रमाणांत आहेत, ह्याणजे व चा गुणितांश जितका अ आहे, तितकाच ड-चा गुणितांश क आहे, तथापि अ, ड, ब, आणि क, हे प्रमाणांत आहेत, असें ह्याणतां येत नाहीं, कारण कचा जितका ब गुणितांश आहे, तितकाच ड-चा गुणितांश अ आहे, हें सिद्ध होत भाही. ड पैक्षां क जसा अधिक, किंवा त्याचे बरोबर, किंवा त्यापैक्षां कभी आहे, तसा व पैक्षां अ अधिक, किंवा खाचे बरोबर, किंवा त्यापैक्षां कभी, असावा हें स्पष्ट आहे.

१७९. अ, ब, क, आणि ड, अशा क्रमानेंद्र्या चार संख्या जर प्रमाणांत असतील, तर अ, आणि ड यांस आदिअंत, आणि व आणि क यांस याप्रमाणांचे मध्य ह्याणतात. सोईकरितां, आदि अंत, अथवा मध्य पदे यांस सरूपपदे, आणि एक शेवटीलपद आणि एकमध्यपद यांस विरूपपदे असें द्याउले आहे. जसें अ आणि ड, आणि व आणि क हीं सरूपपदे आहेत; अ आणि व, अ आणि क, ड आणि ब, ड आणि क हीं विरूपपदे आहेत. प्रमाण दाखविण्याकरितां पदांमध्ये खालचे प्रमाणे बिंदू मांडण्याची रीति आहे, जसें;

अ : ब :: क : ड

१८०. जा संख्या परस्पर बरोबर आहेत, या सारिख्येच परिमाणानें वाढविल्या, किंवा कमी केल्या, किंवा गुणिल्या, किंवा भागिल्या, तरी बरोबर राहातील. ही गोष्ट या ह्याणण्याप्रमाणे आहे, कीं जर  $\frac{अ}{व}$ = $\frac{ब}{क}$ , आणि  $प=क$ , तर  $अ+प = व+क$ ,  $अ-प = व-क$ ,  $अp = बk$ , आणि  $\frac{अ}{व}=\frac{क}{व}$ .  $अ+p-p$ ,  $अ- p+p$ ,  $\frac{अp}{व}$ , आणि  $\frac{अ}{व}\times p$  हीं सर्व अंचे बरोबर आहेत हें स्पष्ट आहे.

१८१. आदिअंतांचा गुणाकार मध्य पदांचे गुणाकारावरोबर आहे.  $\frac{अ}{व}-\frac{क}{व}$  असी कल्पना कर, या दोन बरोबरीचे संख्यांस बडचे गुणाकाराने गण. तर,  $\frac{अ}{व}\times बड = \frac{अबड}{व}$  (११६) प्रमाणे=अड, आणि  $\frac{अ}{व}\times बड = कवड$ -कवड; यावरून (१८०) प्रमाणे अड=बक. जसें, ६, ८, ३१, आणि २८, ह्या संख्या प्रमाणांत आहेत, कां कीं  $\frac{६}{८}=\frac{३१}{२८}$  आणि (१८०)

ते दोन्हीं गुणाकार १६८ आहेत.

१८२. जर दोन संख्यांचा गुणाकार दुसऱ्या दोन संख्यांचा गुणाकारावरोवर असेल, आणि जर त्यांतील कोणत्याहि गुणाकाराचा दोन संख्या सरूप पदे होतील, अशा रितीने मांडिल्या तर या संख्या कोणत्याहि क्रमानें प्रमाणांत होतील; ह्याजे, जर अब = पक, तर हीं पुढील प्रमाणे निघतील;

अः प :: कः व

पः अ :: वः क

अः कः :: पः व

पः वः :: अः क

वः प :: कः अ

कः अ :: वः प

वः कः :: पः अ

कः वः :: अः प

यातून कोणतेहि एक प्रमाण पडताळून पुहाण्यासाठीं, अब आणि पक या दोहोंस याचा दुसऱ्या आणि चवथ्या पदांचे गुणाकाराने भाग; उदाहरण, अः कः :: पः व, यांचा खरेपणा दाखवायासाठीं, अब आणि पक या दोहोंस वक्त यांणी भाग. तर  $\frac{\text{अब}}{\text{वक}} = \frac{\text{अ}}{\text{क}}$ , आणि  $\frac{\text{पक}}{\text{वक}} = \frac{\text{प}}{\text{व}}$ ; यावरून (१८०) प्रमाणे  $\frac{\text{अ}}{\text{क}} = \frac{\text{प}}{\text{व}}$ , अथवा अः कः :: पः व. वरचे सर्व आठ पक्ष शिकणाराने पडताळून पहावे, आणि कांहीं सराळ उदाहरणे सिद्ध करावी, जसे  $1 \times 6 = 3 \times 2$ , यावरून जसा  $1:2::3:6$ , आणि  $3:1::6:2$ , इत्यादि.

१८३. यावरून, जर चार संख्या प्रमाणांत असतील, आणि त्यांतील सरूप पदे सरूप पदांचे स्थळीं रहातील अशा रितीने जर त्या मांडिल्या, तर त्या चार संख्या कोणत्याहि दुसऱ्या क्रमानें प्रमाणांत होतील. कां की, जापेक्षां  $\frac{\text{अ}}{\text{व}} = \frac{\text{क}}{\text{ह}}$ , तर (१८१) प्रमाणे अड = वक, तेव्हां अड = वक यापासून मागील कलमाप्रमाणे सर्व जीं प्रमाणे होतात, तीं  $\frac{\text{अ}}{\text{व}} = \frac{\text{क}}{\text{ह}}$  यापासूनहि होतील.

१८४. (१४) व्ये कलमापासून  $1 + \frac{\text{अ}}{\text{व}} = \frac{\text{व}+\text{अ}}{\text{व}}$ , असें होतें, आणि जर १ पेक्षां  $\frac{\text{अ}}{\text{व}}$  कमी असेल, तर  $1 - \frac{\text{अ}}{\text{व}} = \frac{\text{व}-\text{अ}}{\text{व}}$ , परंतु जर १ पेक्षां  $\frac{\text{अ}}{\text{व}}$  अधिक असेल, तर  $\frac{\text{अ}}{\text{व}} - 1 = \frac{\text{अ}-\text{व}}{\text{व}}$ . आणि (१२२) प्रमाणे, जर  $\frac{\text{अ}+\text{व}}{\text{व}}$  यांस  $\frac{\text{अ}-\text{व}}{\text{व}}$  यांणीं भागिले, तर भागाकार  $\frac{\text{अ}+\text{व}}{\text{व}} = \frac{\text{अ}}{\text{व}}$  होतो. यावरून, अ, व, क, आणि ड, हे प्रमाणांत असतील, तर त्यांचासून हीं पुढील दुसरीं प्रमाणे निघतील, जसें;



$\frac{अ}{ब} = \frac{क}{ड}$  आहे असेहे मनांत आण,  
तर (११४) प्रमाणे  $1 + \frac{अ}{ब} = 1 + \frac{क}{ड}$   
अथवा,  $\frac{अ+b}{b} = \frac{क+ड}{ड}$

अथवा  $अ + b : b :: क + ड : ड$ .

ह्याणजे जशी पहिल्या आणि दुसऱ्या पदांची वेरीज, दुसऱ्या पदास आहे, तशी तिसऱ्या आणि चवथ्या पदांची वेरीज, चवथ्या पदास आहे. या वेगळाल्या प्रमाणांविषयीं पुढे शब्दांनी कांहीं विस्तार करून सांगणार नाहीं, कां कीं शिकणारास आपल्या कल्पनेवरून समजेल.

अ : ब :: क : ड.

अथवा  $\frac{अ}{ब} = \frac{क}{ड}$  हें प्रमाण पुनः घे.

जर १ पेक्षां  $\frac{अ}{ब}$  कमी असेल, तर  $1 - \frac{अ}{ब} = 1 - \frac{क}{ड}$ ,

अथवा  $\frac{ब-अ}{ब} = \frac{ड-क}{ड}$

ह्याणजे, ब-अ : ब :: ड-क : ड,

अथवा जर १ पेक्षां  $\frac{अ}{ब}$  अधिक असेल, तर अ-ब : ब :: क-ड : ड.

पुनः, जापेक्षां  $\frac{अ+b}{b} = \frac{क+ड}{ड}$ , आणि १ पेक्षां  $\frac{अ}{ब}$  अधिक असून  $\frac{अ-ब}{ब} = \frac{क-ड}{ड}$ , यांतील पहिलीं दोन पदे दुसऱ्यांनी भागून  $\frac{अ+b}{b} = \frac{क+ड}{ड}$  असेहोतें,

अथवा  $अ+b : अ-ब :: क+ड : क-ड$ .

जर १ पेक्षां  $\frac{अ}{ब}$  कमी असेल, तर अ+ब : ब-अ :: क+ड : ड-क.

१८५. अशा तळेने अनेक दुसरीं प्रमाणे निघतील. परंतु मागील कलमावरून यांची प्रमाणे निघतात, त्यांतून कांहीं थोडीं दाखवितील.

अ+ब : अ :: क+ड : क

अ : अ-ब :: क : क-ड

अ+क : अ-क :: ब+ड : ब-ड.

यात आणि सर्व दुसऱ्या पक्षांत ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे, कां जेव्हा अ-ब आणि क-ड अशा पद्धती येतात, तेव्हा बपेक्षां अ मोठा, आणि डपेक्षां क मोठा आहे असेही समजावें.

१८६. जर चार संख्या प्रमाणांत असतील, आणि त्यांचीं कोणती-

माणांत राहातात. जसे, जर अः वः कः ड, आण म आण न  
ह्या भलत्या कांहीं संख्या असतील, तर हीं पुढील प्रमाणे निघतील;

मअः वः मकः ड

अः मवः कः मड

अः मवः कः नः मड

मअः नवः मकः नड

अः मवः कः मः म

अः मवः कः नः न

आणि यांशिवाय अनेक दुसरींहि निघतील. यातील कोणत्याचाहि खरेपणा सिद्ध करितेसमयीं, हे मनांत ठेविले पाहिजे, कीं चार संख्या परस्पर प्रमाणांत होण्यासाठीं, आदिअंतांचा गुणाकार, मध्यांचे गुणाकारावरोबर असावा. वरचैं तिसरे उदाहरण घेऊन पाहा; त्याचे आदि-अंतांचा गुणाकार  $\frac{अ}{न} \times मड$  अथवा  $\frac{मअड}{न}$  आहे, आणि त्याचे मध्यांचा गु-  
णाकार मव  $\times \frac{क}{न}$ , अथवा  $\frac{मवक}{न}$  आहे. परंतु जापेक्षां अःवःकःड, तर (१८१) प्रमाणे अड=वक, यावरून, (१८०) प्रमाणे मअड=मवक,  
आणि  $\frac{मअड}{न} = \frac{मवक}{न}$ . यावरून,  $\frac{अ}{न}$ , मव,  $\frac{क}{न}$ , आणि मड, हे प्रमाणांत अहेत.

१८७. जरी एक प्रमाणाचीं पदे दुसऱ्या प्रमाणाचे पदांनी गुणिलीं, तरी ते वेगळाले गुणाकार प्रमाणांत होतील; ह्यांजे, जर अःवःकःड, आणि पःकःःरःस, तर अपःवकःःकरःडस असें होईल. कां कीं, जापेक्षां अड=वक आहे, आणि पस=वक आहे, तर (१८०) प्रमाणे अडपस=वककर, अथवा अपःडस=वकःकर, यावरून (१८२) प्रमाणे अपःवकःः करःडस.

१८८. जर चार संख्या प्रमाणांत असतील, तर त्या संख्यांचे सारिखे घात प्रमाणांत होतील; ह्यांजे, जर

अः वः कः ड

तर अअः ववः ककः डड

अअअः वववः कककः डडड

इत्यादि. इत्यादि.

कां कीं, जर प्रमाण दोन वेळा मांडिले, जसें,



अः वः कः ड

अः वः कः ड

तर (१८७) प्रमाणे, अभः ववः ककः डड,

परंतु

अः वः कः ड

तर (१८७) प्रमाणे, अभभः वववः कककः डडड; आणि याप्रमाणे  
पुढेहि.

१८९. जेश्हां एकादे पद्धतींत अ, व, आणि क, इत्यादि दोन किंवा अधिक अक्षरे येतात, आणि त्या पद्धतींतील प्रत्येक पदांमध्ये अ, व, आणि क ह्याच अक्षरांची सारिखी संख्या असती, त्या पद्धतींस त्या अक्षरांविषयीं सजातीय असें ह्याणतीत. जसें, मअभव+नअबक+रककक ही पद्धती अ, व, आणि क, या अक्षरांविषयीं सजातीय आहे; आणि ती तिसऱ्या वर्णाची आहे, कां कीं यांतील प्रत्येक पदांत तीन तीन अक्षरे यांची, ह्याणून कोठे एकादे पदांत अ, व, आणि क, हीं अक्षरे आहेत, अथवा त्यांतून एकच अक्षर वारंवार लिहिले आहे, अथवा एक अक्षर कांहीं वेळा लिहून याचे जवळ दुसरे लिहिले आहे. जसें, १अअबक, २अबकक, मअभअभअ, नअबवक, हीं सर्व पदे अ, व, आणि क, या अक्षरांविषयीं मात्र सजातीय आणि पांचव्ये वर्णाचीं आहेत; आणि हीं पदे परस्परांस मिळवून, अथवा परस्परांतून वजाकरून, जी पद्धती उत्पन्न होईल, ती या अक्षरांविषयीं सजातीय असून, पांचव्या वर्णाची होईल. पुनः मअ+मनब हीं पद्धती, अ आणि व अक्षरांविषयीं सजातीय आणि पहिल्या वर्णाची आहे; परंतु म आणि न, अक्षरांविषयीं सजातीय नाहीं, तथापि अ आणि न अक्षरांविषयीं सजातीय आहे. इतके आरंभी सांगीतल्यावर आकां एक सिद्धांत\*सांगतो यात (१८४), (१८५) आणि (१८८), या कलमांतील गोष्टी येतील.

१९०. जर चार संख्या प्रमाणांत असतील, आणि जर अ आणि व अशा दोन पहिल्या संख्यांपासून, सारिख्याच वर्णाचा कोणत्याहि दोन सजातीय पद्धती उत्पन्न केल्या, आणि शेवटील दोन संख्यांपासून,

\*सिद्धांत इणजे गणितातील खरी गोष्ट आहे: जसें, जा संख्येचे उजव्येकडील शेवटाचे दोन अंक चोहांनीं निःशेष भागिले जातात, ती सर्व संख्या चोहांनीं निःशेष भागिले जाईल हा एक सिद्धांत आहे; प्रत्येक प्रमाणात आदिअंतांचा गुणाकार, मध्याचे गुणाकारावरोवर आहे, हा वुसरा सिद्धांत आहे.

वरचे सारिख्या दुसऱ्या दोन पद्धती उत्पन्न केल्या, तर ह्या चार पद्धती प्रमाणांत होतील. उदाहरण, जर अः वः कः ड आणि २अअब +३अअब आणि बबब+अबब ह्या दोन्ही, अ आणि वयांविषयीं सजातीय असून तिसऱ्या वर्णाचा आहेत; आणि जर अ आणि व पासून जशा पूर्वीचा दोन पद्धती निघाल्या, तशा २कक्क+३कक्ड आणि २अअब+३अअब : बबब+अबब :: २कक्क+३कक्ड : डडड+कडड ला होईल.

हें सिद्ध करायास, अ दाखवायासाठी क्ष घे. तर, जापेक्षां  $\frac{अ}{ब} = क$ , आणि  $\frac{अ}{ब} = ड$ , यामुळे  $\frac{ड}{ब} = क्ष$ . परंतु जापेक्षां अ यास व याणे भागिल्याने क्ष होतो, तर क्ष यास व याणे गुणिल्याने अ होईल, अथवा अ=क्ष. तरेच कारणाने, क=डक्ष.' वरचा' चार दिलेल्या पद्धतींमध्ये अ आणि क याचें जागीं बक्ष आणि डक्ष मांड, आणि ही गोष्ट मनांत ठेविली पाहिजे कीं, अनेक परिमाणे परस्पर गुणून, यांची रचना कोणत्याहि क्रमाने केली, तरी गुणाकार सारिखेच होतील; ह्यांजे, बक्षबक्षबक्ष आणि बबबक्षबक्ष ह्या पद्धती सारिख्यांच आहेत.

$$\begin{aligned} \text{यावरून, } & २\text{अअब} + ३\text{अअब} = २\text{बक्षबक्षबक्ष} + ३\text{बक्षबक्षब} \\ & = २\text{बबबक्षक्षक्ष} + ३\text{बबबक्षक्ष} \end{aligned}$$

ही तर बबब गुणिली २क्षक्षक्ष + ३क्षक्ष असी आहे,

अथवा बबब(२ क्षक्षक्ष + ३क्षक्ष)\*

$$\text{याच सारिखें, } २\text{कक्क} + ३\text{कक्ड} = \text{डडड}(२\text{क्षक्षक्ष} + ३\text{क्षक्ष})$$

आणि, बबब + अबब = बबब + बक्षबब

$$= \text{बबब गुणिला } १ + क्ष$$

अथवा = बबब(१ + क्ष)

$$\text{याच सारिखें, } \text{डडड} + \text{कडड} = \text{डडड}(१ + क्ष)$$

आता, बबब : डडड :: बबब : डडड

\* अ आणि वविषयीं कोणतीहि पद्धती सजातीय असेल, आणि त्या पद्धतींत अचे जागीं बक्ष मांडिला तर दिसेला सहज दिसेल, कीं त्या पद्धतींत जितकीं अंकस्यळे आहेत तितक्या वेळा वरंवार पदामर्थे व येईल, जर्से, अब+अब हो बक्षबक्ष+बक्षब अथवा, वरx(क्षक्ष+क्ष) असी होईल; अबअ+बबब, ही पद्धती बक्षबक्षबक्ष+बबब, अथवा बबब(क्षक्षक्ष+१) असी होईल; आणि याप्रमाणे पुढेहि.

यावरून (१८६) प्रमाणे, बबव(२क्षक्षक्ष + ३क्षक्ष) : डडड (१+क्ष)::  
बबव(२क्षक्षक्ष + ३क्षक्ष) : डडड(१+क्ष) असें आहे, ह्याणुन या पद्धतीचे वरोवर वर पद्धती निघाल्या, खांस ह्यांचे जागी मांडल्या असतां याप्रमाणे होतें, २अभअ+३अभव : बबव+अबव :: २ककक + ३ककड : डडड+कडड. कोणाल्हि दुसऱ्या पक्षास हीच कल्पना लागू होईल, आणि या पुढील सिद्धांताचा खरेपणा शिकणारास अशे तज्ज्ञेने दाखवितां येईल;

जर अः व :: क : ड

तर २अ+३व : व :: २क+३ड : ड

अभ+वव : अभ-वव :: कक+डड : कक-डड

मभव : २अभ+वव :: मकड : २कक+डड

१९१. जर प्रमाणांतील दोन मध्य पदें सारिखींच असतील, ह्याणजे जर अः व :: वः क, तर अ, व, आणि क, ह्या तीन संख्या अखंड प्रमाणांत, अथवा भूमिती श्रेणींत आहेत असें ह्याणतात. जा श्रेणीचीं एका पुढील एक अशीं कोणतीहि तीन पदें अखंड प्रमाणांत असतील, या श्रेणीस वरच्ये नाव देतात, जसें,

१	२	४	८	१६	३२	६४	इत्यादि.
२	$\frac{३}{२}$	$\frac{३}{४}$	$\frac{३}{८}$	$\frac{३}{१६}$	$\frac{३}{३२}$	$\frac{३}{६४}$	इत्यादि.

हीं अखंड प्रमाणांत आहेत, कां कीं

१:२::२:४	२: $\frac{३}{२}$ :: $\frac{३}{४}$ :२
२:४::४:८	$\frac{३}{२}:\frac{३}{४}::\frac{३}{८}:\frac{३}{१६}$
इत्यादि.	

१९२. अ, व, क, ड, इ, इत्यादि अखंड प्रमाणांत आहेत, असें मनांत आण; तर

अःवःःवःक	अथवा	$\frac{अ}{व} = \frac{व}{क}$	अथवा	अक = बव
वःकःःकःड	अथवा	$\frac{व}{क} = \frac{क}{ड}$	अथवा	वड = कक
कःडःःडःइ	अथवा	$\frac{क}{ड} = \frac{ड}{इ}$	अथवा	कइ = डड

पद होते.

जसें, (१८०) प्रमाणे व =  $\frac{व}{अ} \times अ$ ; क =  $\frac{क}{अ} \times अ$ ; आतं जापेक्षां  $\frac{अ}{अ} = \frac{अ}{क}$ , अथवा क =  $\frac{क}{अ} \times अ$ . पुनः ड =  $\frac{ड}{क} \times क$ , परंतु  $\frac{ड}{क} = \frac{क}{अ}$ , आणि  $\frac{क}{अ} = \frac{व}{अ}$ ; यामुळे ड =  $\frac{व}{अ} \times क$ , आणि याप्रमाणे पुढीहि. यावरून  $\frac{व}{अ}$  यास श्रेणीचे साधारण गुणोन्तर घ्यणतात, आणि त्याचे जागी र घेतला असतां, या पुढील प्रमाणे होईल,

व = अर क = वर = अरर ड = कर = अररर

आणि याप्रमाणे पुढीहि; यावरून

अ व क ड इ इत्यादि ही श्रेणी  
अ अर अरर अररर अररर इत्यादि. याप्रमाणे  
यावरून अ : क :: अ : अरर आहे.

(१८६) प्रमाणे :: अअ : अअरर  
:: अअ : वव

कां कीं, व = अर आहे, तर वव = अरअर अथवा अअरर. पुनः,  
अ : ड :: अ : अररर

(१८६) प्रमाणे :: अअअ : अअअररर  
:: अअअ : ववव

आणि अ : इ :: अअअअ : वववव, आणि याप्रमाणे पुढीहि.  
घ्यणजे पहिले पद आणि तें सोडून न पद या दोहों मध्यले प्रमाण,  
पहिल्या पदाचा न घात, आणि दुसऱ्या पदाचा न घात या दोहों मध्यील  
प्रमाणावरोबर आहे.

१९३. अखंड प्रमाणांतील पदांचे सर्वधन काढण्याची सौर्पी रीति  
काढितां येईल. १, र, रर, इत्यादि, पदांचे सर्वधन काढण्याची इ-  
च्छा आहे असें मनांत आण, आणि यांत एकापेक्षां र अधिक आहे असें  
मनांत आण. कोणत्योहि पद्धतीं कांहीं संख्या मिळवून, ती लागलीच  
वजा केल्यानें त्या पद्धतीमध्ये भेद होत नाहीं. उदाहरण,

प = प - क + क - र + र - स + स



आतां, १, र, रर, इत्यादि या श्रेणीचीं चार पदे, अथवा  
 $1+R+RR+RRR$  घे

स्पष्ट आहे, की

$$RRRR - 1 = RRRR - RR + RR - RR + RR - R + R - 1$$

आतां (५४) प्रमाणे रर-र=र(र-१), ररर-रर=रर(र-१),  
 रररर-ररर=ररर(र-१), आणि वरचै समीकरण याप्रमाणे होतें,  
 $RRRR - 1 = RRR(R - 1) + RR(R - 1) + R(R - 1) + R - 1$ ; हें  
 (५४) प्रमाणे ररर+रर+र+१ यांस र-१ वेळा घेतले असे आहेत.  
 यावरुन, रररर-१ यांस र-१ यांणीं भागिले, तर  $1+R+RR+RRR$  हो-  
 तात, हें पदांचे सर्वधन आहे. याच तऱ्हेने समीकरणाची ही पुढील  
 श्रेणी सिद्ध होईल.

$$\begin{aligned} 1+R &= \frac{RR-1}{R-1} \\ 1+R+RR &= \frac{RRR-1}{R-1} \\ 1+R+RR+RRR &= \frac{RRRR-1}{R-1} \\ 1+R+RR+RRR+RRRR &= \frac{RRRRR-1}{R-1} \end{aligned}$$

जर एकापेक्षां र कभी असेल, तर  $1+R+RR+RRR$  यांचे सर्वधन  
 काढायासाठीं, लक्षांत ठेविले पाहिजे, की

$$1 - RRRR = 1 - R + R - RR + RR - RRR + RRR - RRRR$$

$$= 1 - R + R(1 - R) + RR(1 - R) + RRR(1 - R);$$

यावरुन, वरचे कल्पनेप्रमाणे,  $1+R+RR+RRR$  ही  $1 - RRRR$  यांस  
 $1 - R$  यांणीं भागिल्याने होईल; झाणजे अशानें वरचे सारिखीच समी-  
 करणे निघतील,

$$\begin{aligned} 1+R &= \frac{1-RR}{1-R} \\ 1+R+RR &= \frac{1-RRR}{1-R} \\ 1+R+RR+RRR &= \frac{1-RRRR}{1-R} \\ 1+R+RR+RRR+RRRR &= \frac{1-RRRRR}{1-R} \end{aligned}$$

रीति;  $1+R+RR+R^2$  इत्यादि, असे श्रेणीचे ना पदांचे सर्वधन काढायासाठी, १ आणि  $(n+1)$  वै पद यांची वजावाकी, १ आणि  $R$  यांचे वजावाकीने भाग.

१९४. अखंड प्रमाणाची कितीहि पदे असली, तरी यांचे सर्वधन काढायास वरची रीति लागू होती. अ, ब, क, इत्यादि, पदे आहेत, यांतून चार पदांपर्यंत सर्वधन इच्छिले आहे, त्याजे  $A+B+C+D$  यांचे सर्वधन काढायासचे आहे; हे  $(193)$  प्रमाणे,  $A+AR+ARR+ARRR$  असेहे आहे, अथवा  $(54)$  प्रमाणे  $A(1+R+RR+R^2)$ , हे  $(193)$  प्रमाणे जर र एकापेक्षां अधिक किंवा कमी असेल, तर  $\frac{R-1}{R^2-1} \times A$ , अथवा  $\frac{1-R^2R}{1-R} \times A$ , असे होईल. यांतून पहिला अपूर्णांक  $\frac{A-R^2R}{R-1}$  आहे, अथवा  $(192)$  प्रमाणे  $\frac{1-A}{R-1}$  असा आहे. त्याखसारिखा, दुसरा अपूर्णांक  $\frac{A-R^2}{1-R}$  असा आहे. यामुळे रीति हीच आहे; कोणत्याहि अखंड प्रमाणाच्या न पदांचे सर्वधन काढायासाठी,  $n+1$  वै पद आणि पहिले पद यांची वजावाकी, एक आणि पदांचे गुणोत्तर यांचे वजावाकीने भाग. उदाहरण,  $1+3+9+27+ \dots$  इत्यादि या श्रेणीचे १० पदांचे सर्वधन काढायासचे आहे असे मनांत आण. या श्रेणीचे ११ वै पद  $9^9 = 387429072$  आहे, आणि  $\frac{9^9-1}{9-1} = 29524$  हे सर्वधन आहे. पुनः,  $2+1+\frac{1}{2}+\frac{1}{4}+\frac{1}{8}+\dots$  इत्यादि या श्रेणीचे १८ पदांचे सर्वधन काढायासचे असेल, तर तिचे एकुणिसावै पद  $\frac{1}{2^{18}-1}$  आहे, यावरूम  $\frac{2-\frac{1}{2^{18}}}{1-\frac{1}{2}} = \frac{3^{18}-1}{3^{18}-2}$  हे सर्वधन आहे.

### उदाहरणे.

$1+4+16+ \dots$  इत्यादि या श्रेणीचा ९ पदांचे सर्वधन  $173/1$  आहे.

$$\begin{aligned} 1+4+\frac{1}{4}+\dots &= 10 \dots \dots \dots \frac{147422675}{201768035} \\ \frac{1}{2}+\frac{1}{8}+\frac{1}{32}+\dots &= 20 \dots \dots \dots \frac{1048575}{1048576} \end{aligned}$$

१९५. जी संख्या किंवा अपूर्णांक एकापेक्षां अधिक आहे, तिचे घाल वाढत जातात; कां की जापेक्षा  $\frac{3}{2}$  हे १ पेक्षां अधिक आहेत,  $\frac{3}{2} \times \frac{3}{2}$  यांत  $\frac{3}{2}$  हे एक वेळेपेक्षां अधिक वेळा घेतले आहेत, त्याजे तो

हात जाता; लग्न, करात होइल, तर दोन घात याहून अधिक होइल. हें सिद्ध करायासाठी, लक्षांत आणिले पाहिजे, कीं  $\frac{2}{3}$  यांचा प्रत्येक घात याचे पूर्वीचे घातास  $\frac{2}{3}$  यांणी, अथवा  $1 + \frac{1}{2}$  यांणी मुणिव्याने होतो, ह्याणजे पूर्वीचे घातास तोच घात आणि याचे अर्ध मिळविल्याने पुढचा दुसरा घात होतो. यामुळे १० वै पद करायासाठी, जें ९ वै घातास मिळविले, यापेक्षां ११ वै पद करायास, १० व्ये घातास अधिक मिळवावै लागते. परंतु स्पष्ट आहे कीं कोणतेहि सांगीतले परिमाण, कसेंहि लहान असले, आणि तें वारंवार  $\frac{2}{3}$  यांशी मिळविले, तर याचे सर्वधन, कोणतीहि दुसरी सांगीतली संख्या कसीहि मोठी असेल, तरी तिजपेक्षां अधिक होईल; यामुळे  $\frac{2}{3}$  यास प्रत्येक पायरीवर मिळविण्याचे परिमाण अधिक अधिक वाढवीत गेले असतां, सर्वधन खचित् अधिक मोठे होईल, यावरून  $\frac{2}{3}$  यांचे एका पुढले एक घात काढिल्यावरून असा पक्ष दिसेल. आणि हेंहि स्पष्ट आहे, कीं १ यांचा घात कधीं वाढत नाहीं, कां कीं तो नेहमी १ आहे; जसें,  $1 \times 1 = 1$ , इत्यादि. आणि, जर म वेळा ब पेक्षां अ अधिक असेल, तर अचा वर्ग मम वेळा वचे वर्गाहून अधिक होईल. जसें, जर  $\frac{5}{2} = 2\text{ब} + \text{क}$ , यांत  $\frac{3}{2}$  ब पेक्षां अ अधिक आहे, तर अचा वर्ग, अथवा अभ्य, ( $6/2$ ) प्रमाणे ४बब+४बक+कक, हा ४बब पेक्षां अधिक आहे, आणि याप्रमाणे पुढेहि.

१९६. जो अपूर्णांक एकापेक्षां कमी आहे याचे घात उत्तरोत्तर घटत जातात; जसें,  $\frac{3}{2}$  यांचा वर्ग, अथवा  $\frac{3}{2} \times \frac{3}{2}$  हे  $\frac{9}{4}$  पेक्षां कमी आहेत, कीं कीं  $\frac{3}{2}$  वर्ग केवळ दोन पंचमांशाचे दोन पंचमांश आहे. ही घट अनंत होत जाईल; ह्याणजे असें अतिलहान परिमाण नाहीं, कीं याहून  $\frac{3}{2}$  यांचा एकादा घात कमी होणार नाहीं. कां कीं जर  $\frac{5}{2} = \text{क्ष}$  तर  $\frac{3}{2} = \text{क्ष}$ , आणि  $\frac{3}{2}$  यांचे घात  $\frac{3}{2} \times \frac{3}{2}$  क्षक्ष, इत्यादि असे आहेत. जापेक्षां १ हून क्ष अधिक आहे, तर (१९५) प्रमाणे काहीं सांगीतल्या परिमाणपेक्षां अधिक असा एकादा क्षचा घात काढितां येईल. या घातालाच लग्न; तर  $\frac{5}{2}$  हा  $\frac{9}{4}$  यांतील क्षचा घाताचे वर्णांचा घात आहे; आणि अपूर्णांकाचा छेद हवा तेवढा मोठा कैल्याने, तो अपूर्णांक (१९२) प्रमाणे हवातपडा लवान होईल.

B4

A3

१ र रर ररर इयादि  
पहिल्यानें. जर १ पेक्षां र अधिक आहे, तर वरची श्रेणी वा-  
दत्या पदांची होईल. दुसऱ्यानें. जर १चे बरोबर र असेल, तर प-  
दांचा किमती सारिख्याच व्होतील. तिसऱ्यानें. जर १ पेक्षां र कमी  
असेल, तर श्रेणी घटत्या पदांची होईल. पहिल्ये दोन पक्षांत

$$1 + r + rr + rrr + \text{इयादि}$$

यांतील, पदांची संख्या पुरतेपणी वाढविली असतां, यांचे सर्वघन हवें तेवढे मोर्टें करितां येईल हें स्पष्ट आहे. परंतु तिसऱ्या पक्षांत असें घडेल, किंवा घडणारहि नाहीं; कां कीं जरी प्रत्येक पायरीला कांहीं मिळविले असतें, तथापि तें मिळविण्याचे परिमाण प्रत्येक पायरीस घटतें, यावरून तें परिमाण किती वेळा मिळविले तरी उत्तर हवें तेवढे मोर्टें करितां येईल, असें खचित् झाणतां येत नाहीं. ही गोष्ट दाखवा-  
यासाठीं या पुढील श्रेणीचा विचार कर,

$$1 + \frac{1}{2} + \frac{1}{4} + \frac{1}{8} + \frac{1}{16} + \text{इयादि},$$

ही श्रेणी किती पुढे वाढविली, तरी तिचे सर्वघन २ चे बरोबर करायासाठीं, तिचे उज्ज्ब्येकडील शेवटील पदाइतके मिळविले पा-  
हिजे. जसें,

$$(1 + \frac{1}{2} + \frac{1}{4}) + \frac{1}{8} = 1 + \frac{1}{2} + \frac{1}{2} = 1 + 1 = 2.$$

$$(1 + \frac{1}{2} + \frac{1}{4} + \frac{1}{8}) + \frac{1}{16} = 2.$$

$$(1 + \frac{1}{2} + \frac{1}{4} + \frac{1}{8} + \frac{1}{16} + \frac{1}{32}) + \frac{1}{64} = 2, \text{ इयादि.}$$

परंतु वरचे श्रेणीमध्ये प्रत्येक पद त्याचे पूर्वीचे पदाचे केवळ अर्धा-  
बरोबर आहे; यामुळे कितीहि पदे घेतलीं, तरी त्यांचे पुढील दुसरे एक पद यांशी मिळविले तरी २ याचे बरोबर कर्धीहि होणार नाहीं. यामुळे,  $1, \frac{1}{2}, \frac{1}{4}, \frac{1}{8}, \frac{1}{16}$ , इयादि यांचे सर्वघन निरंतर २ यांचे जवळजवळ होत जातें, झाणून प्रत्येक पायरीवर सर्वघनाचे आणि २ चे अंतर कमी होत जातें, परंतु त्याचे बरोबर कर्धीहि होत नाहीं. यावरून २ यांस  $1 + \frac{1}{2} + \frac{1}{4} + \text{इयादि}$ , या श्रेणीची नियतता झाणतात. यावरून प्रत्येक उत्तरती श्रेणीला नियतता आहे, असा निश्चय करवत नाहीं. या गो-



षीचे उलटे या सरल श्रेणीवरून दाखविता येईल, ज्ञाणजे,  $1 + \frac{1}{r} + \frac{1}{r^2} + \frac{1}{r^3} + \dots$  इत्यादि, ही या पुढीलप्रमाणे मांडितात.

$$1 + \frac{1}{r} + \left( \frac{1}{r} + \frac{1}{r^2} \right) + \left( \frac{1}{r} + \dots + \frac{1}{r^n} \text{ पावेतो} \right) + \left( \frac{1}{r} + \dots + \frac{1}{r^d} \text{ पावेतो} \right) + \dots + \text{इत्यादि.}$$

पहिल्या दोन पदांशिवाय अशे तज्जेने सर्व श्रेणीचे निरनिराळे भाग केले आहेत, आणि प्रत्येक भागांत शेवटील पदाचा छेदांत जितके एक आहेत, यांचे निमे पदे प्रत्येक भागांत येतात. जसें, चवध्ये भागांत १६ अथवा  $\frac{1}{r^2}$  पदे येतात. हा प्रत्येक भाग  $\frac{1}{r}$  पेक्षा अधिक आहे हे दाखविता येईल. तें दाखविण्यास तिसरा भाग घे, ज्ञाणजे,  $\frac{1}{r}, \frac{1}{r^2}, \frac{1}{r^3}, \frac{1}{r^4}, \dots, \frac{1}{r^d}$ , आणि  $\frac{1}{r^d}$  असा आहे.  $\frac{1}{r^d}$  या शेवटील पदा खेरीज सर्व दुसरी पदे  $\frac{1}{r^d}$  योपेक्षा अधिक आहेत; यामुळे या प्रत्येक पदाचे जागी  $\frac{1}{r^d}$  मांडिला असतां, या भागांतील सर्व पदांची वेरीज  $\frac{1}{r^d}$ , किंवा  $\frac{1}{r}$  होती, तर ते सर्व भाग पूर्वीचे  $\frac{1}{r}$  पेक्षा अधिक होतील. आतां,  $1 + \frac{1}{r}$  यास निरंतर  $\frac{1}{r}$  मिळविला, तर केव्हां तरी यांचे सर्वधन कोणत्येहि सांगीतिक्ये संख्येपेक्षां अधिक होईल. तर  $\frac{1}{r}$  याचे जागी, वरच्या वेगळाल्या भागांची पदे निरनिराळी एकामार्गे एक मिळविलीं असतां, त्यांचे सर्वधन पूर्वीपेक्षां खचित् अधिक असावै. परंतु  $1 + \frac{1}{r} + \frac{1}{r^2}$ , इत्यादि अशे तज्जेने वरची श्रेणी केली आहे, यावरून जी वरची गोष्ट सांगीतिली ती सिद्ध होती, ज्ञाणजे या श्रेणीस कांहीं नियतता नाहीं.

१९८. जेव्हां  $1$  पेक्षां र कमी आहे, तेव्हां  $1 + r + r^2 + r^3 + \dots$  इत्यादि, या श्रेणीस नेहमी नियतता आहे. हे सिद्ध करायासाठी, मनांत आण, की जा पदावर थांबतो याचे पुढील पद अ आहे, तर (१९४) वरून तिचे सर्वधन  $\frac{1}{1-r}$  अथवा (१९२) प्रमाणे  $\frac{1}{1-r} - \frac{1}{1-r^2}$  आहे. या श्रेणीची पदे (१९६) प्रमाणे अनंत घटत जातात, यावरून पहिल्या पदापासून दुसरे पुढीले पद इतके लांब घेतां येईल, की अ, आणि यामुळे  $\frac{1}{1-r}$  हवा तेवढा लहान होईल. परंतु जरी स्पष्ट आहे, की  $\frac{1}{1-r}$  योपेक्षा  $\frac{1}{1-r^2}$  हे नेहमी कमी आहेत, तथापि  $\frac{1}{1-r}$  याचे हवे तेवढे जवळ करिता येतील; ज्ञाणजे  $1 + r + r^2 + r^3 + \dots$  इत्यादि ही श्रेणी  $\frac{1}{1-r}$  या नियतते जवळ उत्तरोत्तर येईल. जसे  $1 + \frac{1}{r} + \frac{1}{r^2} + \frac{1}{r^3} + \dots$  इत्यादि या श्रेणीत  $r = \frac{1}{r}$ ,

कलमांत सांगीतले.

अभ्यासाकरितां उदाहरणे.

$$2 + \frac{2}{3} + \frac{2}{9} + \text{इत्यादि.}$$

अथवा  $2(1 + \frac{1}{3} + \frac{1}{9} + \text{इत्यादि})$  याची नियतता ३ आहे.

$$1 + \frac{1}{9} + \frac{1}{81} + \text{इत्यादि.} \dots \dots \dots 10 \dots$$

$$5 + \frac{1}{7} + \frac{1}{49} + \dots \dots \dots \frac{3}{7} \dots$$

१९९. जेव्हां  $\frac{अ}{ब}$  हा अपूर्णांक कु याचे बरोबर नाही, परंतु त्यापेक्षां अधिक आहे, तेव्हां क आणि ड यांचे प्रमाणापेक्षां अ आणि व यांचे प्रमाण अधिक आहे असें द्याणतात; आणि जेव्हां  $\frac{अ}{ब}$  हा कु यापेक्षां कमी आहे, तेव्हां क आणि ड यांचे प्रमाणापेक्षां अ आणि व यांचे प्रमाण कमी आहे. या व्याख्यानावर हीं पुढील उदाहरणे अभ्यासासाठीं सांगतो.

पहिले. जर वपेक्षां अ अधिक असेल, आणि डचाबरोबर किंवा कमी क असेल, तर क आणि ड यांचे प्रमाणापेक्षां अ आणि व यांचे प्रमाण अधिक होईल.

दुसरे. वपेक्षां जर अ कमी असेल, आणि क हा डचाबरोबर किंवा यापेक्षां अधिक असेल, तर अ आणि व यांचे प्रमाण, क आणि ड यांचे प्रमाणापेक्षां कमी होईल.

तिसरे. क जसा डला तसा अ जर बला असेल, आणि जर क आणि क्ष यांचे प्रमाणापेक्षां अ आणि व यांचे प्रमाण अधिक असले, तर क्षपेक्षां ड कमी होईल ; आणि जर क आणि क्ष यांचे प्रमाणापेक्षां अ आणि व यांचे प्रमाण कमी असेल, तर क्षपेक्षां ड अधिक होईल.

चतवर्थे. अक्ष आणि वक्ष+य यांचे प्रमाणापेक्षां अ आणि व यांचे अधिक प्रमाण आहे, आणि अक्ष आणि वक्ष-य यांचे प्रमाणापेक्षां अ आणि व यांचे कमी प्रमाण आहे.

२००. क आणि ड यांचे प्रमाणापेक्षां जर अ आणि व यांचे



व यांच प्रमाणपत्रा कमा होइल, परतु का याणे उ नाम प्रतीकात्मका अधिक होइल; अथवा अ आणि डूया दोन अपूर्णांकांतून अ अधिक असेल, तर अ+क है कृ यापेक्षां अधिक, परंतु अ योपेक्षां कमी होइल. है सिद्ध करायासाठी, लक्षांत ठेविले पाहिजे, की मक्ष+नय यांत क्ष आणि य वरोबर नसतील, तर तो अपूर्णांक क्ष आणि य यांचेमध्ये असावा; कां कीं क्ष आणि य या दोहोंतून क्ष कमी असेल, तर मक्ष+नक्ष किंवा क्ष पेक्षां तो अपूर्णांक खचित मोठा होइल; आणि झर ला दोहोंतून य मोठा असेल, तर मय+नय मन्न+न, किंवा य पेक्षां तो अपूर्णांक खचित कमी होइल. यामुळे क्ष आणि य यांचेमध्ये तो अपूर्णांक येतो. आतां अ क्ष आणि कृ = य असे घे; तर अ=क्ष आणि क=डय. आतां वर सिद्ध केल्याप्रमाणे वक्ष+उय हा अपूर्णांक क्ष अणि य यांचे मध्ये येतो; यामुळे अ+क हा अपूर्णांक अ आणि कृ यांचे मध्ये येतो. पुनः, जापेक्षां अ आणि कृ है अप आणि कृ कृ यांचे अनुक्रमे वरोबर आहेत, आणि जा पेक्षावर सिद्ध केल्याप्रमाणे, अप+कृ हा अपूर्णांक पहिल्या दोहोंचे मध्ये येतो, यामुळे तो दुसऱ्या दोहोंमध्येहि येतो; ह्याणजे, प आणि कृ है कांहीं संख्या किंवा अपूर्णांक असतील, तरी अप+कृ हा अ आणि कृ यांचा मध्ये येतो.

२०१. जा अवघड पद्धती आहेत, त्यांची किंमत अदमासाने समजायास मागील कलमावरून कांहीं कल्पना करितां येईल. जसे  $\frac{1}{1+\text{क्ष}}$  हा  $\frac{1}{1+\text{क्ष}+\text{क्ष}}$  हा  $\frac{1}{1+\text{क्ष}}$  आणि  $\frac{\text{क्ष}}{\text{क्ष}+\text{क्ष}}$ , किंवा  $\frac{1}{1}$  आणि  $\frac{1}{\text{क्ष}}$  यांचे मध्ये येतो;  $\frac{\text{अक्ष}+\text{वय}}{\text{अक्ष}+\text{क्ष}+\text{वय}}$  हा  $\frac{\text{अक्ष}}{\text{अक्ष}+\text{वय}}$  आणि  $\frac{\text{वय}}{\text{वय}+\text{क्ष}}$ , अथवा  $\frac{1}{\text{क्ष}}$  आणि  $\frac{1}{\text{वय}}$  यांचे मध्ये येतो. वर दाखविले, की  $\frac{\text{अ}+\text{व}}{\text{व}}$  हा अपूर्णांक अ आणि व यांचा मध्ये येतो, येथे लाचा छेद  $1+1$  अशाने होतो.

२०२.  $\frac{\text{अ}+\text{व}+\text{क}+\text{ड}}{\text{प}+\text{क}+\text{र}+\text{स}}$  हा अपूर्णांक अ व क आणि डू स' यांचामध्ये आहे, ह्याणजे तो अपूर्णांक यांतून जें मोठे पद लापेक्षां कमी, आणि जे अति लहान पद लापेक्षां अधिक आहे, असे सिद्ध करितां येईल. है अपूर्णांक यांचे महत्वानुसाराने मांड; ह्याणजे अ व हा कृ पेक्षां अधिक असावा, कृ हा कृ पेक्षां अधिक असावा, आणि कृ हा कृ पेक्षां अधिक असावा. तर (२००) प्रमाणे

<u>प+क</u>	<u>व</u>	<u>आणि</u>	<u>अ</u>	<u>योपेक्षां कर्मा आहे,</u>	<u>क जाना र</u>
<u>अ+व+क</u>	<u>अ+व</u>	<u>आणि</u>	<u>अ</u>	<u>ना आणि व</u>	<u>योपेक्षां अधिक अ</u>
<u>प+क+र</u>	<u>प+क</u>				

यावस्तु वर सांगीतलेली प्रतिज्ञा उघड आहे.

२०३. अ हा व पेक्षां मोठा, आणि अ हा वपेक्षां लहान, हे लिहिण्याची चाल फारकरून अ > व आणि अ < व अशी आहे; यांत मुख्यत्वेकरून कोनाचें तोङ मोळ्ये परिमाणाकडे असावें. शिकणारानें या चिन्हाशीं पक्के माहित व्हावें.

## नववा भाग.

### संयोग आणि व्युत्क्रमसंयोग यांविषयीं.

२०४. निरनिराक्ष्या अक्षरांचा अनेक खकत्या पुढे ठेऊन, यांतून वारंवार चार चार काढायाचा असतील, तर त्या किती तन्हांनी काढितां येतील, याविषयीं विचार करितो. त्यांतील प्रत्येक तन्हेला चोहों चोहोंचा संयोग द्याणतात, परंतु यांतून चोहों चोहोंची निवड करणे असेही द्याणणे हे त्यापेक्षां योग्य आहे. दोन संयोग, किंवा दोन निवडी यांत कोणत्याहि तन्हेचा केर असला, तर यांस मिन्ह असेही द्याणतात; जसेही अबकड आणि अबकड हे मिन्ह आहेत, कां की एकामध्ये ड आहे आणि दुसऱ्यामध्ये इ आहे, परंतु दोहोंमध्ये दुसरीं अक्षरे सारखींच आहेत. अ, व, क, ड, इ, आणि फ, अशा साहा चकला आहेत, यांतून तिहीं तिहींचे संयोग वीस तन्हांनी पुढील प्रमाणे होतील;

अबक	अकह	बकड	बइफ
अबड	अकफ	बकइ	कडइ
अबइ	अडइ	बकफ	कडफ
अबफ	अडफ	बडइ	कइफ
अकड	अइफ	बडफ	डइफ

आणि त्या सहा चकत्यांतून चार चार अक्षरांचे संयोग पंधरा त-हांनीं होतील, छाणजे याप्रमाणे;

अबकड	अबडइ	धकडइ	अडइफ	बकइफ
अबकइ	अबडफ	अकडफ	बकडइ	बडइफ
अबकफ	अबइफ	अकइफ	बकडफ	कडइफ

आणि याप्रमाणे पुढेहि.

२०५. वरचा प्रत्येक संयोग अनेक वेगळाल्ये क्रमानीं मांडितां येईल; छाणजे, अबकड हा या पुढील कोणत्याहि क्रमानें मांडितां येईल;

अबकड	अकबड	अकडब	अबडक	अडवक	थडकब
बभकड	कअबड	कअडब	बअडक	डअबक	डथकब
बकअड	कबअड	कडअब	बडअक	डबअक	डकअब
बकडअ	कबडअ	कडबअ	बडकअ	डबकअ	डकबअ

यांतून कोणत्याहि दोन संयोगांत अक्षरांची रचना एकसारिखी नाही. छाणून प्रत्येक संयोगास अबकड याचा व्युत्क्रमसंयोग छाणतात. तथापि संयोग रूपानें ते सर्व सारखेच आहेत, कां कीं अ, ब, क, आणि ड, हीं चार अक्षरे प्रत्येकांत आहेत.

२०६. अनेक चकत्या दिल्या असतां, जसें सहा, त्यांतून दोन दोन, तीन तीन, इत्यादि, चकत्यांचे व्युत्क्रमसंयोग किती त-हांनीं होतील, याचा आतां शोध करितो. चार चकत्यांचे जे सगळे व्युत्क्रमसंयोग होतील, ते जर करितां आले, तर पांच चकत्यांचे व्युत्क्रमसंयोग या पुढीलप्रमाणे होतील. चार अक्षरांचा चार चकत्या घे, जसें

अबकड यात ड आण इ नाहात; तर त्या चार चकत्यांचे व्युत्क्रमसंयोगाची शेवटी, ड आणि इ हीं अक्षरे मांडिलीं असतां, पुढील प्रमाणे होते, अबकफड, अबकफइ, आणि प्रत्येक चार चकत्यांचे व्युत्क्रमसंयोगाची तसीच कृति कर; जसें, डअबक यापासून डअबकइ आणि डअबकफ असे होते. चार चकत्यांचे सर्व व्युत्क्रमसंयोग समजल्यावर वरचे रितीप्रमाणे चालले असतां, पांच चकत्यांचा कोणताहि व्युत्क्रमसंयोग, दृष्टि चुकून जाणार नाहीं; कां कीं पांच चकत्यांचा कोणताहि व्युत्क्रमसंयोग, जसें डबफइअ, कृति करत्ये समर्थीं डबफइ यापासून निघेल, ह्याणजे, वर सांगीतल्ये रितीप्रमाणे तो डबफइअ असा होतो. रितीप्रमाणे कृति केली असतां, कोणताहि व्युत्क्रमसंयोग दोन वेळा एकसारिखाच येणार नाहीं, कां कीं डबफइअ हा केवळ डबफइ यापासून होतो.

### अ ब क ड इ फ

या सहा चकत्यांतून, कोणत्याहि दोन चकत्यांचे व्युत्क्रमसंयोग काढायास वरचे रितीप्रमाणे चालले, तर त्या प्रत्येकाचे पांच व्युत्क्रम संयोग होतील, जसें,

**अ यापासून अब अक अड अइ अफ होतात.**

**ब . . . . अब बक बड बइ बफ इत्यादि होतात,**

आणि ह्या सर्व चकत्यांचे व्युत्क्रमसंयोग  $6 \times 5$  अथवा  $30$  होतात.

**पुनः अब यापासून अबक अबड अबइ अबफ होतात.**

**अक . . . . अकब अकड अकइ अकफ इत्यादि होतात.**  
आणि त्यांत दोन चकत्यांचे  $6 \times 5$  अथवा  $30$  व्युत्क्रम संयोग होतात, ते प्रत्येक  $3$  चकत्यांचे व्युत्क्रम संयोग असे  $4$  होतात; यामुळे या शेवटीलांचे सर्व व्युत्क्रम संयोग  $6 \times 5 \times 4$  अथवा  $120$  इतके होतात.

**पुनः अबक यापासून अबकड अबकइ अबकफ होतात.**

**अबड . . . . अबडक अबडइ अबडफ इत्यादि होतात.**  
आणि यांत तीन चकत्यांचे  $6 \times 5 \times 4$  अथवा  $120$  इतके व्युत्क्रम संयोग होतात, त्या प्रत्येकांत चार चकत्यांचे  $3$  व्युत्क्रम संयोग होतात; यामुळे या शेवटीलांचे सर्व व्युत्क्रम संयोग  $6 \times 5 \times 4 \times 3$ , अथवा  $360$  इतके होतात. तशेच तज्जेने,  $5$  चकत्यांचे व्युत्क्रम संयोग  $6 \times 5 \times 4 \times 3 \times 2$  होतात, आणि सहा चकत्यांचे व्युत्क्रम संयोग किंवा, जित-

$5 \times 8 \times 3 \times 2 \times 1$  हे आहेत. हीं शेवटील दोन उत्तरे सारखीच हें खरे आहे; कां कीं पांच चकत्यांचे व्युक्तम संयोगांत केवळ एक चकती सोडिली जाती, तर सोडलेले चकतीपासून, सहा चकत्यांचा केवळ एक व्युक्तम संयोग होतो. सहा चकत्यांचे जागीं कोणतीहि दुसरी संख्या घेतली, जसे क्ष, तर त्यांतून दोन चकत्यांचे व्युक्तम संयोगांची संख्या क्ष(क्ष-१), तीन चकत्यांचे व्युक्तम संयोगांची संख्या क्ष(क्ष-१)(क्ष-२), चार चकत्यांचे व्युक्तम संयोगांची संख्या क्ष(क्ष-१)(क्ष-२)(क्ष-३), अशा होतील; यावरून रीति हीच आहे; चकत्यांची सर्व संख्या त्यांचे जवळचे खालचे संख्येनै गुण, नंतर तो गुणाकार त्याचे दुसरे खालचे अंकानै गुण, आणि प्रत्येक व्युक्तम संयोगांत जितक्या चकत्या असावयाचा तितक्या वेळा चकत्यांचा संख्या, पहिल्यापासून गुणाकार होईतोंपर्यंत पुढे करीत चाल; जो गुणाकार येईल तो इच्छिल्या व्युक्तम संयोगांची संख्या होईल. जसे,  
२२ चकत्यांतून चार चकत्यांचे व्युक्तम संयोग  $12 \times 11 \times 10 \times 9$  अथवा  $11880$  एवढे होतील.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

२०७.  $\angle$  बैठकीकर  $\angle$  पुरुषांची किती वेगवेगळ्या तज्जनी रचना करितां येईल?  
उत्तर  $40320$ .

आठ पुरुषांस वरुळाकृती बसवायाचे आहे, असे कीं खांतून कोण-  
तेहि दोन रचनेत, प्रत्येक पुरुषाचे स्थान सारखे होणार नाहीं, अशे  
वर्हेनै खा पुरुषांचा किती रचना करितां येतील? उत्तर  $9040$ .

पंधरा पुरुषांचा जितक्या वेगवेगळाळ्या रचना करितां येतील, खां-  
तील प्रत्येक रचनेस, जर १ पैचा शंभरावा अंश दिला तर सर्व मिळून  
काय द्यावे लागेल?

उत्तर  $681080$  रुपये.

सत्रा व्यंजने आणि पांच स्वर असले, तर, एक शब्दांत दोन व्यं-  
जने आणि एक स्वर, असे खांपासून किती शब्द होतील?

उत्तर  $4040$ .

गांची संख्या येती, यापेक्षां जेव्हां दोन किंवा अधिक चकत्यावर सारिखींचे अक्षरे असतात, तेव्हां व्युत्क्रम संयोगांची संख्या कमी येती. अ, अ, अ, ब, क, ड, अशा सहा चकत्या आहेत, तर अ मध्ये भेद दाखविण्या करितां यांस अ, अ, अ॑, याप्रमाणे क्षणभर मांड, तर रिती प्रमाणे अबकअबड, आणि अबकअबड, हे वेगवेगळे व्युत्क्रम संयोग आहेत, परंतु स्वर चिन्हे नसलीं, तर ते तसे नाहींत, याजकरितां अशे अक्षरांचे वेगवेगळे व्युत्क्रम संयोग काढायासाठी ब, क, आणि ड, हे घेऊन, एक व्युत्क्रम संयोग कर, आणि अचीं वेगवेगळीं स्थळे पुढील प्रमाणे रिकार्मी ठेव; जसें, ( ) बक ( ) ( ) ड. जर, अ, अ॑, अ॒, इत्यादि तन्हेने अचा भेद ठेविला असेल, तर वरचा कुंडलींतली रिकार्मी स्थळे भरल्याने,  $\frac{3 \times 2 \times 1}{3 \times 2 \times 1}$  इतके वेगवेगळे व्युत्क्रम संयोग होतील, आणि जर अमध्ये कांहीं भेद दाखविला नाहीं, तर ते सहा व्युत्क्रम संयोग एक सारिखेच होतील. यावरून अधबैबकड यापासून अ, अ, अ, ब, क, ड, यांचे व्युत्क्रम संयोगांची संख्या काढायासाठी, पहिल्याचे व्युत्क्रम संयोग  $\frac{3 \times 2 \times 1}{3 \times 2 \times 1}$  अथवा ६ यांणीं भागिले पाहिजेत, त्यापासून  $\frac{6 \times 5 \times 4 \times 3 \times 2 \times 1}{3 \times 2 \times 1}$  अथवा १२० होतात. त्याचे प्रमाणे अअअबबकक, यांचे युत्क्रमसंयोगांची संख्या  $\frac{9 \times 8 \times 7 \times 6 \times 5 \times 4 \times 3 \times 2 \times 1}{4 \times 3 \times 2 \times 1 \times 3 \times 2 \times 1 \times 2 \times 1}$  इतकी आहे.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

अ, न, ट, ए, ट, र, ए, न, ऐ, ट, अ, र, ए, अ, न, हीं अक्षरे किती वेगवेगळ्या तन्हानीं रचितां येतील ?

उत्तर, १२६१३६०००.

३०९. व्युत्क्रम संयोगांपासून संयोग सहज काढितां येतात, परंतु, हे संयोग निरनिराळे करायासाठीं, (२०६) कलमांत जी रीति सांगींतली, याप्रमाणे एथे रीति दाखवितो. अ, ब, क, ड, इ, यांतून दोन-दोन अक्षरांचे संयोग करायास समजले, तर या दोहोंचे संयोगांचे शेवटीं, यांचे उजवे कडचीं अक्षरे एकामागें एक मांडून, तीन तीन अक्षरांचे संयोग काढितां येतील. जसें, अब यापासून अबक, अबड,

अबह, होतात; अड यापासून केवळ अडइ होतो. दोन अक्षरांचे संयोग समजल्यावर अशा रितीने चालले असतां, कोणताहि तीन अक्षरांचा संयोग दृष्टि चुकून जाणार नाही; कां कीं अकड, याप्रमाणे तिहींचा कोणताहि संयोग, कृति करियेसमर्थी अक पासून निघेल, ह्याणजे वरचे रिती प्रमाणे यापासून अकड होतो. कोणताहि संयोग दोन वेळा येणार नाही, कां कीं रिती प्रमाणे चालले असतां, अकड हा केवळ अक पासून निघेल, तो अड आणि कड यांपासून कधींहि निघणार नाहीं. या तव्हेने खालचे पांच अक्षरांचे संयोग काढले असतां या प्रमाणे होतील,

### अ ब क ड इ

अ पासून अब अक अड अइ होतात.

ब ..... बक बड बइ .....

क ..... कड कइ .....

ड ..... डइ .....

आणि थ्रब पासून अबक अबड अबइ

अक ..... अकड अकइ

अड ..... अडइ

बक ..... बकड बकइ

बड ..... बडइ

कड ..... कडइ

अब बह कह आणि डइ यांपासून कांहीं होत नाहीं.

आणि अबक पासून अबकड अबकइ होतात.

अबड ..... अबडइ

अकड ..... अकडइ

बकड ..... बकडइ

वर प्रमाणे अबइ, अकइ, अडइ, बकइ, बडइ, कडइ, यांपासून कांहीं होत नाहीं. अबकड यापासून अबकडइ होतो, दुसऱ्यापासून कांहीं होत नाहीं हे स्पष्ट आहे, कां कीं पांच वस्तुपासून पांधांची एकच निवड होतां.

काढण्याचे रिता वरून सरळ निघता. ७ चकला घ; तर, जापेक्षा दोहों दोहोंचे व्युत्क्रम संयोगांची संख्या  $7 \times 6$  इतकी आहे, आणि जापेक्षा बध आणि अब असे दोन व्युत्क्रम संयोग, अब अशा संयोगांतून निघतात, तर संयोगांची संख्या व्युत्क्रम संयोगांचे संख्येचे धर्ध-बरोबर आहे, ह्याणजे  $\frac{7 \times 6}{1 \times 2 \times 3}$ . जापेक्षा तिहिं तिहींचे व्युत्क्रम संयोगांची संख्या  $7 \times 6 \times 5$  असी आहे, आणि जापेक्षा अबक अशा प्रत्येक संयोगांचे  $3 \times 2 \times 1$  व्युत्क्रम संयोग होतात, तर तिहिंतिहींचा संयोगांची संख्या  $\frac{7 \times 6 \times 5}{1 \times 2 \times 3}$  आहे. आणि जापेक्षा अबक अशे खोहों खोहोंचे संयोगापासून  $4 \times 3 \times 2 \times 1$  इतके व्युत्क्रम संयोग होतात, तर चोहोंचोहोंचे संयोगांची संख्या  $\frac{7 \times 6 \times 5 \times 4}{1 \times 2 \times 3 \times 4}$  आहे, आणि याप्रमाणे पुढेहि. यावरून रीति याप्रमाणे आहे. न चकलांचे संयोगांची संख्या काढायासाठी, या न चकलांचे व्युत्क्रम संयोगांचे संख्येस  $1 \times 2 \times 3$ , इलादि न पावेतो अंकांचे गुणाकाराने भाग. जर सर्व चकलांची संख्या दाखवायास क्ष घेतला, तर लांतून दोहोंदोहोंचे संयोगांची संख्या  $\frac{\text{क्ष}(क्ष-1)}{1 \times 2 \times 3}$  आहे; तीन अक्षरांचे संयोगांची संख्या  $\frac{\text{क्ष}(क्ष-1)(क्ष-2)}{1 \times 2 \times 3}$  आहे; चोहोंचे संयोगांची संख्या  $\frac{\text{क्ष}(क्ष-1)(क्ष-2)(क्ष-3)}{1 \times 2 \times 3 \times 4}$  आहे; आणि याप्रमाणे पुढेहि.

२११. कांहीं पक्षांत या रितीस पुढील प्रमाणे सरळ रूप देतां येईल. दहा चकल्यांतून जितक्ये वेळा सात चकल्यांची निवड होती, तितक्या वेळा तीन तीन चकल्यांचे संयोग बाकी रहातात. यावरून जितके सातांचे संयोग होतील, तितकेच तिहींचे संयोग होतात. ह्याणून सातांचे संयोग काढण्याबदल तिहींचे संयोग काढल्यानै कार्य होईल; यावरून, या दोन संयोगांचा संख्या काढण्याचा सारिणी, जरी रूपानै भिन्न आहेत, तरी त्यांचे उन्नर सारिखेच येतें असें निश्चये ह्याणतां येईल. आणि तसेच सिद्ध होतें; कां कीं दाहांतून सातांचे संयोगांची संख्या  $\frac{10 \times 9 \times 8 \times 7 \times 6 \times 5 \times 4}{1 \times 2 \times 3 \times 4 \times 5 \times 6 \times 7}$  आहे, यांत अंश आणि छेद या दोहों स्थळी  $7 \times 6 \times 5 \times 4$  हा गुणाकार येतो, ह्याणून (१०८) प्रमाणे तो दोहोंतून छेकून टाकला, तर  $\frac{10 \times 9 \times 8}{1 \times 2 \times 3}$  असें राहातें, ह्याणून दहांतून तिहींचे संयोगांची संख्या ही आहे. याप्रमाणे दुसऱ्या कोणत्याहि पक्षांत दाखवितां, येईल.

वारा वस्तून चोहोंचोहोंचे संयोग किती होतील ?

उत्तर. ४९६.

११	८	यांतून	६	यांचे संयोग किती होतील ?
२८	४		२६	
१९	६		६	

३८	उत्तर.	३३०
३७८		-
५००५		-

५२ वस्तून तेरातेरांचे संयोग किती करितां येतील ?

उत्तर. ६३५०१३५५९६००.

दुसरे पुस्तक.

व्यवहारी गणित.

पहिला भाग.

दक्षनें, मार्पे, इत्यादि.

२१३. पहिल्या पुस्तकांत जा कृती दाखविल्या आहेत, त्यांशी-वाय व्यवहारी कामाकरितां, दुसऱ्या कृतींचे प्रयोजन लागत नाहीं. आतां आपल्ये गणनेचा खरेपणाची खात्री व्हावी इतकेंच केवळ नाहीं, परंतु खाली गणनेचीं उत्तरे ताडून, त्यांजविषयीं कांहीं निश्चय करणें, ही एक गोष्ट राहिली आहि. यापूर्वी (१९) प्रमाणे एक जातीचा एकं मात्र कामांत आणिला, आणि जीं परिमाणे अनेक एकंमानीं झालेली आहेत तीं, दुसऱ्या, तिसऱ्या, आणि चौथ्या, भागांत आहेत, आणि जीं

B4

A3

सहावा, या भागात सागातला आहत. जस, लाबावचवा घारत समयीं, एक दाखवायासाठी एक मैल घेतल्यानें, अनेक मैलांची, किंवा एक मैलाचे अनेक भागांची लांबी, पूर्ण किंवा अपूर्णांकानें दाखविता येईल;\* आणि यांत १ हा एक मैल आहे असें मानिले पाहिजे. परंतु पुष्कळ पक्षांत या गोष्टीपासून अडचणीं येतील असें दिसेल. मनांत आण कीं एका खोलीची लांबी मैलाचा  $\frac{1}{7}$  आहे, आणि दुसऱ्ये खोलीची लांबी मैलाचा  $\frac{1}{7}\frac{1}{4}$  आहे, असें ह्यटले तर दुसरी खोली, पहिली पेक्षां किंती लांब आहे, याचा समज कसा होईल? हें समजण्यासाठीं मैलापेक्षां कांहीं लहान माप असावें; आणि जर एक मैलास १७६० समभागांत विभागून, या प्रत्येक भागास एक यार्ड असें नाव दिलें, तर पहिल्ये खोलीची लांबी ९ यार्ड आणि एक यार्डाचे  $\frac{1}{4}$  आहे, आणि दुसऱ्ये खोलीची लांबी १० यार्ड आणि एक यार्डाचे  $\frac{1}{4}$  आहे असें दिसेल. यावरून या वेगवेगळाळ्ये लांब्यांचा पूर्विक्षां चांगला समज होतो, परंतु यांत  $\frac{1}{4}$  आणि  $\frac{1}{4}$  हे अपूर्णांक आहेत ह्याणून, पुरतेपणीं चांगला समज होत नाहीं. तो पुरता समज करून घेण्याकरितां एका यार्डाचे तीन समभाग केले आहेत असें मनांत आण, आणि यांतून

\* एक दाखविण्यासाठीं कोणतेहि परिमाण घेतले, तर स्याच जातीचे दुसरे कांहीं परिमाण अनेक एकमानी, अथवा एक एकमाचे अनेक भागानीं, वरोबरच दाखविता येते, ही गोष्ट खरी नाहीं. हा विषय शिकते समयीं जें शिकणारांवैं ज्ञान असेल, याहून वर सांगीतलेली गोष्ट सिद्ध करून समजून घेण्यासाठीं, त्याचा आगीं अधिक समज थाळा पाहिजे; परंतु याविषयीं जी काय त्याची समजूत असेल, ती खोटी आहे हें आता दाखवितों. एक फूट लांबीची एक रेष येते, तिचे दहा समभाग कर, त्यातून प्रत्येक भागाचे पुनः दहा समभाग कर, आणि याप्रमाणे पुनः पुनः करीत डा. जर असें त्या रेषेचे दशाश भागांने अनंतपर्यंत चालविले आणि त्या रेषेत अदमासानें एक अ विंदू घेतला, तर तो अ विंदू वरोबर भाग स्थळेचे येईल असेहि घडणार नाहीं. यावरून एक फुटीचा कोणत्याहि अपूर्णांकानें दाखविता येणार नाहीं, असा कांहीं फुटीचा भाग असेल, आणि ही गोष्ट गणितातील मोठे विषयांत नेहमी घडती असें दिसून येईल. जा शब्दावर ही टीप सांगीतली त्या शब्दापासून असें समजावें, कीं एके फुटीचा कांहीं भाग, गणितरूप अपूर्णांकानें हवा तितका शुकळ जवळ दाखविता येईल, आणि व्यवहारात याहून अधिक सूक्ष्मपणाची गरज लागत नाहीं.

मुद्दा याहू, याणि एक पांडिय ८७ गतीचा तुळय ८७, याचा ८८  
 फुटीचे  $\frac{1}{2}$  पेक्षां कांहीं अधिक आहे. यामुळे पहिल्ये खोलीची लांबी  
 ९ यार्ड, २ फुटी, आणि एक फुटीचा  $\frac{1}{2}$  आहे; आणि दुसऱ्ये खोली-  
 ची लांबी १० यार्ड आणि एक फुटीचे  $\frac{1}{2}$  पेक्षां कांहीं अधिक आहे.  
 यावरून मोळ्या परिमाणासाठीं मोठी मापें, आणि लहान परिमाणा-  
 साठीं लहान मापें, असल्यानें सुलभ पडते असे दिसते; परंतु केवळ  
 सोईसाठीं मात्र असे असावे, कां की एका पेक्षां अधिक मापें असल्यानें  
 कोणत्याहि जातीचा परिमाणाशीं गणना करितां येती, याचप्रमाणे केवळ  
 एक माप असल्यानेहि करितां येईल; परंतु नुसती गणना एक मापानें  
 होती | इतकेच केवळ नाहीं, परंतु गणना करण्यास एक मापानें फार  
 सीपे पडते.

अंक गणित आणि पदार्थ विज्ञान यांत चांगले प्रविण, अशा पुरुषां-  
 नीं एकाच काळीं जा मापांचे ठराव केले असते, यांसारखीं मापें हा-  
 लीं या देशांत नाहीत. आतां पदार्थ विज्ञानाचे परिणाम, मापांचे ठ-  
 राव करण्यासाठीं कोणत्या रितीने उपयोगात आणले आहेत हैं दाख-  
 वितो. ज्योतिषापासून सांपडलेले परिमाण कदाचित् हारवलें, तर तें  
 परिमाण काढण्याविषयीच्या रितींत जा गोष्टी पुढे सांगितव्या आहेत,  
 यांचे माहितीवरून या रिती खन्या आहेत किंवा नाहीत, याविषयीं मत-  
 भेद आहे; परंतु व्यवहार कामासाठीं या रिती पुरतेपणीं खन्या आ-  
 हेत, याविषयीं कांहीं संशय नाहीं.

जजनें आणि मापें हीं नेहमीं एक सारखींच असावीं, आणि यांतून  
 एकादै मुल्यारम्भाचे माप कदाचित् सांडलें असतां, याचा मुनः कसा  
 ठराव करावा, याची सर्वांस अपेक्षा असती हैं उघड आहे. एक या-  
 र्डाचे खरे माप हालीं इंग्रेजी सरकारांत ठेविले असते; परंतु जर कांहीं  
 अपायानें याचा नाश झाला, तर यापुढे पांचशे वर्षानंतरचा मनु-  
 ष्यांस यांचे वडील जास यार्ड असे ह्याणत होते, त्याची लांबी कसी  
 कोळले? हे कळायासाठीं जे काहीं मनुष्याचा मतलबानें, किंवा अपा-  
 याने बदलवणार नाहीं, यापासून असे माप घेतले पाहिजे. सूर्य मंड-  
 लायध्ये काहीं अकस्मात् आश्र्यकारक फेरफार झाला नाही, तर  
 ज्योतिषांत दाखविल्यापमाणे पृथ्वीचा एक दिवसाचा फिरण्याचा काळ,

B4

A3

आणि एक वर्षाचे लांबीचा काळ, हीं दोन्हीं एकसारिखीच शेंकडौं वर्षांपावेतौं राहातील, ह्याणुन या दोन काळांपासून मापाचें परिमाण सांपडते. जोंपर्यंत ज्योतिष शास्त्राचा अभ्यास चालत आहे, तोंपर्यंत या दोन काळांतून कोणता एक काळ सांडेल, असी कल्पना करण्यास अशक्य आहे, आणि एक दिवसाचे दुपारपासून, दुसऱ्या दिवसाचे दुपारपर्यंत जो काळ जातो तो, ह्याणजे सूर्याचा एक मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हपर्यंत जो काळ जातो, त्या काळाचे ३६५<sup>१</sup> अथवा ३६५<sup>२</sup> २२४ इतके मध्यान्ह दिवस एक वर्षाची लांबी असे माहित आहे. हालीं वर्षाची लांबी ३६५ दिवस धरितात, आणि दिवसाचा एक चतुर्थांश वर राहातो, यावदल प्रति चवथ्या वर्षी एक दिवस अधिक वाढवितात, त्या वर्षास अधिक दिवसाचें वर्ष ह्याणतात. हें आणि प्रतिवर्षी<sup>३</sup> दिवस वाढविणे हीं सारखींच आहेत, आणि हें वाढविणेहि कांहीं अधिक आहे, कां कीं वर्षाची लांबी ३६५ दिवसांवर २५ इतकी नाहीं, परंतु दिवसाचे २४२२४ इतकी आहे. यावरून दिवसाचे ४००७७६ इतके अंतर पडते, ह्याणुन इतक्यानें आपले वर्ष अधिक आहे. हें अंतर १२८ वर्षांत एक दिवसावरोवर होते, अथवा ४०० वर्षांत तीन दिवसांवरोवर होते. यावरून वर्षांचे शतकाचे शेवटील वर्ष एक अधिक दिवसाचें असते, अशीं तीन वर्षे एकाधिक दिवसाचीं न केलीं, आणि चवर्थे वर्ष एकाधिक दिवसाचें केले, तर वर सांगीतलेली कसर वरोवर होती. जसें सन् १६०० व्या वर्षास एकाधिक दिवस वर्ष ह्याटले तर १७०० वै, १८०० वै, १९०० वै, हीं वर्षे एक अधिक दिवसाचीं नाहींत, परंतु सन् २००० वै, वर्ष एकाधिक दिवसाचे होईल.

१९३. यावरून पहिले सांपडलेले माप एक दिवस आहे, आणि त्यास १४ भागांत किंवा अवरांत विभागिले आहे, प्रतेक अवरास ६० भागांत किंवा मिनिटांत विभागिले आहे, आणि प्रतेक मिनिटास ६० भागांत किंवा सेकंदांत विभागिले आहे. यावरून एक सेकंद, एक दिवसाचा ८६४०० वा भाग आहे, आणि काळाचे मान या पुढील प्रमाणे आहे.

६० सेकंद ह्याणजे	१ मिनिट	..... १ मि०
६० मिनिटे	..... १ अवर	..... १ अ०
२४ अवर	..... १ दिवस	..... १ दि०
७ दिवस	..... १ आठकडा	..... १ आ०
३६५ दिवस	..... १ वर्ष	..... १ क०

एक सेकंदास १से० असे॒ मांडितात.

या देशांत एक दिवसास ६० भागांत भागून, त्यांतील एक भागास घटिका ह्याणतात, आणि एक घटिकेचे ६० भाग कल्पून त्यांतील प्रत्येक भागास पळ ह्याणतात; यावरून एक दिवसांत ३६०० पळे आहेत, आणि हे काळमान थाप्रमाणे आहे;—

### या देशांतील काळमान.

६० पळे ह्याणजे	१ घटिका	..... १ घ०
२ घटिका	१ मुहूर्त	..... १ मु०
३३ मुहूर्त	१ प्रहर	..... १ प्र०
८ प्रहर	१ अंहोरात्र दिवस	..... १ दि०
१५ दिवस	१ पक्ष	..... १ प०
२ पक्ष	१ मास	..... १ मा०
२ मास	१ क्रतु	..... १ क्र०
३ क्रतु	१ अयन	..... १ अ०
२ अयने	१ वर्ष	..... १ व०

२१४. अशे तर्हेनै सेकंदाचे माप सांपडल्यावर, घड्याल्याचा आंदोलक असा करितां येईल, कीं तो चालू केला असां लंडन शहराचे अकारांशांत बरोबर एक सेकंदांत एक झाँका खाईल. नवे माप करायाचे अर असले, तर असा आंदोलकाचा लांबीस एक यार्ड ह्याढल्याने, आणि लांबीचे सर्व दुसन्ये मोजण्याविषयी यास मूळ माप असे॒ ठसविल्याने सोडेस फेल. परंतु हालीं एक यार्डाचे माप स्थापिले गेले आहे; आणि त्याचा योगाने वर सांगीतलेल्या आंदोलकाची लांबी सांगतां

B4

A3

येईल. या अंदोलकाची लांबी काढण्याविषयाचे खैकशीपासून असें कळले आहे, कीं लंडनांत अंदोलकाची लांबी ३९०२३९३ इंच आहे, अथवा सुमाराने एक यार्ड, तीन इंच, आणि एक इंचाचे  $\frac{5}{36}$  श आहे. यार्डाचे विभाग या पुढीलप्रमाणे आहेत.

### इंग्रेजी लांबीची मानें.

सर्वांहून लहान माप जव आहे.

३ जव	ह्याणजे	१ इंच	.....	१ इ०			
१२	इंच	.....	१ फूट	..... १ फू०			
३	फुटी	.....	१ यार्ड	..... १ या०			
५२	यार्ड	.....	१ पोल	..... १ पो०			
४०	पोल	अथवा	२२०	यार्ड	..... १ फलींग	..... १ फ०	
८	फलींग	अथवा	१७६०	यार्ड	..... १ मैल	..... १ मै०	
६९ $\frac{1}{3}$	मै	.....	१ अंश	..... १ अं	अथवा	०	
भूगोलविद्येतील	मैल	एक	अंशाचा	$\frac{1}{40}$	वा	भाग	आहे, आणि तसे तीन
मैल	ह्याणजे	नावाज्याचा	एक	लीग.			

या देशांतील भूमी लांब मोजणीचे कोष्टक.

८	यव	ह्याणजे	१ अंगुळ	.....	१ अ०
२४	अंगुळे	.....	१ हात	.....	१ हा०
४	हात	.....	१ दंड	.....	१ दं०
२०००	दंड	.....	१ कोश.कोस	.....	१ को०
३	कोस	.....	१ गव्युति	.....	१ ग०
३	गव्युति	.....	१ योजन	.....	१ यो०

या देशांतील वस्त्रे व काण मोजणीचे कोष्टक.

२	अंगुळे	ह्याणजे	१ तसु	१ त०
१२	तसु	.....	१ हात	..... १ हा०
२	हात	.....	१ गज	..... १ ग०

## कापड मोजायाचीं इंग्रेजी मानें.

२४ इंच	ब्यणजे	१ नेल	१ ने०
४ नेल	पावयार्ड	१ पाव	१ पा०
३ पाव	फ्लेमिशएल	१ फ्लॅ०	१ ए०
५ पाव	इंगिलश एल	१ इ०	१ ए०
६ पाव	फ्रॅचएल	१ फ्रॅ०	१ ए०

## १५५. क्षेत्राचीं इंग्रेजी मानें.

सगळीं क्षेत्रे चौरस इंच, चौरस फूटी, इयादीनीं मापिलीं जातात; चौरस इंच ब्यणजे जा चौरसाची प्रत्येक बाजू १ इंच लांबीची आहे तें, आणि याप्रमाणे पुढे हि. हीं पुढील मानें लांबीचे मानांपासून निघतात, असें दिसण्यांत येईल.

१४४ चौरस इंच	ब्यणजे	१ चौरस फूट	१ चौ० फ०
९ चौरस फूटी	पावयार्ड	१ चौरस यार्ड	१ चौ० पा०
३०४ चौरस यार्ड	पोल	१ चौरस पोल	१ चौ० पो०
४० चौरस पोल	रुड	१ रुड	१ रु०
४ रुड	एकर	१ एकर	१ ए०

एक एकरांत ४८४० चौरस यार्ड आहेत, जा चौरसाची बाजू २२ यार्ड आहे साचे दखा पट एक एकर आहे. जी सांकळी सर्वेयर लोक कामांत आणितात ती २२ यार्डाचे लांबीची असती, तिला १०० कळ्या असतात, आणि ती प्रत्येक कडी यार्डाचे २२ किंवा ७९२ इंच लांबीची असती. एक एकर ब्यणजे १० चौरस सांकळ्यांचे वरोवर आहे. एथें लक्षांत आणिले पाहिजे, कीं जा चौरसाची बाजू ६९६ यार्ड आहे, तो ५ एकराचे जवळ जवळ आहे, परंतु तो एक चौरस फुटीचा दे इतक्यासे एक एकराहून अधिक आहे.

## या देशांतील चौरस योजनीचे कोटक.

८ यव ह्याणजे	१ अंगुळ	१ अं०
४ अंगुळे	१ मुष्ठि	१ मु०
३ मुष्ठि	१ वीत	१ वी०
२ विती	१ हात	१ हा०
५ हात	१ काठी	१ का०
२० काढ्या	१ पांड	१ पां०
२० पांड	१ विघा	१ वि०
१२० विघे	१ चाहूर	१ चा०

## पैदावारीचे चालीप्रमाणे.

१६ आणे ह्याणजे	१ गुंठा	१ गु०
४० गुंठे	१ एकर	१ ए०

यांत एक आणा ह्याणजे  $\frac{7}{2}$  चौरस यार्ड जवळ आहे.

या देशांत हाताचा लांबीचा सर्वत्र सारखेपणा नाही, यामुळे काठीचा मापांतहि फेरफार आहे. त्यांतून मुंबईचा आसपास जी काठीचालू आहे, तिची लांबी ९०४ कुटी आहे. आणि यावरून एका विघ्यात  $3\frac{9}{2} \text{ चौरस यार्ड}$  आहेत, आणि एक एकरात  $4\frac{4}{8}$  चौरस यार्ड आहेत, यावरून त्यांचे प्रमाण जवळ जवळ  $85$  स.  $100$  असे आहे.

## २१६. भरीवाचीं किंवा \*पोकळीची माणे.

घन ह्याणजे फांशाचे रूपाचे भरीव आहे. घन इंच ह्याणजे, असा घन आहे, की जाची प्रयेक बाजू एक एक इंच आहे, आणि याप्रमाणे पुढेहि,

\* पोकळी या शब्दाचा अर्थ तोच शब्द कामात घेतल्यानें समजेल. जेव्हा एक मापात दुसऱ्या मापापेक्षा अधिक रहावें, तें माप दुसऱ्या मापापेक्षा मोळ्ये पोकळीचे आहे असें घणतान.

२७९८ घनइंच झणजे १ घनफूट . . . १ घ० क०

२७ घनकुटी . . . . १ घनयार्ड . . . १ घ० या०

हे माप फार करून व्यवहारकामात येत नाही, तथापि ते बहुत-  
करून मोळ्ये गणिताचे प्रश्नांत मात्र येते. पूर्वी वेगवेगळाल्या जिनसां-  
करितां इंगलंडांत वेगवेगळी मार्ये कामात घेत होते, परंतु हालीं तीं सोडून  
एकच कामात घेतात. त्यास इंग्रीजियल किंवा बादशाही मान झण-  
वात, आणि ते पुढीलप्रमाणे आहे.

म्हावाही पदार्थांची आणि सर्व कोरड्ये जिनसांची इंग्रेजी यावें.

४ जिल	झणजे	१ पैट . . . १ पै०
२ पैट	- - -	१ कार्ट . . . १ का०
४ कार्ट	- - -	१ ग्यालन . . . १ ग्या०
२ ग्यालन	- - -	१ पेक* . . . १ पे०
४ पेक	- - -	१ बुशल . . . १ बु०
८ बुशल	- - -	१ कार्टर . . . १ का०
५ कार्टर	- - -	१ लोड . . . १ लो०

या मानामध्ये ग्यालन सुमाराने २७७-२७४ घनइंच आहे; झणजे,  
२७७५ घनइंच यांचे फार जवळ जवळ आहे.

या देशात व्यापारातील साखर, तेल, तूप, दत्यादि तोलायाचे वज-  
नाचे कोष्टक.

#### पुणे चालीचा.

८ गुंजा	झणजे	१ मासा . . . . १ मा०
१३ मासे	- - - - -	१ टांक . . . . १ टां०
७३ टांक	- - - - -	१ पक्का शेर . . . १ प० श०
४० शेर	- - - - -	१ मण . . . . १ म०
३५ मण	- - - - -	१ पल्ला . . . . १ प०
२ पल्ले (किंवा)	- - - - -	१ खंडी . . . . १ खं०
१० मण	- - - - -	

\* पेक आणि त्याचे पुढील सर्व मार्ये केवळ कोरड्ये जिनस मापायाचे कामात घेतान;

B4

A3

## मुंबई चालीचा.

८ गुंजा	ह्यणजे	१ मासा	.....	१ मा०
१२ मासे	.....	१ तोळा	.....	१ तो०
२८ तोळे	.....	१ शेर	.....	१ शे०
४० शेर	.....	१ मण	.....	१ म०
२० मण	.....	१ खंडी	.....	१ खं०

दक्षिण महाराष्ट्र देशी तेल, तूप, भाजी, इत्यादि तोलाचे कोष्टक.

२४ तोळे	ह्यणजे	१ कचा शेर	.....	१ क० शे०
५ कचे शेर	.....	१ पांसरी	.....	१ पां०
८ पांसन्या	.....	१ कचा मण	.....	१ क० म०
२० मण	.....	१ खंडी	.....	१ खं०

## धान्यादि मोडायाचे कोष्टक.

## पुणे चालीचा.

४ चिपटीं	ह्यणजे	१ शेर	.....	१ शे०
२ शेर	.....	१ अधोली	.....	१ अ०
२ अधोल्या	.....	१ पायली	.....	१ पा०
१२ पायन्या	.....	१ मण	.....	१ म०
२१ मण	.....	१ पला	.....	१ प०
८ पले किंवा } २० मण } <td>.....</td> <td>१ खंडी</td> <td>.....</td> <td>१ खं०</td>	.....	१ खंडी	.....	१ खं०

## मुंबई चालीचा.

२ टिप्प्या	ह्यणजे	१ शेर	.....	१ शे०
४ शेर	.....	१ पायली	.....	१ पा०
१६ पायन्या	.....	१ फरा	.....	१ फ०
८ फरे	.....	१ खंडी	.....	१ खं०
३५ फरे	.....	१ मुडा	.....	१ म०

१०३ अधोल्या ह्यांजे १ फरा . . . . १ फ०  
 १०० फरे . . . . . ५ आणा . . . १ आ०  
 १६ आणे . . . . . १ रास . . . . १ रा०

२१७. सर्वपेक्षा जें लहान वजन कामांत घेतात, त्यास येन ह्याण-  
 तात, आणि तें याप्रमाणे ठरविले जाते. जर एक घनइंच पोकळीचे  
 पात्र \*वाण्याने घरले, तर त्याचे वजन पूर्वीपेक्षा २५२०४५८ इतके येन  
 वाढल. असे ठरविलेले ७००० येन अवार्ड्यूपाईसचे एक पौंडांत  
 असतात, आणि ५७६० येन त्रायचे पौंडांत असतात. सोने, रुपे,  
 रन्हे आणि औषधे, इत्यादि खेरीज करून वाकी सर्व पदार्थांचे वजन  
 करण्यासाठी, अवार्ड्यूपाईसचा पौंड नेहमी कामांत घेतात. तो पुढील-  
 प्रमाणे विभागिला आहे.

### अवार्ड्यूपाईसचे इंग्रेजी वजन.

२७३२ येन ह्यांजे १ द्राम . . . . १ द्रा०  
 १६ द्राम . . . . . १ औंस . . . . १ औं०  
 १६ औंस . . . . . १ पौंड . . . . १ पौं०  
 २८ पौंड . . . . . १ कार्टर . . . . १ क्वा०  
 ४ कार्टर . . . . . १ हन्द्रेडवेट . . १ हं०  
 २० हन्द्रेडवेट . . . . . १ टन . . . . १ ट०

अवार्ड्यूपाईसचे १ पौंडांत ७००० येन आहेत. शुद्ध पाण्याचे  
 एक घन कुटीचे वजन ६२०३२१०६०६ अवार्ड्यूपाईसचे पौंड, अथ-  
 वा ९९७.१३६९६९१ औंस आहे.

\*पाणी उकळून त्यापासून जो वाफ उत्पन्न होती, ती धरून थंड केल्याने जें पाणी  
 उत्पन्न होते, ते पाणी वरभा अनुभव पाहण्यास घ्यावे, कारण अशाने तें निर्मल होते. त्याचे  
 उष्णतेची स्थिती फारन्हैटचे अमोर्फिटरचे ड्रे अंशाशरोबर असावी.

B4

A3

या देशांतील सोने, रुपे, हत्यादि तोलायाचे वजनाचे कोष्टक.

पुणे चालीधा.	मुंबई चालीसा.
८ गुंजा छणजे १ मासा	३½ वाल छणजे १ मासा
१२ मासे . . . . . १ तोळा	४० वाल किंवा } १२ मासे } १ तोळा
३४ तोळे . . . . . १ शेर	२४ तोळे . . . . . १ शेर

मोतीं तोलाचे कोष्टक.

पुणे चालीधा.	मुंबई चालीसा.
१६ तांदूळ छणजे १ रती	१३½ टके छणजे १ रती
२४ रती . . . . . १ टांक	२४ रती . . . . . १ टांक

सोने, रुपे, रुप्ये, आणि औषधे हीं वजन करण्यासाठीं त्रायचा पौऱ कामात घेतात, खांत ५७६० येन आहेत, परंतु या दोन पक्षांत खाचे भाग निरनिराळे आहेत. तीं मानें या पुढीलप्रभारांने आहेत.

इंग्रेजी त्रायचे वजन.

२४ येन छणजे १ पेनिवेट . . . . .	१ पै०
३० पेनिवेट . . . . . १ औंस . . . . .	१ औं०
१२ औंस . . . . . १ पौऱ . . . . .	१ पै०

त्रायचे पौऱांत ५७६० येन आहेत. शुद्धपाण्याचे १ घन फुटीचे वजन त्रायचे ७५.७३.७४ पौऱ, किंवा ९०८.८४८८ औंस आहेत.

२० घेन	घणजे	१ स्कूपल	३
३ स्कूपल		१ द्राम	३
८ द्राम		१ औंस	३
१२ औंस		१ पैंड	१५

### पैक्याचे कोष्टक.

#### दक्षिणदेशांतील पैक्याचा कोष्टक.

४ कवळ्या	घणजे	१ गंडा
२ गंडे		१ टोली
२ टोल्या		१ दमडी
४ दमड्या		१ पैसा
४ पैसे		१ आणा
४ आणे		१ पावळा
४ पावळे		१ रुपया
१५ रुपये		१ मोहोर

#### सरकारी रीतिचा कोष्टक.

१०० रेस	घणजे	१ पावळा	१२ पै	घणजे	१ आणा
४ पावळे		१ रुपया	१६ आणे	१६	१ रुपया

२१८. तांबे, रुपें आणि सोने यांचे इमेजी चालते नाणे या पुढीलप्रमाणे आहे; घणजे १ पेनी, हे नाणे तांब्याचे आहे, आणि याचे वजन १०<sup>२</sup> द्राम आहेत; एक शिलिंग, याचे वजन ३ पेनिवेट आणि १७ घेन आहे, यांत ४० भागांतून ३ भाग हीण आणि बाकी शुद्ध रुपे आहे; एक सावरेल, याचे वजन ५ पेनिवेट आणि ३<sup>२</sup> घेन आहे, यांत १३ भागांतून १ भाग तांब्याचा आहे, आणि बाकी शुद्ध सोने आहे.

B4

A3

## इंग्रेजी पैक्याचीं मार्ने.

सर्वांहून लहान नाऱ्ये फार्दिंग आहे, त्यास  $\frac{1}{2}$  असें मांडितात, कां  
रीं तो पेनीचा चवथा भाग आहे.

२ फार्दिंग ह्याणजे	१ अर्धपेनी	$\dots \dots \frac{1}{2}$	पै०
२ अर्धपेनी	$\dots \dots$	१ पेनी	$\dots \dots$ १ पै०
१२ पेनी	$\dots \dots$	१ शिलिंग	$\dots \dots$ १ शि०
२० शिलिंग	$\dots \dots$	१ पौंड*	सावरेन १ पौंड०

२१९. अनेक तळेचे परिमाणांनी एकादें परिमाण झालें असतें, आ-  
णि तें निरनिराळ्ये एकमांनी दाखविलें असतें; जसें, १र० १४आ०  
६पै०, अथवा १पौं० १४शि० ६पै० अथवा, २ह० १क्का० ३पौं०;  
यांस विविधपरिमाणे ह्याणतात. स्पष्ट आहे, कीं वरचे कोष्ठकांपासून  
कोणतेहि पदार्थाचे विविध परिमाण, अनेकनिरनिराळ्ये तळांनीं मापितां  
येईल. उदाहरण, जी रकम पांच रुपये आणि चार आण्यांची आहे,  
ती १४ आण्यांची, अथवा १००८पै० ची, असेंहि ह्याणतात. कोणतेहि  
परिमाण एक रुपांतून दुसऱ्ये रुपांत सहज नेतां येतें; आणि जा रितीस  
भांजणी ह्याणतात, ती सर्व जातींचे परिमाणांस कशी लावावी तें या पु-  
ढील उदाहरणांपासून समजेल.

पहिले. १८र० १२आ० ६पै० यांत किती पै आहेत?

एक रुपांत १६ आणे आहेत, ह्याणून १८ रुपांत  $18 \times 16$ ,  
अथवा २८८ आणे आहेत, यामुळे १८रुपये, १२आणे, हे  $288 + 12$ ,  
अथवा ३०० आणे आहेत. पुनः एक आण्यांत १२ पै आहेत, ह्याणून  
३०० आण्यांत  $300 \times 12$ , अथवा  $3600$  पै आहेत. यामुळे  
१८र०, १२आ०, ६पै० यांत  $3600 + 6$ , अथवा  $3606$  पै आहेत.  
ही कृति या पुढीलप्रसारांने होईल.

\*इंग्लिश पौंडाला विशेषकरून पौंड शिलिंग ह्याणतात, आणि तो झी या खुणेने लिहितात.

$$\frac{288+12}{288+12} = 300$$

१२

$$\frac{3600+6}{3600+6} = 3606 \text{ पै.}$$

दुसरे. ३६०६ पै यांत रूपये, आणे, आणि पै किती आहेत?

३६०६ यांस १२ नी भागिले असतां भागाकार ३०० येतो, आणि वाकी ६ राहतात, घणून ३६०६ पैत ३०० आणे आणि ६ पै आहेत.

३०० यांस १६ नी भागिले असतां भागाकार १८ येऊन वाकी १२ राहतात, यावरून ३०० आण्यांत १८ रूपये आणि १२ आणे आहेत.

यामुळे ३६०६ पैत ३०० आणे आणि ६ पै, अथवा १८ रूपये १२ आणे आणि ६ पै आहेत. आणि ही कृति या पुढीलप्रमाणे आहे.

पै

$$\frac{12)3606}{12)300\ldots6}$$

$$188012\text{ आ }06\text{ पै }0$$

तिसरे. १८ पै० १२ शि० \*६३४ पै० यांत किती फार्दिंग आहेत?

जापेक्षां एक पैडांत २० शिलिंग आहेत, घणून १८ पै०, यांत  $18 \times 20$ , अथवा ३६० शिलिंग आहेत; यामुळे १८ पै० १२ शि० हे ३६०+१२, अथवा ३७२ शिलिंग आहेत. जापेक्षां एक शिलिंगांत १२ पेनी आहेत, घणून ३७२ शिलिंगांत  $372 \times 12$ , अथवा ४४६४ पेनी आहेत; आणि यामुळे १८ पै० १२ शि० ६ पै० यांत ४४६४+६, अथवा ४४७० पेनी आहेत.

एक पेनीमध्ये ४ फार्दिंग आहेत, घणून ४४७० पेनीमध्ये ४४७०×४, अथवा १७८८० फार्दिंग आहेत; आणि, यामुळे १८ पै० १२ शि० ६३४ पै०

\*फार्दिंग निराळे माडीत नाहीन, परंतु पेनीचे भाग रूपाने माडितात. जसें तीन फार्दिंग हे एक पेनीचे है आहेत, आणि त्यास है अथवा  $\frac{3}{4}$  याप्रमाणे माडितात. है अथवा है याप्रमाणे एक अर्ध पेनी लिहितात; परंतु दुसरा सदा फार करून घेतात.

B4

A3

६ २९९.

पांडणी.

१६५

यांत १७८८०+३, अथवा १७८८३ फार्दिंग आहेत. ही सर्व कृति या पुढीलप्रमाणे माडितात.

पै० शि० पे०

१८.. १२.. ६३

२०

३६०+१२=३७२

१२

४४६४+६=४४७०

४

१७८८०+३=१७८८३ फार्दिंग.

चवथें. १७८८३ या फार्दिंगांत किती पै०ड, शिलिंग, पेनी आणि फार्दिंग आहेत?

जापेक्षा १७८८३ यांस ४ नीं भागिले असतां, भागाकार ४४७० येतो, आणि वाकी तीन रहातात, ह्याणून १७८८३ फार्दिंगांत (२१८) प्रमाणे ४४७० पेनी आणि ३ फार्दिंग आहेत.

जापेक्षा ४४७० यांस १२ नीं भागिले असतां, भागाकार ३७२ येतो, आणि वाकी ६ रहातात, ह्याणून ४४७० पेनीमध्ये ३७२ शिलिंग, आणि ६ पेनी आहेत.

जापेक्षा ३७२ यांस २० नीं भागिले, तर भागाकार १८ येतो, आणि वाकी १२ रहातात, ह्याणून ३७२ शिलिंगांत १८ पै०ड, १२ शिलिंग आहेत.

यामुळे १७८८३ फार्दिंगांत ४४७०<sup>३</sup> पेनी, अथवा ३७२ शि०<sup>३</sup> पै०, अथवा १८ पै० १२ शि० ६३ पै० आहेत.

ही कृति या पुढीलप्रमाणे होईल;

फार्दिंग.

४)१७८३

१३)४४७० .. ३

३०)३७२ ... ६

१८ पै० १२ शि० ६३ पै०

अ जवळ १००रुपये, ४आणे, ११२३८ आणि व जवळ ६४३९२ पै आहेत. जर अ ला ५४९२ पै, आणि व ला १२० २आ०, ३२१ पै मिळाल्या, तर कोणाजवळ अधिक पैका होईल, आणि तो किती होईल?

उत्तर. अहून २२८ रु० ७ आ० व जवळ अधिक होतील. पुढील कोष्टकांत जीं समोरासमोर परिमाणे आहेत तीं एक सारिखींच आहेत. ह्याणून प्रत्येक आडव्ये ओळीपासून दोन उदाहरणे निघतील.

१२० १ पा० २ आ०

१५ पै० १८ शि० ९२१ पै०

६२ रु० २ पा०

११५ पै० १ औ० ८ पै०

२० शे० १५ तो०

३ पै० १४ औ० ९ द्रा०

५९ खं० १० म० ३० शे०

३ मै० १४९ या० २ कु० ९ इ० १९५४७७ इंच.

५ को० ५०० दं०

१९ तु० २ पै० १ ग्या० २ कार्ट

४ फ० ८ पा० ३ शे० १ टि०

१६० २२' ४७"

१० म० ९ दि० २ प्र० ५ घ०

५६३२ कवड्या.

१५३०२ फार्डिंग.

१००० आ०, अथवा १२००० पै.

६६३०७२ घेन.

४७५२० गुंजा.

१००१ द्राम.

४७६३० शेर.

१०५४७७ इंच.

१०५०० दंड.

१२६० पैट.

५८३ टिप्प्या कैली मुंबई चालीचा.

५९०२७ सेकंद.

१८५६० घटिका.

२२०. सांगोतल्या संख्या अपूर्णांक असल्या, तरी वर प्रमाणेच करिता येईल. एक रुपयाचा  $\frac{1}{3}$  यांत किती आणे व पै आहेत? आतां रुपयाचा  $\frac{1}{3}$  हा १६ आण्यांचा  $\frac{1}{3}$  आहे; १६ चा  $\frac{1}{3}$  हा  $\frac{16 \times 1}{3}$  आहे, अथवा  $\frac{16}{3}$ , अथवा (१०५)  $\frac{5}{3}$  आणे आहेत. पुनः एक आण्याचा  $\frac{1}{3}$  हा १२ पैचा  $\frac{1}{3}$ , अथवा ४ पै आहेत. यावरून एक रुपयाचा  $\frac{1}{3} = ५$  आणे आणि ४ पै आहेत. आणखी, एक दिवसाचे २३ हे  $23 \times 24$ ,

B4

A3

किंवा ५०५२ अवर आहेत; आणि एक अवराचे ५२ हे ५२×६०, अथवा ३१०२ मिनिटे आहेत; आणि एक मिनिटाचे २ हे १२×६०, अथवा १२ सेकंद आहेत; यावरून एक दिवसाचे २३ हे ५ अ० ३१ मिं० १२ से० आहेत.

पुनः मनांत आण कीं ६आणे आणि ८पै मिळून, एक रूपयाचा कोणता भाग असें विचारिले आहे. जापेक्षां ६आ० ८पै० हे ८० पै आहेत, आणि एक रूपयांत १६×१२ किंवा, १९२ पै आहेत, तर रूपयाचा १९२ भागांतून ८० भाग घेतल्यानै ६ आणे आणि ८ पै हे रूपयाचा कोणता भाग आहे हैं समजेल. तर तो (१०७)प्रमाणे  $\frac{६०}{१९२}$  रूपये आहे; परंतु (१०८)प्रमाणे  $\frac{६०}{१९२} = \frac{५}{१२}$ ; यामुळे ६ आणे आणि ८ पै =  $\frac{५}{१२}$  रु० आहेत.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

अ० मि०

एक दिवसाचे  $\frac{३}{८}$  हे - - - ९ - - ३६, अथवा २४ घटिका आहेत.  
अ० मि० से०.\*

एक दिवसाचे १२८४१ हे - - - ३ - - ४ - - ५४०६२४  
पै० औ० द्रा०

एक हंड्रेडवेटाचे २५७ हे - - २८ - १२ - ८०७०४ आहेत.  
शि० पै० फा०

पौंडाचे १४९३६ हे - - २ - ११ - ३०३८५६ आहेत.

रूपयाचे १४९३६ हे - - २ आ० - - ४ पै० ६७७१२ आहेत.

२२१,२२२. शिलिंग, पेनी, आणि फार्दिंग, यांस पौंडाचे दशांशाचे रूप देण्याची रीति, पुढे या ग्रंथपुरवणीमध्ये दाखविली आहे.

\* जेव्हा पूर्णकाचे उजव्येकडे दशांश येतात, तेव्हां जा जातीचे पूर्णकाचे इंक आहेत, त्याच जातीचे दशांश आहेत. जसें, ५५ से० हे पांच सेकंद आणि एक सेकंदाचे पांच दशांश आहेत. जसें, ०५ सेकंद हे एक सेकंदाचे पांच दशांश आहेत; आणि ०३ अवर हे एक अवराचे तीन दशांश आहेत.

परवर्णांत जा रिती सांगीतल्या त्यांशीं शिकणारानें पक्के माहीत असावेहैं योग्य आहे.

२२३. एक्ये जातीचे दोन विविध परिमाणांची बेरीज करण्याची रिती, या पुढील उदाहरणापासून स्पष्ट कळेल. मनात आण कीं, १९२ रु० १४ आ० २३३ पै हे ६४ रु० १३ आ० ११३३ पै यांशीं मिळवायाचे आहेत. या दोहोंतील निरनिराळे भाग मिळविल्याने जे होते, ती बेरीज आहे. आतां.

पै पै पै रु० आ० पै

$$\frac{3}{4} + \frac{1}{2} = \frac{5}{4} = 0 \dots 0 \dots 1\frac{1}{4} \text{ (२१९) प्रमाणे.}$$

$$14 + 2 = 13 = 0 \dots 1 \dots 1$$

आ आ आ

$$13 + 14 = 27 = 1 \dots 1 \dots 0$$

$$\text{रु६४+रु१९२} = \underline{\text{रु२५६}} \dots 0 \dots 0$$

या सर्वांची बेरीज = रु० २५७ - - १२ - - २३३ पै आहे.

ही कृति एकदांच कसून, पुढीलप्रमाणे मांडितात;

$$\text{रु० } 192 \dots 14 \dots 2\frac{1}{4}$$

$$\text{रु० } 64 \dots 13 \dots 1\frac{1}{3}$$

$$\underline{\text{रु० } 257 \dots 13 \dots 2\frac{1}{4}}$$

पहिल्यानें पैचे अपूर्णांकांची बेरीज घेऊन, खांतील पूर्ण पै हातचा घेऊन अपूर्णांक खाली मांड; नंतर पैचे ओळींत हातचा आलेल्या पै मिळीव; आणि या बेरिजेत किती आणे व पै आहेत ते पाहून खांतील, पै मात्र मांडून, आणे हातचे घेऊन आण्यांचा ओळींत मिळीव आणि या प्रमाणे पुढे कर. दुसरे कांहीं जातीचे परिमाणांची बेरीज घेण्याविषयीं हीच रिती लागू होईल. आणि कोष्ठक पाठ केल्यावर, कृति करायास तोपै पडेल.

२२४. (४०) कलमांतील सांगीतल्ये रितीप्रमाणे वजाबाकी करितां येईल, लाणजे, जर दोन परिमाणांस एक सारखेंच परिमाण मिळविलें, तर त्या दोन परिमाणांचे अंतरांत कांहीं फेर पडत नाही. मनात

१४.

५. २२४-२२५.

वजावाकी.

१६९

त्या  
घावेची  
कीं,  
मि-  
हो-

आण, की २४र० ५आ० ७ पै यांतून १९र० १३आ० १०पै० हे वजा करायाचे आहेत. हीं परिमाणे या पुढीलप्रमाणे मांड;

रु० २४--५--७

रु० १९--१३--१०

जापेक्षां ७पै तून १०पै वजा होत नाहीत, क्षणून या दोन परिमाणांस १ आणा मिळीव, क्षणजे वरचे परिमाणास १२पै मिळीव, आणि खालचे परिमाणास १आणा मिळीव. यावरून वरचे ओळींत १९पै आणि खालचींत १४आणे होतील, त्यांची वजावाकी करून वाकी ९पै खालीं मांड; जापेक्षां खालचे ओळींचे आणे १ ने वाढविले, क्षणून खालचे ओळींत १४ आणे आणि वरचे ओळींत ९ आणे आहेत. वरचे ओळीला १६ आणे आणि खालचे ओळीला १ रूपया मिळवून, खालचे ओळींचे आणे वरचा ओळीचा आण्यांतून वजाकरून वाकी ७ आणे राहातात. आतां खालचे ओळींत २०र० आणि वरचे ओळींत २४र० आहेत, आणि सांची वजावाकी ४र० आहे; यामुळे या दोन रकमांची वजावाकी ४र० ७आ० ९पै आहे. वेगवेगळ्या रकमांशीं जे जे वेगळाले मिळविले आहे, त्या रूपाने मांडलें असतां, कृति याप्रमाणे होईल.

रु० २४ .. २१ .. १९

रु० २० .. १४ .. १०

वाकी रु० ४ .. ७ .. ९

चा  
पै  
, पै  
या  
वि-  
रा-  
रि-  
क्ष-  
ंत

२२५. कोष्टकांतून दुसऱ्ये कोणद्येहि जातीचे परिमाणांस ही रीति लावितां येईल. याजकरितां दुसरे एक उदाहरण देतों;

७ह० २कार० २१पै० १४आ० ० यांतून

३ह० ३कार० २७पै० १२आ० ० हे वजाकर

मागील कलमाप्रमाणे फेरफार केल्यानंतर उदाहरण याप्रमाणे होते;

७ह० ६कार० ४९पै० १४आ० ० यांतून

३ह० ४कार० २७पै० १२आ० ० हे वजाकर

४ह० २कार० २२पै० २आ० ० वाकी.

करितां येईल. एथे २१पैंडांत २७ पैंड जात नाहींत, ह्याणून वा-  
जाबाकी करीत नाहीं, परंतु २१पैंडांत १का० अथवा २८ पैंड  
मिळवितों, नंतर त्या वेरिजेंटून २७पैं० वजा करितों. पहिल्यानें  
१का० अथवा २८पैं० यांतून २७पैं० वजा करून बाकी, २१पैं-  
डांत मिळविली असतां, कृति तोंकडी होऊन उत्तर सारिखेच्य  
निघेल.

### ३३६. अभ्यासाकरितां उदाहरणे.

एका व्यापारी मनुष्याचां पांच दुकाने होती यांतून तीन दुकानांत  
व्यास नफा झाला तो या पुढीलप्रमाणे १५४०० १२आ० ८पैं,  
आणि ३०५ रु० ४आ० ३पैं, आणि ७५०रु० २आ० ६पैं;  
आणि दोन दुकानांत तोटा झाला तो ९१०रु० ८आ० ६पैं, आणि  
६८५रु० १०आ० ११पैं. तेव्हां या सावकारास नफा काय  
राहिला?

उत्तर. १००० रुपये नफा झाला.  
एका मनुष्यास या पुढील रकमा घेणे आहेत, १९३पैं० १४शि०  
११५पैं०, २०पैं० ०शि० ६३पैं०, ६४७३पैं० ०शि० ०पै०, आणि  
४९पैं० १४शि० ४२पैं०, आणि व्यास पुढील कर्ज देणे आहे;  
२००पैं० १९शि० ६२पैं०, ३०५पैं० १६शि० ११पै०, २३पैं०, आ-  
णि १९पैं० ६शि० ०२पै०, तर सर्व कर्ज केढून याजवळ बाकी किती  
राहील?

उत्तर. ६१९०पैं० ७शि० ४३पैं०  
अ, ब, क, ड, अशीं चार शहरे अनुक्रमाने एकापुढे एक आहेत.  
आणि जर एक मनुष्य ५आ० २०मि० ३३से० इतक्या काळांत अ पा-  
सून ब जवळ जातो; ६आ० ४९मि० २से० इतक्ये वेळांत ब पासून  
क जवळ जातो; आणि १९आ० ०मि० १७से० इतक्या काळांत  
अ पासून ड जवळ जातो; तर ब पासून ड पर्यंत, आणि क पासून  
डपर्यंत जाण्यास त्या मनुष्याला किती काळ लागेल?

उत्तर, १३आ० ३९मि० ४४से० आणि ६आ० ५०मि० ४२से०

B4

A3

२२७. गुणाकाराची कृति करायासाठी, लक्षांत टेवावें कीं, जसे (५३) कलमांत सांगीतिले, कीं जर कांहीं परिमाण अनेक भागांत विभागून, तो प्रत्येक भाग भलत्ये कांहीं संख्येने गुणिला, आणि त्यांचे वेगळाळ्ये गुणाकारांची वेरीज घेतली, तर त्यापासून जें उत्तर निघतें, तें आणि तीं सर्व परिमाणे त्याच संख्येने गुणून जें उत्तर निघतें, हीं दोनीं उत्तरे सारखींच होतील.

७२० १३आ० ६पै यांस १३ नीं गुणायाचे आहे. यांतील पहिले परिमाण ७ रूपये, १३ आणे, आणि ६पै, या वेगळाळ्ये भागांनी झाले आहे. आणि

रु० आ० पै.

$$6\text{पै} \times 13 = 78\text{पै} \text{ अथवा } - - - 0 - - 6 - - 6 \text{ आहेत.}$$

$$13\text{आ०} \times 13 = 169\text{आ०} \text{ अथवा } - - - 10 - - 9 - - 0.$$

$$720 \times 13 = 9120 \text{ अथवा } - - 91 - - 0 - - 0$$

या सर्वांची वेरीज  $\frac{\text{रु० } 101 - - 19 - - 6}{\text{ही वेरीज यांचे वरोबर आहे, } 7 - - 13 - - 6 \times 13.}$

ही कृति बहुतकरून पुढीलप्रमाणे मांडितात;

रु० आ० पै०

७ ० ० १३ .. ६

१३

रु०० १०१०१९ .. ६

२२८. (७४) कलमांत जें मूळ कारण सांगीतिले आहे, त्यावरून भागाकार करितात, ह्याणजे, जर कांहीं परिमाण अनेक भागांत विभागिले, आणि तो प्रत्येक भाग, भलत्ये कांहीं संख्येने विभागिला, तर त्या वेगळाळ्ये भागाकारांची वेरीज, तें सर्व परिमाण त्याच संख्येने भागून जो भागाकार येईल, त्याचे वरोबर आहे. मनांत आण, कीं ९१२० १४आ० ९पै यांस १३नीं भागायाचे आहे. जापेक्षां ९९ भागिले १३ नीं, तर भागाकार ७ येऊन वाकी ८ राहतात; मुळचे सर्व परिमाण, १३रु०×७, अथवा ९१२० आणि ८ रु० १४आ० ९पै यांणीं झाले आहे. १३ भाज्य असून पहिल्ये रकमेचा भागाकार ७रु० आहे; दुसरीचा

आहत, ब्लून १८० १४० १३० १२० ११० १०० ९००, आणि १४२ यांस १३ नीं भागून भागाकार १० येऊन, वाकी १२ राहतात; १४२ आणे आणि ९ पै हे  $13 \times 10$ , अथवा १३० आणे, आणि १२ आणे, ९ पै यांगी झाले आहेत, यांतील पहिल्याचा भागाकार १० आणे आहे, आणि दुसऱ्याचा भागाकार काढायाचा राहिला. आतां १२ आणे यांत १४४ पै आहेत, ब्लून १२ आणे, ९ पै मिळून १५३ पै आहेत, यांस १३ नीं भागून भागाकार ११ येऊन वाकी १० राहतात; घणजे १५३ पै, ह्या  $13 \times 11$ , किंवा १४३ पै आणि १० पै मिळून झाल्या आहेत; आणि पहिल्याचा भागाकार ११ पै, आणि वाकी पैचे  $\frac{10}{13}$  आहेत. यावरून सर्व परिमाणाचा १३ वा भाग ७ रु १० आ०  $11\frac{10}{13}$  पै आहे. ही सर्व कृति पुढीलप्रमाणे मांडितात; आणि पुढील अभ्यासासाठी सांगीतलेल्या उदाहरणांस, तशेच तज्ज्ञाची कृति लावितां येईल.—

$$\begin{array}{r}
 \text{रु} \quad \text{आ०} \quad \text{पै} \quad \text{रु} \quad \text{आ०} \quad \text{पै} \cdot \\
 13) 99 \text{ } - \text{ } 14 \text{ } - \text{ } 9 \quad (7 \text{ } - \text{ } 10 \text{ } - \text{ } 11\frac{10}{13} \\
 \hline
 99 \\
 14 \\
 \hline
 153 \\
 13 \\
 \hline
 12 \\
 144 \\
 13 \\
 \hline
 153 \\
 13 \\
 \hline
 10
 \end{array}$$

33

B4

A3

यांत ९९, १४२, १५३, या प्रत्येक संख्या चालव्ये रितीप्रमाणे १३ नी भागिल्या आहेत, परंतु भाजक केवळ पहिल्या रकमेचा डोवेकडेस मात्र मांडिला आहे.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

$$\begin{aligned}
 & २५० \ ३० \ ७० \times ३४ = ७३५० \ ७० \ ३८० \\
 & २५० \ १५० \ २१५० \ ७५० \times ५३ = १२९५० \ १५० \ १६५० \ ३५० \\
 & १७५० \ ५५० \ ७५० \times ८५ = १४७५५० \ १०५० \ ७५० \\
 & २८० \ ४५० \ ३५० \ २७५० \times १०९ = २३६८० \ १०५० \ १६५० \ ३५० \\
 & २७५० \ १०५० \ ८५० \times ९६९ = १९६६६६५० \ ९५० \ ४५० \\
 & १८७५० \times \frac{3}{7} = ८०८० \ २५० \ ३\frac{3}{7}\text{पै}. \\
 & १६६५० \times \frac{5}{33} = ४०५० \ ४५० \ १०\frac{5}{33}\text{पै}. \\
 & १८७५० \ ६५० \ ७५० \times \frac{3}{9०} = ५५० \ १२५० \ ४\frac{3}{4}\frac{2}{25}\text{पै}. \\
 & ४५० \ ६\frac{1}{2}\text{पै} \times ११२१ = २५४५० \ ११५० \ २\frac{1}{2}\text{पै}.
 \end{aligned}$$

२२९. मनांत आण, कीं ३५० १२५० ८५० यांत, २ आणे ४पै, किती वेळा जातात हें इच्छिले आहे. तर पहिल्यानें प्रत्येकांत किती पै आहेत तें काढावे. (२१९) प्रमाणे, पहिल्या रकमेत ७२८पै, आणि दुसरींत २८पै आहेत. आतां, ७२८ यांत २८ हें २६ वेळा जातात; यामुळे पहिले परिमाण दुसरे परिमाणाहून २६ वेळा अधिक आहे. जा उदाहरणांत, सूपये, आणे, पै, येतात, त्यांत सूपयांचे दशांश कामांत घ्यावे हें वरै, द्वाणजे उत्तर पुरतेपणीं जवळ जवळ येईल. जसें, २ आ० - - ४ पै हे १४५८३५० आहेत; आणि ३५० १२५० ८५० हे ३७९१६५० आहेत; तर ३७९१६ यांस १४५८३ यांणीं भागिल्यानें २६\frac{6}{14५८३} हा भागाकार येतो. हा पक्ष रूढीचे फार वाहिरचा आहे, कां कीं जितका भाजक लहान असेल, तितकी अधिक चूक सांगीतल्ये दशांशांत येईल.

१७शे० १२ तो० ७ मा० ३ गुं० यांत, १शे० २ तो० ३ मा०  
हे किती वेळा जातील?

उत्तर. १६०२३४

६ह०, २कार०, यांत १कार०, १४पौंड०, १औ०, हे किती वेळा  
जातात? आणि १दि०, २घ०, ०मि०, ४७से०, यांत ३मि०, ४६से०,  
हे किती वेळा जातात?

उत्तर. १७३०७५८, आणि ४१४३६७२५७.

जर २ह०, ३का०, १पौ०, यांस १५०पौ० १३शि० १०पै० पड-  
तात तर १ पौंडास काय पडेल?

उत्तर. ९शि०  $\frac{9}{302}$  पै०

एक वाणी दर पौंडास ११ पै० दराची २ह०, १९पौ०, साकर  
घेतो, आणि दर पौंडास ५ पै० दराची १४ ह०, ३ पौ०, साकर घेतो,  
आणि त्या दोन्हीं जातींची साकर मिश्र करितो. तर खास तोटा न  
होता, ती मिश्र साकर कोणत्या दराने याणे विकारी?

उत्तर. ५ पै०  $\frac{3}{4} \frac{143}{605}$ .

२३०. गुणाकार करायाची एक सोईची रीत आहे, तीस वरावर्दी  
झणतात. जर एक खंडीस २ह० १४आ० ६पै० पडतात, तर<sup>१५३</sup>  
खंडीस काय पडेल असें विचारिले आहे असें मनांत आण. ही  
रकम १५३ नीं गुणून, तो गुणाकार सर्वांची किमत होईल हें स्पष्ट  
आहे.— परंतु दर खंडीस २ह० १४आ० ६पै० या दराने १५३  
खंडी विकत घेतव्या तर पहिल्याने प्रत्येक खंडीस ३ रुपये प्रमाणे, नंतर  
प्रत्येक खंडीस ८ आणे प्रमाणे, नंतर प्रत्येक खंडीस ४ आणे प्रमाणे,  
नंतर प्रत्येक खंडीस २ आणे प्रमाणे, नंतर प्रत्येक खंडीस ६ पै० प्रमाणे;  
१५३ खंडीचा पैक्याचा निरनिराक्षया रकमा काढून त्यांची वेरीज  
एकंदर पैका होईल. ही कृति या पुढीलप्रमाणे आहे.

B4

A3

१. खंडीस २ रु० प्रमाणे १५३ खंडींची किमत - - - - - ३०६रु००आ०००पै.
२. जापेक्षा ८ आणे हे १ रु० याचें अर्ध आहे, ह्यानुन १ खंडीला ८ आणे या दराने, १५३ खंडींची किमत  $\frac{153}{2}$  आहे. ७६ -- ८ -- ०.
३. ४आणे हे ८ आण्याचे अर्ध आहे, ह्यानुन एक खंडीस ८ आणे प्रमाणे १५३ खंडींस जी किमत पडली तिचे निमे किमत ४ आणे दराने होईल; अथवा ७६रु० ८आ० याचे अर्ध द्याणजे ३८ -- ४ -- ०.
४. ४ आण्याचे अर्ध २ आणे आहे, ह्यानुन दर खंडीस ४आणे प्रमाणे १५३ खंडींची जी किमत, तिचे अर्ध २ आणे दराने होईल. १९ -- २ -- ०.
५. २ आण्याचा  $\frac{1}{4}$  सहा पै होतात ह्यानुन दरखंडीस ६ पै प्रमाणे १५३ खंडींची किमत १९ रु० - - २ आ० यांचा  $\frac{1}{4}$  होईल. ८ -- १२ -- ६.   
या सर्व रकमांची वेरीज ४४४रु० - - १०आ० - - ६पै.
- ही वेरीज २ रु० १४ आ० ६पै  $\times$  १५३ यांचे वरोबर आहे.—  
ही व्यति या पुढीलप्रमाणे मांडितात.—

	दरखंडीस १ रु. प्रमाणे	१५३रु०आ०पै
२रु० हे २x१ रु० आहेत,	२ -- ० -- ०	३०६-- ०--०
८आ० हे १ रु० चा $\frac{1}{2}$ आहे,	० -- ८ -- ०	७६-- ८--०
४आ० हे ८ आ० चा $\frac{1}{2}$ आहे,	० -- ४ -- ०	३८-- ४--०
२आ० हे ४ आ० चा $\frac{1}{2}$ आहे,	० -- २ -- ०	१९-- २--०
६पै० ह्या २ आ० चा $\frac{1}{2}$ आहे,	० -- ० -- ६	४--१२--६
वेरीज	२रु०१४आ०६पै	४४४रु०१०.६

एक पौऱ्डास ९शि० १०<sup>३</sup> पे० प्रमाणे॒ १७३५ पौऱ्डास काय पडेल?  
 ५शि० ४शि० १०पे० आणि<sup>२</sup> पे० आणि<sup>२</sup> पे० मिळून सर्व किंमत ९शि०  
 १०<sup>३</sup> पे० होती; यांतून ५शि० हे १पौ० चा<sup>१</sup> आहे, ४शि० हे १पौ०  
 चा<sup>१</sup> आहे, १० पे० हे ५शि० चा<sup>१</sup> आहे, २<sup>१</sup> पे० हा १० पे०  
 चा<sup>१</sup> आहे, आणि<sup>२</sup> पे० हा<sup>१</sup> पे० चा<sup>१</sup> आहे. पूर्वीचे  
 उदाहरणाप्रमाणे कृति केली असतां, याप्रमाणे होईल;

पौ० शि० पे०	पौ० शि० पे०	दरपौ० १पौ० प्रमाणे १७३५ - - ० - - ०
५शि० हे १पौ० चा <sup>१</sup> आहे,	० - - ९ - - ०	८३३ - - १५ - - ०
४शि० हे १पौ० चा <sup>१</sup> आहे,	० - - ४ - - ०	३४७ - - ० - - ०
१० पे० हे ५शि० चा <sup>१</sup> आहे,	० - - ० - - १०	७२ - - ५ - - १०
२ <sup>१</sup> पे० हा १० पे० चा <sup>१</sup> आहे,	० - - ० - - ० <sup>१</sup> <sub>२</sub>	३ - - १२ - - ३ <sup>१</sup>
२ <sup>१</sup> पे० हा <sup>१</sup> पे० चा <sup>१</sup> आहे,	० - - ० - - ० <sup>१</sup> <sub>४</sub>	१ - १६ - - १ <sup>३</sup>
वेरीज केल्याने॑, पौ०० - - ९ - - १० <sup>३</sup>		पौ०८५८ - - ९ - - ३ <sup>१</sup>

सर्व उदाहरणांत, पहिल्याने॑ सांगीतल्ये किंमतीचे पुष्कळ भाग करावे, असे कीं यांतून प्रत्येक भाग त्याचे पूर्वीचे भागाचा कांहीं सरळ \*अपूर्णांक असेल. हे भाग करण्याविषयीं कांहीं रीति सांगतां येत नाही, परंतु प्रत्येक उदाहरणांत भाग कसे करावे, याची रीति अभ्यासात्ताहि अपूर्णांक जाचा अंश एक आहे, यास या एकाचा निशेःष भाग घडुतकरून द्यापतात. जसें २ शि० आणि १० शि० हे दोन्हीं एक पौऱ्डाचे निःशेष भाग आहेत, कारण ते १०पौ० आणि<sup>२</sup> पौ० आहेत.

\*एकाचा निःशेष अपूर्णांक जाचा अंश एक आहे, यास या एकाचा निशेःष भाग घडुतकरून द्यापतात. जसें २ शि० आणि १० शि० हे दोन्हीं एक पौऱ्डाचे निःशेष भाग आहेत, कारण ते १०पौ० आणि<sup>२</sup> पौ० आहेत.

सानें समजेल. याप्रमाणे भाग केल्यावर प्रत्येक भाग, किंमत आहे असें मानून, सर्व परिमाणांची किंमत काढावी आणि नंतर खांची बेरीज घ्यावी.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

२४३२० यांस काय पडेल, जर १ह० यास १४पै० १८शि० ८४पै० पडतात ?

उत्तर. ३६२९पै० १शि० ०३पै०

एक बुशलास २पै० १शि० ३४पै० पडतात, तर १६९ बुशलास काय पडेल ?

उत्तर. ३४८पै० १४शि० ९४पै०

एक कारटरास १९ शि० २ पै० पडतात, तर २७३ कार्टरास काय पडेल ?

उत्तर. २६१पै० १२शि० ६पै०

जर १ विष्यास २ह० १३आ० ७पै॒ पडतात, तर ८९५ विष्यास काय पडेल ?

उत्तर. १६९५ह० - २ आ - - १ पै॒

२३१. जेव्हां दिलेलीं परिमाणे कोष्टकाचा अनुकमाप्रमाणे नस-  
तील, परंतु व्यवहारी, किंवा दशांश अपूर्णांक असतील, त्यांसाहि या  
रिती लावितां येतील, असें या सर्व अध्यायापासून कळेल. याविषयी हीं  
पुढील उदाहरणे आहेत.

एक हंड्रेडवेटास २ह० १आ० ३पै॒ पडतात, तर २७२०३४७९ ह०  
काय पडेल ?

उत्तर. ५६५०९७२९ ह०, अथवा ५६५ह० १५आ० ६पै॒

एक शेरास २ आणे, ६ पै॒ प्रमाणे ६६२ शेरास १०ह० ६आ०  
३पै॒ पडतात.

एक एकरास ३१०७६ पै॒० पडतात, तर २७९०३०१ एकरास  
किती पै॒० शि० पै॒० पडतील ?

उत्तर. ८६७०९५५८पै॒०, अथवा ८६७ पै॒० १९शि० १३पै॒०

च २३ च ४ पातळा १०८०  
उत्तर २०३१४६पै०, अथवा २पै० ६शि० ३२पै०  
जर १ तोळा सोन्यास १५ह० १०आ० ८पै० पडतात, तर ९२० तोळे  
९ मासे यांस काय पडेल ?

उत्तर, ८१५८ह० ६आ० ८पै०

२३२. दर दिवसास अमुक रकम सांगीतली, तर एक वर्षांत एकं-  
दर किती होईल, हें जाणायाची वारंवार गरज लागती. ही रकम थो-  
डक्यांत काढितां येईल, कां कां जापेक्षां एक वर्षाचे दिवसांची संख्या,  
३४०+२०+५ आहे; तर दरदिवस एक पेनी प्रमाणे १वर्षांत १पै०,  
२पै०, आणि ५ पेनी एकंदर होतील. त्यावरून ही रीति निघती.  
दररोज सांगीतल्ये रकमे प्रमाणे, एक वर्षांत एकंदर किती हो-  
ईल, हें जाणायासाठी, त्या रकमेत पेनी आणि पेनीचे अपू-  
र्णांक किती आहेत हें काढ; त्यांस त्यांचे अर्ध मिळवून जितकया पेनी  
होतील तितके ते पौऱ आहेत, आणि प्रत्येक फार्दिंग ५ शिलिंगांबरोबर  
आहे असे समज; नंतर दररोजाचे रकमेची पांचपट खांत मिळव-  
ली असतां, वर्षांची सगळी एकंदर कळेल. उदाहरण, दररोज १२  
शि० ३२पै० प्रमाणे एक वर्षांत एकंदर रकम किती होईल? यांत १४७३  
पेनी आहेत, आणि त्यांचे अर्ध ७३५ पेनी आहे, तर या दोहोंची वेरीज  
२२१५ पेनी आहे, हे पौऱ झटले असतां २२१पै० १२शि० ६पै० हो-  
तील. पुनः १२शि० ३२पै० ×५ हे ३पै० १शि० ६२पै० आहेत, हे पूर्वीचे  
रकमेशी मिळवले असतां, एक वर्षांची एकंदर रकम २२४पै० १४शि०  
०२पै० होईल. त्याच रीतिप्रमाणे, दररोज २शि० ३२पै० प्रमाणे एक-  
वर्षांची रकम ४१पै० १६शि० ५२पै० आहेत; आणि दररोज ६२पै० पै०  
प्रमाणे वर्षांची एकंदर १०पै० ५शि० ३२पै० आहेत; आणि दररोज  
११पै० प्रमाणे वर्षांची एकंदर १६पै० १४शि० ७पै० आहेत.

२३३. वहिवाटीचे कामास चालेल अशी, पुढीलप्रमाणे वरचे री-  
तिचे उलटी रीति काढितां येईल; जर एक वर्षांत ३६०, अथवा २४०  
चे ३२ दिवस असतात असे कल्याणे, तर दरवर्षास जी रकम आहे, त्यां-  
तून तिच्चा ३२ यांश वजा केला तर वाकी २४० दिवसांचे प्रमाण नि-

B4

A3

घेल; आणि अशा रितीने काढलेला प्रत्येक पैंड, पेनी असे मानिले असतां, ते पेनी एक दिवसाची रकम होईल. परंतु जापेक्षां वर्ष ३६० दिवसांचे नाहीं, परंतु ३६५ चे आहे, ह्याणून वर ठरविल्याप्रमाणे प्रत्येक दिवसाभा भाग घेऊन, यास ३६५ भागांत विभागून यांतून ५ काढिले, तर ३६० या सर्व भागांतून जी सर्व रकम वजा केली ती, अथवा ३६०×५ तशेले भाग, यांतून पहिल्याने जे ५ दिवस सोडले आहेत, त्यांतले प्रत्येक दिवसास ३६० भाग येतील. जापेक्षां आरंभी ३६० भाग केले आणि ३६५ तून ५ भाग काढिले, ह्याणून प्रत्येक पहिल्ये दिवसाविष्यां ३६० भाग राहिले; यामुळे या अधिक कृतीने वर्षाची सर्व रकम ३६५ दिवसांस सारखी वांटिली जाती. आतां ३६५ तून ५ भाग, हे ७३ तून एक भाग घेतल्याप्रमाणे आहे, अथवा खरे उत्तर काढायासाठीं, पहिल्ये उत्तरांतून त्यांचा ७३ वा भाग वजा केला पाहिजे. दिवसाचा दर जर फार मोठा नसला, तर ७२ वा भागहि चालेल, आणि ७२ फार्दिंग हे १८ पेनी आहेत, ह्याणून दर ३८ पेनीस एक फार्दिंग वजा केल्याप्रमाणे, अथवा दर ३ शिं०, यांस  $\frac{1}{2}$  पेनी, अथवा दर ३ पैंडांस १० पै० याप्रमाणे वजा करणे हें वरोवर आहे. त्यावरून शिति पुढीलप्रमाणे आहे. वर्षाची सांगीतलेली रकम हो-त्यास दररोज काय द्यावै लागेल, हें जाणायासाठीं, सांगीतल्ये रकमेतील शिलिंग इत्यादि यांस (२२१) प्रमाणे पैंडांचे दशांशरूप दे; त्यांतून त्यांचा तिसरा भाग वजा करून, बाकी राहिलेले पैंड, पेनी आहेत असे मनांत समजावै; नंतर त्यांत प्रत्येक १८पेनीसाठीं १ फार्दिंग, अथवा प्रत्येक ३ पैंडांसाठीं १०पेनी वजा करावे. उदाहरण, दर वर्षास जर २२४पै० १४शिं० ० $\frac{3}{4}$ पै० असतील, तर दर दिवसास काय होईल? हे २२४ $\frac{7}{4}$ ०३पै० आहेत, आणि यांचा तृतीयांश ७४ $\frac{9}{10}$ ०१पै० आहेत, हे २२४ $\frac{7}{4}$ ०३पै० यांतून वजा केले, तर १४९ $\frac{1}{2}$ ०२पै० बाकी राहातात, हे पेनी आहेत, तर ते १२ शिं० ५०८०२ पेनी होतात, ह्याणून यांत १शिं० ६पै० किंवा १८पेनी  $\frac{1}{2}$  वेळा जातात. याजकरितां ८ फार्दिंग अथवा २पेनी वजा करून १२शिं० ३०८०२पै० हे राहातात, ह्याणजे एक फार्दिंगाचे  $\frac{1}{2}$  इतक्ये अंतराने मात्र खरे उत्तराजबळ हें उत्तर होतें. या तन्हेने वर्षास १००पै० असले, तर दर दिवसास ५ शिं० ५०३ पै० होतील.

नांग लागू होता, २२०८. तु रकम किती होईल हें जाणायाची वारंवार गरज लागती. आतां १ रुप्यांत १९२ पै आहेत, त्यांची दुप्पट ३८४ आहेत, हाणजे हे ३६५ पेक्षां १९ नीं अधिक आहेत, आणि १९२ चा दहावा अंश १९३ आहे. तर यावरून रीति याप्रमाणे आहे; दर दिवसास किती पै आहेत त्या काढून, त्यांची दुप्पट करून, त्या दुपटीचा २० वा भाग किंवा पहिन्याचा १० वा भाग त्यांतून वजा करून, बाकी रुपये आहेत असें समजून, वर्षाची जवळजवळ एकंदर रकम निघेल. बरोबरच रकम काठायासाठीं, एक दिवसाचे रकमेचा पंचमांश मिळीव.

उदाहरण. दर दिवसास १२० १०आ० ३पै० प्रमाणे एक वर्षाची किती एकंदर रकम होईल?

रु०

१ रुपया दिवसास - - - ३६५०००

१०आ० ३पै० = १२३पै

तर,  $123 \times 2 - \frac{123}{10} = 233\frac{7}{10}0$

रु० २३३७००

रु० आ० पै.

= २३३ ११ २४

$\frac{1}{10} \times 10\text{आ० ३पै} = ० २ ०६$

हें उत्तर, रु० २३३११ २०६

वहिवाटीचे कामास चालेल अशी, पुढीलप्रमाणे वरचे रितीचे उल्टी रीति काढितां वेईल. ३६५ चे अर्ध १८२५ आहे, हाणजे हें १९२ पेक्षां ९५ इतक्याने कमी आहे;

१८२५ याचा २० भाग ९१२५ आहे.

आणि त्याचा ५०० भाग  $\frac{365}{1825}$  आहे.

१४९०

तर रीति हीच आहे;

B4

A3

वर्षाचे प्राप्तीला, रुपये आणि रुपयांचे दशांश रूप देऊन, त्याचे अर्ध घे; नंतर या अर्धाला त्याचा २० वा आणि ५०० वा भाग मिळवून, पैचे रुपांत दिवसाचा दर  $\frac{1}{३६५००}$  इतक्या अंतराने खरा येईल.

उदाहरण, कर्षाची प्राप्ती ६०० रुपये असली, तर दर दिवसाची किती प्राप्ती आहे?

दरदिवसास १ रुपयाप्रमाणे वजा करून वाकी २३५ राहातात;

२३५ चे अर्ध ----- ११७.५ आहे

११७.५ यांचा २० वा अंश ----- ५.८७५ आहे

११७.५ यांचा ५०० वा अंश ----- २३५ आहे

१२३.६१०पै.

१२३.६ पै = १० आ० - - ३.६ पै आहेत.

यावरून दिवसाचा दर, १ रु० १० आ० ३.६ पै आहे.

पुनः दिवसाचा दर सांगीतला असतां, महिन्याची काय प्राप्ती होईल हे जाणायास इच्छिले आहे असे मनांत आण.

रुपयांत १६ आणे आहेत, आणि त्यांची दुप्पट ३२ आहेत. यामुळे रीति याप्रमाणे आहे; दिवसाचे दराला आण्याचे आणि आण्याचे दशांशांचे रूप देऊन, त्याची दुप्पट कर; आणि हे रुपये आहेत असे मनांत आण. नंतर महिना ३० किंवा ३१ दिवसांचा असेल याप्रमाणे दोन किंवा एक दिवसाची प्राप्ती त्या रकमेतून वजा कर.

उदाहरण, दरदिवसास ७ आ० ५ पै प्रमाणे आगष्ट महिन्याची प्राप्ती किती होईल?

आ० पै                  आ०

७ - - - ५ = ७.४१६६; यांची दुप्पट = १४८३३

८० आ० पै

= १४८३३ रुपये = १४ - - १३ - - ४

यांतून एक दिवसाचा दर वजा कर.                  ७ - - ५

उत्तर. रुपये १४ - - ५ - - ११

जेव्हां दिवसाचा दर लहान आहे, तेव्हां मात्र ही रीति उपयोगी पडेल.

प्राता पांजीयान्यना हा उद्घाट रात वाला.

महिन्याचे प्राप्तीला सूपये आणि सूपांशाचें सूप दे, आणि महिन्याचे ३० किंवा ३१ दिवस असतील, तर महिन्याचे प्राप्तीस तिचा ३० वा किंवा ३१ वा भाग मिळवून ती बेरीज दोहोरीं भाग, तो भागाकार आण्याचे सूपानें दिवसाची प्राप्ती होईल.

अथवा जापेक्षां  $\frac{1}{30}$  हा  $\frac{1}{31}$  यापेक्षां  $\frac{1}{30}$  इतक्यानें अधिक आहे, आणि हें अंतर  $\frac{1}{9000}$  यांचें जवळ जवळ आहे; ; ह्याणून जर महिना ३१ दिवसांचा आहे, तर  $\frac{1}{30}$  मिळवून आणि  $\frac{1}{31}$  यांस मिळवून नये परंतु रकमेचा  $\frac{1}{9000}$  वा भाग कजा केला असतां एक दिवसाची प्राप्ती निघेल. यांत  $\frac{1}{24000}$  इतकी मात्र सर्व रकमेवर चूक होईल.

उदाहरण, ३१ दिवसांचे महिन्याची २५ सूपये प्राप्ती असेल, तर एक दिवसाची किंमत होईल?

$$\text{पहिल्ये रितीप्रमाणे, } 25 + \frac{25}{31} = 25\frac{25}{31}$$

$$\text{यांचें अर्ध} = 129032 \text{ आणे}$$

उत्तर, .. १२ आ० .. १०८३८ पै;

$$\text{दुसऱ्ये रितीप्रमाणे, } 25 + \frac{25}{30} = 25\frac{25}{30}$$

$$\text{यांचा } \frac{1}{9000} \text{ वजा करून ह्याणजे} = \underline{\underline{02583}}$$

$$25\frac{25}{30}750$$

$$\text{यांचें अर्ध} = 1290375 \text{ आणे.}$$

उत्तर, १२ आ० - - १०८४५ पै, ह्याणजे, या आणि वरचे उत्तरांत पैचे एक शतांशापेक्षां अंतर कमी आहे, ह्याणून तें फारच थोडे आहे.

२३४. लांबीचीं मानें आणि क्षेत्रांचीं मानें यांमध्ये जो पुढे संबंध दाखविला आहे, तो भुमीतीझीं अंकगणिताचें संगतीकरण याचा आश्रय आहे. खालचे अबकड आकृतीस भुमीतींत काटकोनचौकोन ह्याणतात. मनांत आण कीं अव बाजू ६ इंच आणि अक बाजू ४ इंच अदी आहे.

अ	अ	व	क	ड	ई	ब
फ						क्ष
ग						य
ह						ज
क	ल	म	न	ओ	प	ड

अब आणि कड या दोन वाजूंची लांबी बरोबर आहे, तर या प्रत्येकीस, अ, व, क, आणि ल, म, न इयादि विंदूवर एक एक इंच लांबीचे सहा समभागांतविभाग; अक आणि बड या दोन रेघाहि परस्पर बरोबर आहेत, यांतून प्रत्येकीस फ, ग, ह, क्ष, य, आणि ज या बिंदूवर एक एक इंच लांब अशा ४ समभागांत विभाग. अ, आणि ल, व आणि म, इयादि, आणि फ आणि क्ष इयादि सरळ रेघांनी संध. असें केल्यानें अबकड ही आकृति अनेक चौरसांत विभागिलीं असें होईल; कां कीं चौरस द्याणजे काटकोन चौकोन जाचा सर्व वाजू बरोबर आहेत, आणि यामुळे अअफड चौरस आहे. कां कीं अब आणि अक सारिखेच लांबीचा आहेत, द्याणजे, त्या दोहोंची लांबी १ इंच आहे. अशा चौरसांचा चार ओळी आहेत, आणि प्रत्येक ओळींत सहा चौरसें आहेत, द्याणजे एकंदर  $6 \times 4$ , अथवा २४ चौरसें आहेत, या प्रत्येक चौरसाची वाजू एक इंच लांबीची आहे, आणि त्यांतील प्रत्येक चौरस ( $2 \times 2$ ) प्रमाणे एक चौरस इंच आहे असें द्याणतात. तसेच कल्पनेनें, जर एक वाजूंची लांबी ६ यार्ड आणि दुसरे वाजूंची लांबी ४ यार्ड असती, तर त्या आकृतीचे क्षेत्र  $6 \times 4$ , किंवा २४ चौरस यार्ड होतें; आणि याप्रमाणे पुढेहि.

२३५. आतां मनांत आण कीं अबकड याचा वाजूंत इंचांची कांहीं पूर्ण संख्या नाहीं, परंतु त्यांची लांबी कांहीं इंच आणि इंचाचे अपूर्णांक आहे.— उदाहरण, अबची लांबी  $3\frac{1}{2}$  इंच, अथवा (११४) प्रमाणे एक

इचांच तू आहे अस मनात आण. अबच दुप्पटाच बरोवर अद्विरेघ कर, आणि अकचे लांबीचे चौपटीवरोवर अफ रेघ कर, नंतर अदफग काटकोनचौकोन पुरें कर. या आकृतीचे वाकीचे अवयवांविषयीं कांहीं सांगण्याचें प्रयोजन नाहीं. तर, जापेक्षां अबचे दुप्पट अद्विआहे, अथवा  $\frac{7}{9}$  इंचांचे दुप्पट आहे, हणजे, अदची लांबी  $\frac{7}{9}$  इंच आहे; आणि जापेक्षां

अफची लांबीहि अकचे लांबीचे चौपट आहे, अथवा ४ वेळा  $\frac{9}{10}$  इंच आहे, हणजे, अफची लांबी  $\frac{9}{10}$  इंच आहे. यामुळे अदफग या सर्व काटकोन चौकोनांत, (२३४)प्रमाणे,  $7\times 9$  अथवा  $6\frac{3}{4}$  चौरस इंच आहेत. परंतु अदफग या काटकोनचौकोनांत आठ दुसरे काटकोनचौकोन आहेत, ते सर्व अबकड या आकृती सारिखे आहेत; आणि यामुळे अदफग याचा अबकड एक अष्टमांश आहे, हणजे, अबकड यांत  $\frac{63}{64}$  चौरस इंच आहेत. परंतु  $\frac{63}{64}$  हे (११८) प्रमाणे  $\frac{9}{10}$  आणि  $\frac{9}{10}$  हे परत्स्पर गुणिल्यानें होतात. या आणि मागील कलमापासून असें दिसतें, कीं काटकोनचौकोनाचा बाजूची लांबी पूर्ण इंच किंवा अपूर्ण इंच असली, तरीं याचे बाजूची लांबी जी इंचांची संख्या असेल, त्याचे गुणाकारानें या क्षेत्रांतील चौरस इंचांची संख्या कलेल. चौरस हणजे काटकोनचौकोन आहे, जाचा सर्व बाजू बरोवर आहेत, आणि यामुळे, याचे एक बाजूचे इंचांची संख्या तिंमें तीन गुणल्यानें चौरसाचे चौरस इंचांची संख्या कलेल. उदाहरण, जा चौरसाचे बाजूची लांबी  $6\frac{3}{4}$  इंच आहे त्यांत  $13\times 13$ , अथवा  $169$  चौ० इं. आहेत.

### २३६. अभ्यासाकरितां उदाहरणे.

एक खोलीचा बाजू  $4\frac{3}{4}$  फु०  $5\frac{1}{2}$  इं० आणि  $3\frac{1}{2}$  फु०  $9\frac{1}{2}$  इं० आहेत, तर या खोलीचे क्षेत्र किती चौरस फुटी आणि चौरस इंच होईल? आणि त्या खोलीस बैठक करण्याकरितां वज्र तू यार्ड हंदीचे आहे, तेव्हां तें किती लांब घेतले असतां पुरेल?

उत्तर.  $13\frac{3}{4}\times 6\frac{1}{2}$  चौरस फुटी आणि  $10\frac{1}{2}$  चौरस

६ २३६-२३७. लांबीची आणि क्षेत्राची मानें.

१८५

इंच खोलीचे क्षेत्र; आणि ५९८ फुटी, ६२२ इंच इतक्या लांबीचे कम्ब घेतलें पाहिजे.

एक काटकोनचौकोन शेताचा वाजू २५३यार्ड आणि  $\frac{1}{4}$  मैल आहेत; तर त्यांत किती एकर आहेत?

उत्तर. २३ एकर आहेत.

एक काटकोनचौकोन तब्याची लांबी २०० काढ्या व रुंदी ८० काढ्या आहे, या तब्याचे क्षेत्र किती चौरस विघे होईल.

उत्तर. ४० विघे.

१८ चौरस मैल आणि १८ मैल लांबीचे चौरस, अथवा १८ मैलांचे चौरस, या दोहोत किती अंतर होईल?

उत्तर. ३०६ चौरस मैल.

२३७. (२१४) कलमांतील मानांपासून (२१५) कलमांतील मानें या वरचे रितीने काढिलीं आहेत; कां की एकये फुटीत १२ इंच आहेत, घणून  $12 \times 12$ , अथवा  $144$  चौरस इंच घणजे एक चौरस फुट होतो हें उघड आहे, आणि याप्रमाणे पुढेहि. याचप्रमाणे एक घन अथवा काटकोनचौकोनभरींव,\* याचा जा तीन वाजू एका विदूत मिळतात, यांचे लांबीचे इंच एकत्र गुणित्याने या आकृतीत जे घन इंच असतात, ते कलतात. जसें  $6$  इंचांचे घनांत  $6 \times 6 \times 6$ , अथवा  $216$  घन इंच आहेत; जा पेटीचा वाजू  $6,8$ , आणि  $5$  फुटी लांबीचा आहेत, तीत  $6 \times 7 \times 5$ , अथवा  $210$  घन फुटी आहेत. घणून (२१४) कलमांतील लांबीचे मानांपासून (२१६) तील मानें याच रितीवसून काढिलीं आहेत.

\* काटकोनचौकोनभरींव ही आकृति इटेचे आकृतीसारखी आहे, आणि घन काटकोनचौकोनभरींव आहे. परंतु याचा सर्व वाजू वरोबर आहेत. जसें रमजाचा फाळा.

## विराशि.

२३८. जर २२ यार्डांचे मोल १७८० ४आ० आहे, तर १५६ यार्डांचे मोल किती होईल? हें जाणायाची इच्छा आहे असें मनांत आण. १७८० ४आ० यांस आण्यांचे रूप दिले असतां, २७६ आणे येतील; आणि जर २२ यार्डांचे मोल २७६ आणे आहे, तर एक यार्डाची किंमत  $\frac{२७६}{२२}$  आणे होईल. परंतु १५६ यार्डांचे मोल, एक यार्डाचे किंमतीचे १५६ पट आहे, यामुळे यांची किंमत  $\frac{२७६}{२२} \times १५६$  आणे, अथवा (११७) प्रमाणे  $\frac{२७६ \times १५६}{२२}$  आणे होईल. पुनः जर  $\frac{१२२}{२२}$  शेर गूळास ११ आणे पडतात, तर २० हू० ३आण्यांचा किती गूळ येईल? जापेक्षां  $\frac{१२२}{२२}$  शेरांची किंमत ११ आणे आहे, तर दुप्पट शेरांस दुप्पट आणे पडतील, इणजे २५ शेरांस २२ आणे पडतील, आणि २५ शेरांचा २२ वा भाग, अथवा  $\frac{२५}{२२}$  एक आण्यास येईल; परंतु २० हू० ३आणे यांत  $\frac{३२३}{२२}$  आणे आहेत; आणि जापेक्षां एक आण्यास  $\frac{२५}{२२}$  शेर येतात, तर  $\frac{३२३}{२२}$  आण्यांस  $\frac{३२३}{२२} \times \frac{३२३}{२२}$ , अथवा (११७) प्रमाणे  $\frac{३२३ \times ३२३}{२२}$  शेर गूळ येईल.

२३९. व्यवहारी गणितांत, जी रीति सर्व दुसऱ्या रितीपेक्षां अधिक कामास पडये, आणि जा रितीने वरचे सारिखे प्रक्ष होतात, त्या रितीस विराशि इणतात, कां कां तींत तीन परिमाणे दिलेली असतां, त्यांपासून चकवें परिमाण काढायाचे असतें. वरचे दोन उदाहरणासून ही पुढील रीति निघती, आणि त्याच कल्पनेप्रमाणे असें दिसेल, की ही रीति त्याच सारिखे सर्व दुसऱ्ये पक्षांस लागू होईल.

वरचे दोन उदाहरणांत एक्ये जातीचीं दोन परिमाणे आहेत, आणि तिसरे परिमाण निराळ्ये जातीचे आहे, आणि उत्तर या तिसऱ्ये परिमाणाचे जातीचे असावे, ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. जसें, पहिल्ये उदाहरणात  $\frac{३२}{२२}$  यार्ड आणि  $\frac{१५६}{२२}$  यार्ड, आणि  $\frac{२७६}{२२}$  आणे आहेत, आणि जे काढायाचे इच्छलै आहे तें आण्यांची काहीं संख्या आहे.

दुसऱ्ये उदाहरणांत, ११आणे आणि ३२३आणे, आणि १२२शेर आहेत, आणि जें काढायाचे आहे तें शेरांची कांही संख्या आहे. हीं सांगी-तलीं तीन परिमाणे एका ओर्डीन्ट मांड, अशीं कीं जें परिमाण केवळ एक जातीचे आहे, तें उजवे० शैवटाकडे स होईल, आणि या शैवटील परिमाणाचे संबंधाचे जें परिमाण आहे, तें डावेकडे स आरंभी मांड.\* तिसेरे परिमाण या दोहांचे मध्ये मांड. पहिल्ये उदाहरणांत वेगळाल्ये परिमाणांचा कम या पुढीलप्रमाणे होईल. जसें;

२२ यार्ड. १५६ यार्ड. १७ रु० ४ आ०

दुसऱ्ये उदाहरणांत तीन याप्रमाणे मांडिलीं जातील;

११ आ० २० रु ३ आ० १२२ शे०

पहिल्ये आणि दुसऱ्ये परिमाणास एकरूप कर. जसें, दुसऱ्ये उदाहरणांत २० रु० ३आणे यांस, (२१९) प्रमाणे आण्यांचे रूप दिले पाहिजे. सोईस पदेल तर तिसरे परिमाणासह दुसऱ्ये कोणयेहि नामाचे रूप देता येईल; अथवा, जसें वरचे दुसऱ्ये उदाहरणाप्रमाणे, पहिले आणि तिसरे परिमाण इच्छेस येईल त्या परिमाणाने गुणावे, आणि असा गुणाकार केल्याने कांहीं फेर होत नाहीं, हैं (२३८) आणि (१०८) कलमांतील उत्तरावरून दिसेल. दुसरे आणि तिसरे परिमाण परस्पर गुणून, तो गुणाकार पहिले परिमाणाने भाग. जो भागाकार येईल तो ओर्डीन्टील तिसरे परिमाणाचे जातीचा होईल, आणि तें इच्छिले उत्तर होईल. जसें पहिल्ये उदाहरणाचे उत्तर (२३८) प्रमाणे  $\frac{२७६५\ १५६}{२२}$  आणे, अथवा  $\frac{१७६०\ ४\ आ० \times १५६}{२२}$  आहे.

\* उदाहरण सांगयेसमर्थीं बहुतकरून पहिल्या आणि तिसया स्थळींचीं परिमाणे वाच्यात जवळ जवळ असतात. परंतु कांहीं पक्षात पहिल्या स्थळीं कोणते परिमाण माझावे, हे शेषध्यास शिकणारास विचार करावा लागेल. (२३८) कलमांत जा कलपना सांगितल्या आहेत, व्यापासुन वरची गोष कळेल. आता पुढे जें लिहिले आहे तें बहुधा उपयोगी पडेल. जा जातीचे उत्तर भसावे त्या जातीचे जें दिलेले परिमाण आहे, त्यापेक्षा उत्तर कमी असावे असें जर स्पष्ट दिसेल, तर तें दिलेले परिमाण राहिलवे दोन परिमाणांतून, लहान परिमाणाने गुणावे; जर त्या परिमाणापेक्षा उत्तर अधिक असें असेल, तर त्यास मोद्या परिमाणाने गुणावे; जसें पहिल्या उदाहरणांत २२ यांडींका १५६ यांडींस अधिक किमत पडेल असें स्पष्ट दिसते, झाणून एधे उत्तराचा जातीचे परिमाणास १५६यांणीं गुणिले पाहिजे.

याड याड १० आ०

२३ : १९६० : १७ . . ४

१६

२७६

१९६

१६५६

१३८०

२७६

२३) ४३०९६ (१९६७ आणे  $\frac{३}{२२}$ , अथवा  $\frac{१३}{११}$ ;

२३ अथवा  $\frac{१३}{११} = \frac{११}{११}$  पै

२१० १० आ० पै०

१९८ १२२ -- ५ --  $\frac{११}{११}$

१२६

११०

(३३८) प्रमाणे १५६

१५४

००२

१७८० - ४ आणे यांस आण्याचे रूप न देता या पुढील प्रमाणे कृति होईल.

\* वर दाखविल्याप्रमाणे वेगळाले परिमाणाचे मध्ये बिंदू मोडण्याची खाल आहे. या शुस्तकाचा आठवा भाग जास पुरतेपर्णी समजला, त्यास लरेनें दिसेल, की त्रिराशीची रीति हो काहीं प्रमाणितले तीन पदांपासून, ज्वर्यें पद काढण्याची कृति मात्र आहे.

६ २४०-२४१.

विश्वासी.

१८९

यार्ड यार्ड रु० आ०  
२२ : १५६ :: १७ . . ४

$$\begin{array}{r}
 & १५६ \\
 \hline
 २२) & २६९१ \dots ० (१२२रु० . ५आ० . १\frac{1}{2}पै० (२२८) \\
 & २२ \\
 \hline
 & ४९ \\
 & ४४ \\
 \hline
 & ५१ \\
 & ४४ \\
 \hline
 & ७ \times १६ = ११२ \\
 & ११० \\
 \hline
 & २ \times १२ = २४ \\
 & २२ \\
 \hline
 & २
 \end{array}$$

कांहीं विशेष पक्षाला वरचा दोन रितींतून कोणती सोईस पडेल, हीं शिकणारास अभ्यासाने कळेल, कां कीं याविषयीं कांहीं रीति सांगतां येत नाहीं.

२४१. तीन सांगीतर्लीं परिमाणे एकाच नावाचीं असतील असे कदाचित घडेल; तथापि यांतून दोन एका जातीचीं, आणि तिसरे निराळ्ये जातीचे आहे असे दिसेल. उदाहरण, एक रुपयाचे मिळकतीस ४आ० ६पै० देणे पडते, तर ४०० रुपयांचे मिळकतीस काय देणे पडेल? या उदाहरणांत ४००रु०, ४आ० ६पै०, आणि १रु० हीं तीन दिलेलीं परिमाणे नाण्याचे जातीचीं आहेत. तथापि, यांतून पहिले आणि तिसरे परिमाण मिळकतीचे जातीचे आहे; दुसरे परिमाण देण्याचे जातीचे आहे; आणि उत्तराहि याच जातीचे इच्छिले आहे, आणि यामुळे, (१९२) प्रमाणे तीन परिमाणे या पुढीलप्रमाणे मांडलीं पाहिजेत;

$$१रु० : ४००रु० :: ४आ० ६पै०$$

२४३. पुढे जीं उदाहरणे अभ्यासाकरितां दिलीं आहेत, सांस या रितीचा आश्रय आहे हें सपष्ट दिसेल, अथवा स्पष्ट न दिसल्यास याटीचा आश्रय आहे, हें कांहीं विचारानें दिसून येईल. ही रीति कशी लावावी याचा ठराव करण्यास कांहीं विचार करावा लागतो, अशीं पुष्ट उदाहरणे आहेत.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

जर १० मण, ३० शेर साखरेस ५६ रुपये, ३ पावले, ४० रेस पडतात, तर १ खंडी, ४ मण, ५ शेरांस काय पडेल?

उत्तर. १२७.८० २३० ३२८० ३४.

जर ३५० २६५० १२८० इतक्या वेळांत, एक घोडा १४५० ३८० २७५० चालतो, तर २३५० चालायास किंती वेळ लागेल?

उत्तर. ५५० २९५० ३४८० २५३२७.

अ आणि ब अशा दोन पुरुषांचे दिवाळे निघालें, आणि दोघांचे कर्ज बरोबर आहे; दर पौऱास १५ शिं० ४२५० प्रमाणे अ ला देण्याचे सामर्थ्य आहे, आणि ब ला केवळ ७शिं० ६३५० याप्रमाणे देण्याचे सामर्थ्य आहे. दिवाळे निघाये समयीं अचे जवळ ब पेक्षां १३०४४० १७शिं० अधिक आहेत; तर प्रत्येकाचे कर्ज किती देणे आहे?

उत्तर. ३३४० पौ० ८शिं० ३३२५०२५.

एका प्रांतांतील दर १२२५ एकरांस, दुसऱ्ये प्रांतांत ५६२५ एकर आहेत. दुसऱ्ये प्रांतांत एकंदर १७३०० चौरस मैल आहेत. यावरून पहिले प्रांतांत एकंदर किती चौरस मैल असावे? पुनः, पहिल्ये प्रांतांतील दर ३ मनुष्यांस, दुसऱ्ये प्रांतांतील ५ मनुष्य आहेत; आणि पहिल्ये प्रांतांतील २० एकर जसिनीवर २७ मनुष्ये रहातात असे मात्र आण, तर प्रत्येक प्रांतांत किती मनुष्ये असावीं?

उत्तर. पहिल्ये प्रांतांत ३८४४५ चौरस मैल आहेत, आणि त्यांत ३३२१६०० इतके लोक आहेत; आणि दुसऱ्ये प्रांतांत ५५२२६००० इतके लोक आहेत.

पडतात, तर १ यार्ड रुदीचे  $1\frac{1}{4}$  यार्डांस काय पडेल?  
उत्तर. ३३२ पै० ५ शिं० २४७ पै०

जर ९ रु० ३ आ० ६ पै साहा आठवडे पर्यंत पुरतात, तर १०० रु०  
किती वेळपर्यंत पुरतील?

उत्तर. ६५  $\frac{25}{25}$  आठवडे.  
दर ऑंसास १० पै० प्रमाणे॒ २ ह० चाहाचे बदलींत, दर पौंडास  
 $9\frac{3}{4}$  पै० प्रमाणे॒ दराची साखर किती घ्यावी लागेल?

उत्तर, ३२ ह० ३ क्वा० ७ पै०  $3\frac{4}{5}$   
२४३. मनांत आण कीं हा पुढील प्रश्न केला आहे; झणजे, जे॑  
काम ४५ मनुष्ये॒ १० दिवसांत करितात, ते॑ काम १५ मनुष्ये॒ किती  
दिवसांत करितील? तर ते॑ काम करण्यास  $45 \times 10$  अथवा ४५० दि॑  
वस एक मनुष्यास लागतील. आणि याच वेळेचे एक पंधरांश का॑  
लांत १५ मनुष्ये॒ करितील, झणजे  $\frac{450}{15}$  अथवा ३० दिवसांत करितील,  
हे॑ उघड आहे. द्या आणि द्या सारिख्या दुसऱ्या कल्पनेवरून पुढील  
प्रश्न उलगडतां येतील.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

जर १२ दिवसांत एक एकरांतील गवत १५ बैल खातात, तर १४  
एकर खाण्यास २६ बैलांस किती दिवस लागतील?

उत्तर. ९६  $\frac{12}{13}$  दिवस.

जर ६ दिवसांत ५ फुट उंचीची भिंत २२ गंवडी करितील, तर  
१० फुटी उंचीची भिंत करण्यास  $22 \times 10$  गंवड्यांस किती दिवस लाग-  
तील?

उत्तर. ६  $\frac{6}{13}$  दिवस.

२४४. जा प्रश्नमुदायांचे उलगडण्यास दुहेरी निराशि अथवा  
पंचराशि झणतात, त्या जातीचीं वरचे कलमांत उदाहरणे आहेत, दु-  
हेरी निराशिकास खरे झटले असतां पंचराशिक झणावें, कां कीं त्यांत  
पांच परिमाणे दिलेलीं असून, त्यांपासून साहावें परिमाण काढायाचे॑  
असतें. उदाहरण, जर ५ मनुष्ये॒ ३० यार्ड वस्त्र ३ दिवसांत करिवात,



तर  $\frac{6}{7}$  यार्ड वस्त्र करण्यास ४ मनुष्यांस किती दिवस लागतील? एक मनुष्यास एक यार्ड वस्त्र करण्यास किती काळ लागेल तो पहिल्यानें, प्रभाचे पहिल्या भागापासून काढावा. ५ मनुष्ये ३ दिवसांत जें कांहीं करितात, त्याचा एक पंचमुंश एक मनुष्य ३ दिवसांत करील, ह्याणून तो ३ दिवसांत  $\frac{3}{4}$ , अथवा  $\frac{6}{7}$  यार्ड करील. यावरून तो एक यार्ड वस्त्र  $\frac{3}{4}$ , अथवा  $\frac{3 \times 5}{30}$  दिवसांत करील. यावरून ४ मनुष्यांस  $\frac{6}{7}$  यार्ड वस्त्र करण्यास किती काळ लागेल तो काढावा, जापेक्षां एक मनुष्य एक दिवसाचे  $\frac{3 \times 5}{30}$  इतक्या दिवसांत एक यार्ड वस्त्र करितो, तर  $\frac{3 \times 5}{30} \times \frac{6}{7}$ , अथवा  $(\frac{1}{14})$  प्रमाणे  $\frac{3 \times 5 \times 6}{30}$  दिवसांत  $\frac{6}{7}$  यार्ड करील; आणि ४ मनुष्ये तितकेंच काम एक चतुर्थांश वेळांत करितील; यावरून  $(\frac{1}{14})$  प्रमाणे  $\frac{3 \times 5 \times 6}{30 \times 4}$ , अथवा  $\frac{1}{2}$  दिवसांत करितील.


पुनः या पुढीलप्रमाणे प्रश्न केल्यास, ह्याणजे जर ५ मनुष्ये  $\frac{3}{4}$  यार्ड वस्त्र ३ दिवसांत करितात, तर  $\frac{6}{7}$  मनुष्ये १२ दिवसांत किती यार्ड वस्त्र करितील? एधें एक मनुष्य एक दिवसांत किती करील तें काढावें, मागल्ये उदाहरणप्रमाणे  $\frac{3}{4}$  इतके यार्ड करील असें दिसतें. यावरून  $\frac{6}{7}$  मनुष्ये एक दिवसांत  $\frac{6 \times 3}{4 \times 4}$  यार्ड करितील, आणि १२ दिवसांत  $\frac{12 \times 6 \times 3}{3 \times 4}$ , अथवा  $14\frac{1}{2}$  यार्ड करितील.

या उदाहरणापासून खालची रीति निघती. दिलेलीं परिमाणे दोन ओळींत लिही, असीं कीं एक जातीचीं परिमाणे एकाखालीं एक येतील, आणि जीं परिमाणे परस्परांशीं संबंध ठेवितात तीं एक ओळींत मांडावीं; परंतु या संकेतानें कीं जें परिमाण क्रियेचे फळ दाखवितें, तें पहिल्ये ओळींत मध्ये असावें. वर दिलेल्ये दोन उदाहरणाचीं परिमाणे या पुढीलप्रमाणे लिहिलीं पाहिजेत;

५ मनुष्ये.

३० यार्ड.

३ दिवस.



६ ३४४.

पंचराशि.


१९३

दुसरे उदाहरण.

५ मनुष्ये.

३० यार्ड.

३ दिवस.



५ मनुष्ये.

१२ दिवस.

एक ओळीचा मध्य आणि दुसर्ये ओळीचे शेवट यांतून एक वांकडी रेष काढ. तर एका रेषेत तीन परिमाणे येतील, आणि दुसरींत दोन येतील. नंतर तीन परिमाणांचे गुणाकारास, दोन परिमाणांचे गुणाकाराने भाग, जो भागाकार येईल तें उत्तर होईल.

(२३८) कलमांतील वैराशिकाचे रितीप्रमाणे, प्रत्येक ओळींतील प्रिमाणास (२१९) प्रमाणे गरज असल्यास सरळ रूप घावे.

अभ्यासाकरितां उदाहरणे.

६ घोडे २ दिवसांत १७ एकर जमीन नांगरतात, तर १३ घोडे ४ दिवसांत किती एकर नांगरतील ?

उत्तर. ५९२ $\frac{9}{10}$  एकर.

२० मनुष्ये ३ $\frac{1}{2}$  दिवसांत ७ काटकोनचौकोन शेते खणितात, त्या प्रत्येकाचा बाजू ४० आणि ५० यार्ड आहेत, तर ९० आणि १२५ $\frac{1}{2}$  यार्ड अशा बाजूंचीं ५३ शेते ३७ मनुष्ये किती दिवसांत खणतील ?

उत्तर. ७५  $\frac{245\frac{1}{2}}{20720}$  दिवस.

जर ६० हन्दे० २० मैल नेण्यास १४पै० १०शिं० पडतात, तर ५पै० ८शिं० ९पै० इतक्याने ३० मैल पर्यंत किती ओळीं जाईल ?

उत्तर. १५ हन्दे०

१०० रु० यांस एक वर्षाला ५ रु० नफा मिळतो, तर ८५० रु० यांस ३ वर्षे आणि ८ महिने यांत किती नफा मिळेल ?

उत्तर. १५५ रु० १३ आ० ४पै०

१९४

व्यवहारी गणित.

६ २४५.

### तिसरा भाग.

ब्याज, इत्यादि.

२४५. मार्गील लिहिलेल्या किसेक उदाहरणांप्रमाणे, कांहीं कै-  
क्याचा अपूर्णांक कसा काढावा, इतकीच कृति मात्र या भागांतील सर्व  
उदाहरणांत येती. मनांत आण, कों १६ रु० चे ४० भागांतून ७  
भाग घेण्याचे आहेत, ज्ञाणजे १६रु० यांस ४० भागांत विभागून यां-  
तून ७ भाग घेण्याचे आहेत. प्रत्येक भाग  $\frac{16}{40}$ रु० आहे, आणि तसे  
७ भाग  $\frac{16}{40} \times 7$ , अथवा (११६)प्रमाणे  $\frac{16 \times 7}{40}$ रुपये. ही कृति या पुढील-  
प्रमाणे होईल.

$$\begin{array}{r}
 & 80 \\
 & 16 \\
 & 7 \\
 \hline
 80) 112(2 & 20 \dots 1280 \dots 93\text{ रु०} \\
 & 16 \\
 & 32 \\
 & 16 \\
 \hline
 & 92 \\
 & 80 \\
 \hline
 & 12 \\
 & 16 \\
 & 32 \\
 & 12 \\
 \hline
 & 28 \\
 & 240 \\
 \hline
 & 8
 \end{array}$$

९६प० १३शिं० ७२ प० यांचे १०० भागांतून १२ भाग व्याव-  
याचे आहेत, असे मनांत आण.

पै० शि० पै०  
 ७६ .. १३ .. ७२  
 १३

१००) ७३६ .. १७ .. १२ ( ७४० अशि० ४४४८०

७००

३६×२०+१७=७३७

७००

३७×१२+१=४४५

४००

४५×४+३=१८३

१००

१८३

३६०, १२ आ० याचे शंभर भागांतून,  $\frac{7}{2}$  भाग घ्यावयाचे आहेत, तर वरचे रितीवरून उत्तर  $\frac{360 \times 12 \text{ आ०} \times \frac{7}{2}}{100}$  आहेत, अथवा (१२३) प्रमाणे  $\frac{360 \times 12 \text{ आ०} \times 5}{200}$  लाणून शंभरांतून  $\frac{7}{2}$  भाग काढणे, आणि २०० तून ५ भाग काढणे, हीं दोन्हीं एकच आहेत.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

१६० इआ० याचे ५३ भागांतून  $\frac{7}{3}$  भाग घे.

उत्तर. ३आ० ३४५पै.

१०७६०, १३आ०, ४पै याचे शंभर भागांतून ६ भाग घे.

उत्तर. ५६० ६आ० ३८५पै.

५६पै० ३शि० २पै० हे ३२ पुरुषांस वांटले आहेत. तर २३ जणांचा भाग, बाकी राहिलेल्या पुरुषांचा भागांहून किती अधिक आहे?

उत्तर. २४पै०, ११शि०, ४१पै२.

२४६. दोन रकमा असतील, तर दुसऱ्ये रकमेचे शंभर भाग करून त्यांतून पहिली रकम होण्यासाठीं किती भाग घेतले पाहिजेत, असें व्यवहारांत लाणत नाहीं, परंतु एक रकम दुसऱ्या रकमेचा कोणता अपूर्णांक आहे असें लाणतात. जरें ३३६० ४आ० याचे अर्ध १६६० १०आ० आहे असें लाणत नाहीं, परंतु दुसरी रकम पहिलीचे दरशैक-

ज्यास ५० प्रमाणे आहे असेही ज्ञानात. जसें ५रुपये हे २०० रुपयांचे दर शेंकज्यास २२ आहेत, जर २०० रुपयांस शंभर भागांत विभागिले, तर त्या भागांतले २२ भाग ५८० आहेत. पुनः १३८० हे ८००, १०८०, ८४० यांचा दरशेंकज्यास १५० आहेत, कांकीं दुसरी रकम आणि तिचे अर्ध मिळून पहिली रकम होती. कांकीं रकमेचे ५६ भागांतून २३ भाग घेतले असतां दरशेंकज्यास काय पडेल? असे विचारिले आहे; तर याचा अर्थ याप्रमाणे होतो; कीं जाजवळ ५६ रुपये आहेत, त्यास जर १०० रुपये मिळतात, तर जाजवळ २३ रुपये आहेत, त्यास काय मिळेल? (२३८) प्रमाणे  $\frac{23 \times 100}{56}$  रु०, अथवा  $\frac{2300}{56}$ , अथवा  $41\frac{1}{4}$  रुपये होतात. यावरून ५६ तून २३ हे दरशेंकडा  $41\frac{1}{4}$  प्रमाणे आहेत.

त्याच प्रमाणे १८ भागांतून १६ भाग, हे दर शेंकडा  $\frac{16 \times 100}{23 \times 80}$ , अथवा  $18\frac{2}{23}$  आहेत, आणि ५ भागांतून २ भाग, हे दर शेंकडा  $\frac{2 \times 100}{23 \times 80}$  अथवा ४० आहेत.

यापासून दुसऱ्ये अपूर्णांकांस शेंकज्याचा दर कसा काढावा याची रीति स्पष्ट कळेल.

१२८० ३.३० यांतून ६८० १२३० २४० हे शेंकज्याचा काय दराने आहेत, हे विचारिले असे मनांत आण. जापेक्षां पहिल्ये रकमेत २३४० पै आहेत, आणि दुसऱ्ये रकमेत १२९८ पै आहेत, यावरून पहिलीचे २३४० भागांतून १२९८ भाग दुसरी रकम आहे; ज्ञानजे, मागील रिती प्रमाणे हे  $\frac{129800}{2340}$ , अथवा  $55\frac{100}{2340}$ , अथवा ५५८० ७३० अथवा ६४० शेंकज्याचे जवळजवळ दराने आहेत. आणे इत्यादि-कांस रुपयांचे दरशाशाचै रूप दिल्याने वरची कृति त्वरेने होईल. तीन दशांशास्थळे घेतलीं असतां शेंकज्याचा दर, आण्यापर्यंत जवळ निघेल, आणि व्यवहारांत यापेक्षां अधिक गरज लागत नाहीं. जसें मागील उदाहरण घेतलें, ज्ञानजे १२१८७५ रु० यांतून ६७६८० हे शेंक-ज्यास काय दराने आहेत, असें जाणायास इच्छिलें तर,  $676 \times 100$  हे ६७६ आहेत, यांस १२१८७५ यांणीं भागिले तर ५५४८६६ रु० अथवा ५५८० ७३० अथवा ६४० होतात. पुरवणीत दाखविल्याप्रमाणे केवळ त्वरे उत्तर काढितां येईल.

अभ्यासाकारितां उदाहरणे.

२३३ भागांतून १९८ $\frac{1}{4}$  ह्यांचा शेंकडा दर काय आहे ?

उत्तर. ८५पौ० १शिं० ८ $\frac{3}{4}$  पै०, अथवा ८५८० १आ० ४पै० १९३८० १२आ० इतक्या किमतीचे कांहीं सामान घेऊन २१६८० १३आ० ४पै० इतक्यास विकलें; तर दरशेंकड्यासं काय नफा होईल ?

उत्तर. ११८० १४आ० ७पै० पेक्षां कांहीं कमी.

बचा माल अने विकून दिला, त्याचे २३०८० १२आ० मिळाले, आणि त्यास दरशेंकड्यास ३ प्रमाणे दलाली कबूल केली आहे; तर अला किती \*दलाली मिळावी ?

उत्तर. ६८० १४आ० ९पै०

१७००८० चा माल दलाल विकृत घेतो, आणि त्याजवर दलाली दरशेंकड्यास  $\frac{1}{4}$ ८० कबूल केली आहे, तर त्यास सर्व दलाली किती मिळेल ?

उत्तर. २८० २आ०

एक गलवताची किंमत १५४२३ पौ० आहे, आणि त्याचे विम्यासाठीं दर शेंकड्यास १९ $\frac{1}{2}$  पौ० देणे पडतें, तर सर्व किती द्यावै लागेल ?

उत्तर. ३०३३पौ० ३शिं० ९ $\frac{1}{2}$ पै० ३

२४७. कोणी सावकाराचें दिवाळे निघाल्यावर, त्याचे कर्जदारांस देण्याचें जें त्यास सामर्थ्य असतें, तें दाखवायासाठीं, विशेषेकरून दर रूप्यास किती आणे सामर्थ्य आहे असें झाणतात. जसें कोणी सावकाराचें

\*जर एक सावकार दुसऱ्ये सावकारासाठीं माल विकृत घेतो, किंवा विकून देतो, तर त्यास कांहीं नेयलेले द्रव्य द्यावै लागेते, त्यास दलाली झाणतात, आणि ही दलाली सर्व रक्कां-विषयीं बहुतकरून दर शेंकड्यास नेमलेली असती.

तर तो दर रूपयास ८ आणे देतो असेही हाणतात. (२४६) कलमाप्रमाणे याविषयीची रीति सोईने निघेल. उदाहरण १२२० यांतून ५०२० हे १२२० रुपयाचे  $\frac{५०}{१२२}$  रुपया आहेत, अथवा दर रूपयास  $\frac{५०\times १०}{१२२}$  आणे, अथवा ९३० ९४२ रुपये आहेत.

२४८. कांहीं पैक्याचे उपयोगासाठीं जो पैका द्यावा लागतो, त्यास व्याज हाणतात, आणि त्याचा दर नेहेमी १०० वर असतो. दरवर्षास किंवा, सहा महिन्यांस, किंवा तीन महिन्यांस, किंवा दुसरे कांहीं मुद्तीप्रमाणे व्याज भरावेही लागतें; परंतु दरशेंकज्यास ४ असेही नुसतेही हाटलें, तर तो दर एक वर्षाचा आहे; हाणजे १०० रूपयांचे उपयोगासाठीं प्रतिवर्षी ४२२० रुपये द्यावे लागतील.

जी रकम कर्जी देतात, तीस मुद्दल हाणतात, आणि तिजवर व्याज दोन जातीचें असतें. कराराप्रमाणे जा वेळेस व्याज द्यावयाचें आहे, तें तक्षणीं जर कर्ज घेणारा भरतो, तर प्रतिवर्षीं त्यास तितके भरावेही लागेल हें स्पष्ट आहे; आणि जें व्याज त्यास कांहीं वर्षांनंतर भरावेही लागेल तें, एक वर्षाचे व्याजास तितक्ये वर्षांचे संख्येने गुणिलें असतां निघेल. परंतु जर तो एकदांच व्याज चुकवून देत नाहीं, आणि मुद्दल परत देईपवेतीं आपल्या जवळ ठेवितो, तर कर्ज देणाराचा पैका त्याचे हातीं प्रतिवर्षीं अधिक होत आईल, आणि असा करार झाला, तर त्याचे देण्याचे समयावर जितका अधिक वेळ गेला, तर त्याचे प्रत्येक वर्षाचे व्याजाचें व्याज द्यावेही लागेल. वरचे पहिल्ये पक्षांतल्ये व्याजास सरळ व्याज हाणतात, आणि दुसऱ्ये पक्षाचे व्याजास चक्रवाढ व्याज हाणतात. व्याज आणि मुद्दल मिळून रकमेस एकदर रास हाणतात.

२४९. दर शेंकज्यास ४ $\frac{१}{२}$  प्रमाणे ६ $\frac{१}{२}$  वर्षात १०४९२० १२३० ९४२ याचें सरळ व्याज किती होईल? सांगीतब्या रकमेचें एक वर्षाचें व्याज ६ $\frac{१}{२}$  वेळा वरेवर सगळे व्याज आहे; हाणजे ती रकम ४ $\frac{१}{२}$  यांणीं गुणून, तो गुणाकार १०० यांणीं भागून एक वर्षाचें व्याज कळेल. कृतिप्रमाणे आहे;

(२३०) प्रमाणे (अ)	१०४९. १२. ३
अ $\times 4$	४१९९. १. ०
अ $\times \frac{1}{2}$	५२४. १४. ११

$$(८१) \text{प्रमाणे. } १००) ४७, २३\cdot १५\cdot १\over २ (४७८० \text{ रुपये } \frac{९७}{१००} \\ \underline{१६} \\ ३, ८३^* \\ \underline{१२} \\ ९, ९७^*$$

(ब) रु० ४७\cdot ३\cdot १\over १०० हेतु एक वर्षाचे व्याज आहे.

ब $\times \frac{6}{3}$	२८३०. ६०\cdot १\over १००
ब $\times \frac{1}{3}$	१५\cdot १\cdot १\over १००
रु० २९९०. ३०\cdot १\over १००	हेतु ६\cdot १\over १०० \text{ वर्षाचे व्याज आहे.}

### अभ्यासाकारिता उदाहरणे..

दर शेंकड्यास ३ प्रमाणे १९ वर्षे आणि ७ आठवडे यांचे १०५ रु० ६ आ० २ पै यांचे व्याज काय होईल; यांत एक वर्षाचे ५२ आठवडे आहेत असे मानावे?

उत्तर. ६० रु० ७ आ० ११ पै. जवळ जवळ.  
दर शेंकड्यास ३ प्रमाणे ७ वर्षाचे, आणि दर शेंकड्यास २\frac{1}{2} प्रमाणे ८ वर्षाचे ५० पै० १९ शिं० यांचे व्याजांत किती अंतर आहे?

उत्तर. १० शिं० २\frac{1}{2} पै०  
दर शेंकड्यास ५ प्रमाणे १ वर्षांत १५७ पै० १७ शिं० ६ पै० यांचे व्याज काय आहे?

उत्तर. ७ पै० . . . १७ शिं० . . . १०\frac{1}{2} पै०  
दर शेंकड्यास ४ प्रमाणे ९ वर्षांत, आणि दर शेंकड्यास ९ प्रमाणे ४ वर्षांत कोणतेहि मुदलाचे व्याज एकच आहे हें दाखीव?

\* एयें भाज्यातील १५ आ० घेतले आहेत.

\* एयें भाज्यातील १ पै घेतली आहे.



वर्षाचे शेवटी मुद्दल आणि व्याज मिळून, एकंदर रकम काढली पा-  
हिजे. कां कीं या पक्षांत (२४८) प्रमाणे पहिल्ये वर्षाचे शेवटी, मु-  
द्दल आणि व्याज मिळून एकंदर रकमेवर, दुसऱ्ये वर्षात व्याज चालू  
होते. उदाहरण, दरबैकडयास ५ प्रमाणे चक्रवाढ व्याजाने १०० रु-  
पयांचे व्याज काढायाचे आहें, असे मनात आण. कृति पुढीलप्रमाणे  
आहे;

रु०

पहिले मुद्दल . . . . .	१००
पहिल्ये वर्षाचे व्याज . . . . .	५
पहिल्ये वर्षाची एकंदर रकम .	१०५
(२४९) प्रमाणे १०५रु० चे व्याज दुसऱ्ये वर्षाचे ५०४	
दुसऱ्ये वर्षाचे शेवटी एकंदर रकम १००४	
तिसरे वर्षाचे व्याज . . . . .	५०८०२३
तिसऱ्ये वर्षाचे शेवटी एकंदर रकम ११५०१२०२३	
पहिले मुद्दल . . . . .	१००००००
तीन वर्षांचे व्याजाची प्राप्ती रु० १५०१२०२३	

वर्षी पुष्कळ असतील, आणि रकम मोठी असेल, तर असे करण्या-  
ची रीती फार श्रमाची आहे; यामुळे व्याजाचे अनेक दरांवरून अनेक  
वर्षांची एक रुपयाची एकंदर रकम दाखविण्यासाठीं कोष्टक केलेले  
असतात. वरु सांगीतल्ये उदाहरणाविषयीं असे कोष्टक कामात आण-  
ण्याचे असतील, तर जा ओर्डीचे वरल्ये आंगास दर शेंकडयास ५  
असे मांडिले असेल तें पहा; आणि जा कोष्टकाचे वरल्ये आंगास वर्षा-  
ची संख्या असे मांडिले असेल, त्या ओर्डीत ३ या संख्येचे समोर  
१०१५७६२५ हे दिसतील; ह्याणजे त्यांचा अर्थ हाच, की ३ वर्षात ला  
दरप्रमाणे १रु० याची एकंदर रास १०१५७६२५ रु० इतकी होती.  
आता १०० हे लाचे झंभरपट आहेत; आणि (१४१) प्रमाणे  
 $१०१५७६२५ \times १०० = ११५७६२५$  आहेत; परंतु (२२१) प्रमाणे हे  
११५रु० १२आ० २पै आहेत; यामुळे १०० रुपयांची एकंदर  
रास वरप्रमाणे ११५रु० १२आ० २पै० आहे.

B4

A3

२५१. सरळ व्याजाने दरशेकज्यास ५ प्रमाणे ४ वर्षांपावेतो, कांहींएक मुद्दल राहिले आहे, आणि खासमर्यां व्याजसुद्धां रकम ३५०र० झाली असें मनांत आण; तर आरंभी मुद्दल काय होते, हे जाणायाची, इच्छा आहे. जे कांहीं आरंभी मुद्दल होते, ते शंभर भागांत विभागन खांतील व्याजाकरितां ५ भाग ४ वर्षांपावेतो प्रयेक वर्षांत मिळविले असावी; घ्याजे मूळचे मुद्दलांत असे २० भाग मिळविल्याने ३५०र० ही रकम झाली असावी. यामुळे, जर ३५०र० यांस १२० भागांत विभागिले, तर खांतील १०० भाग इच्छिलेले मुद्दल आहे, आणि वार्कीचे २० भाग व्याज आहे; घ्याजे  $\frac{350 \times 100}{120}$  रु० अथवा २९१र० १०आ० ८पै० हे इच्छिले मुद्दल आहे.

२५२. मनांत आण, की ४ वर्षांनंतर अनें, बला ३५०र० देण्याचे कबूल केले होते, आणि नंतर परस्परांचा असा करार झाला की ते कर्ज सद्यः द्यावै; आणि सरळ व्याजाने दरशेकज्यास ५ प्रमाणे व्याज मिळते; यावरून ३५०र० ही सगळी रकम अनें देऊ नये, दिली असतां, अला ४ वर्षांचे व्याजाचा तोटा होईल, आणि बला तितका नफा होईल. यामुळे, अ याणे बला व्याजासुद्धां जी ४ वर्षांत ३५०र० एकंदर रकम होईल, इतके मात्र सद्यः देणे द्यावै. यामुळे पैका वेळेचे पूर्वी चुकवून देण्यासाठीं कर्जांतून ५८र० ५आ० ४पै कमी केले पाहिजेत. या रकमेस कटमुद्दत घणतात; आणि दर शेंकज्यास कटभितीचा भाव ५ असला तर ३५०र० चार वर्षांनंतर देण्याचे, त्यांची सांप्रत किमत २९१र० १०आ० ८पै आहे असे घणतात. पैक्याचे कोणयेहि रकमेची सांप्रत किमत काढण्याची रिति (२५१) वरून या पुढीलप्रमाणे आहे; सांगीतली रकम १०० यांणीं गुणून आणि तो गुणाकार, १००, आणि कटमुदतीचा दर आणि वर्षे यांचा गुणाकार या दोहोंचा वेरीजेने भाग. जर कर्जांचे मुदतीत, वर्षे आणि महिने, अथवा केवळ महिनेच असतील, तर महिन्यांस वर्षांचे अपूर्णांकरूप दिले पाहिजे.

#### अभ्यासाकरितां उदाहरणे.

दरशेकज्यास कटमुदतीचा भाव ४ $\frac{1}{2}$  आहे, तर दोन वर्षांचे मुदतीचे १३८र० १४आ० ४पै० अशे हुंडीची कटमुदत काय होईल?

उत्तर, ११र० ७आ० ६पै०

२५३. अनें गुणायाचै असतां, अ+व किवा अ-व यांणीं गुणिले, तर गुणाकाराचे  $\frac{व}{अ+व}$ , अथवा  $\frac{व}{अ-व}$  या अपूर्णांका इतकी खूक पडेल; कां कीं पहिल्येपक्षांत उत्तर अधिक येईल, आणि दुसऱ्येपक्षांक कमी येईल. पुनः अनें भागावयाचै असतां जर अ+व यांणीं भागिले, तर भागाकाराचे  $\frac{व}{अ+व}$  या अपूर्णांकाइतके उत्तर कमी येईल; आणि जर अनें भागण्याबद्दल अ-व यांणीं भागिले, तर भागाकाराचे  $\frac{व}{अ-व}$  या अपूर्णांकाइतके उत्तर अधिक येईल. जसे, १७ यांणीं भागण्याचे बद्दल २० यांणीं भागिले, तर भागाकाराचे  $\frac{३}{५}$  इतके उत्तर कमी येईल; आणि जर ३६५ यांणीं भागण्याचे बद्दल ३६० यांणीं भागिले, तर भागाकाराचे  $\frac{५}{७८५}$ , अथवा  $\frac{१}{७३}$  इतके उत्तर अधिक येईल.

वर्षाचे कांहीं भागाचे कांहीं रकमेचे व्याज काढायाची इच्छा असेल, आणि जर कोष्टकाचे सहाय्य नसेल, तर वर्षांत ३६० इतकेच दिवस आहेत, अशी कव्यना सोईस पडेल, ह्याणजे अशे पक्षांत ३६० यांस ३६५ चे जागीं घेण्यासाठीं, उत्तरांतून ३६० दिवसांचा ७३ वा भाग किवा बहुत करून ७२ वा भाग वजा केला पाहिजे. ३६० या संख्येस इतके भाजक आहेत, कीं (२३०) प्रमाणेवरावरदीची रिति नेहमी सहज लाभितां येईल. जसें, दरवर्षास व्याज १८८० ९३०१०पै, अथवा १८६१४५८० पडतात, तर २७४ दिवसांचा भाग काय होईल?

एक वर्षाचे व्याज . . . . १८६१४५८०

### सांगीतले दिवस २७४

१८० हे ३६० चे अर्ध आहे. ९०३०७२

९४

९० हे १८० चे अर्ध आहे. ४०६५३६

४ हे ३६० चा  $\frac{१}{१०}$  आहे. २०६८

९) १४१६७६

८) १०५७४१

१९६७

५६

B4

A3

उत्तर.  $13\cdot970\cdot9\text{रु} = 13\text{रु} 0\ 15\text{आ} 0\ 6\text{पै}.$

परंतु जर उत्तर अगदि जबल पाहिजे, तर सांगीतल्ये दिवसांचे दोन दशांश हे गुणक करावे आणि ७३ भाजक करावे ही रीति बरी; कां की म $\div$ ३६५ हे २म $\div$ ७३०, किंवा  $\frac{1}{3}\text{म}\div\text{७३}.$  जसें, वरचे उदाहरणांत,  $58\cdot2 \times 1\cdot6\cdot185 = 102\cdot0\ 0746$ , यांस ७३ यांर्णी भागून  $13\cdot973\cdot6$  होतात, हे वरचांचे जबलजबल आहेत, द्याणजे यांपासून  $13\text{रु} 0\ 15\text{आ} 0\ 6\text{पै}$  होतात, हे खरे होण्यास एक पै पावेतो जबल जबल येतात.

२५४. तीन मनुष्यांस  $100\text{रु} 0$  विभागून दावयाचे आहेत, असे कीं यांचे वांटे  $6, 5, 9$  या प्रमाणांत होतील; द्याणजे पहिल्ये पुरुषाचे प्रत्येक  $6\text{रु} 0$  चे भागाविषयीं दुसऱ्यास  $5\text{रु} 0$  आणि तिसऱ्यास  $9\text{रु} 0$  मिळतील.  $100\text{रु} 0$  यांस जर  $6+5+9$  किंवा  $90$  भागांत विभागिले, तर या भागांतन  $6$  भाग पहिल्या पुरुषास,  $5$  दुसऱ्यास, आणि  $9$  तिसऱ्यास असे वांटे केले पाहिजेत हें स्पष्ट आहे. यामुळे ( $245$ ) प्रमाणे यांचे वेगळाले वांटे पुढीलप्रमाणे आहेत,  $\frac{100\times6}{20}\text{रु} 0$ ,  $\frac{100\times5}{20}\text{रु} 0$ , आणि  $\frac{100\times9}{20}\text{रु} 0$ , अथवा  $30\text{रु} 0$ ,  $25\text{रु} 0$ , आणि  $45\text{रु} 0$  आहेत.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

चार पुरुषांस  $3\cdot94\text{रु} 0\ 12\text{आ} 0$  विभागून दे, असे कीं त्यांचे वांटे  $3, 6, 7$  आणि  $1$  या प्रमाणांत होतील.

उत्तर.  $1\text{रु} 0\ 0\text{आ} 0\ 4\text{रु} 0\ 74\text{पै}, 0\text{रु} 0\ 0\text{आ} 0\ 3\text{पै}, 0\text{रु} 0\ 0\text{आ} 0\ 7\text{रु} 0\ 7\text{पै}, 22\text{रु} 0\ 0\text{आ} 0\ 9\text{पै}.$

सहा पुरुषांस  $20\text{पै} 0$  विभागून दे, अशे प्रमाणानें कीं प्रत्येकाचा वांटा याचे पूर्वीचे सर्व पुरुषांचे वाच्यांचे वेरिजे वरोबर होईल.

उत्तर, पहिल्ये दोन पुरुषांतून प्रत्येकाचा वांटा  $1\text{रु} 0\ 0\ 0\ 6\text{पै} 0$  होईल; तिसऱ्याचा वांटा  $1\text{पै} 0\ 0\ 5\text{शि} 0$ ; चौथ्याचा वांटा  $2\text{पै} 0\ 1\ 0\text{शि} 0$ ; पांचव्याचा  $5\text{पै} 0\ 0$ ; आणि सहाव्याचा  $10\text{पै} 0$  असे वांटे होतील.

२५५. दोन किंवा अनेक पुरुष सर्कती असून जर कांहीं पैक्याचा

तर याच एकदर रकमपासून काहा प्राप्ती, तिकवा ताढा अला असती, तो सर्वांस सारिखाच वांटन द्यावा हें योग्य नाहीं. उदाहरण, मनांत आण, कीं बचे दुप्पट अपैका भरितो, आण त्यांचे एकंदर जमेपासून १५८० नफा होतो, तर अ ला बू पेक्षां दुप्पट नफा असावा; ह्याणजे जर सगळी प्राप्ती तीन भागांत विभागिली, तर त्यांतून दोन भाग अला आणि एक भाग बला असावा, अथवा अचा नफा १०८० आणि बचा नफा ५८० होईल. मनांत आण कीं, अ, बू, आणि क हे तीन पुरुष कांहीं उदिमांत सर्कती आहेत, आणि अ २५०८०, बृ१३०८०, आणि क ४५८०, अशा वेगळाल्या रकमा भरितात. त्यांचे एकंदर जमेपासून १०००८०, प्राप्ती होये. तर ही प्राप्ती त्या तीन पुरुषांना कशे प्रमाणानें वांटून दावी? यावरून एक मनुष्यास १८० वर जितका नफा मिळतो, तितकाच नफा दुसऱ्यास १८० वर मिळाला पाहिजे. आतां, जापेक्षां सर्कतीची एकंदर बेरीज  $250+130+85$ , अथवा ४२५८० आहे, आणि त्यांपासून १०००८० प्राप्ती झाली आहे, तर प्रत्येक रूपयावरची प्राप्ती  $\frac{1000}{425} = 23.3$  होईल. यामुळे अचा नफा  $\frac{1000 \times 23.3}{425} = 230$  रु०, अशी वांटणी होईल. या मूळ कारणावरून, (२४५) कलमाचे कृतिप्रमाणे, या पुढील प्रश्नाचे उत्तर निघेल.

एका जहाजाचा विमा करावयाचा आहे, या जहाजांत अचा भाग १९२८८० आहे, आणि बचा भाग ४९६३८० आहे. विम्याविषयी ४७४८० १०आ० २४०, देण्याचे आहेत. तर या प्रत्येकास विम्याविषयी काय भाग द्यावा लागेल?

उत्तर. अला १३२८० १२ आ० ८४० द्यावे लागतील.

अ, बू, आणि क अशा तीन पुरुषांनी १४९ पै० चा तोटा भरायाचा आहे. जर प्राप्ती झाली असती, तर बचे प्राप्तीचे चौपटी बरोबर अची प्राप्ती असती, आणि अ आणि बू या दोघांचे प्राप्ती बरोबर कची प्राप्ती आहे. यावरून प्रत्येकानें कशा प्रमाणानें तोटा वांटून घ्यावा!

उत्तर. अनें ५९ पै० १२ शिं०, बनें १४ पै० १८ शिं०, कनें ७४ पै० १० शिं० याप्रमाणे तोटा भरावा.

२५६. किंतेक वेगळाले पुरुष आप्यापल्या रकमा अनेक वेगळाले

हील, तिका तिजवर अधिक नफा किंवा तोटा असावा. उदाहरण, अ आणि ब असे दोन पुरुष जर एकच कामाकरितां सारिखेच मुद्दल भरतात, परंतु अ चा पैका वचे पैक्याचे दुप्पट मुदत पर्यंत कामांत राहिला, तर अचा नफा वचे नफ्याचे दुप्पट असावा. याचे मूळ कारण हेच आहे, की १२० एक महिना, किंवा एक वर्ष पर्यंत कामांत आणला असतां, प्रत्येकास प्राप्ती वरोबर व्हावी. उदाहरण, मनांत आण की, अ ६ महिनेपर्यंत ३२० सरकरींठेवितो, ब ७ महिनेपर्यंत ४२० ठेवितो, आणि क २ महिनेपर्यंत १२२० ठेवितो, नंतर खास १०० रु० प्राप्ती होत्ये; तर प्रत्येकास त्यांतून काय काय भिळावै? आतां जापेक्षां अ सहा महिनें पावेती ३२० सरकरींठेवितो, खणून केवळ १ महिना ठेविल्याने जें मिळणार, त्याचे सहा पट प्राप्ती असावी; झणजे  $6 \times 3$  रु०, अथवा  $18$  रु० केवळ एक महिना ठेविल्या इतकीच प्राप्ती मिळेल; पुनः बला  $4 \times 7$  रु०, अथवा  $28$  रु० केवळ एक महिना ठेविल्या इतकीच प्राप्ती मिळेल. यामुळे १०० रु० यांस जर  $6 \times 3 + 4 \times 7 + 12 \times 3$ , अथवा ७० भागांत विभागीले, तर त्या भागांतून अला,  $6 \times 3$ , अथवा  $18$ , बला  $4 \times 7$ , अथवा  $28$ , आणि कला  $12 \times 3$  अथवा  $24$  असे भाग असावे. यावरून त्या तीन पुरुषांचा वांटण्या या पुढीलप्रमाणे आहेत,  $\frac{6 \times 3 \times 100}{6 \times 3 + 4 \times 7 + 12 \times 3}$  रु०,  $\frac{12 \times 2 \times 100}{6 \times 3 + 4 \times 7 + 12 \times 3}$  रु०, आणि  $\frac{4 \times 7 \times 100}{6 \times 3 + 4 \times 7 + 12 \times 3}$  रु०.

### अभ्यासाकरितां उदाहरणे.

अ, ब, आणि क हे तीन पुरुष सर्कारी आहेत; त्यांत २ वर्षे अ ३२०, ६ आ० ठेवितो, एकवर्ष ब १०० रु० ठेवितो, आणि क  $\frac{1}{2}$  वर्षपर्यंत १२ रु० ठेवितो. त्यांचे एकंदर जमेवर  $4276$  रु० ७ आ० प्राप्ती होत्ये, ही तिघास कशी वांटून द्यावी?

उत्तर. अला  $231$  रु० ६ आ० ३ पै; बला  $3428$  रु० ० आ० ० पै; कला  $617$  रु० ० आ० ८ पै.



राहातो, आणि ब राहाण्याचे समयांत क ४२ महिने रहातो. तर भाड्याविषयीं प्रत्येकानें काय काय द्यावे?\*

उत्तर. अचा भाग १९० पै० १२ शि० ६ पे०, बचा भाग ९० पै० १२ शि० ६ पे०, आणि कचा १८ पै० १५ शि० याप्रमाणे द्यावे.

२५७. व्यवहारास गणित लावण्याचा जा रिती या भागांत सांगीतल्या याच मुख्य आहेत. दुसऱ्या रिती आहेत खन्या, परंतु वर. सांगीतलेली मूळ कारणे मनांत पक्की ठेविलीं, तर त्या रिती वर सांगीतल्या रितीं मध्ये येतात असे स्पष्ट दिसेल. तशांच तन्हेचा हुंडणावळीचा रिती आहेत, त्या या पुढील सारिख्ये प्रश्नास लागू होतात; अर, २० शि० ची किमत या देशांत १०२ रु० असेल, तर १६० पै० ची किमत किती होईल? स्पष्ट आहे, की हें त्रिराशीचे रितीपासून कलेल. व्यवहार कामांत वर सांगीतल्या रिती बहुतकरून फार उपयोगी पडतात; आणि या शिकणारास पक्क्या समजल्या, तर त्यांचा योगानें व्यवहारांतील बहुतकरून कोणताहि प्रश्न त्यापुढे आला असतां, याचे समजुतीचे वाहेर राहील असे याणे भय धरू नये. परंतु पुढे जो धंदा रोजगार यास करावा लागेल, याजविषयांचा योग्य रिती, यास याचे त्याचे वेगळाल्या विशेष कामांचा वरोवरच या पुस्तकांत किंवा दुसऱ्ये कोणसेहि पुस्तकांत मिळतील असा भरवंसा शिकणारानें धरू नये. वाणी, सावकार, किराणेवाला, कापडकरी, कुळंबी, आणि दलाल, या सर्वांचे सोईविषयीं एकच तन्हेचा रिती आहेत असे नाहीं; परंतु या पुस्तकांत जीं मूळ कारणे सांगीतलीं आहेत, त्यांशीं जो पुरुष पक्का माहित होईल, तो आपल्ये पुढील गरजेविषयीं विचार करून कसें करावें याविषयीं सामर्थ्यवान होईल, अथवा, जा तन्हेने, त्याचे पूर्वजांनी आपल्या अडचणीं दूर केल्या त्यांचा रिती शिकणाराचे मनांत लेरेने येतील.

\* पहिल्याने पहिले असतां हें उदाहरण या रितीचे नाहीं. हें उदाहरण करण्याविषयींची योग्य कूत जीं पहिल्याने नजरेस येईल ती खोटी आहे, असें काहीं विचार केल्याने दिसून येईल.

## पहिला भाग.

### गणन करण्याचे रितीविषयां.

या पुस्तकांत जा रिती मार्गे सांगीतल्या, त्या व्यवहार चालीप्रमाणे आहेत, आणि जीं उदाहरणे सांगीतलीं, तीं चालीप्रमाणे केलेलीं आहेत. परंतु खरित गणित करिता यावै अशी शिकणाराची इच्छा असेल, याणे या पुरवणींत जा रिती सांगीतल्या आहेत, त्याप्रमाणे खचित् चालावै; ह्यांजे तेणेकरून यास श्रम कमी पडतील इतकेंच नाहीं, परंतु त्यास लेरेने आणि खरेपणाने गणन करण्याची संवई होईल.

**पहिल्याने.** अंकसंख्या लेखनवाचन क्रमांत मूळचा दशक संख्या, जसें, १०,१००,१०००, इत्यादि आहेत, त्यांतून प्रत्येकीस एक या अंकाचे स्थानावरून लक्षांत आणू नको, परंतु त्यावर जितकीं शून्ये येतात यांवरून तो अंक लक्षांत ठेव. जसें दहा ही एक शून्याची संख्या, शंभर ही दोन शून्यांची संख्या, दशलक्ष ही सहा शून्यांची संख्या, इत्यादि आहे असें ह्याण. कोणयेहि संख्येचे उजव्येकडून पांच अंकस्थळे वेगळीं केलीं, तर वाकी राहिलेले अंक लक्षांचे आहेत; कां कीं १००००० ही पांच शून्यांची संख्या आहे. दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, कोटी, इत्यादिकांस १,२,३,४,५,६, इत्यादि शून्यांवरून ध्यानांत धरायास शकि. सत्रा शून्यांची संख्या काय आहे? सत्रामध्ये प्रत्येक सहा स्थळांस दशलक्ष ह्याण, आणि वाकी राहिल्ये पांचांस लक्ष ह्याण; ह्यांजे ती संख्या लक्षाचे दशलक्षाचे दशलक्ष आहे हे उत्तर आहे, अथवा परार्ध इतकी संख्या आहे. कोणत्याहि संख्येचे उजव्येकडून बारा अंकस्थळे वेगळीं केलीं, तर वाकी राहिलेली संख्या काय आहे? उत्तर वाकी राहिलेल्ये संख्येमध्ये जितके एक आहेत, तितके त्या संख्येत दशलक्षांचे दशलक्ष, अथवा दशखर्व इतकी संख्या आहे.

**दुसऱ्याने.** १,२,३,४ इत्यादि, अथवा ३०,२९,२८,२७, इत्यादि



अस उल्टसुलट रतान जलद यावे तीन, इत्यादि ९ पावेतों अंक सोडीत सोडीत कोणसेहि अंकापासून प्रारंभ करून मोजायास शिकावै. जसें, ४ या अंकापासून आरंभ करून ७ चैं अंतर ठेऊन ४,११,१८,२५,३२, इत्यादि याप्रमाणे मोजायास शिकावै, आणि १,२,३,४, इत्यादि हे जसे जलद बोलतां येतात, तसे वरचे अंक जलद बोलतां यावे; ह्याणजे, त्या अंकांचा उच्चार करण्यांत कांहीं वेळ जाऊं देऊं नये. मिळवणीची कृति कांहीं सहाय्यावांचून मनांत करण्याची संवई असावी; ४ आणि ७ मिळून ११ आहेत, ११ आणि ७ मिळून १८ आहेत, इत्यादि असें ह्याणु नये; परंतु ४,११,१८ असें ह्याणावै. आणि पुढे जितकै सहज मोजतां येतें तितकै मागेहि सहज मोजतां यावै, याची बहुतकरून जर्री गरज नाहीं तथापि तसें मोजतां यावै, हें वरै आहे; ह्याणजे ६० या अंकापासून ७ अंतराने उलटे ६०,५३,४६,३९ इत्यादि मोजावै.

तिसऱ्याने. एक अंकस्थळाचा दोन संख्या पहातांच, सांतून लहान संख्या मोठीचे बरोबर करायास तिशीं कोणता अंक मिळविला पाहिजे हें शोधून काढायास शिकावै. ८ तून ३ आऊन ५ राहिले असे न ह्याणतां, ३आणि ८हे अंक पहातांच यांचे अंतर २ आहे असे अभ्यासाने मनांत यावै. आणि त्या दोन संख्यांतून दुसरी लहान असेल, तर ८ पासून पुढल्ये जा संख्येचे शेवटीं ३ येतात, ती संख्या काढण्याचा अभ्यास ठेवावा, ह्याणजे ती संख्या १३ आहे, आणि १३ तून ८ वजा करून बाकी ५ पांच रहातात असे न ह्याणतां, ८ यांस जे ५ मिळवावे लागतात त्यांवर लक्ष पोंचावै. अंकांची एक ओळ घे, जसें,

४२६०९०१८

यांतून कोणताहि एक अंक आणि त्याचे जवळचा दुसरा अंक घेऊन, त्यांजवर वरची रीति लावावी, परंतु या सोपे उदाहरणात मेठे अंक बोलून दाखविण्याची गरज नाही. जसें, पहिला अंक ४ आणि दुसरा अंक २ असे घेतले, तर ४ चे पुढे जा अंकाचे शेवटी २ येतात तो अंक १२ आहे, यांत ४ वजा केले तर ८ वाकी रहातात, याप्रमाणे ४ आणि ८,२ आणि ४,६ आणि ४,० आणि ५,५ आणि ५,० आणि १,१ आणि ७,८ आणि ८,६ आणि ८, अशी कृति करावी.

चवथ्याने. दोन स्थळांची एक संख्या आणि एक स्थळाची एक

२७ आणि ६ यास पहाताच, २७ पासून पुढे जा अकाच शवटा ६ यतात, झणजे ३६ पावेतो पुढे चालवें, जा ९ संख्यांतून पुढे जावें लागतें तो अंक मनांत धसून, २७ आणि ९ हे ३६ आहेत इतके मात्र झणावें. जसें, १७७२९६३८१०९ या अंकांचे ओळीपासून अभ्यासाकरितां हीं उदाहरणे निघतात; १७ आणि ० हे १७ आहेत; ७७ आणि ५ हे १२ आहेत; ७२ आणि ७ हे ७९ आहेत; २९ आणि ७ हे ३६; ९६ आणि ७ हे १०३; ६३ आणि ५ हे ६८; ३८ आणि ३ हे ४१; ८१ आणि ९ हे ९०; १० आणि ९ हे १९ आहेत.

**पांचव्याने.** दोन अंक स्थळांचे संख्यांतून, एकंचा अंक मांडून दहंचा अंक ध्यानांत धरण्याची संवई करावी. जसें वरचे उदाहरणांत, उत्तरांतील एकंचा अंक मांडतेसमर्यां दहंचा अंक मोळ्यानीं झणून लक्षांत ठेवावा.

**सहाव्याने.** गुणाकार कोष्टक असा पाठ करावा कीं दोन अंक पहातांच खांचा गुणाकार मनांत यावा; झणजे, ८ आणि ७, अधवा ७ आणि ८, हे अंक पाहिले असतां ७ वेळा ८ हे ५६ होतात, असें न झणतां ५६ मनांत यावे. जसें, ३९७०६५४८ या अंकांचे ओळीकडे पाहून, प्रसेक जवळ जवळचे अंकांचा गुणाकार, ते अंक वाचतांच करण्याची संवई करावी, जसें, २७,६३,०,०,३०,२०,३२.

**सातव्याने.** वरचीं उदाहरणे शिकल्यानंतर, तीन अंक पहातांच, कांहीं तोडाने कृति न करितां, खांतून पहिल्ये दोहोंचा गुणाकारास तिसरा अंक मिळवण्याची संवई करावी. जसें, ३,८,४, हे अंक पाहिले असतां, ३ वेळा ८ हे २४, आणि ४ मिळून २८ होतात, असें न झणतां ३ वेळा ८ आणि ४, अधवा २८ होतात, असें सांगता येई असा अभ्यास करावा. जसें, १७९२३६४०८ यांपासून हीं पुढील उदाहरणे निघतात, १६,६५,२१,१२,२२,२४,८.

**आठव्याने.** आतां वरची कृति या पुढीलप्रमाणे अधिक कर; २,७,६,९, असे ४ अंक पहातांच, वर सांगील्याप्रमाणे, कांहीं शब्द न बोलतां, पहिल्ये दोन अंकांचे गुणाकारास तिसरा अंक मिळाव; नंतर ती सर्व रकम सांगून तीस बाकीचा चवथा अंक मिळवून बेरीज सांग, आणि सांगतेसमर्यां दशकावर जोडे घालून उच्चार कर. जसें, २,७,



७७३६९/१७४ या अंकांचे ओळीपासून हीं पुढील उदाहरणे निघतात, ५२ आणि ६ हे ५८; २७ आणि ९ हे ३६; २७ आणि ८ हे ३५; ६२ आणि ९ हे ७१; ८१ आणि ७ हे ८८; ७९ आणि ४ हे ८३ आहेत.

**नवव्याने.** २,४,७,९. असे चार अंक पहातांच, मागील उदाहरणांत या पुढीलप्रमाणे फेरफार करावा; पहिला आणि दुसरा यांचा गुणाकार तिसऱ्याने वाढवून तो मनांत धरावा; नंतर त्यांत चवथा अंक मिळवून नये, परंतु वजा करावा, ह्याणजे, चौथ्या कलमाचे अभ्यासाचे उदाहरणप्रमाणे, जा अंकाचे शेवटीं चवथा येतो, तेथपावेतो पुढे चालावै. जसे, २,४,७,९, यांपासून याप्रमाणे सुचना होये, ह्याणजे, १५ आणि ४ मिळून १९ आहेत. १७३३९६८९२९ या अंकांचे ओळीपासून हीं पुढील उदाहरणे निघतात, ह्याणजे, ९ आणि ४ हे १३६, १७ आणि २ हे १९; १५ आणि १ हे १६; ३३ आणि ५ हे ३८; ६२ आणि ७ हे ६९; ५७ आणि ५ हे ६२; ७४ आणि ५ हे ७९ आहेत.

**दहाव्याने.** कोणताहि सांगीतला एकं दोन अंकस्थळाचे संख्येत  
किती वेळा जाऊन बाकी काय राहील, हैं लेरेने काढायास शिकावै.  
जसें, / आणि ५३ यांस पहातांच, ६४ वेळा आणि बाकी ५ असें लेरेने  
द्याणवै. अशा कामांत निपूण व्हावयासाठीं सरळ लहान भागाकारा-  
चीं उदाहरणे उपयोगी पडतात. जसें, २३६४१०७९२ यांस ७  
यांणीं भागिल्यानै, अथवा

७) २३६४९०७९२, वाकी २.  
३३७७२९७०,

यांत इतके मात्र ह्याणावै लागते, ह्याणजे ३ आणि २; ३ आणि ५; ७ आणि ६; ७ आणि ३; २ आणि ६; ९ आणि ४; ७ आणि ०; ० आणि २.

वेगेताळ्या रितींची कृति करिते समर्थी या पुढीलप्रमाणे करावे ;  
 मिळवणी. या पुढील कृतीमध्ये अंकांशिवाय तोंडाने कांहीं बोलून  
 नये; जा अंकाचर एक चिन्ह आहे, व्यास मात्र मांडावा ; जा अंकाचर

B4

A3

४७९६३	६, १५, १७, २३, ३१, ३"४'; ११, १२, २१, २३,
१५९८	
२६३१६	३१, ३"७'; ९, १७, २४, २७, ३२, ४"१'
५४७९२	
८१९	१०, १४, २०, २१, २"८'; ७, ९, १'३';
६६८६	
१३८१७४	

मिळवणीचा ताळा करायासाठीं, वरची ओळ सोडून वाकीचे ओळींची वेरीज घेऊन, ती वेरीज सोडिलेल्ये ओळीशीं मिळवावी, अशी चाल आहे; परंतु यापेक्षां प्रत्येक उभी ओळ खालून वर, वरून खालीं असे करून ताळा पहावा हें वरै.

वजाबाकी. याविषयीं ही पुढील कृति पुरेल. जे हातचे ध्यावे लागतात, तो नेहेमीं एक आहे, ह्याणून तो बोलण्याचे प्रयोजन नाहीं. ७९४३६२९८१९० यांतून. ८ आणि २', ४ आणि ५', ७ आणि ४', ५८६४९९६२७३८ हे वजाकर. ३ आणि ५', ६ आणि ९', १० आणि २', २०७९०२९५४५२ ६ आणि ०', ४ आणि ९', ७ आणि ७', ९ आणि ०', ५ आणि २'. आतां ८ आणि २ हे १० होतात असे ह्याणण्याचे प्रयोजन नाहीं; कां की ३ आले असे समजब्यावर, ते कोठून आले हें लक्षांत टेवण्याचे प्रयोजन नाहीं.

गुणाकार. करितेसमर्थी हे पुढील शब्द मात्र बोलावे लागतात; नंतर चालीप्रमाणे वेरीज ध्यावी. जा अंकांवर चिन्हे नाहींत ते हातचे घेतात.

६७०३८३	
९८७६	
४०२२२९८	१८', ४९', २२', २', ४२', ४'०'
४६९२६८१	२१', ५८', २६', २', ४९', ४'६'
५३६३०६४	२४', ६६', ३०', ३', ५६', ५'३'
६०३३४४७	२७', ७४', ३४', ३', ६३', ६'०'
६६२०७०२५०८	



गुणाकाराचा प्रत्यक्ष याचे गुणकाराचे ताळा पहा.

जास वरचें आठवें कलम चांगले माहित आहे, यास कृति करी तानां एक गुणाकाराची ओळ तिचे वरचे ओळीस सहज मिळवितां येईल, जसें;

६७०३/३

९८७६

४०२२२९८ ८; २१ आणि ९ हे ३०'; ५९ आणि २ हे ६१';

५०९४९१०८ २७ आणि २ हे २९'; २ आणि २ हे ४';

५८७२५५५०८ ४९ आणि ० हे ४९'; ४६ आणि ४ हे ५०' आहेत.

६६२०७०२५०८

दुसरी ओळ उत्पन्न करण्याची सर्व कृति उजव्ये बाजूवर करून दाखविली आहे, आणि यापासून ७६ यांचा गुणाकार पुरा होतो, याचप्रमाणे तिसऱ्ये ओळीपासून ८७६ यांचा गुणाकार पुरा होतो, आणि चवथीपासून ९८७६ यांचा गुणाकार पुरा होतो.

भागाकार. वर सांगीतलेल्ये नवव्ये कलमाचे सहाय्याने, प्रत्येक गुणाकार आणि त्याचे पुढील वजाबाकी एकदांच या पुढीलप्रमाणे कर;

२७६९३) ४४१९७२८०९६६२ (१५९९९७३०

१६५०४२

२६५७७८

१६५४१०

३६९४५९

२०२२२६

८३७५६

६७७२

गुणक ५ असून १६५०४२ यांपासून २६५७७ हे उत्पन्न होतात; तेव्हा, १५ आणि ७' हे २"२; ४७ आणि ७' हे ५"४; ३५ आणि ५' हे ४"०; ३९ आणि ६' हे ४"५; १४ आणि ३' हे १६ इतके मात्र शब्द बोलावे लागतात.

B4

A3

११ व्यं भागांतील समीकरणे उलगडतेसमर्थीं, या संक्षेप भागाकारा-  
प्रमाणे कृति केली पाहिजे.

## पुरवणी दुसरा भाग.

नऊ आणि अकरा टाकून ताळा पहाण्याविषयीं.

हिशोबाचा ताळा पहाण्यासाठीं, नव्ये शिकणारानें नऊ टाकण्याचे  
कृतीशीं माहित होण्यासाठीं अभ्यास केला पाहिजे. ही कृति पुरती  
नाहीं, कां कीं जर एक अंक कमी केला आणि तितक्यानेंच दुसरा  
अंक अधिक केला, तर असी दुहेरी चूक यापासून सांपडणार नाहीं;  
परंतु अशी दुहेरी चूक पडत नाहीं, यावरून ती रीति खरी आहे असा  
मुद्दा होतो.

या रितीचा आश्रय या पुढील प्रतीज्ञेवर आहे; अ, ब, क, ड, या चार  
संख्या असतील, अशा कीं,

अ=बक+ड,

आणि दुसरी एक संख्या म असेल, आणि जर अ, ब, क, ड, हे वेग-  
ळाले मनें भागून यांचा वेगळाल्या बाक्या, प, क, र, स, असतील तर  
प आणि कर+स

यांस मनें भागिल्यानें सारिखीच बाकी निघेल, आणि कंदाचित्  
या परस्पर वरोबरहि असतील.

उदाहरण.  $3 \times 4 = 12$ ;  $12 = 10 + 2$ ;  
या चार संख्या ७ नीं भागून, ५, ३, ५, आणि ४, अशा वेगळाल्या  
बाक्या रहातात. नंतर ५ आणि  $5 \times 3 + 4$ , अथवा ९ आणि १९  
या दोहोंस ७ नीं भागून दोहोंचा बाक्या ५ होतील.

यामुळे कृतीचा खरेपणा ताडून पहाण्यासाठीं भाजकाविषयीं, को-  
णतीहि संख्या कामात घ्यावी. कामास उपयोगी पडे असा ताळा प-



३,९, आणि ११ या संख्या सोइचे भाजक आहत, आणि त्यातून ९  
बाकीचांपेक्षां अधिक उपयोगी आहे.

३ आणि ९ या दोन संख्यांनी भागून जी बाकी निघती, ती नेहम  
मीं यां संख्येचे अंक स्थळांचे बेरिंजेस, याच दोन अंकांनी भागून जी  
बाकी निघती, तिचे बरोबर असती. उदाहरण, २४६१२०३७७  
यांस ९ नीं भागून बाकी काय राहील? या संख्येचे अंकस्थळांची  
बेरीज २+४+६+१+२+०+३+७+७, अथवा ३२ आहे, ह्यांजे,  
यापासून बाकी ५ रहातात. परंतु बेरीज करितेसमर्थी तींतून जसे  
जसे ९ निघतात, तसे तसे लेरेने ते टाकून दावे ही सोईची रीति आहे.  
जसे याप्रमाणे ह्यण, २,६,१२,३,४,६,९,७,१४, आणि बाकी ५  
तर २४६१२०३७७ यांस ९ नीं भागिले असतां वरप्रमाणे बाकी ५  
रहातात. ताळा या पुढीलप्रमाणे होईल; स्पष्ट आहे की, १,१०,१००,  
इत्यादि या प्रत्येक संख्येस ९ नीं भागून बाकी १ राहील, कां  
कीं या संख्या १,९+१,९९+१, इत्यादि अशा आहेत. यामुळे, २,२०,  
२००, इत्यादि प्रत्येकीची बाकी २ आहे; ३,३०,३०० इत्यादि  
प्रत्येकीची बाकी ३ आहे; आणि याप्रमाणे पुढेहि. ह्यांजे, जर १७६४  
यांस ९ नीं भागिले, तर १००० हे कित्येक बरोबर नवांचा संख्यांत  
एक अधिक इतके होतील, ७०० यापासून ७ अधिक होतील, आणि  
६० पासून ६ अधिक होतील. तर अशाने, १,७,६,४, हे एकत्र  
अमिळवून त्यांतून ९ टाकून जी बाकी राहील, ती १७६४ यांस नवांनीं  
भागून जी बाकी राहील, तिचे बरोबर आहे.

ही कृति आतां गुणाकारास लावून दाखवितो; यापूर्वी (६६) व्ये  
कलमांत असे सांगितले कीं

१०००४९६९×३१६३=३१६४४४९१७४७ आहेत.  
डाव्येकडील पहिल्ये संख्येतून नज टाकतानां, याप्रमाणे मात्र ह्यट-  
ले पाहिजे, १,९,१०,१,७; दुसऱ्यांत ३,४,१०,१,४; तिसऱ्यांत ३,४,  
१०,१५,९,४,९,८,१२,३,१०,१. यावरून ७,४, आणि १, ह्या  
बाब्या आहेत. आतां ७×४=२८ यांतून नज टाकून १ रहातो; ह्या-  
जे ही बाकी, आणि गुणाकाराची बाकी, सारिखीच आहे.

पुनः (८४) कलमांत, असे सांगितले आहे, कीं

B5

B

A

आतां १३००००, १८३, आणि ६४८४, या प्रत्येकांतून नऊ टाकिले असतां ४,३, आणि ४, अशा वाक्या रहातात. आतां  $4 \times 3 + 4$  यांतून नऊ टाकिले, तर ७ वाकी रहातात; क्षणजे, २३७९६४८४ यांतून नऊ टाकून वाकी ७ पूर्वीचे वरोवरच आहेत.

समीकरणाचे एके वाजूचे कृतीचे फळ, दुसऱ्ये वाजूचे फळाशीं ताडायासाठीं, समीकरणाचे एके वाजूचे फळ, स्मरणांत ठेवणे, किंवा मांडणे हे श्रम चुकविण्यासाठीं, या पुढीलप्रमाणे केले पाहिजे; समीकरणाचा वाजूस दोन किंवा अधिक संख्या असतील, यांची वाकी काढून ती वाकी नवांतून वजा करून, ती वाकी समीकरणाचे दुसरे वाजूस एक संख्या आहे, खांत मिळीव. नंतर या वाजूची वाकी ० होईल. जसें, वरचे कमीकरणाचे उजव्ये वाजूतून जी ७ वाकी निघाली, ती नवांतून वजा करून वाकी २ आहेत, ते दुसऱ्ये वाजूचे एके संख्येचे आरंभी हातचे घेऊन, याप्रमाणे हाण; २,४,७,१४,५,११,२,६, १४,५,९,०.

नऊ तरेने टाकायास शिकणारा अभ्यासाने निपूण होईल.

नवांवरची वाकी खरी असती असें जांत घडतें, यांत कांहीं चूक झाली किंवा नाहीं हें नऊ टाकण्याचे कृतीने सांपडत नाहीं. जर कांहीं कृति श्रमाची असून तिचा कांहीं अधिक ताळा पहाण्याची गरज असेल, तर नऊ टाकल्यानंतर अकरा टाकण्याची रीति उपयोगी पडेल. ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे, कीं १०+१,१००-१,१०००-१, इत्यादि हे सर्व अकरांनी निःशेष भागिले जातात. तर यावरून अकरांचे भागाकासाने जी वाकी रहाती, ती काढण्यास ही पुढील रीति चालेल, आणि बोजानुरूप वजावाकीशीं जो माहित आहे, याचाने ही रीति सोईने कामांत घेतां येईल. जाला ती रीति माहित नाहीं, याणे अकरांनी भागाकार करावा हें वरें.

डाव्येकडील पहिला अंक दुसऱ्ये अंकांतून कजा कर, नंतर ती वाकी तिसऱ्ये अंकांतून वजा कर, नंतर ती वाकी चवथ्ये अंकांतून वजा कर, आणि याप्रमाणे पुढेहि. शेवटील वजा वाकी धन अथवा कृण असली, तर तिचे आणि ११ चे अंतर इच्छिलेली वाकी होईल. जसें, ६६४२९१५ यांस ११ नीं भागून, वाकी काढायासाठीं याप्रमाणे होईल; ६ तून १ गेला ५ राहिले; ४ तून ५ गेले,-१ राहिला;



६ गेले, -५ राहिले; ९ तून-५ गेले, १० राहिले; आणि हे १० वाकी अहेत. परंतु १६४ यांपासून -१ येतो, आणि वाकी १० अहेत; १६४ २९१ यांपासून -५ येतात आणि वाकी ६ अहे. सांगीतली संख्या जितकी वरेने तोंडाने सांगतां येईल, तितकी वरेने अभ्यासाने वरची वजावाकी सांगतां येईल. जसें, १२७६१९८३३४२४ यांविषयीं केवळ याप्रमाणे घ्यावेलागें, १,६,०,१,८,०,३,०,४,-२,६, आणि ६ वाकी अहे.

नऊ आणि अकरा या दोहोंचे टाकण्याने कांहीं प्रभांचा ताळा पाहिला असतां, त्यांत कांहीं चूक नाहीं, परंतु जर बरोबर ९९ वेळा चूक झाली असली, तर ती चूक ताळ्याने समजणार नाहीं.

## पुरवणी भाग तिसरा.

### अंकसंख्या लेखनवाचन क्रमाविषयीं.

दहा, दहावेळा दहा, इत्यादि, यांचे स्थळीं १०,१०० इत्यादि येतात, अशी संवई झाली आहे, यामुळे पांचांचे स्थळीं १०, पांच वेळा पांचांचे स्थळीं १००, अथवा बारांचे स्थळीं १०, बारावेळा बारांचे स्थळीं १००, असे कां घेऊ नये याविषयीं कांहीं कारण आपल्ये मनांत येत नाहीं. अंकांचा वेगळाळ्या ओळी योजून, या वेगळाळ्या ओळी तील एकं त्याचे पूर्वींचे ओळींचे एकंमाचा समुदाय दाखवायास जरी घेतीं, तरीं दशकांचा समुदायांशिवाय दुसरे कोणतेहि समुदाय घेण्यास कांहीं प्रतिबंध नाहीं.

जर २ दाखविण्यासाठीं १० घेतले, ह्याजे ओळींतील प्रत्येक एकं त्याचे उजव्येकडचे ओळींचे एकंचे दुष्पट असला, तर जें हालीं १,३, ३,४,५,६, इत्यादि हे दाखवितात, तें १,१०,११,१००,१०१,११०, १११,१०००,१००१,१०१०,१०११, इत्यादि यांणीं दाखविलें जाईल यास द्विक्रम रीति ह्याणतात. त्रिक्रम रितींत १० हे ३ चे स्थळीं घेतले असतात, तर याप्रमाणे होईल. १,२,१०,११,१३,२०,२१,२२

B4

A3

त्यांचा वर्तात, तर २०६, ८५१८०, ८ वर्ष, जाणी ०, येथे  
एकूणहन्तर आहेत. द्वादशकम् रितीमध्यें, १० हे बारा दाखवितात,  
तर दहा आणि अकरा या संख्यांविषयीं कांहीं नवीं चिन्हें योजिलीं पा-  
हिजेत, कां कीं या नव्या पक्षांत १० आणि ११ हे १२ आणि १३  
यांचे जागीं येतात; ह्याणून ट आणि इत्यांचे जागीं घे. तर १७६  
यांचा अर्थ हाच आहे कीं १ हा बारा वेळा वारा, ७ वारा, आणि ६,  
अथवा २३४; आणि १टइ यांचा अर्थ २७५ आहे.

जा अंकाचे स्थळीं दहा घेतात, त्यास अंक संख्या लेखनवाचन रि-  
तीचे मूळ द्यावतात. एके रितीचे संख्येस कोणल्येहि दुसऱ्ये रितीचे रूप  
द्यावयासाठीं, पहिल्ये रितीचे अंक मांडून, यांस नव्ये रितीचे मूळ संख्येने  
भाग; नंतर तो भागाकार त्या मूळ संख्येने पुनः पुनः भागून, त्या  
वेगळाल्या बाक्या इच्छलेले अंक आहेत. उदाहरण, दशक रितीप्रमाणे  
जी संख्या १७०३६ आहे, ती पंचक्रमप्रमाणे काय आहे?

५) १७०३६

उत्तर, १०२११२९.

५) ३४०७. . बाकी १

५) ६८१. . . . . २	पंचक्रम.	दशकम.
५) १३६. . . . . १	ताळा १००००००० याचा अर्थ १५६२५	
५) २७. . . . . १	२०००० . . . . . १३५०	
५) ५. . . . . २	१००० . . . . . १२५	
५) १. . . . . ०	१०० . . . . . २५	
०	२० . . . . . १०	
१	१ . . . . . १	
		१०२११२९ . . . . . १७०३६

या रितीचे कारण सोरै आहे. भागाकार कृतीने १७०३६ यांस  
३४०७ इतक्या पंचभागात भागून वर॑ रहातो अशी मात्र कृति आहे;  
नंतर ३४०७ या पांच भागात पांचांचे ६८१ पांच भाग येऊन वर॑  
३ पांच भाग रहातात नंतर पांचांचे ६८१ पांच भाग यांस पांचांचे



व्यवहारी किंवा दशक्रम रितीच विवाह दुसऱ्या क्रम रितान जा स्था  
दाखवितां घेती, तीस गुणामध्ये आणि भागामध्ये हें अभ्यासाकरितां  
फार उपयोगी आहे. सगळ्या क्रम रितीविषयीं सर्व रितीं सर्वांशी सारिस्था  
आहेत, इतजे, ज्ञे अंक हाताचे घेतात ते नेहमी त्या क्रम रितीचे  
मूळ अंक आहेत. जसे, पंचक्रम रितीमध्ये १० चे ज्ञागीं पांच हा-  
तचे घेतात;

### उदाहरण.

पंचक्रमरी०	दशक्रमरी०
४२१४३	२७९८
१२३५६	१९४
<u>३२४२२२</u>	<u>१११९३</u>
२३२०३४	२५१८२
६३४३४१	२७९८
४२१४३	<u>५४२८१२</u>
<u>११४३३२२२२</u>	

दादशक्रमरी०  
४८९)७६८८०८(१६६८७

४८९
<u>२८१४</u>
<u>३५४६</u>
<u>२८८३</u>
<u>२५४६</u>
<u>३६५०</u>
<u>३३२०</u>
<u>२३०४</u>
<u>८१३३</u>
<u>४९६</u>

दशक्रमरी०  
७०९)२२६१०७४४(३२०७९

१४६०
<u>९०७४</u>
<u>१३९४</u>
<u>६८९</u>

B4

A3

हा पुढील दुसरा रात आहे; डाव्यकडाल पाहल्य अक मध्यांत स्थळास मध्य क्रम रितीप्रमाणे जुन्ये रितीचे मूळ अंकाने गुणून, त्या गुणाकाराशी खाचे उजव्येकडील जवळचा अंक मिळावे; ही वेरीज नव्ये क्रम रितीप्रमाणे जुन्ये मूळ अंकाने पुनः गुणून, त्या गुणाकाराशी खाचे उजव्येकडील दुसरा अंक मिळावे, याप्रमाणे शेवटपर्यंत करित जा, ह्याणजे जी क्रम रीति सोडायाची आहे, तोचा मूळ अंक कामांत घ्यावा, परंतु जा रितींव उत्तर इच्छिले आहे त्या रितीप्रमाणे गणित करावें.

जेंसे, १६६८७ अशे द्वादशक्रम संख्येस दशक्रम रूप द्यावयाचे आहे, आणि १६४३२ अशे सप्तक्रम संख्येस चतुःक्रमरूप द्यावयाचे आहे; असे मनांत आण;

१६६८७	१६४३२
द्वादशक्रमांतून दशक्रमरूप.	सप्तक्रमांतून चतुःक्रमरूप.
$1 \times 12 + 6 = 180$	$1 \times 7 + 6 = 31$
$\frac{X 12 + 6}{222}$	$\frac{X 7 + 6}{1133}$
$\frac{X 12 + 8}{2672}$	$\frac{X 7 + 3}{23130}$
$\frac{X 12 + 7}{2679}$	$\frac{X 7 + 2}{23120}$
उत्तर, ३२०७१	..... १०२१०१२

फुटीचे माप १२ समभागांत विभागिले आहे, यांमुळे वहधा द्वादशक्रम रीति फारंच सौईस पडती. जर एक चौरस फुटीस १२ समभागांत विभागून, प्रत्येक भाग १२ चौरस इंच आहे, आणि या १२ चा १२ वा भाग १ चौरस इंच आहे. एक काटकोन चौकोन शेत आहे, याची एक वाजू १७६ फुटी ९ इंच आणि एक इंचाचे ७ वारांश आहे, आणि दुसरीं वाजू ६५ फुटी ११ इंच आणि एक इंचाचे ५ वारांश आहे. द्वादशक्रम रीति आणि द्वादशांश कामांत आणिले असतां, वरचा दोन संख्या या पुढीलप्रमाणे होतील, ह्याणजे, १३८.९७



१३८९७	उत्तर, द्वादश क्रमप्रमाणे ६८८१४४५
५५३५	चौरस फुटी, अथवा दशांश रितीप्रमाणे
६१७३३	११६६० चौरस फुटी १६ चौरस इंच आणि
११६०९५	चौरस इंचाचे $\frac{१}{१२}$ आणि $\frac{१}{१२}$
६१७३३	तथापि, इंचाचे प्रत्येक पावाविषयी फुटीचे
६१७३३	२ शतांश, प्रत्येक ३ इंचाविषयीं दुसरा १
६८८१४४५	शतांश आणि जर इंचाचे पावावर १२ वा अंश अथवा २ बारा वे अंश असतील, तर १ शतांश अधिक, याप्रमाणे घेतल्यानें खरेपणाचे जवळजवळ होईल. जसे, $9\frac{७}{१२}$ इंचाविषयीं याप्र- माणे असावे, $76+03+01$ , अथवा $70$ , आणि $11\frac{५}{१२}$ इंच हे $95$ असावे; अशावरूप वरचे उदाहरण दशांशरूपानें याप्रमाणे होईल, ह्यांजे, $176+8\times 65+95$ , अथवा $11659+96$ चौरस फुटी आहेत, या व्यवहार कामाकरितां पुरतेपणीं खंज्या होवील.

## पुरवणी भाग चवथा.

### अपूर्णांकाचे व्याख्यानाविषयीं.

पूर्वीं जे अपूर्णांकाचे व्याख्यान सांगितले, त्यासून कल्ते, कीं  $\frac{७}{१०}$  हे  
सातांचा नववा भाग आहे, आणि असे दाखविले, कीं हे आणि एकाचे  
सात नवमांश सारिखेच आहेत. परंतु अपूर्णांकाची सुचना अनेक  
तज्ज्ञे बोलण्यानें होती, ती सर्व न्यूनाधिकतेने कामांत घेतात.

पहिल्याने.  $\frac{७}{१०}$  हे ७ चा ९ वा भाग.

दुसऱ्याने. एकाचे ७ नवमांश.

तिसऱ्याने. ७ हे ९ वांचा जो अपूर्णांक आहे तो.

चौथ्याने. ७ यांत जितक्या वेळा ९ जातात तितक्या वेळा, अथवा  
एक वेळचा भाग.

B4

A3

सातव्याने. ७ तांस ९ वांचें जें प्रमाण आहे याचा रूप भेद करितो जो गुणक तो.

आठव्याने. ९,१ आणि ७, यांचे चवर्थे प्रमाण तें.

वर सांगीतलेल्या पहिल्ये आणि दुसरे व्याख्यानाचा अर्थ मागें सांगीतला आहे. तिसरे व्याख्यान याप्रमाणें निघतें; ९ यांस ९ समभागांत विभागिले, तर प्रत्येक भाग १ आहे, आणि त्यांतील ७ भाग ७ आहेत; यामुळे ९ चा जो अपूर्णांक ७ आहे, तो  $\frac{7}{9}$  आहे. यापासून चवर्थे व्याख्यान खरेने निघतें; कां कीं गुणाकारांत जी कृति पुनःपुनः करावी लागती, ती दाखवायासाठीं वेळा शब्द कामांत घेतात, आणि वोलण्याचे विस्तारानें संख्येचा कांहीं भाग, तो त्या संख्येचे एक वेळेचा भाग आहे असें ह्याणतां येतें. पांचव्ये व्याख्यानांत केवळ शब्दांची उलटापालट आहे; कोणत्याहि संख्येचे एकंदर रकमेचे  $\frac{7}{9}$  केले, तर प्रत्येक ९ चे सात होतात, आणि नवांवर जो अपूर्णांक वाकी रहातो, तो ७ शीं संवंधी अपूर्णांक असतो. अ चे  $\frac{7}{9} = 7$  वेळा  $\frac{7}{9}$  हें समीकरण सिद्ध केल्यावर, वरची गोष्ट संपूर्ण सिद्ध करितां येईल. सहावें, सातवें, आणि आठवें, हीं व्याख्याने प्रमाणाचे अध्यायांत दाखविलीं आहेत.

जेव्हां शिकणारा बीजगणित शिकूं लागेल, तेव्हां यास असें कळेल, कीं जेथें बीजगणित लागू करावे लागतें, तेथें  $\frac{7}{9}$  असा अपूर्णांक आला असतां, त्यांत अ आणि व हे प्रत्येक अपूर्णांक आहेत अशी कल्पना वढुतकरून केली पाहिजे. यामुळे, अशे अवघड जातीचे अपूर्णांकांचे मनन करण्याची संवई असावी हें मोठे अगद्याचे आहे,

$\frac{7}{9}$  यांची कल्पना वरचे पहिल्ये आणि दुसर्ये व्याख्यानांवरून सहज ध्यानांत येती; परंतु  $\frac{2\frac{1}{3}}{4\frac{3}{4}}$  असा अपूर्णांक घेतला, तर या पक्षांत वरचे तिसर्ये आणि याचे पुढील सर्व व्याख्यानांचे अर्धावरून त्यापेक्षां कल्पना अधिक उघड होईल.  $2\frac{1}{3}$ चे ( $8\frac{3}{4}$ ), अथवा १ एकंचे  $2\frac{1}{3}$  चे ( $8\frac{3}{4}$ ) यांविषयीं कांहीं कल्पना मनांत येत नाहीं; खरें ह्यटलें, तर को-



जात. परतु २२ ह (४८) च काही अपूर्णांक आहेत असे सहज मनांत येईल; ह्याणजे पहिला अपूर्णांक दुसऱ्याचे कांहीं एक वेळेचा भाग आहे; आणि कांहीं संख्येचे प्रत्येक ४८८ समभागांत २१३ शांचे रूप शावयासाठीं कांहीं गुणक असावा; आणि याप्रमाणे पुढेहि. या वरचा मिश्र जातीअपूर्णांकास, पहिले आणि दुसरे व्याख्यान लागू होईल अशी कांहीं रीति काढिता येईल कीं नाहीं हे आतां पहातों.

कांहीं लांबीचा चवथा भाग, पांचवा भाग, यांची कल्पना सहज मनांत येती, ह्याणजे, हे भाग रेघा आहेत, जांचे ४ आणि ५ सांगीतल्ये लांबीचे वरोवर आहेत; आणि दुसरी एक लांबी आहे, तिची चौपट आणि तिचे ३४ सांगीतल्ये लांबीचे वरोवर होतील. उदाहरण, १४ यांस २१३ समभागांत भागिले असतां ६, ६, २, असे भाग होतात, ह्याणजे, यांत ६, ६, असे २ समभाग, आणि २ हे एक भागाचा  $\frac{1}{3}$  असे ह्याणतां येईल. यावरून १४ चे (२१३) श ६ अहित असे ह्याणतां येईल, अब रेघेस क, ड, इ, इत्यादि विटुंवर ११ समभागांत विभागिली, तर अक, सर्व रेघेचा ११ वा भाग आह, अड (५१३) वा, अई (३३) वा, अफ (२४३) वा,

अ क ड इ फ ग ह ऐ ख ल म ब

अग (२४३) वा, अह (१५४) वा, अऐ (१५५) वा, अख (१६३) वा, अल (१६२) वा, अम (१७१) वा, अब हा अब चा पहिला पूर्ण भाग आहे. जेव्हां अब १ आह असे ह्याणतास, तेव्हां अफ  $\frac{1}{3}$  आहे, असे ह्याणले पाहिजे, नाहीं तर, एक जातीचे अपूर्णांकास एक तळेचे व्याख्यान, आणि दुसऱ्ये जातीचे अपूर्णांकास दुसऱ्ये तळेचे व्याख्यान करावै लागेल. या तळेने कोणत्याहि संक्षिप्त रिती घेतल्या तरीं अया अपूर्णांकापासून अशी सुचना होती, की कांहीं अपूर्णांक काढायाचा आहे, जो पुनः पुनः बवेळा घेतला असतां १ होईल, आणि तो अपूर्णांक अवेळा घेण्याचा आहे असे सर्व कबूल करितील.

अ

४३

४३

क

४३

४३

४३

अशानें,  $\frac{3}{4}$  यांस काढायासाठी, एक एकमास ४६ भागांत भागिल्यानें सोर्ईस पडते; असे १० भाग,  $\frac{4}{5}$  वेळा घेतले, तर सर्व लांबी निघेल. यावस्तु  $\frac{4}{5}$  हे ( $\frac{8}{5}$ ) आहेत, आणि असे  $\frac{3}{4}$  भाग घेतल्यानें  $\frac{25}{46}$ , अथवा अक होईल. अशा रितीनें मिश्र अपूर्णकाचैं विवरण कर्याचा शिकणारानें अनेक उदाहरणावर अभ्यास करावा.

परंतु  $\frac{3}{4}$  यांत छेद एकापेक्षां कमी आहे, तेव्हां याविषयीं काय हा-  
णावें? यांत एकाचे ( $\frac{3}{4}$ ) असावे कीं काय? असतील तर ते काय आ-  
हेत? छेदाचे स्थळीं जर नुसते ५ असते, तर असा भाग घेतला अस-  
ता, कीं जो ५ वेळा घेतल्यानें १ होईल. परंतु जापेक्षां छेदाचे स्थ-  
ळीं  $\frac{3}{4}$  आहेत, यामुळे असा भाग घेतला पाहिजे, कीं जाचे  $\frac{3}{4}$  एक एक  
बरोबर होतील. तो भाग एक एकपेक्षां अधिक आहे; ह्याणजे तो  $\frac{3}{4}$   
एक आहे; तर  $\frac{3}{4}$  चे  $\frac{3}{4}$  घेतल्यानें १ होतो. यावस्तु वरचा मिश्र  
अपूर्णक असें दाखवितो कीं  $\frac{3}{4}$  एकमास  $\frac{3}{4}$  वेळा पुनः पुनः घेण्याचैं  
आहे. गुणकार या शब्दाचा अर्थ वेळेचा भाग घेणे असा विस्तीर्ण  
केला असता, सगळे गुणकार भागाकार आहेत, आणि सगळे भागा-  
कार गुणकार आहेत, आणि जे सर्व शब्द यांतून एकास लागतात, ते  
दूसर्याचे उत्तरावर लागू होतील.

जर  $\frac{3}{4}$  याडींची किंमत  $\frac{3}{4}$  रुपये असेल, तर १ याडींची किंमत  
काय आहे? या तर्हेचे पक्षांत, फार सरल प्रश्न शिकणाराचे दृष्टीपुढे  
आहे असे वाटते. जर ५ याडींची किंमत १० रुपये असली, तर प्र-  
लेकाची किंमत  $\frac{1}{5}$ , किंवा २ रुपये होईल, असे यास त्वरेनें कळते,  
आणि याच रितीनें मिश्र अपूर्णकापासून खरें उत्तर येईल, असे



याचं मनांत येऊन या उदाहरणास  $\frac{1}{2}$  असे मांडून रितीप्रमाणे  $\frac{3}{2}$

थवा  $\frac{1}{2}$  काढून एक यांडाची किंमत  $\frac{1}{2}$  रुपये आहेत यास समजाते. हे उत्तर वरोवर निघतें खरें; परंतु ही रीति पूर्णीक विषयी खरी दिसती, ती अपूर्णकावरहि लाग होण्यासाठीं काहीं सिकून दाखविण्याचे प्रयोजन नाही, असे याणे मनांत आणु नये; पैशाची भलती काहीं रकम आहे, तीस  $\frac{2}{3}$  वेळा घेतली असतां,  $\frac{3}{2}$  रुपया होतात, ती रकम वरचे प्रश्नांत इच्छिली आहे. एक रुपयास  $\frac{1}{2}$  समभागांत विभागून, यांतले  $\frac{1}{2}$  भाग  $\frac{2}{3}$  वेळा पुनः पुनः घेतले तर रुपया होईल. यास  $\frac{3}{2}$  वेळा घेण्यासाठीं, तसेच पुनः पुनः केल्यास प्रत्येक पायरीस  $\frac{3}{2}$  असे  $\frac{1}{2}$  भाग किंवा  $\frac{1}{2}$  घेतले पाहिजेत. याव रुन  $\frac{3}{4}$ , अथवा  $\frac{1}{2}$  ही एक यांडाची किंमत आहे.

## पुरवणी भाग पांचवा.

### गुणदर्शकांविषयीं.

लागरतम् कामांत आणतेसमयीं ही पुढील गोष्ट फार उपयोगी आहे, असे शिकणारास दिसेल. आतां, भागाकार करण्याचे पूर्वी, भागाकारांतील दशांश विदूचे स्थळ कोठे असावे, तें खरेने काढण्याचे रितीविषयीं मात्र सद्यः वेद्ये सांगतो.

जेव्हां काहीं संख्येचे वर गराद मांडिली असती, जसे उ, या संख्येस उणी झाणावे, आणि त्या अर्थाने ती कामांत घ्यावी; याच जातीचे संख्येचे वर गराद वेरिजेने ती अधिक होती, आणि त्याच जातीचे संख्येचे वजावाकीने ती कमी होती असे समजावे; जसे, उ आणि  $\frac{1}{2}$  यांची वेरिजे उ होती, आणि उ यांतून  $\frac{1}{2}$  वजा केले, तर  $\frac{1}{2}$  रहातात. परंतु उण्ये संख्येची गरादे वांचून संख्येची वेरीज केली, तर संख्या कमी होती, आणि यांतून वजा केली, तर ती उणी संख्या अधिक होती असे समजावे. जसे, उ आणि  $\frac{1}{2}$  यांची वेरीज  $\frac{1}{2}$ , उ आणि  $\frac{1}{2}$  यांची

१०, ११, १२, दखाप्रभासा आहे, आणि १३, १४, १५, इखाप्रभासा आहे जसेंनी नांत आणावें; प्राप्ती मिळवणें अथवा तोटा गमावणे, आणि प्राप्ती गमावणे, अथवा तोटा मिळविणें हें सारिखेच आहे असें समजावें. जसें ऐ हे १६ यांणीं कमी केले, तर ७ होतात असें ह्यटलें, ह्यणजे जा समर्थी ८ चा तोटा आला, या समर्थीचं ११ चा तोटा काढिला हें ७ चे प्राप्तीवरोवर आहे असें ह्यणतात; आणि ऐ यांस २ नीं कमी केले तर ८ होतात, असें ह्यटलें, ह्यणजे ४ चा तोटा असून २ ची प्राप्ती नाहींशी झाली, तर सर्व मिळून ६ चा तोटा होतो असें ह्यणतात.

संख्येचे गुणदर्शकाचा अर्थ या पुढीलप्रमाणे समजावा; जेव्हांदशांश विटूचे डाव्येकडे अंकस्थळे आहेत, तेव्हां गुणदर्शक, अंक स्थळांचे संख्येत एक उणा इतका आहे. जसें, ३२१४, १०००८३, ८, अथवा ८००, ९०९९, या सर्वांचा गुणदर्शक ० आहे. परंतु १७३२, ४८, ९३११६, या सर्वांचा गुणदर्शक १ आहे; १२६०३ आणि १२६ यांचा गुणदर्शक २ आहे; ११९३७२६४०६६६ यांचा गुणदर्शक ७ आहे. परंतु दशांशचिन्हांचे डाव्येकडे कांहीं अंकस्थळे नसलीं, तर दशांशांचा पहिला अर्थ बोधक अंक पाहून, त्याप्रमाणे गुणदर्शकाचे चिन्ह उणें करावें. जसें, ६१२, १२१, १००४ या सर्वांत दशांशांचे पहिल्ये स्थळीं अर्थबोधक अंक आहे, यामुळे यांचा गुणदर्शक ० आहे; परंतु ००१८ आणि ००९ यांचा गुणदर्शक २ आहे; ००००१७ यांचा गुणदर्शक ४; आणि ००००००००१ यांचा गुणदर्शक ९ आहे.

भागाकाराचा गुणदर्शक काढाया करितां, भाज्याचा गुणदर्शकां-तून भाजकाचा गुणदर्शक वजा कर, परंतु भाज्याचे पहिल्ये अर्थबोधक अंकापेक्षां भाजकाचा पहिला अर्थबोधक अंक अधिक असेल, तर वजावाकी करण्याचे पूर्वी एक हातचा घेतला पाहिजे. उदाहरण, १४६०८ यांस ०००२७९ यांणीं भागायाचे आहे असें मनांत आण. या दोन संख्यांचे गुणदर्शक २ आणि ३ आहेत; आणि ३ तून ३ वजा केले तर ५ होवील. परंतु पहिल्याने असें दिसतें कीं २७ हे त्यांचे स्थळांचे किमतीचा विचार न करितां नुसते घेतले, तर हे भाजकाचे पहिले अर्थ बोधक अंक, भाज्याचे पहिले दोन अंक ह्यणजे १४ यापेक्षां अधिक आहेत. यामुळे वजावाकी केल्याचे पूर्वी ३ यांत हातचा एक



हणज भागकाराचा गुणदशक ४ आहे, आणि, यामुळ भागकारात दशांश बिंदूचे डाव्येकडे ५ अंकस्थळे आहेत. अथवा जर भागकाराचे पहिले अंक अबकडइफ असे असले, तर अबकडइफ असें दशांश चिन्ह मांडिले पाहिजे. परंतु १००२७९ यांस १४६०८ यांणीं भागायाचे असते, तर हातचे घेण्याचे प्रयोजन नसते; आणि ते यांतून २ वजा केले, तर ए होतात; ह्याणजे, भागकारात पहिला अर्थ-बोधक अंक पांचव्येस्थळी येईल. यावरून भागकारात पहिला अर्थ-बोधक अंकाचे डाव्येकडे १०००० असे येईल. आणि या रितीवरून कांहीं उदाहरणे केलीं असतां, ही गोष्ट पुरतेपणीं लक्षांत येईल. आणि तेणेकरून भागकाराचा पहिला अंक काढल्याचे पूर्वीच यास त्याचा योग्य अर्थ लावितां येईल.

## पुरवणीं भाग सहावा.

### पैक्यात्तचे दशांशरूप हिशोबाविषयीं.

आणे, पै यांस रूपयाचे दशांशरूप देणे, अथवा खाचे उलट दशांशांस रूपयाचे रूप देणे, असे बहुधा घडते.

आणे, पै यांस रूपयाचे दशांशरूप देण्यासाठीं, ही पुढील सरळ रीति आहे; आरंभी लक्षांत ठेवावे, कीं

८ आणे, हे रूपयाचे ०.५०	} आहेत.
४ आणे . . . . . ०.२५	
२ पै . . . . . ०.०१   ०.४१	

यावरून २ पै द्या १ रूपयाचे  $\frac{1}{100}$  चे इतक्या जवळजवळ आहेत, कीं या त्याचे बरोबर आहेत, अशी कल्पना करून ४ आणे होतपर्यंत पहिल्ये दोन दशांशस्थळांत कांहीं चूक येणार नाहीं; दोन स्थळांपर्यंत आव्याकर  $2.4 \times 2$  पै = ०.२५; यावरून, दशांशांचीं पहिलीं दोन स्थळ काढण्याची रीति हीच आहे.

प्रत्येक चार चार आण्याविषयीं ०.२५ मांड, आणि खावरचे वैची संख्या सम असली, तर प्रत्येक दोन दोन पै विषयी, दशांशाचे दुसऱ्ये

ण्याचे वर असल्या, तर त्यावरचे विषम पै विषयीं, दशांशाचे दुसऱ्ये स्थळी  
 १ अधिक मांडावा, जेव्हां वरचा पै दोन आण्यापैक्षां कमी आहेत,  
 तेव्हां विषम पै सोडाव्या.

जसें, आ. पै आ. पै

$$13 \dots 4 = 12 \quad 16 = 0.75 + 0.7 = 0.73 \text{ रूपयाचे.}$$

$$11 \dots 7 = 12 \quad 43 = 0.50 + 0.22 = 0.72 \text{ रूपयाचे.}$$

$$1 \dots 9 = 12 \quad 9 = 0.50 + 0.4 = 0.94 \text{ रूपयाचे.}$$

शेवटल्ये ४ आण्याचे वर जा पै असतील, त्यांशिवाय दशांशाचे तिसऱ्ये आणि चवऱ्ये स्थळांविषयीं कोणत्याहि पैपासून कांहीं निघत नाहीं, हें स्पष्ट आहे. कां कीं प्रत्येक २ पैवर  $0.00\dot{4}$  इतकी क-सर जाती, ती प्रत्येक ४ आण्यांस  $0.1$  होती. आणि ही पूर्वीचे हिंशोबांत येती. यामुळे तिसरे आणि चवऱ्ये दशांशास्थळ भरायासाठीं या पुढील प्रमाणे कर.

शेवटील चार आण्यांवरचा पै जर सम असतील, तर त्या प्रत्येक पै विषयीं दशांशाचे चवऱ्ये स्थळीं २ घे, अथवा विषम असतील, तर शेवटील दोन आण्यावरचे प्रत्येक पैविषयीं २ घे, आणि प्रत्येक आण्याविषयीं  $6 \times 2$  पै घ्याणून १ अधिक घ्यावा.

जर चार दशांश स्थळांपैक्षां अधिक स्थळे घेतली पाहिजेत, तर शेवटील आण्यांवर जा पै असतील, तितके अंश आणि १२ छेद कल्पून या अपूर्णांकास दशांशरूप देऊन जोडून मांडावे.

$$\begin{aligned} \text{लक्षांत ठेविले पाहिजे, कीं } \frac{1}{12} &= 0.733 \dots \frac{7}{12} = 0.73 \dots \\ \frac{2}{12} &= 0.666 \dots \frac{1}{12} = 0.666 \dots \\ \frac{3}{12} &= 0.25 \dots \frac{9}{12} = 0.75 \dots \\ \frac{4}{12} &= 0.333 \dots \frac{10}{12} = 0.833 \dots \\ \frac{5}{12} &= 0.4166 \dots \frac{11}{12} = 0.9166 \dots \\ \frac{6}{12} &= 0.5 \end{aligned}$$

तर, आणे पै

$$13 \dots 4 = 0.73|0.73|0.73 \text{ रूपयाचे आहेत.}$$

$$11 \dots 7 = 0.72|0.72|0.72$$



प्रत्येक २५ विषयां ४ आणे मांड, आणि यांचे वर जे राहिले सांस,  
पैवें रूप देण्यासाठीं दर शैकऱ्यास ४ वजा करून बाकी राहील ति-  
ची दुप्पट करावी, आणि दशांश बिंदू दोन स्थळे उजव्येकडे सारावा.  
उदाहरण. ७ मण .. १३१ शेर लोखंडाची किंमत दरशेरी २ आ.  
४ पै प्रमाणे काय होईल ?

आ. पै

२ .. ४ = १४५/३३३

४०

५/३३३३..

७

४०/३३३३

१० शेर .. १४५/३३

२ शेर .. ०२९१६६

१ शेर .. १४५/३

४/४ शेर .. ००३६४५८

रु. आ. पै.

४२.७६५६२ = ४२ .. १२ .. ३ हें उत्तर.  
या पुढीलप्रमाणे निघतै.

४२.७६५६२ यांपासून ४२ रूपये आणि ७६५६२ रूपये  
तर ७६५६२

७६ = १२ आणे

०१५६२

६२ शैकडा चार प्रमाणे वजा करून

०१५०० बाकी

१५०० दोन दशांशस्थळे, उजव्येकडे सारून

३

३०० दुप्पट करून

रु. आ. पै.

३ पै, यावरून ४२ .. १२ .. ३ उत्तर.

B4

A3

## वहिवाटवहीचा रितीचे मूळ कारणाविषयीं.

याविषयींचे प्रथांमध्यें पुरतेपणीं समजाया जोगें असें बहुतकरून फार घोडे लिहितात, यामुळे जेव्हां हिशोब शुद्ध रितीने ठेविलेले असतात, खांचा जा मूळ रिती त्यांविषयीं कांहीं सुचना एथे दिली असतां, जांस वहिवाटवही शिकण्याची असेल यांचे ती उपयोगी पडेल.

जो पुरुष व्यापार करितो, यास आपले व्यवहाराचे स्थितीचा झाडा घेतेसमयीं, या पुढील तीन गोष्टी बरोबर समजाव्या अशी इच्छा असती; पहिली, व्यापार करण्याचे आरंभी अथवा जुना व्यापार असल्यास मागला झाडा घेतल्यावर आपल्ये जवळ काय होतें; दुसरी, पूर्वीचा आणि हालींचा झाडा घेण्यांचे काळामध्ये व्यापाराचा निरनिराक्ष्या खात्यांमध्ये लाभ आणि हानी काय झाली ती; तिसरी, झाडा घेतल्यानंतर त्याचे जवळ एकंदर विनविषय किती तो. यांतील पहिल्या दोन गोष्टीपासून तिसरी गोष्ट सहज कळेल. याच रितीप्रमाणे एकंदर हिशोब तपासण्याचे मुदतीचे आंतच, कदाचित् एकाद्या खायाची स्थिती कशी आहे हे जाणण्याची इच्छा असल्यास, तेही काढितां येईल.

मागील झाड्यापासून, एक प्रकारचे व्यवहारांजी कांहीं घडामोड जा रितीने मांडितात यास खातें ह्यणतात. यामध्ये जमा आणि खर्च हीं मात्र असतात, आणि यावरून त्यांत जमेची किंवा रिणको, आणि खर्चाची अथवा धनको, अशा दोन वाजू आहेत असें ह्यणतात.

सगळे हिशोब बहुतकरून पैक्यानें ठेवितात. ह्यणजे जर कांहीं माल खरेदी केला, तर त्या खरेदीकरितां जो पैका दिला, त्यापैक्यानें त्या मालाचा हिशोब मांडितात. जर कोणी कर्जदारानें एकादी हुंडी आणून दिली, आणि त्या हुंडीचा पैका मुदतीनंतर मिळायाचा आहे, तर या हुंडीची किमत पैक्यानें मांडितात. सर्व जिनसा, सरंजाम, घोडे इत्यादि, जा वस्तू व्यवहार कामासाठी जवळ असतात, यांचा हिशोब यांचे किमतीवरून मांडितात. सगळे रोकड नाणे, व्यांकनोट, इत्यादि जी आपल्या जवळ असतात, अथवा वाहेऱून आलेलीं असतात, तितकाच पैका आपल्ये वर्हांत लिहिलेला असतो, आणि तो शुद्ध पैका आहे ह्यानून यास रोकड असें ह्यणतात.



अशा कल्पनेवरून सर्व हिशोब ठेविलेले असतात. प्रयेक खातीं चाळ-विष्याविष्यां वेगळाला कारकून आहे असें मानून शिकणाराची समजूत होत आहे, तर तसें त्यांने मानावें; ह्याजे रोकड संभाळण्यास आणि तिची देवघेव करण्यास एक कारकून आहे; मुदत पुरी झाल्यावर जा हुंड्यांचा पैका घेणे आहे, त्याविष्यां एक कारकून; मुदत पुरी झाल्यावर जा हुंड्यांचा पैका देणे आहे, त्याविष्यां एक कारकून; जर कापडाचा व्यापार आहे, तर त्याविष्यां एक कारकून; जर साकरेचा व्यापार असेल, तर त्याविष्यां एक कारकून; सावकारा वरोवर जा जा पुरुषांचा व्यापार असतो, त्याविष्यां एक कारकून; लाभ आणि हानी यांविष्यां एक कारकून; आणि याप्रमाणे पुढेहि.

हे सर्व कारकून अथवा खातीं एक सावकाराचीं असतात, आणि शेवटीं त्या कारकुनांस या पुढीलप्रमाणे हिशोब द्यावा लागतो; ह्याजे जी मालमत्ता यांचे स्वाधीन होती ती पुढे करावी, अथवा कोणास दिली हें दाखवून त्यांणीं मोकळे व्हावें. या कारकुनांनी जें जें घेतलै असेल, अथवा जाविष्यां ते जिम्मेदार होते, त्याविष्यां ते सावकारास कर्जदार अथवा रिणको आहेत; जा सर्व वस्तु यांचा पासून जातात, अथवा जाविष्यां ते धन्यास जिम्मेदार नाहींसे होतात, त्याविष्यां ते मोकळे अथवा धनको होतात. जास हा विषय गुढा सारिखा न वाटावा असें असेल त्यांने हे शब्द विस्तीर्ण अर्थात ध्यावे. असें, कांहीं व्यवहारामुळे एखादा खाल्याकडे तिन्हाईत पुरुषाची जिम्मेदारी येती, तेव्हां तो हिशोब आपल्या वर्हीत धनको केला पाहिजे, आणि कांहीं व्यवहारामुळे खाल्याकडील तिन्हाईत पुरुषाची जिम्मेदारी नाहींसी होती, तेव्हां तो हिशोब आपल्या वर्हीत रिणको केला पाहिजे. परंतु जेव्हां कांहीं एक हिशोब आपल्या वर्हीतील एका खाल्याची जिम्मेदारी काढून दुसऱ्ये खाल्याकडे नेतो, तेव्हां पहिले हिशोब आपल्या वर्हीत रिणको केला पाहिजे, आणि जेव्हां कांहीं हिशोब एकादा खाल्याकडे जिम्मेदारी थाणितो, तेव्हां लो हिशोब धनको केला पाहिजे.

वर सापीतलेले सर्व कारकून अथवा खातीं कोमास जिम्मेदार असतात, आणि त्या जिम्मेदारीपासून यांस कोण सुन करितो? सावकार,

उत्तर वर सांगीतलेला शिळकबाकी कारकून आहे, तो खांस मुक्त करील. परंतु वेगळालीं खातीं परस्परांला रिणको, आणि परस्परानीं धनको असें ह्याणण्याची चाल आहे. जसें, घेण्याचे हुंड्यांला रोकड रिणको आहे, ह्याणजे अर्थ हाच, कीं रोकडखातें अथवा जो कारकून तें खातें राखितो, तो सावकारास हुंडीचे पैक्याविषयीं जिम्मेदार होतो. ही गोष्ट विस्तारानें उघडून सांगीतली असतां याप्रमाणे होईल; कोणीएक कारकून क, रोकडीचे खातें बालगतो, आणि जेव्हां कोणी अ पुरुषापासून हुंडीचा पैका मिळाला असतो तो जेव्हां कचे हातीं येतो, तेव्हां या पैक्याविषयीं क जबाब देणारा असतो. यासारिखे घेण्याचे हुंडीचे खात्यांत याप्रमाणे मांडितात, ह्याणजे घेण्याचा हुंड्या रोकडीने धनको. ही गोष्ट विस्तारानें सांगीतली असतां याप्रमाणे होईल; कोणी व कारकून घेण्याचे हुंडीचे खातें राखितो, आणि जी आ ची हुंडी याजवळ होती ती मुदत भरल्यावर, अ जवळून पैका घेऊन क कारकुनास दिल्यावर, व कडची जिम्मेदारी नाहींशी होती. घेण्याची हुंडी रोकडीने धनको याचा अर्थ उघड आहे, परंतु रोकड, घेण्याचे हुंडीला रिणको असें ह्याणणे योग्य नाहीं. हुंडीबदल जो पैका मिळतो त्याविषयीं रोकडीचे खातें सावकाराला त्या रकमेने रिणको, आणि घेण्याचे हुंडीने रोकड रिणको आहे असें मांडण्यास योग्य आहे. कल्पनारूप ऋणें जांस देण्याची असतात, त्यांस त्यांतून कांहीं देत नाहीं, अशानें जरी व्यवहारांत कांहीं अडथळा येत नाहीं, तथापि खापासून शिकणारा घोंटाव्यांत पडतो; असें आहे, तथापि शिकणारानें हाच बोलण्याचा प्रकार काईम ठेवून याचा खरा अर्थ घ्यानांत ठेवावा.

जो कोणी ऋणकरी किवा देणेदार आहे, याचा वेगळाव्या घेण्याचा रकमा याचा खात्यांत रिणको केल्या असें ह्याणतात; आणि जो धनको किवा घेणेदार, अथवा कांहीं रकमांपासून मुक्त झाला असतो, त्याचा खाल्यांत या रकमा धनको केल्या असें ह्याणतात. जे पुरुष घेतात यांस रिणको केले पाहिजेत; आणि जे पुरुष देतात यांस धनको केले पाहिजेत. हिशोबांत कांहीं खोडीत नाहीं. जर कांहीं रोख घेतलेली रकम परत केली, तर ती दिलेली रकम रोकडीचे खाल्याचे जमेचे किवा रि-

धनका अथवा खतावणीचं बाजूस दिलो असे लिहितात.

जा वहींत निरनिराळीं खातीं घातलेलीं असतात, तीस खतावणी ल्यणतात. तीस दोन बाजू असतात, ल्यणजे पहिली अथवा रिणकोबाजू आणि तिचा समोरची दुसरी अथवा धनको बाजू. डावी बाजू नेहमी रिणको असती. याशिवाय व्यापारी दुसऱ्या कांहीं वद्या बाढगतात, परंतु त्यांचा योगाने खतावणी नीट राखण्यास मात्र सहाय्य होते. जसें खर्डावही, तींत जी सर्व घेवदेव व्यवहारांत होती ती व्यवहारी भाषेने लिहिलेली असती; दुसरी रोजकीदींची वही, तींत खर्डावहींत लिहिलेली सर्व देवघेव खतावणीचे पद्धतीप्रमाणे कांहीं नियमित काळीं मांडितात. रोजकीदींतील रकमा खतावणीचे जा पृष्ठावर नेलेल्या असतात, या पृष्ठांचा अंक रोजकीदींत खा रकमेचे मागें मांडितात, आणि खतावणींतील रकमा रोजकीदींचे जा पृष्ठावरून घेतात, त्या पृष्ठांचा अंक खतावणींत त्या रकमेचे मागें असतो; हवाला देण्याचे या रितीपासून खतावणीमध्ये पुष्कलपणीं संक्षेप करितां येतो. जसें, कांहीं दिवसांचे व्यवहाराची रोजकीदीं घालतेसमर्थीं, जर किंयेक रकमा एकाच दिवशीं एक वेळा किंवा वारंवार दिल्या किंवा घेतल्या असतील, असें जेव्हां घडते, तेव्हां खा सर्वांची वेरीज खतावणींत मांडितां येईल, आणि खा किंकील रकमांनीं रोकडींचा हिशोब रिणको किंवा धनको करावा; ल्यणजे प्रत्येक रकम सर्व रकमेचे पोटची आहे असें जाणून, धनको किंवा रिणको लिहावी. आतां एथें केवळ खतावणी-विषयीं मात्र सांगण्याचें प्रयोजन आहे. बाकी सर्व वद्या, आणि खा राखण्याची रीति, जरी फार उपयोगाची आहे, तरी खांस वद्या राखण्याचे मुख्य कारणाचा आधाराची गरज नसती. जे जे व्यवहार होतात, खांविषयींचा सर्व वेगळाल्या रकमा खतावणींत एकदांच मांडिल्या आहेत अशी कल्पना कर. वर सांगीतल्यावरून असें दिसतें कीं प्रत्येक रकम दोन वेळा मांडिली जाती. जर व चे नावावर कांहीं पैका अ देतो, तर एक्ये खाल्यामध्ये तें याप्रमाणे मांडितात, व नें अ धनको; आणि दुसऱ्या खाल्यामध्ये असें मांडितात, अ ला ब रिणको. यास दुहेरी वातवाटवद्यो ल्यणतात; यावरून सर्व वहींतील रिणको बाजूचे सर्व रकमांची वेरीज, धनकोबाजूचे सर्व रकमांचे वेरिजेवरोबर असती.

B4

A3

तात, परंतु याचे माडण्याचा तळ्हा उलटा असता. साइत पडल्यात प्रवण  
रकमेची एकेरी मांडणी झाल्यावर, दुहेरी मांडणीहि करितां येईल. गुणा-  
काराचा कोष्टकास दुहेरी वहिवाटवहीचा कोष्टक क्षणतात, उदाहरण,  
४२ हा अंक त्या कोष्टकांत जरी एक वेळ येतो, तरी तो दोन तळ्हांनीं  
दिसण्यांत येतो, खणजे, ६ वेळा ७, आणि ७ वेळा ६. अ, ब, क, ड, इ,  
अशीं पांच खातीं आहेत, आणि त्यांतील प्रत्येक खाल्याचा दुसऱ्ये खा-  
ल्याशीं व्यवहार आहे असे मनांत आण; आणि सर्व देणे उभ्ये ओळींत  
आणि सर्व घेणे आडव्ये ओळींत असे मांड. जसें पुढीलप्रमाणे;

क  
ठ १० १० १० १०  
अ ब क ड इ

अ, धनको	२३	१९	३२	४
ब, ध०	१७		६	११
क, ध०	९४१		१०	२
ड, ध०	१४	२८	१६	
इ, ध०	१५	४६०	१	

यांत १६ या रकमेविषयीं डचा खात्यांत ड, कने धनको आहे,  
आणि कचा खायांत याच रकमेविषयीं क, डला रिणको आहे. आणि  
रिणको आणि धनको बाजूंची वेरीज एकसारखीच असती, या क्षण-  
प्याचा अर्थ असा आहे, की वरचे अंकांची वेरीज उभ्ये किंवा आडव्ये  
ओळीने केली तरी सारखीच होईल.

जर वर द्वाखविल्याप्रमाणे व्यवहारांची स्थिति आहे, आणि खातेव-  
ही पुरी करण्याची आहे, तर त्यांची स्थिति या पुढीलप्रमाणे होईल;  
त्यांत जीं वारीक अक्षरांनी लिहिले आहे, त्याची समझूत पुढे होईल.



बला.....	१७	बने.....	२३	अला.....	२३	अनें.....	१७
कला.....	९	कने.....	१९	कला.....	४१	कने.....	६
डला.....	१४	डने.....	३२	डला.....	२८	डने.....	११
इला.....	१५	इने.....	४	इला.....	४	इने.....	२५
बाकीला.....	२३					बाकीने.....	२७
	—		—		—		—
	७८		७८		९६		९६

क, रिणको.	क, धनको.	ड, रिणको.	ड, धनको.
अला.....	१९	अने.....	९
बला.....	६	बने.....	४१
डला.....	१६	डने.....	१०
इला.....	६०	इने.....	२
बाकीने.....	३९	बाकीला.....	७
	—		—
	१०१		६१
	—		—

इ, रिणको.	इ, धनको.	बाकी, रिणको.	बाकी, धनको.
अला.....	४	अने.....	१५
बला.....	२५	बने.....	४
कला.....	२	कने.....	६०
डला.....	३	डने.....	१
बाकीला.....	४६		—
	—		—
	८०		७६
	—		—

वरचा कोष्टकांत जा वैगळाल्या रकमा एकदां मांडिल्या आहेत, त्या रकमा खालचा वैगळाल्या खात्यांमध्ये पुनः निरनिराक्षया मांडिल्या आहेत, असे दिसते. परंतु जेव्हा सर्व खातीं पुरी होतात, आणि अधिक कांहीं रकमा मांडण्याचा नसतात, त्या वेळेस ही एक वोकटची कृति

नांत येण्यासाठी, मनांत आण, कीं एक नवा कारकून ठिविला आहे, जो सर्व खातीं पाहून यांतील सगळ्या रिणको आणि धनको रकमा काढून आपल्या स्वाधीन घेतो, आणि त्या खात्यांबाबद देणे आणि घेणे याविषयीं सावकारास जिम्मेदार होतो. या नव्या कारकुनास बाकी काढणारा कारकून असे नाव देतात, आणि प्रत्येक खाते आपल्या जवळचे सर्व देणे किंवा घेणे याचे हवालीं करिते. ह्यांजे, रोकडीचा कारकून आपल्या जवळची सर्व रोकड त्याचा हवालीं करितो; दोन जातींचा हुंड्या बाळगणारे कारकून आपल्या जवळचा देण्याचा अथवा घेण्याचा हुंड्या\* त्याचा हवालीं करितात; निरनिराळ्या मालांचीं खातीं राखणारे कारकुनाजवळ जो माल विकल्यावांचून राहिलेला असतो, तो सर्व खरेदीचा दराने हवालीं करितात; निरनिराळ्या पुरुषांचीं खातीं राखणारे कारकून त्या वेगळाळ्ये पुरुषांकडून घेणे किंवा त्यांस देणे असेल, याविषयींचे आपल्या जवळचे दस्तऐवज हवालीं करितात; याप्रमाणे पुढेहि. परंतु जेथे घेण्यापेक्षां देणे अधिक असते, तेथे हा बाकी काढणारा कारकून याजवळून कांहीं न घेतां त्या खात्याचे देणे देऊन खातें पुरें करितो; सारांश जा खात्याचा तपास करण्याकरितां तो जातो, या खात्याचा रिणको आणि धनको बाजूंचा बेरिजा वरोवर होत असे करितो. उदाहरण, वर दाखविलेल्या अखात्यामध्ये अनेसावकाराला ५५ रुपये देणे आहे, आणि सावकाराला त्या खात्यानें ७८ रुपये दिले आहेत. यावरून तो बाकी काढणारा कारकून त्या खात्याचे रिणको बाजूस २३ मांडितो, ह्यांजे तेणैकरून या खात्यांत ती बाकी रिणको अशी होती, आणि बाकी खात्यांत ती रकम अचे नावावर धनको होती. परंतु ब खात्यांत ९६ जमा आहेत आणि याणे ५९ मात्र दिले आहेत. यावरून तो बाकी काढणारा कारकून या ब खात्यापासून ३७ घेतो, ते त्यांत धनकोकडे बाकी असे मांडून ती बाकी, बाकी खात्यांत बचे नावावर रिणको असे मांडितो. जर सर्व खातीं खरीं मांडलेलीं असलीं, तर बाकी खात्याचा दोन वा-

\* हिशोब घेतेसमयीं वेगळाळ्ये खात्यामध्ये प्रत्येक रकमेचे समोर जो पैका मांडिलेला असतो तो घेणे किंवा देणे कसाहि असो, तरी तो त्या रकमेवदल पैकाच आहे असें लक्षात ठेवावें.



होत नाहींत, तेव्हां त्यांतून एक रकम बाकी खात्याचा एक बाजूस जाती, आणि दुसरी रकम बाकी खात्याचा दुसऱ्या बाजूस जाती. यावरून सावकाराचे हिझोबाचा एक भागाचे खरेपणाविषयी हें बाकी खातें ताळा आहे; जर या खात्याचा दोनहि बाजूंचा रकमांचा बेरिजासारख्या नसल्या, तर त्यांत कांहीं रकमा लिहून यांचा बरोबरीचा रकमाबरोबर मांडिल्या नसाव्या, अथवा बेरिजा घेण्यांत कांहीं चूक झाली असें समजावें.

परंतु जापेक्षां बाकी खात्याचा दोनहि बाजूंचा बेरिजासारख्या नेहमी असाड्या, आणि जापेक्षां सावकारास घेणे आहे असे रिणको बाकीपासून, आणि त्यास लोकांचे देणे असे धनको बाकीपासून वाटते, असे जर वाटत आहे, तर जा व्यवहारांत हानीं किंवा लाभ कांहींच झाला नसतो, त्यासभ्य केवळ ही रीति लागू होती असे नजरेस येणार नाहीं कीं काय? यावरून जा पुंजीनें सावकारानें व्यापार करण्यास आरंभ केला, आणि तीपासून जो लाभ किंवा हानीं होती हीं दोन जा खात्यांत मांडिलेली असतात, त्यांचा विचार करावा लागतो, तीं हीं आहेत, हाणजे पुंजी खातें, आणि लाभ हानीं खातें. जी पुंजीव्यापाराचे आरंभी असती, तिची वहिवाट दुहेरी वहीप्रमाणे करायाची असेल, तर खातेवही घालण्याचे आरंभीं, सावकार प्रत्येक कारकुनाचे हवालीं त्यांचे यांचे काम अथवा खातें करितो, अशी कल्पना करावी. पुंजी खात्यांत पुंजी हाणजे स्वतां सावकार आहे, असे समजून सर्व माल मनेने पुंजीखातें धनको आणि सर्व जिम्मेदारीनें रिणको होतें; परंतु निरनिराळीं खातीं पुंजीपासून जें काय घेतात, खाजविषयीं तीं रिणको होतात, आणि जी जिम्मेदारी घेतात तितक्यानें तीं खातीं धनको होतात. उदाहरण, खातेवही घालतेसमर्थीं सावकाराची ५०० रुपये पुंजी आहे, असी कल्पना कर. तर हे ५०० रुपये याणे रोकडीचे कारकुनांचे हवालीं केले असे दिसेल, आणि तेणेकसून पुंजीचे खात्यांत या पुढीलप्रमाणे दिसेल, हाणजे, पुंजी ५०० रुपयांचे रोकडीने धनको; आणि रोकडीचे खात्यांत याप्रमाणे दिसेल, हाणजे, रोकड ५०० रुपयांचे पुंजीला रिणको. मनांत आण, कीं आरंभीं

B4

A3

खाल्यात या पुढीलप्रमाणे दिसल, ह्याणजे, पुढीा माताराम्य याळा ५० रुपयांविषयीं रिणको आहे, आणि मोतीरामाचे खाल्यांत याप्रमाणे दिसेल, ह्याणजे, मोतीराम पुंजीनें ५० रुपयांविषयीं धनको आहे. याप्रमाणे पुंजी खातें ठेविले असतां, जा पुंजीनें सावकार व्यवहार आरंभितो, याजविषयीं दुहेरी हिशोब होतात.

वद्यांतील जा रकमांचे समोर खांचे किमती बरोबरीचा रकमा दिसत नाहींत, या सर्व रकमा जा खाल्यांत मांडिल्या असता, त्यास लाभ हानीं खातें ह्याणतात. हें लाभहानीं खातें, अथवा जो कारकून तें राखितो, तो प्रत्येक हानींविषयीं आणि प्रत्येक लाभाचा कारणाविषयीं जिम्मेदार आहे असें कल्पितात. ह्याणून हें खातें प्रत्येक हानींविषयीं रिणको आणि प्रत्येक लाभाविषयीं धनको होतें; जर कांहीं माल ८० रुपयांस खरेदी घेतल्या आहे, आणि त्यास २० रुपयांची नुकसानी होऊन तो ६० रुपयांस विकला, तर स्पष्ट दिसेल, कीं याप्रमाणे मांडिलें पाहिजे, ह्याणजे, रोकड ६० रुपयांचे मालाला रिणको आणि माल ६० रुपये रोकडीनें धनको. आतां आरंभी सर्व मालाचे खरेदीविषयीं जो रोकड पैका किंवा हुंज्या दिल्या असतील, खांजविषयीं ८० रुपयांची रकम मालाला रिणको, अशी वहींत कोर्टे तरी असावी. ती जर लक्षांत आणली नाहीं, तर खाल्याचे खरेपणांस वाध येईल; कारण खातें पुरें करण्याचेसमर्थीं, बाकी काढणाऱ्या कारकुनाला हें कारण समजव्यावांचून जी रोकड त्यास मिळायासयोग्य दिसती, यापेक्षां २० रुपये कमी आहेत असें दिसेल; आणि यावरून दुहेरी वहिवाटवहीची योजना चालणार नाहीं. जापेक्षां मालाचा बाकी खाल्यानें जो माल शिलक असेल तो दाखवून द्यावा. यावरून मालाचा खाल्यानें २० रुपयांची जिम्मेदारी लाभहानीं खाल्याकडे द्यावी अथवा या पुढीलप्रमाणे मांडविं हें सोईस पडेल, ह्याणजे, माल २० रुपये लाभहानींनें धनको, आणि लाभहानीं २० रुपयांचे मालाला रिणको. पुनः घरखर्च, आणि व्यापारसंबंधीं खर्च, वेतन इत्यादि, जा खर्चाबद्दल कांहीं परत येत नाहीं, या सर्व रकमांचीं खातीं बाकी काढण्याचे पूर्वी, लाभहानीं खाल्यांत मांडून हिशोब पुरा केला पाहिजे; जसें, मनांत आण, कीं घरभाडे इत्यादिपासून जी मिळकत होती, तिजपेक्षां त्यासंबंधीं खर्च २०० रुपये



भानीं खात्याकडे नेऊन या पुढीलप्रमाणे सा खात्याची खातेवाकी काढावी; ह्यांजे घरखर्च लाभहानीने २०० रुपयांविषयीं धनको, आणि लाभहानीं घर खर्चाला २०० रुपयांविषयीं रिणको. अशा तन्हेने पुढत्ये वर्षाची खातेवही घालण्याविषयीं ज्ञा रकमा अगत्य असाव्या, त्यांशिवाय बाकीखात्यामध्ये दुसऱ्या कांहीं रकमा घेऊन नयेत, ह्यांनु लाभहानीं खातें, बाकी खाते घालण्याचे पूर्वीं वेळोवेळी कामांत येते.

कांहीं रकम एका खात्यांनु काढून दुसऱ्ये खात्यांत नेणे, हे मोठे विचाराचे काम आहे. देण्याचे खायाचे धनको रकमांविषयीं घेण्याचे खाते धनको होते, आणि देण्याचे खायाचे रिणको रकमांविषयीं घेण्याचे खाते रिणको होते. यावरून रिति पुढीलप्रमाणे आहे; देण्याचे खायाची खाते बाकी काढ, आणि जा बाजूस कांहीं बाकी रकम मांडावी लागती, ती बाकी रकम देण्याचे खायामध्ये, जसा पक्ष असेल खाप्रमाणे घेण्याचे खायाला रिणको, किंवा धनको मांड, आणि तीच रकम घेण्याचे खायामध्ये देण्याचे खायाला रिणको किंवा धनको मांड. असेही अचे खायावरून रकम काढून बचे खायामध्ये मांडायाची आहे, आणि बचेही खाते मात्र बाकी खात्यांत अणायाचे आहे, असेही मनांत आण. जर हीं दोन्हीं खातीं पुढीलप्रमाणे असलीं, तर बारीक अक्षरानीं जा रकमा लिहिल्या आहेत त्या मात्र हिशोब करण्याचे पूर्वीं येतील.

अ, रिणको.	अ, धनको.	ब, रिणको.	ब, धनको.
किंकोळीला १००	किंकोळीने ५००	किंकोळीला ६००	किंकोळीने ४००
बला ..... ४००		बाकीला ०० २००	अने ..... ४००
रुपये ५००	रुपये ५००	रुपये ८००	रुपये ८००

आणि होमटीं बाकी खात्यांत याप्रमाणे मांडितात, बने २०० रुपयांविषयीं धनको, आणि त्यावरून असेही दिसते, कीं या दोन खायांबाबद रिणको बाजूपेक्षा धनको बाजू २०० रुपयांनीं अधिक आहे.

B5

B4

A3

सांत नेले पाहिजे; कां कीं या वर्षीचा लाभ आणि हार्नी, दुसऱ्ये वर्षीची खातेवही घालतेसमर्थीं सावकाराची पुंजी किती आहे, हें यास समजावै याशिवाय दुसरा कांहीं उपयोग नाही. तर याप्रमाणे केळ्यावर, वर सांगीतव्ये रितीने बाकीखातें पुरें करितां येईल.

पुंजी खाल्याची स्थिती केवळ लाभहार्नीं खाल्यावरून फिरती, आणि हीं दोन्हीं खातीं पूर्वीचे खात्यांपेक्षां कांहीं विशेष तळेने भिन्न आहेत, आणि बाकीखातें हा एक सर्वांचा मध्यस्थ आहे. पुंजीखातें आणि लाभहार्नींखातें हीं दोन्हीं सावकाराचे ऐवजीं असतात; जें त्या खाल्याचें हिताहित होतें, तेंच सावकाराचें हिताहित आहे; जर या खाल्यांतील रिणको बाजूपेक्षां धनको बाजू अधिक असेल, तर तो दार आहे, आणि धनको बाजूपेक्षां रिणको बाजू अधिक आहे, तेव्हां तो नादार आहे. दुसऱ्ये सर्व खात्यांमध्ये हीं गोष्ट उलटी असती. जर कोणी दुष्ट पुरुषाचे हातीं खतावणी सांपडली, आणि व्यवहाराची खरी स्थिति जशी असती, ती स्थिती खोटी करून दाखवायास इच्छितो, तर पुंजी आणि लाभहार्नींखातें, या दोन खाल्यांचे रिणको बाजूकडील निरनिराळ्ये रकमेचे उजव्ये बाजूस एकएक शून्य देईल, आणि बाकी सर्व खाल्यांमध्ये धनको बाजूस शून्य मांडील. यावरून लाभहार्नींखात्याचा हिशेब खात्यांत मांडल्यावर, काईम पुंजीची रकम बाकीखाल्याचा धनको बाजूस दिसेल, आणि सावकाराचे कर्ज लाच बाजूवरहि दिसतें, जर त्याजवळ काईम पुंजी नसली, तर ती रकम पुंजी असै मानू नये, परंतु ती नादारीची रकम आहे असै समजावै. परंतु बाकीखाल्याचे रिणको बाजूस सावकाराचा सर्व ऐवज दिसतो, तो बाकी काढणाऱ्ये कारकुनानै दुसऱ्ये कारकुनापासून घेतला आहे, आणि तो कारकून याविष्यीं दुसऱ्या सर्व कारकुनांस रिणको आहे.

नव्ये शिकणारानै धनको आणि रिणको या शब्दांचे अर्थांदीं पक्के माहित व्हावें हें अवश्यक आहे, आणि खर्डीवहीतून वेगळाळ्या रकमायोग्य खात्यांत योग्य बाजूस मांडण्यास शिकले पाहिजे, कारण हीं गोष्ट केवळ अभ्यासानै येती. वहिवाटवही विषयींचे ग्रंथ पढून समजायास सहाय्य होईल, इतकें मात्र या पुस्तकांत सांगीतलै आहे, या मोळ्ये ग्रंथांत तरी केवळ उदाहरणांशिवाय दुसरें कांहीं बहुतकरून असत नाहीं असै त्याचे नजरेस येईल.



अपूर्णकांचा किमतीचे जवळ जवळ असे दुसरे अपूर्णक  
काढण्याविषयी.

सांगीतल्ये अपूर्णांकाचे किमतीचे जवळजवळ अपूर्णांक काढा-  
याची एक फार उपयोगी रीति आहे, ती शिकणारास माहित असावी.  
सांगीतल्ये अपूर्णांकाखे अंश आणि छेद यांचा दृढभाजक पूर्वी सांगी-  
तल्ये रितीप्रमाणे काढून, सर्व वेगळाले भागाकार एका ओळीनंत मांड.  
नंतर याप्रमाणे मांड.

१

---

दुसरा भागाकार

**पहिला भागाकार**

नंतर तिसरा भागाकार घेऊन याणे सांगीतन्ये दुसऱ्ये अपूर्णांकाने अंश आणि छेद गुण, नंतर अंशाचे गुणाकारास याचे पूर्वीचे पदाखा अंश मिळव, आणि छेदाचा गुणाकारास छेद मिळाव. अशाने तिसऱ्ये अपूर्णांकाचे अंश आणि छेद उत्पन्न होतील. चवथा भागाकार घेऊन तिसऱ्ये आणि दुसऱ्ये अपूर्णांकांपासून चवथा अपूर्णांक उत्पन्न कर; आणि याप्रमाणे सर्व भागाकार संपतपर्यंत कृति कर. उदाहरण,  $\frac{9131}{13128}$  हा अपूर्णांक घे.

**पहिला भागाकार**  $\times$  **दुसरा भागाकार** + १

११३१) १३१२८ (१,२  
११३७ ३९९७ (३,१  
६५१ ५८६ (१,१५  
२०१ ३५ (१,२  
२६ ९ (१,८

११३१ आणि १३१२८ यांचा टूट-भाजक काढण्याची अति संक्षेप कृति वाजूवर दाखविली आहे, आणि त्यांचे भागाकार आणि अपूर्णांक हे पुढील आहेत.

हा एक अपूर्णकांवा समुदाय आहे, आणि यांतील शेवटचा अप-

B4

A3

प्रमाणे खालीं काढून दाखविले आहेत;

$$\text{पहिला अपूर्णांक} = \frac{1}{\text{पहिला भागाकार}} = \frac{1}{1}$$

$$\text{दुसरा अपूर्णांक} = \frac{\text{दुसरा भागाकार}}{\text{पहिला भागाकार} \times \text{दुसरा भागाकार} + 1} = \frac{2}{3}$$

$$\text{तिसरा अपूर्णांक} = \frac{\text{तिसयाचा अंश} \times \text{तिसरा भागाकार} + \text{पहिल्याचा अंश}}{\text{दुसयाचा छेद} \times \text{तिसरा भागाकार} + \text{पहिल्याचा छेद}} = \frac{2 \times 3 + 1}{3 \times 3 + 1} = \frac{7}{10}$$

$$\text{चौथा अपूर्णांक} = \frac{\text{तिसयाचा अंश} \times \text{चौथा भागाकार} + \text{दुसयाचा अंश}}{\text{तिसयाचा छेद} \times \text{चौथा भागाकार} + \text{दुसयाचा छेद}} = \frac{7 \times 1 + 2}{10 \times 1 + 3} = \frac{9}{13}$$

आणि याप्रमाणे पुढेहि. परंतु भागाकाराचे योगानें मुळचा अपूर्णांकावर, केवळ तर्कापेक्षां कांही अधिक कृति केली आहे.  $\frac{1}{1}, \frac{2}{3}, \frac{7}{10}, \frac{9}{13}$ , इत्यादि अपूर्णांकांचा समुदाय मुळचे अपूर्णांकाचे क्रिमती जवळ जवळ येत जातो, ह्याजे दिलेल्ये अपूर्णांकापेक्षां पहिला अपूर्णांक फार मोठा आहे, दुसरा अपूर्णांक फार लहान आहे, तिसरा फार मोठा आहे, आणि याप्रमाणे अनुक्रमानें आहेत, परंतु प्रत्येक अपूर्णांक याचे पूर्वीचे अपूर्णांकापेक्षां दिलेल्ये अपूर्णांकाचे अधिकजवळजवळ होत जातो. जसें,  $\frac{1}{1}$  हा फार मोठा आहे, आणि  $\frac{2}{3}$  हा फार लहान आहे; परंतु  $\frac{2}{3}$  हा दिलेल्ये अपूर्णांकापेक्षां जितका मोठा आहे, तितका  $\frac{2}{3}$  लहान नाही. आणि  $\frac{7}{10}$  हा जरी फार मोठा आहे, तरी  $\frac{7}{10}$  हा जितका दिलेल्ये अपूर्णांकापेक्षां लहान आहे, तितका तो मोठा नाही.

आणखी, मूळचा अपूर्णांकाचे आणि यांतून कोणताहि अपूर्णांकाचे अंतर, एका अपूर्णांकापेक्षां कधीहि अधिक असत नाही, या अपूर्णांकाचे अंशस्थळी एक येतो, आणि वजा केलेल्या अपूर्णांकाचा छेद आणि त्याचे पुढल्ये अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार छेदस्थळी येतो. जसें,  $\frac{1}{1}$  याचे दिलेल्ये अपूर्णांकाशी  $\frac{1}{1}$  इतके अंतर नाही,  $\frac{2}{3}$  याचे  $\frac{1}{3}$  इतके अंतर नाही,  $\frac{7}{10}$  याचे  $\frac{1}{10}$  इतके अंतर नाही,  $\frac{9}{13}$  याचे  $\frac{1}{13}$  इतके अंतर नाही, याप्रमाणे पुढेहि.

शेवटीं या समुदायांतील कोणताहि अपूर्णांक दिलेल्ये अपूर्णांकांज-



वळ जितका येतो, तितका लहान अंश छेदाचा अपूर्णांक जवळ येत नाही. जसें,  $\frac{२४९}{३५८}$  हा अपूर्णांक  $\frac{११३१}{१३१२८}$  याचे जवळ जितका येतो, तितका दुसरा कोणताहि अपूर्णांक जाचा अंश २४९ पेक्षां कमी, आणि जाचा छेद ३५८ पेक्षां कमी, असा अपूर्णांक जवळ येत नाही.

शिकणारानें हवी तीं उदाहरणे घ्यावीं, आणि जा अपूर्णांकापासून प्रारंभ केला असतो, तो अपूर्णांक शेवटीं आल्यावर कृतीचा खरेपणाचा ताळा सांपडतो. याच गोष्टीचा दुसर्ये तन्हेचा ताळा यापुढीलप्रमाणे आहे. उत्पन्न झालेल्ये अपूर्णांकाचे समुदायांतील जवळजवळचे कोणतोहि दोन अपूर्णांकांचे वजाबाकीचा अंश १ असावा. जसें, वर केलेल्ये उदाहरणांत  $\frac{१६}{२३}$  आणि  $\frac{२४९}{३५८}$  यांस समछेद केल्यावर, त्यांचे अंश ५७२८ आणि ५७२७ आहेत, आणि त्यांचा समछेद  $२३ \times ३५८$  आहे.

दुसर्ये उदाहरणासाठी हा पुढील प्रश्न घेतो; वर्षाची लांबी  $३६५\cdot२४२२४$  दिवस आहे, तिला व्यवहारांत  $३६५\cdot२$  दिवस असें घेतात. न्यून वरचा अपूर्णांक  $\frac{२४२२४}{१०००००}$  घे, आणि रितीप्रमाणे कर.

२४२२४ ) १००००० ( ४,७,१,४,९,२

२४९६                    ३१०४

६४                    ६०८

०                    ३२

$\frac{१}{४}$	$\frac{७}{२६}$	$\frac{६}{३३}$	$\frac{३९}{१६१}$	$\frac{३५९}{१४८२}$	$\frac{७५७}{३१२५}$
---------------	----------------	----------------	------------------	--------------------	--------------------

आणि २४२२४ याचे अति जवळचा अपूर्णांक  $\frac{७५७}{३१२५}$  आहे. यावरून जी एक वर्षाची कसर  $३६५$  दिवसांचे वर आहे, ती सुमारे ४ वर्षांत १ दिवसा इतकी होती, आणि अशानें जी ही चूक येती ती ११६ वर्षांनी एक दिवसा इतकी होत नाही; याहून सूक्ष्मपणानें पाहिले असतां, २९ वर्षांत ७ दिवस घेतले, तर जी चूक होती ती ९५७ वर्षांत १ दिवसाइतकी होत नाही; आणि याहून अधिक सूक्ष्मपणानें पाहिले असतां ३३ वर्षांत आठ दिवस घेतले तर जी चूक येती, ती ५३१३ वर्षांत एक दिवसाइतकी होत नाही, आणि याप्रमाणे पुढेहि.

कोणतेहि अपूर्णांकाचे वर्गमुळाचे वरोबरी जवळ जवळ असा अपूर्णांक काढण्यास, वरची रीति याप्रमाणे लावितां येईल;

$\sqrt{43} = 6 + \dots$

६	१९४८५४८५१६६	१९४ इत्या० याचें असेल, तो अंक मांड,
१	७६३९२९३६७१	७६३ इ० जसें, ४३. याचें वर्गमूळ ६
६	११३१५१३११२	११३ इ० आणि कांहीं अपूर्णांक आहे.

६ हा पूर्णांक पहिल्ये आणि तिसऱ्ये आडव्ये ओळीचे आरंभी मांड, आणि १ हा अंक नेहमी दुसऱ्ये ओळीचे आरंभी मांड. नंतर पुढे दाखविल्याप्रमाणे मागल्ये उमे ओळणिसून पुढील उभी ओळ सिद्ध कर;

पहिली ओळ वे, अ, क, या क्रमाने दुसरी ओळ उत्पन्न करितात.

अ अ=अचेवरची वक्त ची कसर.

व व=४३-अै भागिले व याचा भागाकार.

क क=६+अ भागिला व याचे भागाकारांतील पूर्णांक.

यावरून दुसरी ओळ या पुढीलप्रमाणे करितात;

६|१=६ वरची ७×१ यांची कसर, ७ आणि १ हे वर काढले.

१|७=४३-६×६ भागिला १.

६|१=६+६ भागिले ७ याचे भागाकारांतील पूर्णांक.

यावरून तिसरी ओळ या पुढीलप्रमाणे होईल;

१ ५=१ वरची १×६ यांची कसर.

७ ६=४३-१×६ भागिले ७.

१ १=६+१ भागिले ६ या भागाकारांतील पूर्णांक.

आणि याप्रमाणे पुढेहि. अशी कृति करीत असतां १, ७, १, ही दुसरी उभी ओळ पुनः येती, आणि यानंतर दुसऱ्या उभ्या ओळी अनुक्रमाने येतात. जेवटची कृति करायासाठीं तिसऱ्ये आडव्ये ओळींतील पहिला ६ हा अंक सोडून वाकीचे १, १, ३, ३, ५, १, ३, इत्यादि-अंक घे, आणि या कलमाचे आरंभी सांगीतलेली रीति पुढे दाखविल्या प्रमाणे त्या अंकांस लाव;

१	१	३	१	५	१	३	१	१	इत्यादि
१	१	४	५	२९	३४	१३१	१६५	२९६	५३१
१	२	७	६	५२	६१	२३५	२९६	५३१	

यावरून  $\sqrt{43}$  सांचे वर्गमूळाचे जवळ  $\frac{6}{296} \frac{165}{165}$  आहेत, आणि यापा-  
सून  $\frac{1}{296 \times 539}$  इतकी चूक येत नाहीं.

जर कृति केली, तर  $\frac{6}{296} \frac{165}{165}$  हे  $\frac{1149}{296}$  आहेत, आणि यांचा वर्ग  
 $\frac{3767489}{296 \times 296}$ , अथवा  $43 - \frac{165}{296}$  आहे.

जेव्हां कांहींएक वर्गमूळ वारंवार घेण्याचे असते, तेव्हां ही रीति  
कामांत भाणितात, आणि यावरून जवळ जवळ होई असा कांहीं व्यवहारी  
अपूर्णांक आहे की नाहीं हैं जाणायाचे असते.

उहाहरण,  $\sqrt{2}$  यांची गरज वारंवार लागते.

$$\sqrt{2} = 1 + \dots$$

$$1 | 1 \ 1$$

$$1 | 1 \ 1$$

$$1 | 2 \ 2 \ 2 \ 2 \ 2 \ 2 \ 2$$

$$2 | 5 \ 5 \ 5 \ 5 \ 5 \ 5 \ 5$$

फार सोर्पे पडेल. सारांश  $\frac{19}{20}$  हे,  $1\cdot4142857$  आहेत, परंतु खरे  
अंक  $1\cdot4142936\dots$  आहेत.

हे पुढील एक दुसरे उदाहरण आहे.

$$\sqrt{19} = 4 + \dots$$

$$4 | 2 \ 3 \ 3 \ 2 \ 8 \ 4 \ 2$$

$$1 | 3 \ 5 \ 2 \ 9 \ 3 \ 1 \ 3$$

$$4 | 2 \ 9 \ 3 \ 1 \ 2 \ 8 \ 2 \ 1 \ 3 \ 1 \ 3, 60$$

$$2 | 1 \ 1 \ 4 \ 5 \ 1 \ 4 \text{ इत्या } 0$$

येथे असे दिसते की  $\frac{1}{20}$  या-

पासून  $\frac{1}{70 \times 169}$  इतकी चूक होत

नाहीं; यामुळे  $\frac{9}{20}$  अथवा  $\frac{100-1}{20}$

हा जवळचा अपूर्णांक आहे, आ

णि यापासून कृति करण्यास

### पुरवणी भाग नववा.

#### अंकांचे साधारण गुणांविषयां.

पहिले कृत्य. जर अपूर्णांकास अति संक्षेपरूप दिलें, द्विंदे, जर या  
अपूर्णांकाचे अंश आणि छेद एकोपक्षां मोळ्ये अंकाने भागिले जात  
नाहीत, तर यापेक्षां लहान अंश आणि छेदाचे अपूर्णांकाची किमत  
त्या अपूर्णांका इतकी होणार नाहीं.

$\frac{अ}{ब}$  असा अपूर्णांक घे, आणि मनांत आण कीं, अ आणि व यांस एकाशिवाय दुसरा दृढभाजक नाहीं; आणि जर शक्य असेल, तर खा अपूर्णांकाचे किमतीचा अपूर्णांक कूऱ्हाहे, आणि खांत अ पेक्षां क लहान आहे, आणि व पेक्षां ड लहान आहे असे मनांत आण. आतां जापेक्षां  $\frac{अ}{ब} = \frac{क}{ड}$ , तर  $\frac{क}{ड} = \frac{ब}{इ}$ ; आतां जापेक्षां  $अ > क$ , आणि  $व > ड$ , तर या मागल्ये दोन अपूर्णांकांतील अंश खांचे खांचे छेदानें भागिले असतां भागाकारांत कांहीं पूर्णांक येईल, तो पूर्णांक दाखवायाकरितां म घे, आणि खांचा बाक्या दाखवायासाठी इ आणि फ घे. तर

$$\frac{अ}{ब} \text{ अथवा } \frac{\text{मक} + \text{इ}}{\text{मड} + \text{फ}} = \frac{क}{ड} = \frac{\text{मक}}{\text{मड}}$$

यावरून,  $\frac{इ}{क}$  आणि  $\frac{मक}{मड}$  हे दोन्हीं बरोबर असावे, जर ते बरोबर नसतील, तर  $\frac{\text{मक} + \text{इ}}{\text{मड} + \text{क}}$  हा अपूर्णांक  $\frac{मक}{मड}$  याचे बरोबर होणार नाहीं, परंतु तो  $\frac{मक}{मड}$  आणि  $\frac{इ}{क}$  या दोन अपूर्णांकांचेमध्ये येईल. यावरून,  $\frac{अ}{ब} = \frac{इ}{क}$ ; द्विषून जा अपूर्णांकाचे अंश आणि छेद यांस एकापेक्षां मोठा दृढभाजक नाहीं, तो अपूर्णांक जर लहान अंश आणि छेदाचे अपूर्णांकाबरोबर होईल, तर अधिक लहान अंश आणि छेदाचे अपूर्णांकाबरोबर तो पहिला अपूर्णांक होईल. जर  $\frac{अ}{ब} = \frac{इ}{क}$ , यांशीं वरचेसारखी कृति केली, तर  $\frac{अ}{ब} = \frac{ग}{ह}$  होईल, खांत ग < इ, ह < फ आहे, आणि याप्रमाणे पुढीह आतां, जर कांहीं अपूर्णांकाचे अंश आणि छेद प्रत्येक पायरीस एक किंवा अनेक एकंमानीं कमी करणारी अशी कृति चालविली असतां, शेवटीं त्या अपूर्णांकाचे अंश अथवा छेद अथवा ते दोन्हीं शून्याबरोबर होतील.  $\frac{अ}{ब} = \frac{वि}{वि}$  ही एक कृति आहे अशी कल्पना कर, आणि  $अ = कवि + क्ष$ , आणि  $व = कव + य$ , असे घे; यावरून  $\frac{कवि + क्ष}{कव + य} = \frac{वि}{वि}$ . आतां जर क्ष=० आणि यला कांहीं किमत आहे असे मानणे अशक्य, कां कीं यापासून  $\frac{कवि}{कव + य} = \frac{कवि}{कव}$  असे खोटे उत्तर येते. जर क्षला कांहीं किमत आहे, आणि य=० असे असले, तर वरचे सारखेच खोटे उत्तर येईल; आणि जर क्ष आणि य हे दोन्हीं शून्याबरोबर असतील, तर अ = कवि आणि व = कव, अथवा अ आणि व यांचा साधारण भाजक क आहे. आतां १ पेक्षां क अधिक असावा, कां कीं,

वि आणि व हे क आणि ड पेक्षां कमी आहेत, आणि प्रतिसंकेप्रमाणे क आणि ड हे अ आणि व यांपेक्षां कमी असावे. यामुळे अ आणि व यांस १. पेक्षां अधिक असा दृढभाजक क आहे, परंतु प्रतिसंकेप्रमाणे लांस १ पेक्षां मोठा भाजक नाहीं. यावरून जर, अ आणि व हे पूर्णांक १ पेक्षां मोठे पूर्णांकाने भागिले जात नाहींत, तर  $\frac{अ}{व}$  हे अपूर्णांकाचे अ-तिसंकेपरूप अवश्य आहे, आणि अ आणि व हे परस्पर अविभाज्य आहेत.

**दुसरे कृत्य.** जर अब हा गुणाकार कर्ने भागिला जातो, आणि जर वर्ने क अविभाज्य आहे, तर अला क भागील.  $\frac{अ}{क} = \text{ड}$  असे घे, तर  $\frac{व}{क} = \text{ड}$ . आतां  $\frac{व}{क}$  हे अतिसंकेपरूप आहे; यावरून, मागल्ये कृत्याप्रमाणे, ड आणि अ यांस साधारण भाजक असावा. तो साधारण दृढभाजक के आहे, आणि अ = केल, आणि ड = केम असे घे. तर  $\frac{व}{क} = \frac{\text{केम}}{\text{केल}} = \text{ल}$ , आणि  $\text{ल} = \text{क}$ , असे असावै, कारण असे नसन्यास एक अति लहान संकेपरूप पदांचा अपूर्णांक, यापेक्षां अधिक लहान संकेपरूप पदांचे अपूर्णांकावरोवर होईल. यावरून अ = केक, अथवा कर्ने अ भागिला जातो. आणि यावरून असे सिद्ध होते की, जर एक संख्या दुसऱ्ये दोन संख्यांनी अविभाज्य असेल, तर ती त्या दोन संख्यांचे गुणाकारानेहि अविभाज्य होईल. व आणि क यांने अ अविभाज्य आहे, असे मनांत आण, तर अचा कोणताहि भाजक, व अथवा क यांस भागाणार नाही, आणि तो भाजक, वक या गुणाकारासहि भागाणार नाहीं; कारण वकचा जो भाजक यांतून एकाने अविभाज्य आहे, तो दुसऱ्याला भागील.

**तिसरे कृत्य.** जर वर्ने अ अविभाज्य आहे, तर तो वचा सर्व घातांनीहि अविभाज्य आहे. अचा प्रत्येक भाजक वर्ने अविभाज्य आहे, आणि यामुळे बला तो भागीत नाहीं. ह्याणून, वर सांगीतल्याप्रमाणे, अचा कोणत्याहि भाजकाने  $\frac{व}{क}$  भागिला जात नाही. यावरून  $\frac{व}{क}$  यांने अ अविभाज्य आहे, आणि याप्रमाणे अचा प्रत्येक भाजकहि भागीला जात नाहीं; यामुळे अचा कोणताहि भाजक  $\frac{व}{क}$  यास भागीत नाहीं, यामुळे  $\frac{व}{क}$  अ अविभाज्य आहे. आणि याप्रमाणे पुढेहि.

यावरून, जर व नें अ अविभाज्य आहे, तर चा कोणत्याहि घाताला अ निःशेष भागीत नाहीं. याच कारणावरून जर कोणतेहि अपूर्णांकाचा छेद २ आणि ५ यांशिवाय दुसरे कोणतेहि अविभाज्य अंकांने भागिला जात नाहीं, तर तशा छेदाचे अपूर्णांकाशिवाय दुसऱ्या अपूर्णांकास दशांशस्त्रप देण्याचे अशक्य. कां कीं जर  $\frac{अ}{ब} = \frac{क}{१०न}$ , यांतून  $\frac{क}{१०न}$  हें दशांश अपूर्णांकाचे साधारणस्त्रप आहे, तर  $\frac{अ}{ब}$  अतिसंक्षेप स्त्रपांत आहे असें मनांत आण ; तर  $\frac{१०नअ}{ब}$  हा पूर्णांक आहे, यावरून दुसऱ्ये कृत्याप्रमाणे बनें  $१०n$  भागिला जावा, आणि त्याच्यप्रमाणे व चा सर्व भाजकांनीहि भागिला जावा. यावरून जर व चा भाजकामध्ये २ आणि ५ यांशिवाय दुसरे कांहीं अविभाज्य अंक असले, तर या कृतीत १० स भागीत नाहीं, असा एक अविभाज्य अंक आहे, आणि तो १० चा एकाद्या घातास भागितो हें अशक्य शाहे.

**चवथें कृत्य.** जर अनें व अविभाज्य आहे, तर व, २व, ... (अ-१)व इत्यादि व चा गुणितांस अनें भागिले असतां निरनिराळ्या बाक्या रहातील. कां कीं जर न पेक्षां म मोठा असेल, आणि हे दोन्हींहि अपेक्षां लहान असतील, तर मव आणि नव यांपासून सारखीच बाकी निघेल, यावरून मव-नव, अथवा (म-न)व यास अ निःशेष भागितो; यावरून (दुसरे कृत्या) प्रमाणे, म-न यास अ निःशेष भागितो, हणजे लहान अंकास मोठा अंक भागितो हें अशक्य आहे.

जर कांहीं संख्येचे अविभाज्य अंकांनीं गुण्यगुणकस्त्रप विभाग केले, अथवा तीस केवळ अविभाज्य अंकांचे गुणकाराचे स्त्रप दिले, ( $जसें ३६० = २ \times २ \times २ \times ३ \times ३ \times ५$ ), आणि जर हे अविभाज्य अंक दाखविण्यास अ, ब, क, इत्यादि घेतले, आणि जितक्या वेळा हे अविभाज्य अंक येतात, तो वेळांक दाखविण्यास अ, ब, क, इत्यादि घेतले, तर ती संख्या  $\frac{अ}{ब} \times \frac{ब}{क} \times \frac{क}{इत्यादि अशी होईल},$  तर ही गोष्ट केवळ एक तन्हेने मात्र होईल; कां कीं कोणताहि अविभाज्य अंक व, वर दाखविल्याप्रमाणे गुणकांत येत नाहीं, तर तो अनें अविभाज्य आहे, आणि यामुळे अ  $\frac{अ}{ब}$  नें भागिला जात नाहीं, बनें अविभाज्य आहे, आणि यामुळे व नेहि अविभाज्य आहे, आणि यामुळे  $\frac{अ}{ब} \times \frac{ब}{व}$  नें अविभाज्य आहे. याप्रमाणे चालले असतां सर्व गुणकार अथवा दिलेल्या संख्येने व अविभाज्य आहे असें सिद्ध करितां येईल.

वर सांगितलेल्या अ<sup>३</sup> ब<sup>१</sup> क<sup>१</sup> ... इत्यादि अशा संख्येचे भाजकांची संख्या (अ+१)(ब+१)(क+१) ... आहे, आणि यांत ० आणि ती मूळ संख्या यांचाहि संग्रह होतो. कां कीं अ<sup>३</sup> याचे भाजक १, अ, अ<sup>२</sup> ... अ<sup>३</sup> इत्यादि सर्व मिळून अ+१ इतके आहेत, यांशिवाय दुसरे नाहींत. यांचप्रमाणे ब<sup>१</sup> याचे भाजकांची संख्या ब+१ आहे, आणि याप्रमाणे पुढेहि. आता प्रत्येक जातींतून एक एक घेऊन या सर्वांचे गुणकारानें दिलेल्या संख्येचे भाजक निघतात, यावरून यांची संख्या १० व्ये पुरवणीप्रमाणे (अ+१)(ब+१)(क+१) ... आहे.

जर, ३,५,७,११, इत्यादि यांतून कोणत्याहि अविभाज्य अंकांनी कांहीं न संख्या निःशेष भागिली जाती, तर नपर्यंत सर्व संख्यांचा तिसरा भाग ३ नीं निःशेष भागिला जातो, यांचा पांचवा भाग ५ नीं निःशेष भागिला जातो, आणि याप्रमाणे पुढेहि. परंतु याशिवाय अधिक-हि घडतें; जेव्हां ३ चीं गुणिते सोडिलीं असतात, तेव्हां जा बाक्या रहातात यांचा वरोबर पांचवा भाग ५ नीं निःशेष भागिला जातो; कां कीं सगळ्यांचा पांचवा भाग ५ नीं निःशेष भागिला जातो, आणि जे अंक वेगळे केलेले असतात यांचाहि पांचवा भाग ५ नीं निःशेष भागिला जातो, यावरून जे बाकी रहातात यांचा पांचवा भागहि ५ नीं निःशेष भागिला जाईल. पुनः सर्वांचा सातवा भाग ७ नीं निःशेष भागिला जातो, आणि जे ३ नीं अथवा ५ नीं अथवा ११ नीं निःशेष भागिले जातात, यांचा सातवा भागहि ७ नीं निःशेष भागिला जातो, यावरून ३ अथवा ५ अथवा ते दोन्हीं यांची सर्व गुणिते वेगळीं काढून जे बाकी रहातात, यांचा सातवा भाग ७ नीं निःशेष भागिला जातो; आणि याप्रमाणे पुढेहि. यावरून ३,५,७, अथवा ११ नीं निःशेष भागिल्या जात नाहींत, अशा अंकांची न पेक्षां कमी संख्याही पुढील आहे, नचे  $\frac{३}{५}$  चे  $\frac{५}{७}$  चे  $\frac{७}{११}$  चे  $\frac{११}{३}$ . यांचप्रमाणे चालले असतां असें दिसतें, कीं जा संख्या ननें अविभाज्य आहेत, यांची संख्या, हणजे जा अ, ब, क, ... इत्यादि नचे अविभाज्य गुणगुणकांनी निःशेष भागिल्या जात नाहीं, यांची संख्या या पुढीलप्रमाणे आहे.

न अ-१ ब-१ क-१ ... अथवा अ<sup>३</sup> ब<sup>१</sup> क<sup>१</sup> ... (अ-१)(ब-१)  
४(क-१) ...

जसें, ३६० हे  $2^3 \cdot 3^2 \cdot 5$ , आहेत, लांचे भाजकांची संख्या  $4 \times 3 \times 2$ , अथवा २४ आहे, आणि ३६० ला अविभाज्य अशा ३६० पेक्षां  $2^2 \cdot 3 \cdot 2 \cdot 8$  अथवा ९६ संख्या कमी आहेत.

**पांचवें कृत्य.** जर वनें अ अविभाज्य असेल, तर  $अ^3 \cdot अ^2 \cdot अ^3 \cdots$  इत्यादि श्रेणीचीं पदें वनें भागिलीं, तर १ वाकी राहीपर्यंत निरनिराळ्या वाक्या येतील, आणि १ वाकी आल्यानंतर वाक्यांचा क्रम पूर्वीसारिखा अनुक्रमानें फिरून येऊं लागेल.

अ  $\div$  व यापासून र वाकी निघती, परंतु एथे र एका वरोबर नाहीं; तर  $अ^3 \div v$  यापासून जी वाकी निघती, ती र $अ \div v$  याचे वाकी वरोबर आहे, परंतु ती वाकी (चवथ्ये कृत्याप्र०) र नाहीं; ह्याणून ती स आहे असें मनांत आण. तर  $अ^3 \div v$  यापासून जी वाकी निघती, ती स $अ \div v$  याचे वरोबर आहे, आणि १ याचे वरोबर स नसेल, तर ही वाकी (चवथ्ये कृत्याप्र०) र, अथवा स, यांचे वरोबर होऊं शकणार नाहीं; ती वाकी दाखवायास ठघे. तर  $अ^4 \div v$  यापासून जी वाकी निघती, ती ठ $अ \div v$  याचे वरोबर आहे; जर १ याचे वरोबर ट नसेल, तर ही वाकी र, स, अथवा ट, यांचे वरोबर होऊं शकणार नाहीं; ती वाकी दाखविण्यास य, घे. याप्रमाणे जौपर्यंत १ ही वाकी येईतोपर्यंत निरनिराळ्या वाक्या काढीत जावै; नंतर पुढ्ये कृतींत अ $\div v$  याची जी वाकी पूर्वी आलेली असती, तीच पुनः येती. आतां कोठे तरी १ ही वाकी यावी; कां कीं वनें भागिलें असतां ०, १, २, ... व-१ यांशिवाय दुसऱ्या कांहीं वाक्या येत नाहींत; आणि (तिसऱ्ये कृत्याप्र०) ० कधीं येत नाहीं, यावस्तु जेव्हां व-२ इतक्या निरनिराळ्या वाक्या आल्या असतात, आणि यांतून एकहि वाकी १ वरोबर नसती, तेव्हां पुढली वाकी दुसऱ्या पूर्वीचा सर्व वाक्यांहून भिन्न असावी, ह्याणून ती १ असावी. जर पूर्वी १ ही वाकी आली नसती, तर  $अ^{v-1}$  यापासून १ ही वाकी यावी; आणि यानंतर वाक्यांचा क्रम फिरावा हें अवश्य आहे.

जसें, ७, ७<sup>2</sup>, ७<sup>3</sup>, ७<sup>4</sup>, इत्यादि यांस ५ नीं भागिलें असतां २, ४, ३, १, इत्यादि वाक्या येतील असें दिसेल.

**सहावें कृत्य.** दोन मघातांचें अंतर त्यांचे मूळांचे अंतराने निःशेष

भागिले जातें; अथवा  $\alpha^m - \nu^m$  हे अ-ब याणे निःशेष भागिले जातात, कां कीं

$$\alpha^m - \nu^m = \alpha^m - \alpha^{m-1} \nu + \alpha^{m-1} \nu - \nu^m = \alpha^{m-1} (\alpha - \nu) + \nu (\alpha^{m-1} - \nu^{m-1})$$

यांतून जर  $\alpha^{m-1} - \nu^{m-1}$  हे अ-ब याणे निःशेष भागिले जातात तर  $\alpha^m - \nu^m$  हि निःशेष भागिला जातो. परंतु अ-ब याणे अ-ब निःशेष भागिला जातो; यावरून  $\alpha^2 - \nu^2$  हि निःशेष भागिला जातो;  $\alpha^3 - \nu^3$  हि निःशेष भागिला जातो; आणि याप्रमाणे पुढीहि.

यामुळे जर अ आणि ब यांस कर्ने भागिले असतां वाकी सारिखीच राहील, तर अ<sup>१</sup> आणि ब<sup>१</sup>, अ<sup>२</sup> आणि ब<sup>२</sup> इत्यादि केवेगळे कर्ने भागिले असतां सारिख्याच वाक्या राहतील; कां कीं याचा अर्थ असत होतो कीं कर्ने अ-ब निःशेष भागिला जातो. परंतु  $\alpha^m - \nu^m$  यांस अ-ब निःशेष भागितो, आणि यामुळे अ-ब याचा प्रत्येक भाजक अथवा कहि निःशेष भागितो; परंतु  $\alpha^m$  आणि  $\nu^m$  यांस कर्ने भागून जर सारिख्याच वाक्या राहात नाहीत, तर  $\alpha^m - \nu^m$  यास क निःशेष भागणार नाहीं.

**सातवे कृत्य.** जर ब अविभाज्य अंक आहे, आणि बने अ निःशेष भागिला जाव नाही, तर अ<sup>१</sup> आणि  $(\alpha - 1)^{1/2} + 1$  यांस बने भागिले असतां सारिख्याच वाक्या रहातात. हे कृत्य येथे सिद्ध करून दाखवितां येत नाही, कां कीं या यंथापासून जितकै बिजगणीताचे ज्ञान होते, त्यापेक्षा हे कृत्य समजण्यास विशेष ज्ञान असले पाहिजे.

**आठवे कृत्य.** वरचे पक्षांत  $\alpha^{m-1}$  यास बने भागिले असतां १ वाकी रहाती. मागल्ये कृत्यावरून  $\alpha^m - \alpha$  यापासून जी वाकी निघती, ती  $(\alpha - 1)^{1/2} - \alpha$ , अथवा  $(\alpha - 1)^{1/2} - (\alpha - 1)$  याचे वाकी बरोबर असती; क्षणजे अतून १ कमी केला तरी  $\alpha^{m-1} - \alpha$  याचे वार्कीत कांहीं फेर पडत नाही. याच रितीप्रमाणे, त्यांतून दुसरा एक कमी करितां येईल, आणि याप्रमाणे पुढे केले असतां वाकीमध्ये कांहीं अंतर पडत नाही. शेवटीं त्याचे रूप  $\alpha^{m-1}$ , अथवा ० असें होते, आणि यापासून ० ही वाकी येती. यावरून  $\alpha^{m-1} - \alpha$ , अथवा  $\alpha(\alpha^{m-1} - 1)$  यास बनिःशेष भागितो; आणि जांपक्षी अने ब अविभाज्य आहे, यावरून (दुसरे कृत्याप्र०)  $\alpha^{m-1} - 1$  यास ब भागील; क्षणजे, जर ब अविभाज्य अंक आहे, आणि बने अ

निःशेष भागिला जातो, तर  $\text{अ}^{\text{३}-\text{१}}$  यास बने भागिले असतीव ३ बाकी राहील.

मार्गे सांगीतलेल्या (९) व्या आणि (७) व्या कृत्याप्रमाणे झर बने अ अविभाज्य असेल, तर १, अ,  $\text{अ}^{\text{२}}$ ,  $\text{अ}^{\text{३}}$ , इत्यादि यांस अनुक्रमाने बने भागिले असतां बाक्या निघतात, त्यांचे आरंभी १ येतो, आणि झर व अविभाज्य अंक असेल, तर पूर्वी कोठे १ ही बाकी आली नसऱ्यास ती  $\text{अ}^{\text{३}-\text{१}}$  यापासून येईल, आणि जरी ती बाकी पूर्वी आली असली अथवा नसली, तरी  $\text{अ}^{\text{३}-\text{१}}$  यापासून अवश्य येईल. जाठिकाणापासून १ ही बाकी येती तेथून बाक्यांचा क्रम फिरतो, आणि बाक्यांचे क्रमाचे आरंभी २ हा अंक नेहमी येतो. यावरून जापहिल्या घातापासून १ ही बाकी येती तो घात जर  $\text{अ}^{\text{३}}$  असला आणि व अविभाज्य अंक असला, तर मची किसत ब-१, अथवा याचे कांहीं गुणित होईल.

परंतु व पेक्षा म लहान असतां म, मअ, मअ<sup>२</sup>, मअ<sup>३</sup>, इत्यादि श्रेणीचे पदांस व ने भागिले असतां बाक्यांचे क्रम निघतील, आणि त्यांचे आरंभी म येईल. जर १, र, स, ट, इत्यादि असा बाक्यांचा पहिला क्रम असेल, तर म, मर, मस, मट, इत्यादि यापासून जो बाक्यांचा क्रम निघेल, तो दुसरा क्रम होईल. आरंभा शिवाय पहिल्या क्रमांत  $\text{अ}^{\text{३}-\text{१}}$  याचा पूर्वी जर १ येत नाही, तर व-१ याचा खालचे सर्व अंक १, र, स, ट, इत्यादि क्रमांत येतात; आणि जर (४) कृत्याप्रमाणे बने म अविभाज्य असेल, तर ते सर्व अंक निराळ्या क्रमाने म, मर, इत्यादि बाक्यांत येतील. परंतु १, र, स, ट, इत्यादि हा क्रम जर पुरा नसेल, तर म, मर, मस, इत्यादि यापासून बाक्यांचा निराळा क्रम उत्पन्न होईल.

अपूर्णांकास दशांश अपूर्णांकांचे रूप देण्याचे कृतीमध्ये हे सर्व शेवटील प्रसिद्धांत सिद्ध होतात. झर बने म अविभाज्य असेल, अथवा  $\text{अ}^{\text{३}}$  हा अपूर्णांक अति संक्षेप रूपाचा असेल, तर कृति करिताना म,  $\text{म} \times १०$ ,  $\text{म} \times १०^३$ , इत्यादि भागिले बने असे भागाकार येतील. जर १० चा एकादा घात जसे,  $१०^{\text{३}}$  हा बने भागिला जाणार नाही, तर या कृतीचा शेवट कधीहि होणार नाही; आणि व मध्ये २ आणि ५ हे अविभाज्य गुण्यगुणक नसतील, तर तो  $१०^{\text{३}}$  घात बने भागिला जाणार नाही. सर्व पक्षांत भागाकार पुनः पुनः येतो, आणि हें येणे पहिल्ये

अंकापासून होते, किंवा कांहीं अंक सोडून होते. जसें,  $\frac{1}{7}$  यापासून,  $142/857142/857$  इत्यादि येतात; परंतु  $\frac{1}{14}$  यापासून  $107(142/857)(142/857)$ , इत्यादि येतात; आणि  $\frac{1}{28}$  यापासून  $103(571427)(571427)$  इत्यादि येतात.

$\frac{1}{7}$  या अपूर्णांकांत जेव्हां व अविभाज्य अंक आहे, आणि व पेक्षां म लहान आहे, तेव्हां भागाकार आरंभापासून पुनः पुनः येऊं लागतो; आणि जे अंक वारंवार येतात यांची संख्या व-१, अथवा याचा कांहीं मापक अशी संख्या असती. आणि ही गोष्ट अशी असावी असें वरचा कृत्यापासून दिसते.

पुढे चालायाचे पूर्वी एक भागाकारातील जे अंक वारंवार येतात ते लिहून दाखवितो, आणि ते अंक काढून जा बाक्या रहातात याहि यांचे वरोवर लिहून दाखवितो.  $\frac{1}{17}$  हा अपूर्णांक घे तर,

$10^{\frac{1}{14}}/14/82/3/5/2/1/7/4/2/1/3/1/3/7/1/1/6/8/1/2/7/1$  हे अंक याप्रमाणे वाचावे;  $10$  भागिले  $17$ , भागाकार  $0$ , बाकी  $10$ ;  $10^2$  भागिले  $17$ , भागाकार  $0/5$ , बाकी  $1/5$ ;  $10^3$  भागिले  $17$ , भागाकार  $0/5/8$ , बाकी  $1/8$ ; आणि याप्रमाणे पुढे.  $10^{16}$  यांस  $17$  नीं भागिले असतां सिद्धांताप्रमाणे  $1$  बाकी राहती.

$0/5/8$  इत्यादि यांस  $17$  चे आंतील कोणत्याहि अंकाने गुणिले, तर वरचे सारिखाच कम येतो, परंतु याचा आरंभ निराळ्ये तर्हेने होतो. जसें, जर  $13$  नीं गुणिले, तर

$7/6/4/7/0/9/8/2/3/5/2/9/8/1/1$  असें होते.

आणि वरचा भागाकारांत जा ठिकाणी  $13$  बाकी आहे, यापुढे जो भागाकार येतो, तो यांत आरंभी आहे. जर  $7$  नीं गुणिले, तर  $4/1/7$  इत्यादि येतील; याचे कारण उघड आहे;  $\frac{1}{7} \times 13$ , अथवा  $\frac{13}{7}$  या अपूर्णांकास द्वांश अपूर्णांकाचे रूप देताना,  $1/3/0$  भाज्यकरून  $\frac{1}{7}$  याचे कृतीप्रमाणे किंवा चालवितो, आणि यापुढे कम संपण्यास चार अंक असतात.

भागाकाराचे क्रमांतील पहिल्ये अर्धांतील अंक आणि दुसऱ्या अर्धांतील अंक हे अनुक्रमानें परस्पर ९ चे पूरीकरण आहेत. आणि त्याचप्रमाणे त्या दोन अर्धांतील बाक्या परस्पर १७ चे पूरीकरण आहेत. जसें,  $0, 0, 5, 9, 4, 7, 1, 8, 7, 8$  इत्यादि आणि  $9, 7, 8, 2, 3, 1, 3$  इत्यादि यांत  $0+9=9$ ,  $9+8=9$ ,  $7+1=9$ , इत्यादि, आणि  $10+7=17$ ,  $1+5+3=17$ ,  $1+4+3=17$ , इत्यादि. याचा उपयोग पुढे दाखविल्याप्रमाणे आहे; अ<sup>२</sup>-१ यास कामांत आणायाचे पूर्वी जर वाकी १ रहात नाहीं, तर व अविभाज्य आहे असें कल्पून व-१ सम होईल; तो २क आहे असें ह्याण. तर, अ<sup>२</sup>क-१ यास वनिःशेष भागितो; परंतु अ<sup>२</sup>क-१ आणि अ<sup>२</sup>क+१ यांचे गुणाकारवरोवर अ<sup>२</sup>क-१ आहे, ह्याणून यांतून एकपद वनें निःशेष भागिलेंजावें. अ<sup>२</sup>क-१ हें पद वनें निःशेष भागिलें जात नाही, कारण (व-१) या घाताचे पूर्वीचा अंचा घात वनें निःशेष भागिला जाईल, आणि या उदाहरणांत तसें घडत नाहीं; यावरून अ<sup>२</sup>क+१ हें पद वनें निःशेष भागिलें जातें, ह्याणून अ<sup>२</sup>क यास वनें भागिलें असतां व-१ वाकी रहाती, आणि क पायरीवर कृतीचे अर्ध पुरे होतें, जसें, वरचा उदाहरणांत व=१७, अ=१० आणि कृतीचा आठवे पायरीवर १६ वाकी रहातात. पुढल्ये पायरीवर १०(व-१), अथवा ९व+व-१० यापासून व-१० ही वाकी रहाती. परंतु पहिली वाकी १० आहे आणि  $10+(v-10)=v$ . जर हें पुरीकरण कोणत्याहि पायरीवर आढळलें, तर तें तसेच पुढे चालेल हें दाखवितों; कोणतीएक वाकी र आहे, तिचे पुढली वाकी व-२ आहे, आणि सर्वांची वेरीज व आहे असें मनांत आण. पहिल्या वाकीचे पुढले पायरीवर १०र यांस वनें भागितों, आणि दुसऱ्ये वाकीचे पुढल्ये पायरीवर १०व-१०र यांस वनें भागितों. आतां १०र आणि १०व-१०र यांची वेरीज वनें निःशेष भागिली जाती, आणि या दोन नव्ये पायर्यांपासून अशा बाक्या निधाव्या कीं यांची वेरीज वचे वरोवर यावी, आणि याप्रमाणे पुढे; आणि भागाकारांची वेरीज ९ यावी, कां कीं १०र आणि १०व-१०र या वाक्यांचे वेरिजेपासून भागाकार १० येतो, आणि या पैकीं दोन वाक्यांपासून, १ उत्पन्न होतो.

जर  $\frac{1}{d_9}$ , आणि  $\frac{1}{d_9}$  हे अपूर्णांक घेतले, तर यांचे पुनः येणारे भागांत ५८ आणि ६० अंक आहेत असें दिसेल. यापैकीं पहिले अर्धे

अंक एव्यु लिहून दाखविले आहेत, आणि जे पूरीकरण वर सांगीतले त्याचा आधारानं बाकीचे अर्धे अंक शिकणारानं काढावे.

०१६९४९१५२५४२३७२८१३५५९३२२०३३८, इयादि.

०१६३९३४४२६२२९५०८१९६७२१३११४७५४०, इयादि.

या दोन संख्या आहेत त्यांतून पहिलीस ५९ चे आंतील कोणत्याहि अंकानं गुणिले, आणि दुसरीस ६१ चे अंत कोणत्याहि अंकानं गुणिले, तर जे गुणाकार येतील ते वरचा संख्यांसारिखेच येतील, परंतु एक शेवटाकडील कांहीं अंक दुसरे शेवटाकडे येतील.

परंतु व अविभाज्य असतां व-१ इतके अंक आल्याचे पूर्वी कदाचित् १ ही बाकी येईल; त्यापक्षांत वर दाखविल्या प्रमाणे व-१ यास भाजकाचे अंकांची संख्या निःशेष भागील. उदाहरण,  $\frac{1}{4}$  हा अपूर्णक घे. याचे भागाकाराचे पुनः पुनः येणारे अंक वरप्रमाणे मांडिले असतां, ते ५ अंक आहेत असे दिसेल, आणि ४१-१ यांस ५ भागिता.

०१०३१८४१६३३७९१

आतां या भागाचे अंकांस १०, १८, १६, अथवा ३७ इयादि यांणीं गुणिले असतां त्यांचीं स्थाने बदलतील. परंतु यांस ४१ चे आंतील दुसऱ्ये कोणत्ये अंकानं गुणिले, तर तो गुणाकार, दुसऱ्या अपूर्णकाचा भाग होईल, आणि या अपूर्णकाचा छेद ४१ होईल. पुढे जे क्रम दाखविले ते याप्रमाणे आहेत.

०१०३१८४१६३३७९१

१९३८१३१९२१५५

०२०४३६८३२७३३८२

१७९४२६६१४३१७४६

०३०७१३३७१२९७३

२२८६३४८१२२३८९११

०४०९३१७२३५२५६४

३२७६२४५३५८२२५१५

या अपूर्णकाचे दर्शाणा काढायासाठीं बाकी अंकांमध्ये म पहा, आणि जा भागांत तो म आहे तो भाग घेऊन बाकीचे मुढव्ये अंकांपासून आरंभ करा. जसे, ३४ हे १२९२६८२९२६, इयादि आहेत,

आणि  $\frac{1}{4}$  हे  $3\bar{6}5/5\bar{3}6\bar{5}8\bar{5}$ , इयादि आहेत. या भागांतील दोन शेवटांपासून सारख्ये अंतरावरचे भाग परस्परांचे पुरीकरण आहेत, जसें, ०२४३९ आणि ९७५६०, ०७३१७ आणि ९२६८२, इयादि, आणि जर ०२४३९ पहिला भाग ४१ चे अंतील कोणत्येएक अंकाने गुणिला, तर तो अंक बाकीचे अंकांत पहा, घणजे त्या बाकीचे पुढल्ये अंकापासून त्या भागांत तो गुणाकार सांपडेल. जसें, ०२४३९ हे २३ नीं गुणिले, तर ५६०९७ हे येतात, ६ नीं गुणिले तर १४६३४ येतात.

पुढे जे अंक दिले आहेत, खांपेक्षां अधिक अंक न घेतां भागाकाराचै फळ शेवटपर्यंत कसें करितां येतें तें शिकणाराने शोधून काढावे. जा अपूर्णांकाचा भाग शोधून काढायाचा आहे, तो  $\frac{1}{4}$  आहे.

(७) १०० (०११४९४२५

१३०

४३०	०११४९४२५×२५
८२०	२८७३५६२५×२५
३७०	७१८३९०६२५×२५
२२०	१७९५९७६५६२५×२५
४६०	४४८९९४९४०६२५
२५	

०११४९४२५२८७३५६२५

७१८३९०६२५

१७९५९७६५६२५

४४८९९४

०११४९४२५२८७३५६३२१८३९०८०४५९७७०११४९४

## पुरवणी भाग दहावा.

संयोगांविषयीं.

संयोगांविषयींचा कांही गोष्टी एर्थे सांगतो, कारण यंथामध्ये जें खांचे व्याख्यान केले आहे, त्यापेक्षां थोडक्यांत व्याख्यान एर्थे केले आहे.

मनांत आण कीं चार पेक्षा आहेत, आणि खांत अनुक्रमाने ५, ७, ३, आणि ११ अशा चकत्या आहेत. तर पेक्षांजवळ जाण्याचा क्रम मनांत न आणता एक चकती प्रत्येक पेटींतून किती तळांनी काढितां येईल? उत्तर,  $5 \times 7 \times 3 \times 11$  इतक्या तळांनी काढितां येईल. कारण, पहिल्या पेटींतून एक चकती ५ निरनिराळ्ये तळांनी काढितां येईल, आणि या प्रत्येक काढण्यास दुसऱ्ये पेटींतील ७ काढण्याचा तळांतून एक एक जोडावी, ह्यांजे तेणेकरून  $5 \times 7$  इतक्या काढण्याचा तळा पहिल्या दोन पेक्षांतून होतील. तिसऱ्ये पेटींतून काढण्याचा तळा ३ आहेत, ह्यांनून पूर्वीचे तळांस यांतून एक एक जोडल्याने  $5 \times 7 \times 3$  इतक्या काढण्याचा तळा पहिल्ये तीन पेक्षांपासून होतील; आणि याप्रमाणे पुढेहि. या पुढील प्रतिक्षा सहज सिद्ध करितां येतील, आणि खांसारिख्या दुसरे पक्षांविषयीं करितां येतील.

जर पेक्षांकडे स जाण्याचे क्रमापासून कांहीं फेर पडतो, आणि जर निरनिराळ्ये पेक्षांत अ, ब, क, ड, इत्यादि चकत्या आहेत, तर  $4 \times 2 \times 3 \times 1 \times \text{अ} \times \text{ब} \times \text{क} \times \text{ड}$ , इतक्या निरनिराळ्या तळा आहेत. जर पहिल्या पेटींतून दोन चकत्या, दुसरींतून तीन चकत्या, तिसरींतून एक चकती आणि चवर्धींतून तीन चकत्या अशा काढायाचा असतील आणि जर पेक्षांचा क्रम मनांत आणिला नाहीं, तर चकत्या काढण्याचे तळांची संख्या.

$$\text{अ} \frac{\text{अ}-1}{2} \times \text{ब} \frac{\text{ब}-1}{2} \frac{\text{ब}-2}{3} \times \text{क} \times \text{ड} \frac{\text{ड}-1}{2} \frac{\text{ड}-2}{3} \text{ आहे.}$$

जर पेक्षांकडे जाण्याचा क्रम मनांत आणिला, तर वरचे पद्धतीस  $4 \times 3 \times 2 \times 1$  यांणीं गुणिले पाहिजे. जर पेक्षांतून काढण्याचे क्रमाने काहीं फेर होतो, परंतु पेक्षांचे क्रमाने फेर होत नाहीं, तर संख्या

$$\text{अ}(\text{अ}-1)\text{ब}(\text{ब}-1)(\text{ब}-2)\text{कड}(\text{ड}-1)(\text{ड}-2) \text{ आहे.}$$

न पेक्षांत निरनिराळ्या खुणा केलेल्या अंचकत्या ठेवण्याचे तळ्हांची संख्या आचा न घात, अथवा अने आहे, आणि या पक्षांत प्रत्येक पेटींत चकत्या ठेवण्याचा क्रम लक्षांत आणीत नाही. निरनिराळ्ये तळ्हेने खुणा केलेल्या चार चकत्या सात पेक्षांत ठेवायाचा आहेत. पहिली चक्ती सातांतून कोणत्येहि पेटींत ठेविली असतां सात तळ्हा होतील; त्याचप्रमाणे दुसरी चक्ती सात पेक्षांत ठेवितां येईल; आणि पहिल्या सात तळ्हांतून एक, दुसऱ्या सातांतील एकीशीं मिळविली असतां, त्यापासून  $7 \times 7$  तळ्हा होतील; तिसऱ्या चक्तीपासून या प्रत्येक तळ्हेचा  $7$  निरनिराळ्या तळ्हा होतात, आणि यामुळे सर्व मिळून  $7 \times 7 \times 7$  तळ्हा होतात; आणि याप्रमाणे पुढेहि. परंतु जर चकत्यांवर कांहीं खुणा न-सल्या, तर हें कृत्य अगदीं निराळे होईल.

कांहीं संख्या दिल्या असतां यांपासून दुसरी एक संख्या किती तळ्हांनीं करितां येईल, आणि यांत प्रत्येक मोजण्याची तळ्हा निरनिराळी आहे असें मनांत आण. जसें,  $1+3+1$  आणि  $1+1+3$  ही ५ ही संख्या करण्याचा निरनिराळ्या तळ्हा आहेत. एक संख्या जितक्या तळ्हांनीं होती, त्याचे दुपट तळ्हांनीं पुढील संख्या होईल. उदाहरण, ८ ही संख्या घे. जितक्या वेगवेगळ्या तळ्हांनीं ७ ही संख्या करितां येईल त्या तळ्हा मांडिल्या, तर प्रत्येक तळ्हेचा शेवटील भाग एकानें वाढविला, अथवा प्रत्येक तळ्हेचे शेवटास १ जोडिला, तर ८ ही संख्या करितां येईल. जसें,  $1+3+2+1$  यापासून  $1+3+2+2$ , अथवा  $1+2+2+1+1$  असें होईल; आणि याप्रमाणे ८ ही संख्या कठुण्याचा सर्व तळ्हा सांपडतील; कारण, ८ करण्याची कोणती एक तळ्हा, जशी, अ+ब+क+ड ही ७ करण्याचा अ+ब+क+(ड-१) यापासून निघाली असावी. आतां (ड-१) हे०— आहे, ह्याणजे ड हा एक आहे आणि तो—आहे अथवा ड-१ ही बाकी रहाती ह्याणजे ती ड मध्ये १ उणा इतकी आहे. यावरून न संख्या करण्याचा  $2^{n-1}$  इतक्या तळ्हा आहेत. कारण १ करण्याची एक तळ्हा आहे, २ करण्याचा २ तळ्हा आहेत; यावरून रितीप्रमाणे ३ करण्याचा  $2^3$  इतक्या तळ्हा आहेत, ४ करण्याचा  $2^4$  इतक्या तळ्हा आहेत; आणि याप्रमाणे पुढेहि.

$$\begin{array}{c}
 \left. \begin{array}{c} 1+1 \\ 1+2 \\ 1+3 \\ 2+1 \\ 2+2 \\ 2+3 \\ 3 \end{array} \right\} \begin{array}{c} 1+1+1 \\ 1+1+2 \\ 1+2+1 \\ 1+2+2 \\ 2+1+1 \\ 2+1+2 \\ 2+2+1 \\ 3+1 \end{array} \left. \begin{array}{c} 1+1+1+1 \\ 1+1+2 \\ 1+2+1 \\ 1+2+2 \\ 2+1+1 \\ 2+1+2 \\ 2+2+1 \\ 4 \end{array} \right\}
 \end{array}$$

या कौष्टकापासून १, २, ३, आणि ४ या संख्या करण्याचा तळा दिसतात. यावरून असें दिसतें कीं अ+ब करण्याचा तळा जेवढ्या आहेत, या अ करण्याचा तळांशी ब चा तळा जोडून जेवढ्या होतात, तेवढ्यांचा दुप्पट आहेत; अ+ब+क करण्याचा तळा, अ करण्याचा तळांशी बचा तळा आणि कचा तळा जोडून जेवढ्या होतात, त्यांचा चौपट आहेत, ही गोष्ट शिकणाराने शोधून काढावी. आणि याप्रमाणे पुढे. आणखी, अ + ब कस्तिंना जा संख्यांची बेरीज घ्यावी लागती या तळांत कियेकांत अ स्पष्ट असतो आणि कियेकांत तो तसा असत नाही, आणि एका जातीचा जेवढ्या तळा तेवढ्याच दुसऱ्या जातीचा तळा असतात.

कांहीं विषमसंख्या दिल्या असतां, दांपासून दुसरी संख्या करण्याचे तळांची संख्या काढायाची आहे, प्रत्येक मोजण्याची तळा निरनिराळी आहे असें समजावें. याप्रमाणे न करण्याचा तळा जर अ आहेत आणि  $n+1$  करण्याचा तळा ब आहेत, तर  $n+2$  करण्याचा तळा अ+ब आहेत; कारण १० करण्याचे प्रत्येक तळेचे शेवटचा अंक २नी वादविल्याने, अथवा ११ करण्याचे प्रत्येक तळेचे शेवटी १ जोडिल्याने विषम अंकांपासून १२ करण्याची प्रत्येक तळा होती. जसें  $1+9+3+1$  यापासून १० होतात आणि या तळेपासून  $1+9+3+3$  ही १२ करण्याची तळा उत्पन्न होती. परंतु ११ करण्याचे  $1+9+2$  यात तळेपासून, १२ करण्याची  $1+9+1+1$  ही तळा उत्पन्न होती. यावरून १० आणि ११ करण्याचे तळांचे बोर्ड-से बरोबर १२ करण्याचे तळांची संख्या आहे. आतां केवळ एक

तन्हेने १ होतो. आणि केवळ एक तन्हेने २ होतात; यावरुन १+१, अथवा २ तन्हांनीं ३ होतील, १+२, अथवा ३ तन्हांनीं ४ होतील. १,१,२,३,५,८,१३,२१,३४,५५,८९ इत्यादि या श्रेणीत प्रत्येक पद, त्याचे पूर्वीचे दोन पदांचे बेरिजे बरोबर आहे, ही श्रेणी घेतली तर, यांतील न पद, विषम संख्यांपासून न संख्या करण्याचा तन्हा दाखवील. जसें, ५५ तन्हांनीं १० ही संख्या होईल, ८९ तन्हांनीं ११ ही संख्या होईल.

मने भागिल्या जातील अशा संख्यांपासून मक ही संख्या २क-१ इत्यादि तन्हांनीं होईल हें दाखिव, यांत क्रमाप्रमाणे मोजितात.

१ ३ १ २ ३ ४ ६ ९ १३ १९ २८ इत्यादि  
० १ ० १ १ १ ३ २ ३ ४ ५ इत्यादि

या दोन श्रेण्यांतून पहिल्ये श्रेणीत तिसरे पदापुढले प्रत्येक नवे पद, हें शेवटील पद आणि शेवटील दोन पदे सोडून तिसरे पद यांचे बेरिजे-बरोबर आहे; दुसर्ये श्रेणीत तीन पदे सोडून शेवटील पदाचे पूर्वीचे एक पद आणि शेवटील पदाचे पूर्वीचे दुसरे पद, यांचे बेरिजे बरोबर प्रत्येक नवे पद आहे. यावरुन जा संख्या ३ नीं भागिल्या असतां १ बाकी रहाती, अशा संख्यांनीं न संख्या करण्याचा तन्हा, पहिल्ये श्रेणी-तील न पद दाखविते, आणि जा संख्या ३ नीं भागिल्या असतां २ बाकी रहातात, अशा संख्यांनीं न संख्या करण्याचा तन्हा दुसरे श्रेणी-तील न पद दाखविते.

जर प्रत्येक क्रम निरनिराळी तन्हा आहे, तर काहीं संख्या दिल्या असतां, यांपासून दुसरी संख्या किती तन्हांनीं होईल, हें सहज दाखवितां येईल. उदाहरण, ७ निरनिराळ्ये अंकांपासून वर सांगीतिक्याप्रमाणे १२ हे किती तन्हांनीं होतील. जर बारा एकं मांडिले, वर त्यांतील प्रत्येक दोन एकंमासध्ये एक अंतर अशीं ११ अंतरे भावेत. यावरुन प्रत्येक शेवटाकडून साहा एकंमात एक अंतराची रेघ याप्रमाणे साहा अंतरांचा रेघा करून त्यांचे अंतील एकंचे अंक एकत्र करून सात अंकापासून १२ होत नाहीत अशी एकहि तन्हा नाहीं. जसें, १+१+३+२+१+२+२ ही सात

अंकांपासून १२ करण्याची एक तळा आहे आणि ती या पुढीलप्रमाणे आहे,

१|१|१११|११|१|११|११

यांत ११ अंतरांतून पहिले, दुसरे, पांचवे, सातवे, आठवे, आणि दहावे अंतरांवर अंतरखुणा आहेत, यावरून सात अंकापासून १२ हे किती तळांनी करितां येतील, हे विचारणे ११ अंतरांमध्ये ६ अंतरखुणा किती तळांनी करितां येतील, या विचारण्यासारखे आहे; अथवा ११ तून सहा सहांचे संयोग, अथवा निवडी किती होतील.

$\frac{11 \times 10 \times 9 \times 8 \times 7 \times 6}{1 \times 2 \times 3 \times 4 \times 5 \times 6}$ , अथवा ४६२ हे उत्तर.

न वस्तूतून म वस्तू जितक्या तळांनी काढितां येतात ती संख्या म यांने दाखविली, तर

$n \times \frac{n-1}{2} \times \frac{n-2}{3} \dots \frac{n-m+1}{m}$  एथपांवेतो, याचा संक्षेप म न आहे. तर  $n+1$  करण्यासाठीं म +१द्या संख्या किती तळांनी एकत्र केल्या पहिजेत, यांची संख्या म न दाखवितो. यावरून १२ करण्यासाठीं ७ अंकांची योजना करण्याची संख्या ६, आहे, इतकै मात्र वर सिद्ध केले. यावरून हे पुढील सिद्ध करून दाखविण्यास काही अडचण नाही.

$2n = 1+1+n+3n+\dots+n$

वरचा प्रश्नांत जे अंक कामांत घेतले आहेत त्यांत. येत नाही. जसें, चार अंकांपासून ५ करण्याचा तळांत  $3+1+1+0$  अशी तळा येत नाही. अंकांचे संख्येमध्ये ० जमेस धरून ७ अंकांपासून १२ किती तळांनी करिता येतील हे आता विचारितो. अंकामध्ये ० न घेतां ७ अंकांपासून १९ करण्याचा जितक्या तळा आहेत, यांपेक्षां अधिक किंवा उप्या तळा वरचे उदाहरणांत नाहीत. ० जमेस धरिलें असतां १२ करण्याचा जा तळा आहेत, त्यांतून प्रत्येक तळा घेऊन, यांतील प्रत्येक अंक १ मैवाढविला, तर अंकांत शून्याची गणना नाही, अशी १९ करण्याची तळा उत्पन्न होईल. याचप्रमाणे अंकांत शून्याची गणना नाही अशी १९ ची तळा घेऊन, यांतील प्रत्येक अंकांतून १ वजा कर, झणजे ० अंकांत जमेस आहे असी १२ करण्याची तळा निघेल. यावरून ०

जमेस असतां ७ अंकांपासून १२ करण्याचा तळ्हांची संख्या  $\frac{6}{18}$  आहे, आणि ० जमेस असतां म संख्यांपासून न संख्या करण्याचे तळ्हांची संख्या (म-न)<sub>न+म-१</sub> आहे.

वर सांगीतलें तें पुढील प्रभावे उलगडण्याप्रमाणे आहे; खुणांवांचून न चकत्या म पेट्यांत किती तळ्हांनी टाकितां येतील? आणि हें पुढील सहज सिद्ध करून दाखवितां येईल; व पेट्यांतून एक किंवा अधिक पेठ्या रिकाम्या ठेवून, यांत खुणांचून अशा क चकला ठेवण्याची संख्या (ब-१)<sub>ब+क-१</sub> आहे. परंतु प्रत्येक पेटींत एक तरी चकती असावी, असें असल्यास (ब-१)<sub>क-१</sub>, ही तळ्हांची संख्या आहे; प्रत्येक पेटींत दोन चकला असाव्या असें असल्यास (ब-१)<sub>क-ब-१</sub>; प्रत्येक पेटींत तीन चकला असाव्या असें असल्यास (ब-१)<sub>क-२ब-१</sub>; आणि याप्रमाणे पुढे.

अंकांमध्ये ० जमेस असतां म समसंख्यांपासून न-म करण्याचे तळ्हांची संख्येचे बरोबर, म विषम अंकांपासून न करण्याचे तळ्हांची संख्या आहे; घणजे ० जमेस असतां म सम किंवा विषम अंकांपासून  $\frac{1}{2}(n-m)$  करण्याचे तळ्हांची संख्या वर सांगीतल्याबरोबर आहे. यावरून  $\frac{1}{2}(n-m)+m-1$ , अधवा  $\frac{1}{2}(n+m)-1$  इतक्या वस्तूतून म-१ वस्तूचे संयोगांचे संख्येबरोबर, म विषम संख्यां पासून न करण्याचे तळ्हांची संख्या आहे. जर म आणि न हे दोन्हीं सम, किंवा दोन्हीं विषम नसतील, तर कृत्य अशक्य होईल.

न संख्यांतून म संख्या काढण्याचे तळ्हांची संख्या म-न हें सरळ पद दाखवितें, याचा योगानें संयोगांचे संख्यांमध्ये उपयोगी आणि चमत्कारिक संवेद आहेत, यांतून कांहीं सहज दाखवितां येतील. मनांत आण की १२ तून ५ काढावयाचे आहेत; त्या १२ वस्तूंवर अ, व, क, ड, इयादि खुणा मांड आणि त्यांतून एक वस्तू अ एकीकडे ठेव. १२ तून ५ काढण्याचा प्रत्येक समुदायांत अ येतो किंवा येत नाहीं. अ येत नाहीं अशे समुदायांची संख्या ५<sub>11</sub> आहे; आणि जांत अ येतो अशा समुदायांची संख्या ४<sub>11</sub>, अशी असावी, कारण अ खेरोज करून वाकीचे सर्व वस्तूतून ४ काढण्याचे तळ्हांची संख्या ४<sub>11</sub> आहे. यावरून ५<sub>12</sub> हे ५<sub>11+4</sub><sub>11</sub> असावे, आणि याप्रमाणे प्रत्येक पक्षांत सिद्ध करून दाखवितां येईल,

$$m_n = m_{n-1} + (m-1)_{n-1}$$

$^0_n$  आणि  $m_n$  हे दोन्हीं १ याचे वरोबर आहेत; कारण कांहीं मध्येण्याची तळा एकच आहे, आणि सर्व घेण्याची तळा एकच आहे. पुनः  $m_n$  आणि  $(n-m)_n$  हीं दोन्हीं सारखींच आहेत. आणि जर नपेक्षां मध्ये मोठा आहे, तर  $m_n = 0$ ; कारण तसें करण्याची एकहि तळा नाही. पुढीलप्रमाणे लिहिले असतां वर सांगीतले परिणामांतून एकादा परिणाम सरळ रूपाचा होईल, जसें,

$$2^n = {}^0_n + {}^1_n + {}^2_n + \dots + {}^n_n$$

न वस्तूतून मध्ये संयोगांची संख्या  $m_n$  आहे, आणि जा कोष्टकातील न व्ये ओळीची  $m+n$  वी संख्या  $m_n$  आहे, त्या कोष्टकाची चिन्हे मांडिलीं असतां तो कोष्टक करण्याचा नियम पुढीलप्रमाणे आहे, असें वर सिद्ध झालें हें दिसेल; प्रत्येक अंकाचे वरचा अंक आणि यावरचे अंकाचे मागला अंक, यांचे वेरिजेवरोबर तो पहिला अंक आहे. आतां

	०	१	२	३	इत्यादि	०	१,१,०,०,०	इत्यादि ही पहिली
१	०	१	२	३	इ०	०	आडवी ओळ आहे	१,१,१, इत्यादि
२	०२	१२	२२	३२	इ०	०२	ही पहिली उभी ओळ आहे, यावरून	
३	०३	१३	२३	३३	इ०	०३	कोष्टक या पुढीलप्रमाणे आहे आणि	
इत्यादि	इ०	इ०	इ०	इ०		तो हवा तितका पुढे वाढवितां येईल;		

	०	१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१	१	०	०	०	०	०	०	०	०	०
२	१	२	१	०	०	०	०	०	०	०	०
३	१	३	२	१	०	०	०	०	०	०	०
४	१	४	६	४	१	०	०	०	०	०	०
५	१	५	१०	१०	५	१	०	०	०	०	०
६	१	६	१५	२०	१५	६	१	०	०	०	०
७	१	७	२१	३५	३५	२१	७	१	०	०	०
८	१	८	३८	५६	७०	५६	२८	८	१	०	०
९	१	९	३६	८४	१३०	१२६	१२६	८४	३६	१	०
१०	१	१०	४५	१२०	२१०	३५३	२१०	१२०	४५	१०	१

जसें, ९ व्ये आडव्ये ओळीत जा ओळीचे डोक्यावर ४ अहेत, त्या ओळीत  $12^6$  हा अंक दिसतो, आणि तो  $9 \times 8 \times 7 \times 6 \div (1 \times 2 \times 3 \times 4)$ , अथवा ९ वस्तूनु ४ वस्तू काढण्याचे तळ्हांचे संख्येवरोबर आहे, आणि ही गोष्ट ४ चे खालीं ९, अथवा ४० अशानें दाखवितात.

जर प्रत्येक आडव्ये ओळीची वेरीज घेतली, तर  $1+1$  अथवा २,  $1+2+1$ , अथवा  $2^3$ , पुढीली ओळ  $1+3+3+1$  अथवा  $2^3$  इत्यादि, यापासून वर सांगीतलेला सिद्धांत सिद्ध होतो; आणि कोष्टक करण्याचे नियमावरून उभ्या ओळी याप्रमाणे केल्या आहेत;

$$\begin{array}{r} 11 \\ 11 \\ \hline 121 \end{array} \quad \begin{array}{r} 121 \\ 121 \\ \hline 1331 \end{array} \quad \begin{array}{r} 1331 \\ 1331 \\ \hline 14641 \text{ इत्यादि.} \end{array}$$

यावरून प्रत्येक आडव्ये ओळीची वेरीज तिचे पूर्वीचे ओळीचे वेरीजेचे दुप्पट आहे. परंतु या करण्याचे कृतीचे फल पुढे नेतां येर्इल.  $1+k^3$  याचे घात वीजरूप गुणाकाराने केले, तर कृतीमध्ये क्षेत्रघातांचे अंकरूप गुणक करण्यांत, वरचे सारखीचं वांकडी वेरीज करावी लागेल.

$$\begin{array}{c} 1+k^3 \\ 1+k^3 \\ \hline 1+k^3 \\ k^3+k^6 \\ \hline 1+3k^3+k^6+k^9 \end{array} \quad \begin{array}{c} 1+2k+k^2 \\ 1+k^3 \\ \hline 1+2k+k^2 \\ k^3+2k^6+k^9 \\ \hline 1+3k^3+3k^6+k^9 \end{array}$$

यात  $1+k^3$  याचा दुसरा आणि तिसरा घात आहे; आणि कोष्टकावरून चवथा घात सहज सांगता येतो, आणि तो  $1+4k^3+6k^6+4k^9+k^{12}$  आहे; याप्रमाणे पुढे. यावरून,

$(1+k)^n = 0 + 1nk + 2n k^2 + 3n k^3 + \dots + n nk^n$ , असे होते आणि यांत बहुतकरून  $0, 1, 2, \dots, n$  इत्यादि सर्व पदे लिहितात जरें,

$$(1+k)^n = 1 + nk + n \frac{n-1}{2} k^2 + n \frac{n-1}{2} \frac{n-2}{3} k^3 + \dots + n nk^n$$

बीजांत जास द्विपुक्षद सिद्धांत हणतात, याचा हा एक सरळ पक्ष आहे. जर  $1+k$  याचे ठिकाणी  $k+1$  असे घेतले, तर

$(k+1)^n = k^n + 1nk^{n-1} + 2nk^{n-2} + 3nk^{n-3} + \dots + nk^n$

असे होईल. माझे सांगीतलेला कोष्टक दुसऱ्ये रूपाने करिता येईल. एका आडव्या ओळीत पहिल्याने १ आणि याचापुढे कांहीं शून्ये मांडून, नंतर दुसऱ्ये ओळीचा आरंभी पहिल्या ओळीचा पहिला अंक मांड, नंतर याशीं पहिल्ये ओळीचा दुसरा अंक मेळीव ह्याणजे दुसऱ्ये ओळीचा दुसरा अंक होईल, याप्रमाणे शेवटील एक एक अंक सांडून सर्व ओळी पुऱ्या कर, ह्याणजे या पुढीलप्रमाणे होईल.

१	०	०	०	०	०	०	०
१	१	१	१	१	१	१	१
१	२	३	४	५	६		
१	३	६	१०	१५			
१	४	१०	२०				
१	५	१५					
१	६						
१							

या कोष्टकाचे तिर्कस ओळींत  $1, 1, 1, 1, 1, 1, 1$ , इत्यादि अंक आहेत, आणि मूळचे कोष्टकाप्रमाणेच आहेत, आणि ते तशाच मिळवणीने उत्पन्न झाले आहेत. वरचा कोष्टक उत्पन्न करण्यासाठी जा मिळवण्या कराव्या लागतात, या करण्याचे पूर्वी जर अनें गुणिले असते, तर  $1+k$  याचा घाताचे निरनिराळे अवयव संपदले असते, जसे,

१	०	०	०	०
१	अ	अ <sup>२</sup>	अ <sup>३</sup>	अ <sup>४</sup>
१	२अ	३अ <sup>२</sup>	४अ <sup>३</sup>	
१	३अ	६अ <sup>२</sup>		
१	४अ			
१				

या कोष्काचे विरक्त स ओळींत  $1+\alpha$ ,  $1+2\alpha+\alpha^2$ ,  $1+3\alpha+\alpha^2+\alpha^3$  इयादि,  $1+\alpha$  चे निरनिराळे घात आहेत. जर  $1,0,0$ , इत्यादि हे घेऊन आरंभ करण्यावदल  $p,0,0$ , इयादि घेतले, तर प्रत्येक उभ्ये ओळीचे शेवटी प,  $p \times 4\alpha$ ,  $p \times 6\alpha^2$ , इयादि आले असते; आणि प्रत्येक ओळीचे डोक्यावर क्ष<sup>४</sup>, क्ष<sup>३</sup>, क्ष<sup>२</sup>, क्ष, १, हे मांडिले असते, तर प्रत्येक उभ्ये ओळीचे दोन शेवटांवरील पद्दें गुणून या सर्व गुणाकारांची वेरीज घेतल्याने  $p(\text{क्ष}+\alpha)^4$  यास विस्ताररूप देण्याचे अवयव सांपडले असते.

$p(\text{क्ष}+\alpha)^3 + k(\text{क्ष}+\alpha)^2 + r(\text{क्ष}+\alpha) + s$ , याचें विस्ताररूप वर सांगीतले रितीप्रमाणे करितो.

क्ष <sup>३</sup>	क्ष <sup>२</sup>	क्ष	१	क्ष <sup>३</sup>	क्ष <sup>२</sup>	१	क्ष	१
प	०	०	०	क	०	०	र	०
प	पअ	पअ <sup>२</sup>	पअ <sup>३</sup>	क	कअ	कअ <sup>२</sup>	र	एअ
प	२पअ	३पअ <sup>२</sup>		क	२कअ		र	
प	३पअ			क				
प								

$$p\text{क्ष}^3 + 3p\text{अक्ष}^2 + 3p\text{अ}^2\text{क्ष} + p\text{अ}^3 + k\text{क्ष}^2 + 2k\text{अक्ष} + k\text{अ}^2 + r\text{क्ष} + \text{एअ}$$

$$+ s = p\text{क्ष}^3 + (3p\text{अ}+k)\text{क्ष}^2 + (3p\text{अ}^2+2k\text{अ}+r)\text{क्ष} + p\text{अ}^3 + k\text{अ}^2 +$$

$$\text{एअ} + s$$

आतां पहिल्या कृतींत क, र, आणि स यांस क्षचा योग्यघाताचे ठिकाणी मांडिले असते, तर ही सर्व कृती एकदांच झाली असती जसें,

क्ष <sup>३</sup>	क्ष <sup>२</sup>	क्ष	१
प	क	र	स
प	पअ+क	पअ <sup>२</sup> +कअ+र	पअ <sup>३</sup> +कअ <sup>२</sup> +रअ+स
प	२पअ+क	३पअ <sup>२</sup> +२कअ+र	
प	३पअ+क		
प			

पुरवणीचा ११ व्या भागांत जी कृति सांगीतली ती हीच आहे, परंतु यांत शेवटील अक्षराचें चिन्ह बदलावें लागत नाही, आणि शेवटील ओळीत मिळवणीचा बदल वजाबाकी करावी लागती, इतका मात्र यांत फेर आहे. अनेक वीजरूप पद्धतीमध्ये क्षचा जागी क्ष+अ मांडण्याची ही एक सोईची कृति आहे. उदाहरण, २क्ष<sup>५</sup>+क्ष<sup>४</sup>+३क्ष<sup>३</sup>+७क्ष+९ यांत क्षचा जागी क्ष+५ मांडिले असतां रूप कसै होईल! ही पद्धती पूर्ण केली असतां या पुढीलप्रमाणे आहे,

३क्ष <sup>५</sup> +१क्ष <sup>४</sup> +०क्ष <sup>३</sup> +३क्ष <sup>२</sup> +७क्ष+९
१ ११ ९९ २७८ १३९७ ६९९४
२ २१ १६० १०७८ ६७८७
२ ३१ ३१९ २६५३
२ ४१ ९२०
२ ९१

उत्तर, २क्ष<sup>५</sup>+५१क्ष<sup>४</sup>+५२०क्ष<sup>३</sup>+२६५३क्ष<sup>२</sup>+६७८७क्ष+६९९४.

## पुरवणी भाग अकरावा.

समीकरणे उलगडण्याची होर्नर सांहेबाची रीति:

गणनेचे अभ्यासासाठी ही रीति फार उपयोगी पडती, ह्याणून ती या अध्यायांत सांगितली आहे. यांत जीं उदाहरणे सांगितलीं आहेत, तीं उलगडण्यासाठी वीजगणिताचे चिन्हाचा थोडासा उपयोग पडेल, आणि या यथांत वीजगणिताविषयीं जैं सांगितले आहे, त्याची मात्र माहिती असली ह्याणजे हीं उदाहरणे समजतील.

$$2k^4 + k^2 - 3k = 816793,$$

अथवा लिहिण्याचे चाली प्रमाणे

$$2k^4 + k^2 - 3k - 816793 = 0,$$

असें समीकरण उलगडण्याचे असेल, तर पहिल्याने अदमासाने मूळाचा पहिला अंक शोधून काढावा, इतकेच केवळ नाहीं, परंतु या अंकाची जातहि शोधून काढावी. उदाहरण, जर तो पहिला अंक २ असला, तर तो २, अथवा २०, अथवा २०० इत्यादि, अथवा २० अथवा ००२ अथवा ०००२ इत्यादि यांतून कोणत्येजे जातीचा आहे हैं जाणिले पाहिजे. हेंहि अदमासाने कळेल; आणि अदमास करण्याचा सुलभ मार्ग या पुढीलप्रमाणे आहे; दिलेली पद्धती तिचे पूर्णरूपाने मांड. वरचे पक्षांत पद्धतीचे रूप पूर्ण नाहीं, आणि तिचे पूर्ण रूप हैं पुढील आहे.

$$2k^4 + 0k^3 + 1k^2 - 3k - 816793.$$

जेव्हां क्ष कांहीं संख्या आहे, ह्याणजे जसें, ३००० आहे, तेव्हां या पद्धतीची किमत काढण्यासाठीं, पहिल्याने पहिला गुणक (२) घेऊन खास ३००० यांगीं गुणावें, नंतर दुसरा गुणक (०) घेऊन खांत मिळवावा, आणि या उत्तरास ३००० यांगीं गुणावें, आणि त्यांत दुसरा गुणक (१) मिळवावा, याप्रमाणे पुढे करीत जावै. जसें,

$$\begin{aligned}
 2 \times 3000 + 0 &= 6000; 6000 \times 3000 + 1 = 18000001 \\
 18000001 \times 3000 - 3 &= 54000002997 \\
 54000002997 \times 3000 - 816793 &= \\
 &16200000/574207.
 \end{aligned}$$

आतां क्ष=३० अशी कल्पना करून त्याची किंमत काढ. तर या पुढील प्रमाणे वेगळालीं पदे निघतील, झणजे, ६०, अथवा ( $2 \times 30 + 0$ ), १८०१, ५४०२७, आणि शेवटीं,

$$1627810 - 816793,$$

अथवा क्ष=३० केल्यानें पहिली पदे ४१६७९३ यापेक्षां अधिक आहेत. आतां क्ष=२० असें घेऊन पाहिले असतां, याप्रमाणे होईल, झणजे ४०, ८०१, १६०१७, आणि शेवटीं,

$$320340 - 816793,$$

अथवा क्ष=२० केल्यानें पहिली पदे ४१६७९३ यापेक्षां कमी आहेत. आतां  $2\text{ksh}^2 + \text{ksh}^3 - 3\text{ksh}$  यांस ४१६७९३ यांचे वरोवर असायासाठी, क्षची किंमत २० आणि ३० यांचेमध्ये असावी. झणून कृतीचे आरंभी ही गोष्ट सिद्ध केली पाहिजे.

इतके जाणल्यानंतर,  $+2,0,+1,-3$ , आणि  $-816793$  हे गुणक यांचे वीजगणित चिन्हांसहित मांडावे, परंतु शेवटल्याचे चिन्ह बदलून मांडावे. जेव्हां शेवटील चिन्ह-आहे, तेव्हां वर सांगीतल्या-प्रमाण करायास सोर्वेस पडते. परंतु शेवटील चिन्ह+असले, तर याचे पूर्वीचे गुणकांचीं चिन्हां बदलून तें शेवटील चिन्ह तसेच ठेविल्यानें सोर्वेस पडते. जसें,  $\text{ksh}^3 - 2\text{ksh} + 1 = 0$ , हे समीकरण उलगडयास याप्रमाणे मांडितात.

$$-1 \quad 0 \quad +12 \quad 1$$

परंतु पूर्वीचे उदाहरणांत याप्रमाणे मांडिले पाहिजे,

$$+2 \quad 0 \quad +1 \quad -3 \quad 816793,$$

समीकरणे उलगडायाची होर्नर साहेबाची रीति. १६९

याप्रमाणे केल्यानंतर वर उरविलेला मूळाचा मोठा अंक घे, तो या पक्षांत २ दशक, किंवा २० आहे, असे आरंभीचे कृतीपासून कळले. वरचे ओळींतील डोवेकडील पहिले पद २० नीं गुणून, यांत दुसरे पद मिळवून, ती बेरीज दुसऱ्ये पदाखालीं मांड; नंतर अशी आलेली एकम २० नीं गुणून त्या गुणाकारांत तिसरे पद मिळवून, ती बेरीज तिसऱ्ये पदाखालीं मांड; आणि याप्रमाणे पुढे कर. परंतु शेवटील पदाशीं आल्यावर, पूर्वीचे पदास २० नीं गुणून जो गुणाकार होतो, तो शेवटील पदांतून वजा करावा, अथवा त्या गुणाकाराचे चिन्ह बदल करून, यास शेवटील पदाशीं जोडून मांडावै. असे केल्यानंतर शेवटील पद किंवा वजाबाकीचे पद सोडून, वाकी ओळीचे अंकांशीं कृति कर; नंतर शेवटील दोन ओळी वांचून वाकीचे ओळींशीं कृति कर, आणि याप्रमाणे ओळींची स्थिती खाली दाखविल्याप्रमाणे होईपर्यंत कर;

अ	ब	क	ड	इ
फ	ग	ह	ऐ	
के	ल	म		
न	ओ			
प				

हीं पदे काढण्याची रीति पुढीलप्रमाणे आहे;

$$\begin{aligned}
 \text{फ} &= २०\text{अ}+\text{ब}, \quad \text{ग} = २०\text{फ}+\text{क}, \quad \text{ह} = २०\text{ग}+\text{ड}, \quad \text{ऐ} = \text{इ}-२०\text{ह}, \\
 \text{के} &= २०\text{अ}+\text{फ}, \quad \text{ल} = २०\text{के}+\text{ग}, \quad \text{म} = २०\text{ल}+\text{ह}, \\
 \text{न} &= २०\text{अ}+\text{के}, \quad \text{ओ} = २०\text{न}+\text{ल}, \\
 \text{प} &= २०\text{अ}+\text{न},
 \end{aligned}$$

ही कृति होर्नर साहेबांनीं काढल्यावरून तीस होर्नर साहेबाची कृति ह्याणतात. आतां ही कृति वरचे उदाहरणाचे अंकांवर लाविली असतां याप्रमाणे होईल;

४०	८०१	१६०१७	९६४५३
८०	२४०१	६४०३७	
१२०	४८०१		
	१६०		

यावरून पुढे कृति चालविण्यास ही पुढील अंकांची ओळ आहे,

२	१६०	४८०१	६४०३७	९६४५३
---	-----	------	-------	-------

या ओळीचे अंकांपासून मूळाचा दुसरा, अथवा एकंचा अंक काढण्या-विषयीं तर्क करितां येईल.

शेवटचे उजवेकडील अंकास भाज्य असें ह्याण, याचा डावेकडील पदास भाजक ह्याण, वाकीचे डावेकडील सर्व पदास अग्रसर ह्याण. भाज्यांत भाजक किती वेळा जातो हे पहा; यावरून जो भागाकार येईल तो, दुसरे अंकाचे कल्पनेकरितां घेतां येईल. जर होर्नरची कृति लावल्यावर, पूर्वीचे, अथवा एकंचे स्थळींचे अंकाचे कृतीने तो भाजक वाढविलेला असून, जर तितके वेळा भाज्यांत जातो, तर हा कल्पलेला अंक खरा आहे. उदाहरण, वरचे पक्षांत ९६४५३ यांत ६४०३७ हे एक वेळा जातात; तर १ हा अंक खरा आहे किंवा नाही हे तपासून पहा. हा अंक खरा आहे असें होर्नरचे कृतीपासून दिसते, आणि कृतीची ही दुसरी पायरी पुढीलप्रमाणे आहे,

२	१६०	४८०१	६४०३७	९६४५३	(१)
	१६२	४९६३	६९०००	२७४५३	
	१६४	५१२७	७४१२७		
	१६६	५२९३			
	१६८				

याप्रमाणे इच्छिल्ये मूळाचा पूर्ण भाग काढल्यावर, याचा अपूर्ण भाग काढायासाठी कृतीचे स्पष्ट सुलभ होते.

B4

A3

समीकरणे उलगडण्याची होर्नर साहेबाची रीति. २७१

सांगीतले समीकरण चवथ्या वर्णाचे आहे शूनून, भाज्य अंकांवर चार शून्ये मांड, भाजकावर तीन शून्ये, त्याचे डावेकडल्या जवळचा अग्र-सरावर दोन शून्ये, त्याचे डावेकडल्यावर एक शून्य, आणि पहिले पद तर्सेच ठेवावे; नंतर पूर्वीप्रमाणे नवे भाज्य आणि भाजकापासून भागाकाराचा नवा अंक काढून, तो अंक घेऊन होर्नरचा कृतीप्रमाणे पुढे चालावे. पुनः जी पुढे निघातात, खांस वर सांगीतल्याप्रमाणे शून्ये जोडून यांशी पुनः कृति करून, भागाकाराचा पुढला अंक काढावा; आणि याप्रमाणे पुढे हि. अशा तहेने शून्ये लाविली असतां दशांशा चिन्हाची कांही गरज पडत नाही, आणि यापासून भागाकारांतील वेगवेगळ्ये अंकस्थळांचे किमतीचा विचार करावा लागत नाही. पूर्वी वर्गमूळ काढण्याची संक्षेप रीति सांगीतली याप्रमाणे यांत, जेथून संक्षेप करावा लागतो, याचे पूर्वीची इच्छिलेली स्थळे काढण्याची सर्वे कृति पुढे दाखविली आहे. यांत दशांशाचे एक स्थळापर्यंत कृति केली आहे.

३	०	१	-३	४१६७९९३ (२१३)
४०	८०१	१६०१७	९६४५३	
८०	२४०१	६४०३७	२७४५३००००	
१२०	४८०१	६९०००	४७३३९७७८	
१६०	४९६३	७४१२७००००		
१६२	५१२७	७५७३००७४		
१६४	५२९३००	७७३४८३७६		
१६६				
१६८०	५३४३५८			
१६८६	५३९४३४			
१६९२	५४४९२८			
१६९८				
१७०४				

किती अधिक येतील तें जाणले असतां वरै. संक्षेप करतेसमर्थी भाजकांत जितकीं अंकस्थळे आहेत, तितकीं स्थळे मूळांत येतील, कदाचित् एक किंवा दोन स्थळे कमीहि येतील, असा निश्चय करितां येतो. जसें, वरचे उदाहरणाचे शेवटील भाजकांत आठ अंकस्थळे आहेत, लापासून संक्षेप केल्यानें निदान सहा स्थळे तरी येतील. संक्षेपाचा आरंभ करायासाठीं, भाज्यास तसाच राहूं दे, भाजकाचे उजवेकडून एक अंक काप, याचे पूर्वीचे पदाचे उजवेकडून दोन अंक काप, याचे पूर्वीचे पदाचे उजवेकडून तीन अंक काप, आणि याप्रमाणे पुढेहि. या तज्ज्ञेने संक्षेपाचा आरंभ करतेसमर्थी ही पुढील ओळ येईल,

|०००२ १|७०४ ९४४५|२८ ७७२४|३७|६ ४७३३९७७|८

यांतून पहिले पद अगदीं निश्चयोगी आहे. जे डावेकडूने अंक रेघेने कापले नाहींत, ते मात्र घेऊन पूर्वीप्रमाणे कृति कर. कृति करतेसमर्थीं कापलेल्ये अंकांतून दुसऱ्ये अंकांचे हातचे घेऊन, कापलेला पहिला अंक कृति करण्यांत घ्यावा. यावरून या पुढीलप्रमाणे होईल;

१ ७०४	९४४५ २८	७७३४ ३७ ६	४७३३९७७ ८
९४५५ ५	७७६७५७० ६	७३४३५४	
९४६५ ७	७८००३६४ ८		
९४७५ ९			

दुसऱ्यानें संक्षेप करतेसमर्थीं, पहिले पद १|७०४ हे, |००१७०४ असें होतें, आणि यामुळे तें अगदीं निश्चयोगी होतें. दुसरी पायरी निराळी मांडिली असतां याप्रमाणे होईल, परंतु ती या पक्षांत उपयोगी नाहीं.

९४|७५९ ७८००३६|४८ ७३४३५४ (०

B4

A3

समीकरणे उलगडण्याची होर्नर साहेबाची रीति.

२७३

एथे ७३४३५४ या भाज्यांत ७८००३६ हा भाजक जात नाही, घणून मूळाचे अंकांत ० मांडून दुसरा संक्षेप करावा.

$$\begin{array}{r} ७४७५९ \\ \times १ \\ \hline ७४७५९ \end{array} \quad \begin{array}{r} ७८००३६४ \\ \times १ \\ \hline ७८००३६ \end{array} \quad \begin{array}{r} ७३४३५४ \\ \times १ \\ \hline ७३४३५ \end{array} \quad (९)$$

$$780036 \times 1 = 780036$$

$$780036 \times 1 = 780036$$

$$780134 \times 1 = 780134$$

पढील संक्षेप करितानां पहिले पद | ००५४७५९ असें होतें, यामुळे तें निस्पयोगी होतें, घणून वाकीची कृति केवळ संक्षेप भागाकाराप्रमाणे करावी इतके मात्र वाकी राहिले.

$$780134 \times 1 = 780134$$

$$1072$$

$$292$$

$$58$$

$$3$$

आणि २१३६०९४१३७ हें इच्छिलें मूळ, अथवा क्षची किमत आहे.

आतां एका समीकरणाची सर्व कृति पुढे करून दाखवितो, त्या समीकरणाचे एक मूळ ३ आणि ४ यांचामध्ये आहे. तें समीकरण याप्रमाणे आहे;

$$क्ष^3 - १०क्ष + १ = ०$$

३	-१	२०००	९९०७९६
६	×	१७००	२०९०००
×	१०	१७९१	१९७६९०००
११	×	१८८३००	७४३३६९००००००
१२	१८९२३१	१७२३११७१०२७३०००	
×	१३०	×	१९१२६३००
१३१	१९०२५६३१	३९४६२८७४४२०	
१३२	×	१९०३४९६३००००	१३११४९१९५९
×	१३३०	१९०३५२४२९९०९	५८९९३१२३
१३३१	×	१९०३५५२२९८७००	१८८६०४७
१३३२	१९०३५६०६९८०५	०/१	१७२८३५
×	१३३३००५	१९०३५६९०९७८५	१५१५
१३३३०३	१९०३५६९१४४५२	२/८	१८३
१३३३०६	१९०३५६९१९११	८/३	१२
×	१३३३०९०	१९०३५६९१९३०	१
१३३३०	१९११९०३५६९१९४९	३/९	
१३३३०	३/१०८	.....	
×	०९	३/३१९	

जे अंक एकाखालीं एक वारंवार येतात ते मांडण्याची गरज नाही; जसें, १९०३५६ हे अंक वारंवार प्रत्येक ओळीत येतात, स्थणून ते मांडण्याचे प्रयोजन नाही. परंतु ते सोडले असतां किती सुलभ पडेल, याविषयीं शिकणारानें सतां विचार करावा. याविषयीं वर सर्व कृति करून दाविली आहे.

हीं पुढील उदाहरणे अभ्यासाकारितां उपयोगी पडतील;

B5

B4

A3



三〇、外洋船 = 每噸 900 美金 = U.S. \$ 900 per ton.

$$32. \text{ दूसरी संख्या } - 30000 = 0 \quad \text{क्ष} = 202904424000.$$

22 84-3000=0 答=84% 19.600362

1 3  
2 3  
3 3  
4 3  
5 3  
6 3  
7 3  
8 3  
9 3  
10 3

$$87=8\cdot 98+2\cdot 92-200=0$$

संग्रहीत दिनांक = १३.८.१९४७

$$2 \cdot 2 \cdot 2 \cdot 2 \cdot 2 \cdot 2 = 2^{12} = 4096$$

$$P = 9.8 \times 26394.9$$

१९८. अंतर्क्षेत्र = ५ दूरी = २०८४९९९८७९९८२३२६५९९८

$$19. \quad 8x^4 - 8x^3 + 8x^2 - 8x - 64 = 0 \quad \Delta x = 1.33$$

$$Q_2 = 8 \cdot 2 \cdot 3 - 2 \cdot 3 \cdot 2 \cdot 5 + 2 \cdot 5 \cdot 7 + 0 \cdot 9 - 0 \cdot 6 = 0$$

$$x^2 - 2xy + y^2 - 4 = 0 \quad \text{and} \quad x^2 - 2xy + y^2 - 9 = 0$$

$$3. \quad \frac{y^2 - 1}{y^2 + 3} \cdot \frac{y^2 - 3}{y^2 + 3} = 0 \quad | \cdot (y^2 + 3)$$

$$3^2 \cdot 983 = 9 \cdot 983^2 + 983^2 - 983^2 = 983^2$$

$$x = 7907767542329694905.$$

१२३८५ + १२३८६ + १२३८७ + १२३८८ + १२३८९ = ५११४०

## भूमितीला अंकगणित लावण्याचा रितींविषयीं.

शिकणारा भूमितीचे प्रसिद्ध शबदांशीं माहीत झाला असतां, खास या पुढील रिती समजण्यास सुलभ पडेल. यांत जेव्हां कोणी एक रेघ दुसऱ्ये रेघेने गुणायाची असें येते, तेव्हां एका रेघेत तितके एक जातीचे एक आहेत, जसें, फुट, इंच, इत्यादि, तितक्या वेळा दुसऱ्ये रेघेतील याच जातीचे एक धेण्याचे आहेत असें समजावें. परंतु दुसरे अर्थाने पाहिले असतां, एक परिमाण दुसऱ्ये परिमाणाने गुणायाचे आहे असें झाणणे अयोग्य आहे. सारख्ये जातीचीं सर्व परिमाणे सारिख्ये जातीचा एकंमानी दाखविलीं पाहिजेत. जसें, फुटी आणि फुटीचे दशांश, अथवा इंच आणि इंचाचे दशांश, यांणीं सर्व रेशा दाखवाव्या. आणि जा जातीचे एकंमाने लांबी दाखविलेली असती त्याच जातीचे चौरस एकंमानीं क्षेत्र दाखविलें जातें; आणि त्याच जातीचे एकंमानीं घन, अथवा भर्तीं दाखविलें जातें. हे समजव्यावर या पुढील रितीं सर्व जातीचे एकंमांस लागू होतील.

**काटकोनचौकोनाचे क्षेत्रफळ करायाची रीति.** जा दोन बाजू एकत्र मिळतात, त्यांतील एक परस्पर गुण, अथवा जा दोन बाजू एकत्र मिळतात या परस्पर गुण; जो गुणाकार येईल तितके चौरस एक क्षेत्रांत आहेत. जसें, जर ६ फुटी आणि ५ फुटी अशा दोन बाजू आहेत, तर क्षेत्र फळ  $6 \times 5$ , अथवा  $30$  चौरस फुटी आहे. त्याचप्रमाणे जा चौरसाची बाजू  $6$  फुटी आहे, त्याचे क्षेत्रफळ  $6 \times 6$ , अथवा  $36$  चौरस फुटी आहे. (२३४).

**समांतर रेघ चौकोनाचे क्षेत्रफळ करायाची रीति.** एक बाजू आणि तिचे समोरचे बाजूचे लंबांतर हीं परस्पर गुण; तो गुणाकार क्षेत्रफळांतील चौरस एकंमा बरोबर होईल.

**त्रापीन्यायदाचे\*** क्षेत्र फळ करायाची रीति. जा दोन रेघा समांतर नसतात, खांतून एकीचे मध्यापासून दुसरीवर लंब करून, त्या लंबांने ती दुसरी रेघ गुणून; जो गुणाकार येईल तें उत्तर होईल.

\* ही चार बाजूंची आकृती आहे, त्यातील समोरासमोरचा दोन बाजू समावर असतात. आणि दुसऱ्या समावर नाहीत.



वर तत्च समारच कोनापासून लंब करून, त्याच बाजूने तो लंब गुणून, खा गुणाकाराचे अर्ध क्षेत्रफळ होईल. अथवा, तीन बाजूचे लांब्यांची वेरीज घेऊन तिचे अर्ध करावै, नंतर या अर्धातून तीन बाजूंचा लांब्या वेगळाल्या वजा कराव्या, नंतर या तीन बाक्या व अर्ध वेरीज ही परस्पर गुणून, गुणाकाराचे वर्गमूळ काढावै. तें मूळ त्या त्रिकोणाचे क्षेत्रांतील चौरस एकमांची संख्या होईल; याची दुप्पट करून ती कोणतेहि बाजूचे लांबीने भागिली, तर भागाकार त्याच बाजूचे समोरचे कोनाचे लंबांतर होईल.

जें वर्तुल त्रिकोणाचे तीनहि बाजूस आंगून स्पर्श करितें, त्याची त्रिज्या काढायाची रीति. वर सांगीतल्याप्रमाणे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून, यास त्रिकोणाचे सर्व बाजूंचे अर्ध वेरिजेने भाग, जो भागाकार येईल तें उत्तर.

काटकोनत्रिकोणाचा दोन बाजू दिल्या असतां, कर्णरेघ काढायाची रीति. दोन बाजूंचे वर्ग करून त्यांची वेरीज घ्यावी, आणि तिचे वर्ग मूळ काढावै तें उत्तर होईल.

काटकोनत्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दिली असतां, दुसरी बाजू काढायाची रीति. दिलेल्ये दोन बाजूंचे वेरिजेस त्यांचे वजावाकीने गुणून गुणाकाराचे वर्गमूळ काढ.

वर्तुलाचे त्रिज्येपासून जवळ झवळ परिध काढायाची रीति. दुप्पट त्रिज्या, अथवा व्यास यांस  $3\cdot 1415927$  यांणी गुण, गुणाकारांत इच्छेप्रमाणे दशांशस्थळे घे. जवळ येण्यासाठीं व्यासाला  $2\cdot 2$  नीं गुणून  $7$  नीं भाग. दशांश सोडून बरोबर उत्तर येण्यासाठीं, व्यासाला  $3\cdot 56$  नीं गुणून  $1\cdot 33$  नीं भाग. ( $1\cdot 31$ ) कलमांतील शेवटील उदाहरण पहा.

वर्तुलाची त्रिज्या आणि सेस्कोराचा कोन, हीं दिली असतां वर्तुलाचे सेस्कोराची लांबी काढायाची रीति. कोनाचे मापास विकल्पांचे\*

\* काटकोनाचे बरोबर  $10$  भाग केले असतात त्यास अंश द्याणतात, प्रत्येक अंश बरोबर  $10$  मापास विभागलेला असतो, त्यास कळा द्याणतात, एक कळेचे बरोबर  $60$  भाग केले असतात, यास विकल्पा द्याणतात.  $2\cdot 141590$  याचा अर्थ,  $2\text{भंशा}$ ,  $15\text{कल्पा}$ , आणि  $80$  कल्प असे समजावेत.

B4

A3

रूप देऊन, खांस त्रिज्येने गुण आणि तो गुणाकार २०६२६५ यांणीं भाग, जो भागाकार येईल तितके एकं त्याचे कौंसाची लांबी होईल.

वर्तुक्लाची त्रिज्या दिली असतां त्याचे अवळ अवळ क्षेत्रफळ करायाची रीति. त्रिज्येचा वर्ग ३१४१५९२७ यांणीं गुण.

वर्तुक्लाची त्रिज्या आणि सेकतेसाचा कोन दिला असतां, सेक्तो-राचे क्षेत्रफळ करायाची रीति. कोनाचे मापास विकलांचे रूप देऊन, खास त्रिज्येचे वर्गाने गुण आणि तो गुणाकार २०६२६५×२, अथवा ४१३५३० यांणीं भाग, जो भागाकार येईल तें क्षेत्रफळ होईल.

काटकोन भरीवाचे घनफळ करावयाची रीति. जा तीन बाजू एकत्र मिळतात, या परस्पर गुण, तो गुणाकार याचे घन एकं होतील. जर आकृती काटकोन नसली, तर तिचे कोणलेहि एक बाजूचे क्षेत्रफळ करून, तें या बाजू पासून तिचे समोरचे बाजूचे लंबांतराने गुणावें, तो गुणाकार या समांतर भरीवाचे घन एकं होतील.

शंकुचे घनफळ करायाची रीति. पायाचे क्षेत्रफळ करून तें शंकुचे लंब उंचीने गुणावें, आणि तो गुणाकार ३ नीं भागावा.

पृज्यमाचे घनफळ करावयाची रीति. पायाचे क्षेत्रफळास दोन तोंडांचे लंबांतराने गुणावें.

गोलाचे पृष्ठफळ करावयाची रीति. त्रिज्येचा वर्गाची चौपट ३१४१५९२७ यांणीं गुणावी.

गोलाचे घनफळ करावयाची रीति. त्रिज्येचा घन करून खास ३१४१५९२७×३, अथवा ४१८८७९ यांणीं गुणावें.

सरळ शंकुचे पृष्ठफळ करायाची रीति. पायाची परिमिती बाजूचे तिर्कस उंचीने गुणून, या गुणाकाराचे अर्ध उत्तर होईल. अशा शंकुचे घनफळ करायासाठीं, पायाचे क्षेत्रफळ लंबउंचीने गुणून गुणाकाराचा एक तृतीयांश उत्तर होईल.

सरळ शिलिदराचे पृष्ठफळ करायाची रीति. पायाचा परिघ उंचीने गुणावा, तो गुणाकार उत्तर होईल. त्याचे घनफळ करायासाठीं पायाचे क्षेत्रफळास उंचीने गुणावें.

जेव्हां कांहीं पदार्थाचे घनफळ माहीत असते, आणि जर या पदार्थाचा एक घन इंच किंवा एक घन फुट याचे वजन माहीत असल्यास, खावरून या सर्व पदार्थांचे वजनहि काढिता येईल. परंतु निरनिराळ्ये

एका वजन लाताल एकाद्या पदार्थाच वजनाशी जे प्रमाण ठेवितात, याप्रमाणाचे कोष्टक केले असतात. तो पदार्थ बहुतकरून, शुद्धपाणी असे ठरविले आहे, आणि पाण्याचे वजनाशी दुसऱ्ये पदार्थाचे वजनाचे प्रमाणास स्पिसिफिक्माविटि लागतात. असे, सोन्याची स्पिसिफिक्माविटि १९३६२ आहे, अथवा शुद्धपाण्याचे एक घन फुटीचे वजनाचे १९३६२ पट, सोन्याचे एक घन फुटीचे वजन आहे. एक सोन्याचे गोळयाची विज्या ४ इंच आहे, आणि लाईचे वजन किती आहे हे जाणायाचे आहे. या गोळयाचे घनफल  $4 \times 4 \times 4 \times 4 = 64$ , अथवा  $2^6$  घन इंच आहे; आणि जापेक्षा (२१७) प्रमाणे एक घन इंच पाण्याचे वजन  $252 \cdot 857$  येन आहे, यावरून सोन्याचे प्रत्येक घनफुटाचे वजन  $252 \cdot 857 \times 19362$ , अथवा  $488091$  येन आहे; यावरून सोन्याचे  $2680832$  घन इंचांचे वजन  $2680832 \times 488091$  येन, अथवा नायखे  $227\frac{1}{2}$  पौंड जवळजवळ आहे. रसायण शास्त्राचे आणि यंत्र शास्त्राचे बहुतेक यंथात स्पिसिफिक्माविटीचे कोष्टक असतात.

पाण्याचे एक घन फुटीत नायखे  $908 \cdot 822$  औंस, अथवा  $75 \cdot 7378$  पौंड आहेत, अवार्ड्युपार्टमेंटचे  $997 \cdot 1369 \cdot 91$  औंस, अथवा  $12 \cdot 3210606$  पौंड आहेत. साधारण कामाविषयी एक घन फुट पाण्याचे वजन  $1000$  औंस धरलेले तरी खालेल, तेणेकरून स्पिसिफिक्माविटीचे कोष्टकाचे साधारण रूप होते. असे, जेव्हा एकाद्य पदार्थाची स्पिसिफिक्माविटि  $401 \cdot 72$  आहे असे जेव्हा आढळते, तेव्हा यां पदार्थाचे एक घन फुटीचे वजन  $401 \cdot 72$  औंस आहे असे समजावे. यापेक्षा खरे उत्तर येण्यासाठी या आलेल्ये उत्तरांतून प्रत्येक हजार भागांवदल  $\frac{1}{2}$  भाग वजा करावे,

समाप्त.

B4

A3

शुद्धिपत्र

पृष्ठ.	ओळ.	अशुद्ध.	शुद्ध.	पृष्ठ.	ओळ.	अशुद्ध.	शुद्ध.
७	२६	अंकाविषयीं	अंकाविषयीं	११०	२९	प्रपाणे	प्रपाणे
८	२०	अंकाची	अंकाची	१११	२५	७×२०+२०	५५(२०+२०)
११	७	अंकाचे	अंकाचे		२७	५×२०+२०	५५(२०+२०)
४७	२७	जागी	जागी	१४७	७	व्युत्कम	व्युत्कम
६४	३	१८,२९,२०	१८,१९,२०		८	व्युत्कम	व्युत्कम
	७	लाधारण	साधारण		९	व्युत्कम	व्युत्कम
६९	८	६	६		२१	एनएटब	एनएटब
७०	२६	१०००	१०००	१५१	१	अशानों	अंशानों
७२	१३	१७२३०१०० १००००	१७२३०१०० १००००	१६८	२	माहिति	माहिति
	१५	जाचे छेदस्थकीं	जाचे छेदस्थकीं	१७९	१४	दर ३८ पेनोसदर १८ पेनोस	
७१	१०	पडप्पाकरिता	पहाडप्पाकरिता	१९३	३	५मनुष्ये	६ मनुष्ये
	११	(२१२)	(११२)	२२७	३	पैक्षा	पैक्षा
८१	१०२	००८	००२+००८	२४०	२२	७७	७७
९७	१२	०७८१२५	००७८१२५	२४७	२९	१	१
१०६	३०	२६०१	२०६१	२४८	२९	११-१	११-१
१०७	१९	दशाशस्थके	दशाशस्थके	२७८	३१	कच्चे	विकल्प
१०८	२१	आरंभी	आरंभी	२७९	१५	चै	चै
१०९	१६	गुणिले	गुणिले		२७	त्याव	त्याव